




संवित आणि कौणप्रकृता

१७२

१




संवित
आणि
कौणप्रकृता
१७२

महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति
मंडळाची ललितकलाविषयक
आगामी प्रकाशने
(संगीत व संगीतशास्त्र)

- (१) भरतनाट्यशास्त्र : संगीतविषयक अध्याय
२८ चे भाषांतर, श्री. चैतन्य देसाई, खैरागड.
- (२) शार्ङ्गदेव लिखित 'संगीत रत्नाकर' चे
भाषांतर, प्रा. ग. ह. तारळेकर, धुळे.
- (३) भारतीय संगीतशास्त्र : श्री. वा. रं.
आचरेकर, पुणे.
- (४) स्ट्रॉविन्स्की लिखित 'Poetics of Music'
या ग्रंथाचे भाषांतर, प्रा. अशोक रानडे,
मुंबई.
- (५) हिंदुस्थानी संगीतातील लय आणि ताल :
डॉ. एस. व्ही. गोखले, मुंबई.
- (६) सामवेद आणि संगीत : श्री. हरिभाऊ
दिवेकर, पुणे.
- (७) श्री. वा. ह. देशपांडे लिखित
'Maharashtra's Contribution to
Indian Music' चे भाषांतर,
श्री. श्री. ह. देशपांडे, नासिक.
- (८) संगीताचे मानसशास्त्र : प्रा. सौ. श्यामला
वनारसे, पुणे.

भाषांतरमाला क्रमांक—९



संगीत आणि कल्पकता

आरन कोपळँदिखित

MUSIC & IMAGINATION

या पुस्तकाचा मगाठी अनुवाद

(चार्दस् ईलियट् नॉर्डिन् व्याख्यानमाला १९५१—१९५२)

अनुवादक :

श्रीधर हारि देशपांडे



महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ

१०.७८

प्रथमावृत्ती : मार्च १९७२ (चैत्र १८९४)

प्रकाशक :

सचिव,
महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ,
सचिवालय, मुंबई-३२.

मूल इंग्रजी प्रकाशन :

१९५२, प्रेसिडेन्ट अॅन्ड कॅलोज
ऑफ हार्वर्ड कॉलेज यांच्या परवानगीने
मराठी भाषांतर प्रकाशित.

© भाषांतरित आवृत्तीचे सर्व हक्क प्रकाशकाचीन

मुद्रक :

श्री. श. ना. अंधुरकर,
अश्वरनिव, नालिक-७.

अनुक्रमणिका

प्रास्ताविक	१
विषय परिचय	२
पहिला विभाग : संगीत आणि कल्पक मन	
१) रसिक श्रोता	७
२) नादशतिमा	१९
३) सृजनशील मन आणि अनुवादक मन	३६
दुसरा विभाग : सांगीतिक कल्पकता	
आणि विद्यमान परिस्थिती	
४) अर्वाचीन युरोपीअन संगीतामधील सांप्रदायिकता आणि नूतन विचारप्रवाह	५५
५) अमेरिकेमधील सांगीतिक कल्पकता	७०
६) औद्योगिक अमेरिकेतील संगीतरचनाकार	८७
७) लेखनोत्तर	१०३
तिसरा विभाग : शद्दस्त्रि	१०९

निवेदन

स्वातंच्यप्राप्तीनंतर भारतातील प्रादेशिक भाषांना राज्यभाषेचे स्थान प्राप्त झाले आहे; विद्यापीठीय शिक्षणाचे माध्यम म्हणूनही त्यांना मान्यता प्राप्त झाली आहे. प्रादेशिक भाषा व त्यातील वाड्यमय याच्यातील मोठी उगीव भरून टाकणे त्यामुळे आवश्यक झाले आहे. त्याकरिता नववाड्यमयनिर्भीतीची खास आवश्यकता उत्पन्न झाली आहे. नववाड्यमयनिर्भीतीचा खास उद्देश हृषीसमोर ठेवून महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळाने मराठी भाषेला आधुनिक ज्ञान-विज्ञानाच्या व आधुनिक सांस्कृतिक मूल्यांच्या आविष्काराचे सामर्थ्य प्राप्त व्हावे, विविध विद्या व कलांवादात सकून ग्रंथ-निर्भीती वेगाने करावी व मराठी भाषेला गंभीर, उदात्त व सर्वोर्गम्युंदर स्वरूप देऊन जागतिक उच्च स्थान मिळवून द्यावे, या उद्देशाने बहुविध वाड्यमयीन कार्यक्रम हाती घेतला आहे. तुळीय पंचवर्षीय योजनेच्या कालावधीत मंडळाने सुरु केलेला सप्तविध वाड्यमयीन कार्यक्रम कमीअधिक प्रमाणात, वैचारिक व शैक्षणिक विषयांपुरकाच मर्यादित होता. म्हणून मंडळाच्या वाड्यमयीन कार्यक्रमास अधिक उत्सुकिप्रवण करण्यासाठी मंडळास उपलब्ध असलेल्या अर्थिक तरतुदीचा काही भाग ललितकलाविषयक संशोधन-प्रकाशनासाठी आणि त्यातील महत्वाचे उंप्रदाय व आदर्श, उत्कृष्ट परंपरा व अप्रतिम कलाकृती यांचे संरक्षण व तंवर्धन यांसाठी खर्च करण्याचे मंडळाने ठरविले. या संवर्धित कार्यक्रमात कला व कलातंत्रद्वच विषयांवर मूलभूत संशोधन करून लिहिलेले ग्रंथ, संगीत व संगीतशास्त्र, नाटक व नाट्यशास्त्र इत्यादीवरील प्रमाणभूत जुन्या ग्रंथांची भाषांतरे, विविध ललितकलांचा इतिहास, कलाकारांची चरित्रे इत्यादी वाड्यमयाच्या प्रकाशनावरोवरच संस्कृत व मराठीतर अन्य भारतीय भाषांतील तसेच पद्धती व अन्य परदेशी भाषांतील ललितकलाविषयक अभिजात वाड्यमय मराठीत भाषांतरित करून प्रकाशित करण्याचा कार्यक्रमही तृतीय पंचवार्षिक योजनेच्या अखेरीपासून मंडळाच्या वाड्यमयीन कार्यक्रमात अंतर्भूत केला आहे.

२. १९५१-५२ या शैक्षणिक वर्षात हार्वर्ड विद्यापीठात चार्ल्स ईलियट नॉर्टन व्याख्यानमालेत दिलेल्या आपल्या सहा भाषणांत अमेरिकेतील सुप्रसिद्ध विद्वान, कवी व आधुनिक संगीतरचनाकार आरन कोफर्ड यांनी संगीताच्या कलेत कल्पकतेचे कार्य, संगीताच्या विशेष भागावर कल्पकतेचे संस्कार, संगीतकलेमधील विविध वाजूंचा कल्पक मनादी येणारा संबंध या सर्वसाधारण विषयावर व्यक्त केलेले विचार त्यांनी आपल्या “Music & Imagination” या पुस्तकात संगीतलेखनातील स्वतःचा अनुभव व इतर रचनाकारांच्या संगीतातचे मनन यांच्या आशारे गथित केले आहेत.

३. पश्चिमी संगीतावरील अभिजात वाइमयात असलेले या पुस्तकाचे महत्त्वपूर्ण स्थान लक्षात घेऊन साहित्य संस्कृति मंडळाने त्याचा मराठी अनुवाद मंडळाच्या वर्तीने प्रकाशित करण्याचे ठरविले. या पुस्तकाचा मराठी अनुवाद नासिक येथील श्री. श्रीधर हरि देशपांडे यांनी संगीतविषयक मौलिक माहिती मूळ ग्रंथकाराप्रमाणेच देऊन मराठी भाषेच्या प्रकृतीदी मेळ वसेल अशा रीतीने केला आहे. भारतीय संगीत व संगीतशास्त्र यांच्या अभ्यासकांस यांतून बराच नवा मूलभूत विचार मिळणार असल्याने वरील पुस्तकाचा “संगीत आणि कल्पकता” या शीर्षकाने केलेला हा मराठी अनुवाद प्रकाशित करण्यास मंडळास आनंद होत आहे.

४. या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रकाशित करण्यास साहित्य संस्कृति मंडळास परवानगी दिल्यावहाल मूळ इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशक, हार्वर्ड युनिवर्सिटी प्रेस, केम्ब्रिज, मॅस्सॅचुसेट्स, संयुक्त राज्य, अमेरिका, याचे मंडळाच्या वर्तीने मी मनःपूर्वक आभार मानतो.

वार्द्दी :

चैव युद्ध प्रतिपदा शके १८९४.

‘गुढीपाडवा’

१६ मार्च, १९७२.

तर्कीर्थ श्री. लक्ष्मणशास्त्री जोशी

अध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ,

सचिवालय.

कोपलँड यांच्या विचारसृष्टीत परिभ्रमण

अमेरिकेमधील एक श्रेष्ठ संगीतकार आनन कोपलँड यांच्या Music and Imagination या ग्रंथाचे हे भाषांतर आहे. १९५४-५२ साली त्यांनी हार्वर्ड विद्यार्थीठात जी व्याख्याने दिली तीच त्यांनी याठिकाणी ग्रंथित केली आहेत. प्रत्येक व्याख्यानानंतर संगीताची जी काही प्रात्यक्षिके त्यांनी करून दाखविली त्यांचाही तपशील त्यांनी या ग्रंथाच्या शेवटी दिलेला असला तरी मराठी वाचकाना त्यांचा ताढा उपयोग होणार नसल्याने, तस्तंबद्ध भागाचा भाषांतरात समावेश केलेला नाही. ग्रंथामधील एकूण सहा प्रकरणे, विषयपरिचय आणि क्रृगनिंदेशाकरिता लेखकाने लिहिलेले प्रास्ताविक हेच या ग्रंथाचे मुख्य स्वरूप असल्यामुळे त्याचेच भाषांतर या ठिकाणी प्रस्तुत मानले गेले आहे. ‘महाराष्ट्र साहित्य संस्कृति मंडळाने अंगिकारलेल्या ‘उत्कृष्ट ग्रंथांची भाषांतरे’ या योजनेनुसार हा उद्योग केला गेला असून, त्यामुळे संगीतविषयावाबत युरोप आणि अमेरिका या देशांत अजवार झालेल्या आणि होत असलेल्या हालचाली, वदलत गेलेले संगीतकलेसंवंधीचे संकेत, कलासमीक्षेचे कार्य, कलावंतापुढील समस्या आणि श्रोतुसमाजाच्या अपेक्षा यावावतीत कोपलँडसारख्या कर्तवगार संगीतविचारवंताने केलेल्या विवेचनाची मराठी रसिकतेने दखल घेतल्यास, ती आफल्याकडील संगीतविषयक विचाराना उपकारक व्हावी अशी अपेक्षा या ठिकाणी बाल्यालेली आहे.

आनन कोपलँड यांचा ब्रुकलिन या न्यूयॉर्कच्या परिपुरात १९०० साली जन्म झाला. वयाची सुमारे २० वर्षे होईपर्यंत त्यांचे राहणे अशा ठिकाणी झाले की त्या वाजूला संगीत अगर तस्म कलांची दुरुनही चाहूल लागणे शक्य नव्हते. तथापि त्यासुमाराला पीआनो-संगीताचे काही पाठ त्यांना मिळाल्याचा परिणाम म्हणूनच की काय, आपण एक संगीत-रचनाकार व्हावे अशी उमेद त्यांनी त्याचवेळी उराशी बाल्याली. २१ व्या वर्षी ते पैरीसला गेले आणि त्याठिकाणी पॅल विहडाल या पैरीस कॉन्फ्रांत्वारमधील प्राध्यापकापाशी आणि नादिया बोलान्हा या थोर अशा संगीतशिक्षीकेजवळ रचनाशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला. १९२४ साली अमेरिकेत परत आल्यानंतर पिआनोवादक म्हणून त्यांनी एका हॉटेलात नोकरी केली आणि नादिया बोलान्हा यांच्या अमेरिकेतील दौऱ्याकरिता ऑर्गनसंगीताची

रचना लिहिली. त्यांनी त्यापुढे रचिलेल्या फीआनो संगीतकृतींना रचनाकारांच्या संवटने-कडून मान्यता मिळाल्याने त्यांना संगीताच्या समाजात एक विशिष्ट स्थान आणि ऐकिक लाभला. त्यानंतर लवकरच गुरोनहिम मेमोरियल फाऊंडेशनकडून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. यापुढे त्यांनी सिंफनी, पिअनो व्हेरिएशन्स, लंक्षित सिंफनी, वाद्यवृद्धाकरिता संगीतकृती आणि सुयोग शैलीमधील नृत्यनाऱ्ये अशा विविध प्रकारच्या रचना केल्या. Appalachian Spring या त्यांच्या नृत्यनाऱ्याला १९३५ साली पुलिस्डर पारितोषिक मिळाले. विश्वात केंडकटर कोसेविहस्क यांनी आविष्कृत केलेली Third Symphony ही कोपळऱ्डची रचना म्हणजे एका अमेरिकन रचनाकाराने निर्माण केलेली एक भव्य कला-कृती आहे असे त्यानीच वर्णन केले असून त्याला अमेरिकेमधील कलासमीक्षकांनी मान्यता दिली आहे. भाष्यांतर केलेल्या प्रस्तुत ग्रंथाशिवाय 'What to Listen for in Music' 'Our New Music', इतरत्र प्रसिद्ध झालेल्या संगीतविषयावरील त्यांच्या लेखांचे संकलन (Copland On Music) असे कोपळऱ्ड यांचे विस्तृत लेखन असून त्यांमधील त्यांचे अनुभवित ज्ञान, दृष्टिकोन आणि विचार अधिकृत आणि महत्त्वाचे मानले जातात.

संगीत ऐकले जात असताना श्रोत्याची, त्याचा आविष्कार करीत असताना कलाकाराची आणि ते निर्भीतीच्या अवस्थेत असताना रचनाकाराची कल्याणाच प्रामुख्याने काम करीत असते, असे या ग्रंथामधील विचेनाचे प्रसुत सूत्र आहे. किंवद्दुना संगीत हा कल्यतेचाच विलास आहे अशी कोपळऱ्ड यांची धारणा आहे. संगीताचा कार्यक्रम चालू असताना त्याची नादमयता श्रोत्याला प्रथम आकर्षून घेते, आणि त्याला तो अनुभव सुखावह वाढू लागतो. तो अनुभव तसाच पुढे चालू राहावा हे त्याचे वाणी त्याच्या ह्या सुखसंवेदनाच्या मुळाची असते. त्याचा हा अनुभव लंकीण स्वरूपाचा असून त्यावेळी त्याच्या काही समृद्धी जागृत होतात, त्याला काही प्रेरणा मिळतात किंवा त्याच्या खाजगी अनुभवविश्वाच्या संदर्भात त्याच्या नजरेपुढे काही प्रतिमाचित्रे उभी राहतात. संगीतानुभवाला सामोरे जात असताना असा श्रोता त्यात आपली स्वप्ने पाहून असतो, आपले प्रतिविव दुडकण्याचा प्रयास करीत असतो. संगीत श्रवणाच्या एकूण प्रक्रियेचे आपल्या विचारांच्या लोयीकरिता काही विभाग पाडले तर, असे वर्णन केलेली अवस्था ही सुखातीची पातळी आहे असे म्हणता येईल. वरेच श्रोते कोणत्याही वेळी आणि सर्वचजण निदान एवाच्या प्रंगंगी याच पातळीवरून संगीत ऐकत असतात असे आढळून येते.

ऐकले जात असलेल्या संगीताला काही अर्थ असून तो आपल्याला समजतो अशी खाची झालेली असणे ही श्रवणामधील दुसरी पातळी आहे. तथापि तो अर्थ कोणता हे मात्र कोणाला सांगता येत नाही. आजवर ऐकलेल्या संगीताच्या आधारावर ऐकत असलेल्या संगीताचा श्रोता अर्थ लालीत असतो आणि त्याच्यापुरता तो समाधानकारकही ठरतो.

अर्थ कोणता अशी चौकशी केली जाते ती विशेषतः साहित्यिक मनाकडून. संगीत आपल्याला आवडते पण त्यातले काही कळत मात्र नाही असा स्वतःकडे कमीणा घेऊन घोलणारा माणूस आपल्याला नायक किंवा कांदवी आवडते पण तिच्यामध्ये काही समजत नाही, असे म्हणताना मात्र आढळत नाही. वास्तविक असा कमीणा स्त्रीकारण्याचे दोनहीकडे काही काऱण नाही. विवक्षित स्वरावरील आवात, स्वरांची लशीनुसार झालेली वाक्ये, त्यामधून जुळले गेलेले इशारेबजा आलाप, यामुळे भावनांना भिडणारा संदेश संगीताच्या भाषेत दिला जातो, एखादी विशिष्ट आणि सार्वत्रिक मनोऽवस्था निर्माण होते, आणि ऐतन्यपूर्ण असे वातावरण उत्पन्न होते हा संगीताचा वास्तव अनुभव कोणाला नाकारता येणार नाही. याटिकाणी संगीतासारखी अमूर्त तथापि सचेतन झालेली वस्तु श्रोत्याला आपल्या रहस्यमय हालचालीत सामावून वेत असतानाही पुढ्हा तिचे एकूण स्वरूप निरखून ववण्याची संधी देण्याइतपत श्रोत्यापासून काही अंतरावर ती अल्या राहते. संगीताचा हा प्रकृतिधर्मनं आहे. ज्याला संगीताचे ज्ञान प्राप्त झाले आहे, असा गायक वा बादनकार मात्र श्रोत्याच्या भूमिकेत असताना काहीसा अडचणीत पडल्यासारखा दिसतो. याचे काऱण त्याला मिळालेले ज्ञान हे त्याचा शिक्षक, शैली, वराणे आणि त्यानुसार उत्पन्न झालेले आग्रह आणि पूर्वग्रह यांच्या मर्यादितच वांगेलेले राहिल्याने, समोर अविष्कृत होणाऱ्या संगीताचे तो यथातथ्य आकलन करू शकत नाही. संगीत येते म्हणून जागीवपूर्वक त्याचे श्रवण करता र्हेहल्च असे नाही, असा याचा अर्थ आहे.

संगीत हे संगीत म्हणूनच श्रवण करण्याची आणि त्याला अर्थ असल्यास हो संगीतामध्येच शोधण्याची आणखी एक पातळी असून, कोपलँड यांना तिच्यासंवंधीचा विचार विशेष अभिप्रेत आहे. या ठिकाणी संगीताच्या एकूण अनुभवाला सामरेरे जाण्याची श्रोत्याची उत्सुक्ष्मा आणि तरीही त्या अनुभवाची चिकित्सा करण्याची त्याची कुवत आणि दक्षता जसेस धरली जाते. आदर्श अविष्कार कसा होऊ शकतो यावदल त्या श्रोत्याने काही क्यास केलेले असतात. अविष्कृत केल्या जाणाऱ्या संगीताच्या आलेखाची त्याला काहीदी कल्पना आलेली असते. त्या आलेखापाटीमार्गे विविध शैलीचे संस्कार होऊन गेलेले असतात एवढीतरी माहिती त्या श्रोत्याच्या कानावर आलेली असते. शिवाय त्या संगीतामधील एकमागून एक ऐकले जाणारे स्वरांचे वा स्वरसमुदायाचे काळसापेक्ष विभाग मनामध्ये एकत्र आगवून त्यांची एकसंघ आकृती त्याला त्याच्वेदी बनवावयाची असते. संगीताचा संबंध अविष्कार, आलापीच्या कोणत्या प्रमुख सूत्रामोवती ठुंफळा जात आहे हे त्या श्रोत्याला ओळखावे लागते. कोणत्याही क्षणापर्यंत ऐकून झालेल्या संगीताची ताजी स्मृती आणि त्यापुढे मिळणाऱ्या अनुभवावदलची उल्कंठा या दोन मनोऽवस्थेमध्ये तो आपला श्रवणकाल व्यतीत करीत असतो आणि तो काळ वा वेळ किंती गेला ही विवेचना पडण्याएवजी तो कसा झटकन

निघून गेला याचाच त्याला सानद विस्मय वाटतो. श्रोत्याने आपली चिकित्साबृत्ती जागृत ठेवून संगीताचे श्रवण केले आहे असा निष्कर्ष या ठिकाणी काढता येईल. रसिकतेचे वरदान मिळालेले असते ते अशा श्रोत्याला असा कोपलँड यांचा दावा आहे.

संगीताचा आविष्कार करीत असताना ज्या नाडप्रतिमा निर्माण होतात त्यांचे श्रवण कल्याकाराच्या अंतर्भुताने अगोदर केले पाहिजे असा विचार कोपलँड त्यापुढे मांडतात. गायक, वादनकार आणि अनभिज्ञ यांच्यामध्ये या कारणाने फरक पडत असतो. एवढेच नाही तर, गायक अगर वादनकारामध्येही अशी कल्पकता एकसारखी आढळत नाही. आवाजाची जात ओळखली जाणे ही त्याकरिता पहिली पायरी आहे. दोन रंगामधील सामान्य भेद कल्यावयाला कोणाल्याही फारसे जड जात नाही. तथापि त्यातील सूक्ष्म फरक हुऱ्हकून काढण्यासाठी नजरेवर काही संस्कार व्हावे लागतात. निरनिराळ्या आवाजाच्या जातीमधील नाज़क फरक समजावून घेणे आणि त्यातत्या विशिष्ट ध्वनीचे संमीलन घडवून त्याकरवी काही आकृती सिद्ध करण्याची कल्पकता कल्पवंताच्या ठायी गृहीत धरावयाला हवी. अर्थात असे संमीलन काही एक अर्थपूरी उद्दिष्ट पुढे ठेवूनच केले पाहिजे. त्याच-वरोवर निर्माण केल्या जाणाऱ्या ध्वनींनी हे उद्दिष्ट साध्य होणार आहे की नाही याचा अंदोज करावा लागतो. म्हणजे उद्दिष्ट आणि त्याचा आविष्कार यांच्यावर ध्वनीच्या माध्यमाची मर्यादा पडते. याच्या उल्ट असेही म्हणता येईल की, माध्यमाच्या मर्यादित आवाक्यातच नाडप्रतिमा निर्माण करण्याचे वंश असल्यामुळे कल्पकतेला शिस्त लागते आणि त्यावरोवर तिला प्रेरणाही मिळत असते. संगीताच्या क्षेत्रात वादवृंद प्रचारात येण्यापूर्वीच्या काळात माणसाच्या आवाजामधील गुणविशेषांचा आणि शर्तांचा शक्य झाला तेवढा उपयोग संगीतकारांनी करून वेतला होताच. त्यानंतर वेगवेगळ्या जातीचे ध्वनी निर्माण करणारी वाचे एकत्रित आणताना त्यांचा प्रकृतिर्धर्म आणि सासर्थ ओळखृनच वृद्धवादनाच्या संयोजकाने त्यांचा प्रभावी उपयोग केला असला पाहिजे. हाताची आलेली वाचे ही वृद्धसंगीताकरीता किंवहुना संगीतासाठी सुद्धा जन्माला आलेली नमूद उलट संगीताने त्यांचा उपयोग आणि आवाका जाणून वापर करून वेतला अशी माहिती संगीताच्या इतिहासात सापडते.

विशिष्ट उद्देश्याने वाद्यांचे संमीलन घडवून आणीत असताना काहीतरी अभिनव करून दाखविण्याची आकांक्षा आपण कोणतायाही कलाकाराला नाकारू शकत नाही. पण त्याच्यावरोवर तो एका अनिश्चित अशा परिस्थितीत शिरत आहे हे मात्र त्याने विसरून चालणार नाही. धोका पक्करण्याची त्याची तयारी असली पाहिजे. सर्व संगीत अर्थहीन होण्याचा किंवा अभिप्रेत असलेल्या अर्थाचा विपर्यास होण्याचा तो धोका असतो. याठिकाणी स्वर अगर ध्वनीमधील सूक्ष्म छटांची वरीपूक आणि त्यांचा परिणाम अजमावून वेतला जात नाही असे म्हणावे लागते. कोणताही नाद अगर ध्वनी हा एकटाच निर्माण

होत नसून, काही टप्प्यापर्यंत ऐकू येणारे आणि नंतर वातावरणात विलीन होऊन जाणारे ध्वनिकण तो आपल्यावरोवर घेऊन येतो. आणि विविध जातीचे ध्वनी एकत्रीत करीत असताना या सूक्ष्म स्वरकणांची दखल घेतली नाही तर होणाऱ्या विपरीत परिणामावद्दल ते दादा जवाबदार धरता येत नसून, कलाकाराचा अदमास चुकला असे म्हणावे लागते. म्हणजे ध्वनींची प्रतिमा, माध्यमाचे सामर्थ्य, त्यातून निर्माण होणाऱ्या स्वरांचे आणि त्यांतील कणांचे परिणाम यांची उचित समीक्षा करूनच कलाकाराला आपल्या उद्दिष्टाची अभिव्यक्ती साधावी लागते. यावावतीत या ग्रंथात कोपळेंड यांनी उछेखिलेले फ्रेंच संगीत कार शोपैं यांचे उड्गार नमूद करण्यासारखे आहेत. शोपैं यांनी आपले संगीत पीआनो या वाद्यासाठीच रचले होते. आणि पीआनोमधूनच, त्या संरीताचा यथातथ्य असा अविक्कार होऊ शकला.

संगीताची रचना कशी निर्माली जाते यावद्दल अनेकांना नेहमीच कुतूहल पडलेले असते. रचनाकाराच्या मनाला एखादी कल्पना कशी सुचते, तिचा तो विस्तार कसा करतो आणि तिला सुवक असा आकार कोणत्या पद्धतीने देत असतो यासारख्या गोर्ध्नीचे त्यांना रहस्य वाटवा असते. रचनाकाराच्या दृष्टीने मात्र अशी निर्मितीची क्रिया ही स्वाभाविक वाव वनेली असते. स्फूर्ती येण्याची तो वाट पाहात स्वस्थ वसत नसून कोणती तरी रचना निर्माण करण्याऱ्या उद्योगात तो गुंतलेला असतो. त्यामधून एखादी संगीतरचना इतरांपेक्षा अधिक आकर्षक आणि सुंदर अशी झालेली त्याला आढळून येते. प्रत्येक कलाकृतीच्या निर्मितीसाठी सारखेच परिश्रम केलेले असताना त्यामधील एखादीच अधिक उठावदार ठरावी, याचे ऐवज मग आपल्या स्फूर्तीला देणे त्याला भाग पडते. तथापि असे म्हणून, रचनाकाराला एखादी कल्पना कशी सुचते आणि ती सुंदरच असते की नाही, या प्रश्नांचा खुलासा मिळत नाही. रचनाकाराला सुचलेली कल्पना ही त्याच्या मनात संपूर्णपणे सहसा अवतरत नाही आणि ती कल्पना पुन्हा सुंदरच असावयाला हवी असा आग्रह धरण्याची जरूरी नाही; किंवद्दुना अशी प्राप्त झालेली कल्पना अपूर्ण असलेली आणि तितकीदी सुंदर नसल्यामुळेच रचनाकाराच्या कल्पक्तेला वाव मिळतो, संवंधित अशा इतर कल्पना त्याला जुळविता येताव, विरोधी कल्पनांशी तोल साधता येतो, त्याच्या चिकित्सक्तेला काम मिळते आणि कलाकर्तृत्व त्याला सिद्ध करता येते. मुरवातीचे कल्पनाचिन्हच परिपूर्ण मिळाल्यास रचनाकाराला किंवा तसे पाहिले तर कोणत्याही कलावंताला त्या चित्राचे योग्य माध्यमात वर्णन करण्याखरेज दुसरे काम उरणार नाही.

संगीतरचनाकार हा प्रायः स्वरकल्पनेच्या शोधात असतो. त्यामुळे त्याला ती ऐकूही येते. मग तो कोणत्याही व्यावहारिक विवंचनेत एखादी व्यग्र झालेला असो, अगर सकृदर्शनी नीरव अशा वातावरणात एकदाच वावरत असो. ती कल्पना त्याच्या मनाला

एखादी लकेर, आलापी, किंवा स्वराचातच्या रूपानेसुद्धा भेटते. आणि ती कोठून आली याचा त्याला सुगवा लागत नाही. याच पद्धतीने त्याच्यापाशी इतरवेळी दुसऱ्याही स्वरां-कृती येऊ भिडतात. दब्युसी सारखा सुजनशील रचनाकार त्यांची आपल्या मनांत नोंद करून ठेवील. उलट वीथोव्हेन त्यांचा विस्तृत तपशील आपल्या वटीत यिपून ठेवताना आढळले.

प्रात झालेल्या स्वरकृत्यनेचा विस्तार करून तिला पूर्ण कलाकृतीचा आकार कसा द्यावयाचा हा रचनाकाराला पुढे प्रश्न पडतो. या टिकापी त्याला मिळालेली स्फूर्णी किंवा पत टिकाव धरू शकते आणि तिची हालचाल पेलताना त्यांची चिकित्सावृत्ती किंवा खंदीर राहू शकते याचे चिवरण कोपळऱ्य यांती इतरवही आपल्या लेखनात केलेले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अशा स्फूर्तिजन्य कलानिर्मितीचे चार वेगवेगळे भाग पडतात. एखादी परिपूर्ण कल्पनाच मनात प्रादुर्भूत झाल्यानंतर तिला त्वरित आकार देऊन, संक्षिप्त स्वरूपाचे गीत निर्माण होऊ शकते. निर्मितीसाठी प्रदीर्घ काळ घेणारी लिंगफती अशा रीतीने प्रकट होऊ शकत नाही. त्यासाठी वीथोव्हेनसारख्या प्रतिभावंताच्या सायासाची जरूरी असते. संगीताच्या संप्रदायिक विचारसरणीला अनुसरून आणि त्यामधील प्रचलित अशा विवक्षित शैलीचा अनुवाद करीत पूर्वीपेक्षा अधिक शोभायमान संगीतकृती निर्माण करणाऱ्या रचनाकारांचा लिसरा वर्ग असतो. वहुतेक कलावंत याच्यकारचे निर्मितिकार्य करीत असताना आपणाला आढळतात. परंपरागत विचारप्रणाली छुगारून देऊन वेगळ्याच गृहीतावर आधारलेल्या अभिनव संगीत कल्पनांची मांडणी प्रायोगिक आविष्कारपद्धतीने करण्याची आणखी एक हालचाल मधून मधून दृष्टीत्पत्तीस येते. सुखवालीला तिच्याकडे रसिकाकडून दुर्दृश्य केले जाते किंवा तिचा उपहासही होतो. तथापि अशा विचारकानिकारकतेला आपण अग्रेसरत्वाचा मान आणि तिचे भवितव्य नाकारू शकत नाही.

अशा या निर्मितीची रचनाकाराला प्रेरणा होते म्हणजे काय होत असते यातंत्रंदीचा विचार कोपळऱ्य यांना प्रस्तुत आहे, प्रात परिस्थितीच्या संदर्भात अगोदर होऊन गेलेल्या कलात्मक अगर इतर घटनांच्या आधारावर आणि पुढे होणाऱ्या बदलांच्या अपेक्षांत ‘आपण कोण आहोत?’ या प्रश्नाचा उलगडा करण्याचा प्रयत्न कल्पन मनाने एकसारखाच आरंभलेला असतो. वर वर्गिलेल्या प्रक्रियेमधून एखादी कलाकृती निझ झाली म्हणजे आपल्या प्रश्नाचे समर्पक उत्तर मिळेल असा त्याला भरवसा वाटतो. पण अशी कलाकृती साधून गेल्यानंतर मात्र त्याच्या लक्षात येते ते असेच की मिळालेले उत्तर अर्थवटच असून पुन्हा अधिक उसाहाने वेगळा प्रयत्न करावयाला हवा. अर्थात मिळालेल्या अर्थवट उत्तराने का होईना त्याच्या मूळच्या प्रश्नाचा संदर्भ मात्र बदलून जातो. याचे कारण निर्माण झालेली कलाकृती ही अनुभूतीची एक लोकविलक्षण अशी फेरमांडणी करीत असते. याचा अर्थ असा होतो की रचनाकाराच्या किंवा

कलावंताच्या 'आपण कोण आहोत ?' या प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळाले, म्हणजेच त्याचा स्वतःदूरलचा शोध पूर्ण झाला तर, त्याची आत्माविष्काराची ओढ नाहीशी होईल, सृजनशीलतेला बोध पडतील, माणसाचे चिकित्सक आणि कल्पक मन अगटिक अवस्थेला पोहोचेल आणि निर्मितीमधील आणि आविष्काराचा आनंद समाप्त होईल, सृजनशील कलाकारापुढे त्याच्या काढी पडलेल्या समस्यांच्या संदर्भात त्र कलेचा विकास अजमावता येतो. त्यांना मिळालेली उत्तरे ही त्या दृष्टीने महत्त्वाची आणि प्रस्तुत नसतात असे सुनन लँगर यांच्या विवेचनाला अनुसरून या ठिकाणी म्हणावेसे बाटते.

रचनाकार आणि त्याने निर्मिलेल्या संगीताचा अनुवादक यांच्या सृजनशील मनाच्या हालचाली काही एका मर्यादेपर्यंत समान भूमिकेवर चालू असतात. आविष्कार करावयाची संगीतरचना श्रोतृसमाजापुढे मांडताना अनुवादकाला तिची पुनर्निर्मिती करावी लागते. ती रचना संगीताच्या लिखीत किंतीही तपशीलवार नसूद केलेली असली तरी रचनाकाराला अभिप्रेत असलेले सर्वच काही त्यात दाखल झालेले असणे अशक्य आहे. सूल गान-कल्पनेला रचनाकृतीचे स्वरूप देताना ज्या प्रमाणात स्फूर्ती आणि चिकित्सा यांची हालचाल जरूर पडली तितकीचे तिचे निवेदन करताना ती अनुवादकाला भासणार असा याचा अर्थ होतो. याकृतिता अनुवादकाला रचनाकाराने काही प्रमाणात स्वाहांच्य दिले पाहिजे आपली सूल गानकल्पना अनुवादातून विवरू नये इतपेत काळजी त्याने घेतली म्हणजे पुरे असते. आणि अशा रीतीने ती गानरचना अनुवादकाच्या ताब्यात गेल्यानंतर त्याने आपल्या कल्पकेतेचा वापर करून तिची मांडणी काही एका अभिनव पद्धतीने केली तर त्या रचनेचा गौरवच झाला असे म्हणावयाला पाहिजे. किंवद्दुना रचनाकृतीत एका ठार-विक पद्धतीनेच तिचा आविष्कार अगर अनुवाद व्हावा असा आघ्रह असल्यास तिच्यात अर्थैवेभव असणार नाही असे कोपलॅड याचे मत आहे.

अशा निराळ्याच पद्धतीने रचनेची मांडणी करीत असतांना अनुवादकाला काहीएक धोका पत्करावा लागतो. संगीत ही सर्वीत अमूर्त अदी वस्तू असल्याकारणाने तिला विवक्षित आकार देताना ती विस्कळीत होऊन जाण्याचाच अधिक संभव असतो. शिवाय नवीन स्वरूपाच्या मांडणीचे श्रोत्यांना आकलन व्हावे लागते आणि ती त्यांच्या काहीशी सबयोचीही व्हावी लागते. तथापि असा आपल्या हातून अगर श्रोत्यांच्या ज्यानातून काही कलाविशेष निसटून जाण्याचा धोका अनुवादकाने स्वीकारल्याखेरीज त्याचा आविष्कार आर्काक होत नाही आणि मैफलीत चैतन्य निर्माण होणे अवघड होऊन वसते. एकादशा संगीत रचनेचा तिच्या वारीकस्तारीक तपशीलवार सूचनेसह आणि दोही अगोदर अनेकवार धोटून तयार केलेला कार्यक्रम केला जात असला तर त्यामधून कंटाळ्याशिवाय दुसरे फारसे काही निष्पत्र होणार नाही. लिखित रचनेवर

सगळीच मिस्त ठेवल्यास अनुवादकांच्या कलाव्यक्तित्वाला काम उरणार नाही. उलट त्याने तिचे अनुसंधान सोडून स्वैर भ्रमण करावयाचे ठरविल्यास रचनाकृतीला महत्व राहणार नाही. यासाठी लिंगित रचनेवील परम निष्ठा आणि तिच्यापासूनचा मुक्त संचार यात अनुवादकाने समतोल साधला पाहिजे. असे झाल्यास त्यांने संगीतनिवेदन परिणामकारक होण्याची शक्यता आहे. तरीमुद्दा एखाद्या कलाकृतीच्या आविष्काराचा नेमका कोणता परिणाम होईल ही गोष्ट अनिश्चितच राहणार. संगीतरचनाकार आणि अनुवादक हे दोघेही अशा तंत्रेने आपल्या प्रयत्नांत यशाची अपेक्षा कीरत असतानाच अपयश येईल ही भीतीही त्यांची सोबत करणार. अर्थात अशी अनिश्चितता किंवा कलावंताच्या मनोऽवस्थेमधील अस्थिरता निर्मितीच्या प्रेरणेपासून रसिकांच्या शुलीपर्यंत कलाकृतीचा जो प्रवास होतो त्यात दरेकक्षणी आठवून येते. संगीताची निर्मिती आणि अनुवादकाकडून होणारा कलात्मक आविष्कार या दोनही प्रक्रियेमध्ये याही कारणाने एकप्रकारची नाव्यमयता निर्माण होत असावी. जपू काही नियतीने मांडून ठेवलेल्या काळ्यातिमेच्या संदर्भात हा सुजनशील कलाकार, जमतील तेवढे तिचे कायदे उद्दृश्यून आपली अस्मिता शोधण्याचा आणि ती प्रस्थापित करण्यान्ना प्रयत्न करतो आणि तरी मुद्दा दिनेच आगवून डिलेल्या अपरिहार्येतेच्या रेषेच्या पलीकडे तो जाऊ शकत नाही.

रचनाकार आणि अनुवादक या दोघांना संगीताचे तंत्र पुरेसे अवगत झालेले असते ही गोष्ट कोपळूळ यांनी यशीत धरलेली आहे. त्यापुढे त्यांना संगीतामधील आशयाचा विचार करावा लागतो. सौंदर्यविषयक निर्णय वेण्याची जवाबदारी त्यांचेवर पडते. तथापि तशी कुवत आपल्यामध्ये असावी असा भरवसा व्याच जणांना नसतो. याचे कारण निर्णय वेतल्यास तो वरोवर ठरेल अशी त्यांना खाली नसते. जुने आदर्श, परंपरागत विचारसरणी आणि थोर कलाकृतीनांच दिले जात असलेले अमर्याद महत्व यामुळे नवीन काही करून दाखविण्याचे त्यांचे उन्नेष दवून जाण्याचाच संभव जास्त असतो. त्यांच्या पाशी जी काही कल्पक बुद्धी उरली असेल ती मग ते पारंपरिक विचारांना धक्का न लावता, आणि लोकमानसांत अधिष्ठित असलेल्या कलाईवंतांचा कोठेही अधिक्षेप होणार नाही अशी काळजी घेऊन उपयोगात आणु लागतात. काहीवेळा तर होऊन मेलेल्या संगीतमहर्दीप्रमाणे आपणही व्हावे अशी आकांक्षा त्यांनी मनात वाळगलेली असते. कोणत्याही काळात असे अगोदर होऊन गेलेले कलामहर्दी वरेच असतात. त्यामधील प्रत्येकाचा गुणविशेष तेवढा आत्मसत्त करावा असा उपदेश त्यांच्या कानवर गेलेला असतो. तथापि अशा कलागुणांची वेरीज त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या मानाने फार मोठी असल्याने, त्यांच्या अनुकरणातही त्यांना पुरेसे यश लाभत नाही. यामुळे शिळ्क रहाते ते त्यांची कौतुक आणि जमल्यास रसिकांना करून देता येते ती त्यांची आठवण. खेरीज एखादी गोष्ट तिरकीच चांगली करून दाखविणे कोणाल्या जमत नाही. या सर्वे गोष्टीचा

परिणाम म्हणजे कलावंताकडून निर्माण होत असलेल्या दुव्यम दर्जाच्या कलाकृती.

रुढ मूळ्यावर निष्ठा ठेवून आणि परंपरागत नियम पावूनही काही नवीन कल्न दाखवावे अशी उमेद वाळगणारा कलाकारांचा दुसरा एक वर्ग आहे. संगीताच्या ठराविक अंतर्रचनेत फारसा विशाड न करता त्यामधील एखाद्या तपशिलाला अधिक महत्व देऊन एखादा नवीन गानप्रकार निर्माण करावयाचा अगर प्रचलित असलेल्या संगीताच्या उप-प्रकारात चालू काळाला अनुरूप असा बदल करावयाचा, या रीतीने सांप्रदायिक विचारांचे पुर्नविवरण करण्याची कामगिरी त्याच्याकडून होत असते. अशाचेव्ही त्यांना नवीनतेचे आकर्षण वाढत नाही असे नाही. तथापि त्याच्या विचारांची वैठक परंपरागत नियमांत गुरुफक्टलेली असल्याने केवळ समर्थन करण्यासाठी आपल्या प्रयत्नांना त्यांनी 'नव-अभिजातता' असे नाव देणे साहजिक आहे.

कलावंत हा समाजाचा एक घटक असल्याने त्याने आपल्या हातचाली समाज कल्याणाचे उद्दिष्ट न जरेसमोर ठेवून कराव्यात आणि त्याकरिता आपल्या आविष्कारपद्धतीत योग्य असे फेरफार करावे असे आदेश समाजातील काही उत्ताही संघटकाकडून आणि शिवाय प्रचलित शासनाकडून अवश्यकडे दिले जातात. यामुळे त्याच्या स्वातंत्र्यावर आणाऱ्यी एक वंधन पडू पाहात आहे. आपल्या निवेदनात अगर आविष्कारात श्रोत्यांना अडचन न पडता समजेल अशी संगीताची भाषा वापरावी, त्याकरिता लोकसंगीताचा आवश्यक तेवढा आवार थावा, शास्त्रांना प्राधान्य देण्यात यावे आणि अशा रीतीने समाजामधील वास्तवतेचे श्रोत्यांना यथातथ्य दर्शन घडून येऊन त्यांना काही योध घ्यावा अशी अपेक्षा या आदेशांकरवी केली जाते. एकवेळ सुजनशील संगीताला सांप्रदायिकतेपासून मुक्त करण्यात संगीतकार यशस्वी होईलही. तथापि शासनाच्या अपेक्षांचा भंग करण्यावदल त्याला समाजापासून वाहेर पडवावे लागते किंवा त्याच समाजात अवमानित जिणे कंठणे भाग पडते. याहिपेक्षा या आदेशानुरूप आपली प्रयेक कलाकृती वरोवरच उत्तराली पाहिजे अद्या काळजीने तो वेचैन होतो आणि आपण एखादेवेळी चुकीची गोष्ट करून जाऊ अशी त्याला भीती वाढत असते. त्याच्या अभिनव आविष्काराचे ग्रहण करणारा रसिक समाज अजून पुरेसा निर्माण झालेला नसतो. चूक करण्याचा कलावंताचा पुरातन हक्क त्याच्याकडून हिरावून वेतल्यानंतर म्हणजे वरोवर काही करण्याची संधी त्याला नाकारली म्हणजे अशा कलावंताला कलेच्या आणि समाजाच्या हर्दीवरच जीवन व्यतीत करणे भाग पडते.

अमेरिकेसारख्या अौद्योगिकहष्या प्रगत देशांत संगीतकलेची कोणती अवस्था आहे, त्याला अमेरिकन संगीत म्हणता येईल काय, रचनाकारांचे समाजात कोणते स्थान आहे, संगीतात अमेरिकन कल्याचतेने किंवपत भर घातली, आणि अौद्योगिक समाजात सुजनशीलतेला वाव मिळतो किंवा नाही अशा विविध प्रकारांची चर्चा कोपलँड यांनी आपल्या ग्रंथाच्या उर्वरित भागात केली आहे. अमेरिकेना शोध लागल्यानंतर युरोपमधील अनेक

देशांनी सुरवातीला धर्मप्रसारासाठी आणि नंतर मायदेशाची आर्थिक उच्चती व्हावी या हेतूने त्याठिकाणी प्रवेश केला. पुढे त्यांनी वसाहती स्थापन केल्या आणि नंतरच्या काळात त्यापैकी व्याच स्वतंत्रही झाल्या वा हालचालीत प्रथम पुढाकार घेणारे स्पेन आणि पोर्तुगाल हे दोन देश होते. त्या दोत्रांना मिळून आयवेरीअन द्वीपकल्प असे संबोधिले जाते. त्यांतील कॅर्योलिक धर्मप्रचारकांनी आपल्यावरोवर संगीतही आणले. आयवेरीअन द्वीपकल्पात झालेल्या अनेक संस्कृतीच्या मिश्रात अफ्रिकन संस्कार प्रभावी ठरले आणि त्यामुळे, विशेषत: दक्षिण अमेरिकेत जे संगीत येत रेले त्यात नीग्रोसंगीतामधील विशिष्ट लयकारीचा समावेश आवर्जून होऊ लागला. वसाहतीच्या पुढील काळात आणि गुलामांचा व्यापार वृद्धिगत होत असलाला, अमेरिकेत विकसन पावत असलेल्या संगीतावर, या अफ्रिकन लयप्रेरित संगीताचे परिणाम दूराभी निश्चू आले.

उत्तर अमेरिकेत आयात झालेले संगीत हे जर्मन शिस्तीखालील किंवा फ्रेंच स्वैरवृत्तीचे असून त्याचे आगमन मात्र इंग्लंडच्या मागाने होत आले. युरोपिअन थोर कलाकारांची आणि त्यांच्या कलाकृतीची ओळख या अमेरिकन रसिकांना इंग्लंडकडून झाली. पुढील काळामधील फ्रेंच अमेरिकन रचनाकार युरोपमधून संगीताचे शिक्षण घेऊन आले होते. त्यापैकी बहुतेकांनी परत आल्यानंतर आपल्यासमोर युरोपिअन कलाकारांचे आदरशीच ठेवल्यासुले प्राप्त करून घेतलेल्या विद्रोत स्वतःची कल्पकता वापरण्याचे त्यांना प्रसंगच आले नाहीत. परिणामी युरोपिअन संगीताच्या क्षेत्रात वेळेवेळी ज्या नववीन विवरप्रणाली आणि आविष्कारपद्धति निर्माण होत गेल्या त्यांचेच पडसाद विवा अनुकरण अमेरिकन संगीतात ऐकू येऊ लागले. अमेरिकेमधील आदिवासी जमातीत प्रचलित असलेले संगीत आधाराला घेऊन आपल्या देशाच्या अशा अर्थपूर्ण रचनाकर्तृत्वाला वाव मिळवावयाचा तर त्याकरिता त्यामधील असल लोकसंगीत हुड्कून काढून त्याचा अभ्यास होणे जरूर होते. यामुळे १९ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत अमेरिकेमधील संगीतात रचनाकाराच्या कल्पकतेला वाव अतिशय थोड्या प्रमाणात मिळाला.

स्वरांच्या विवा स्वरसंभीलनाच्या माध्यमाने संगीताचा आविष्कार करावयाचा आणि त्याकरिता लवीचे साहाय्य घ्यावयाचे हा युरोपिअन संकेत वाजूला करून लवीचे तपशील्याव स्वरूप स्वरांच्या मदतीने उल्लाडून दाखविण्याची अभिनव कल्पना अलीकडे अमेरिकन संगीतात आढळून येते. आणि तिचे काहीसे परिणत स्वरूप जाझसंगीताने अनुभवाला आणून दिले आहे. काळाचे समविभाजन हा लवीचा केवळ आलेल असून संगीतामधील होत असलेल्या एवाद्या विवक्षित घटनेच्या समाप्तीतच पुढे होणाऱ्या घटनेची पूर्वतयारी असणे आणि पुढे होणाऱ्या अनुभूतीची उर्कंठा, झालेल्या घटनेमुळे वाढविणे, त्याचवरोवर हा एक्षण सुखद अनुभव सातत्याने आणि

आणि शिवाय प्रगतिमान ठेवणे हे ल्याचे प्रमुख कार्य आहे, घेतलेल्या स्वरांना काळाच्या ठराविक अंतराने आघात देऊन ल्याचा आभास निर्माण केल्यासुले, त्या स्वरांना आकार प्राप्त होतो. त्यांची स्वरवाक्ये आणि विधाने केली जाऊन त्यामधून संगीतिक अर्थनिष्ठन्ती करण्याचे प्रयत्न बहुतेक संगीतात होतच असतात. उल्ट आघातोद्भव नादांनी ल्याचा आविष्कार करताना काही वेगळ्या संवेदना जाणविण्याचा प्रयत्न अमेरिकन कल्याक्तेने केलेला आहे. या ठिकाणी नियामक ल्याच्या संदर्भात वादनकार हेतुपुरस्सर किंवा जाइसंगीताप्रमाणे उत्सूर्वतेने स्वातंत्र्य घेतो. आणि ल्यामधील ठराविक टप्पे वा विराम त्यांची जाणीव असूनही, त्यांच्यावर आपल्या अभिप्रेत अर्थाची पूर्ती न करता, त्यांच्या आजूवाजूला झोके घेत आपल्या व्यक्तिमत्त्वाचे आणि रचनाकृतीचे वेगळे दर्शन घडवून आणतो आणि संगीतातुभवाला चैतन्य प्राप्त करून देतो.

कोपलङ्ड यांचे सुरवातीचे जीवन संगीताचा संपर्क नसलेल्या वातावरणात व्यतीत झाले. या गोष्टीची प्रतिक्रिया म्हणूनच की काय, धर्वांच्या जगताकडे त्यांच्या मनाला जोरकस ओढ लागली असावी. आपण संगीतरचनाकार व्हावे ही त्यांची मनीषा प्रथम संगीताचे तंत्र आणि त्याचा आविष्कार यापुरतीच मर्यादित राहिली. तथापि युरोपात संगीताचा अभ्यास करीत असताना आणि त्याटिकाणच्या कलाविश्वाचे दर्शन घडत असताना, आपल्या स्वतःचे या कलेमधील कटूत अखेरीला आपल्या देशामधील परिस्थितीशी सलग्या असले पाहिजे किंवद्दुना संगीताला अमेरिकेचे म्हणून एक स्वतंत्र अधिष्ठान लाभले पाहिजे या गोष्टीचा त्यांनी स्यास घेतला. परत अम्ब्यानंतर यासाठी लागणाऱ्या सूजनशीलतेचा शोध त्यांनी संगीतक्षेत्रामधील नजीकच्या पूर्वजांच्यापाशी घेण्याचा प्रयास केला. परंतु त्याएवजी अशा ज्येष्ठ मंडळीपाशी, त्यांना युरोपिअन संगीताखरील परमानिष्ठा, त्याचे कौतुक आणि तसेच काही करून दाखवू अशी माफक महत्वाकांक्षा एवढेच आढळून आले. सरस काही करून दाखविण्याची त्यांच्यात ईर्ष्या दिसली नाही. शिवाय जी काही कामपिरी करावयाची तिच्याकरिता आपली कुवत आणि आवाका किती आहे याचाही विचार काहीनी केलेला दिसत नव्हता.

संगीताच्या रचनेत आपल्या देशांतील मानवांचे स्वभाववैशिष्ट्य आणि त्यांच्या इतर अनेक क्षेत्रात होणाऱ्या हालचाली यांचे साकल्याने प्रतिविव उमटणे आवश्यक असून, शिवाय त्याचा आविष्कार श्रोत्यांना आकलन होईल अशा संगीताच्या भाषेत झाला पाहिजे असा कोपलङ्ड यांचा आग्रह होता. अलीकडचा सूनकाळ यासाठी उपयुक्त ठरत नाही हे स्थानात आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या रचनाकृतीमधून आपला मार्ग शोळला आणि संगीतातील सहजतेचा एुरस्कार केला. तथापि अमेरिकन संगीतक्षेत्रात सूजनशीलतेची अपेक्षा करताना एवढा श्रेष्ठ संगीतकार असाही निघू शकेल की ज्याला आपल्या देशाच्या आविष्कारपद्धतीशी जखडून ठेवता येणार नाही. ही गोष्ट कोपलङ्ड यांना अर्थातच मान्य

आहे. तोपर्यंत, आपण एकूण संगीतिक जीवनाचे बटक आहोत आणि त्या जीवनात हरवडी होणाऱ्या बदलांची आपण दखल घावी असा इतर रचनाकारांनी विचार केला तर त्यांच्यामधून क्रियाशीलता आणि तीही निर्मितीक्षम अशी क्रियाशीलता-संभवेळ असा कोपळँड यांना विश्वास वाढो. विशेषत: संगीताच्या सावनसामग्रीत आणि माझ्यमात ज्ञापाव्याने होगारे बदल, शिवाय श्रोत्यांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ आणि त्यांच्या रुचीत आणि अपेक्षांमध्ये पडत गेलेले फरक यांना हे संगीतिकार जरुर तेवढी साद देत नाहीत उशी यांनी तक्रार आहे. यांना परिणाम म्हणजे निर्मितीचे त्यांचे कार्य वाजूत राहून, संगीताचे ज्ञाक्षण देणे एवढेच त्यांचे व्यवसाय म्हणून क्षेत्र उरते. संगीत जसे असते तसा त्याला श्रोदृसमाज मिळतोही. त्याप्रमाणे श्रोत्यांच्या रुचीत असार संख्येत पालट झाल्यास संगीतालाही बदलावे लागते, प्रत्येक कलाकृती ही श्रेष्ठ 'झाली' पाहिजे या अग्रहापाची दुर्घयम दर्जाच्या कलाकृती निर्मीण व्हावयाचे मात्र थांवते. त्याच्वरोबर श्रेष्ठ कलावर्तुनाच्च प्राधान्य दिले गेल्यामुळे अशा कमी श्रेष्ठ कृतींना रसिकांसमोर येण्याला वाच मिळत नाही. आणि या परिस्थितीमुळे त्यांचा संगीताचा अनुभव मर्यादित रहातो अशी कोपळँड यांची आणखी एक तक्रार आहे. विचित्र प्रकारच्या संगीताच्या संदर्भात उच्च संगीताला अर्थपूर्णता आणि त्याली कला-कृतींना श्रेष्ठता प्राप्त होत असल्यामुळे, संगीताचा एकूण अनुभव समृद्ध होण्याकरिता आपल्या कोल्वरील श्रद्धा, जीवनासंवेदीच्या प्रातिपादक स्वरुपाच्या निष्ठा आणि सृजनशील कार्यप्रवर्णतेने संकटीत जीवन प्राप्त करून घेण्याची ओढ या गोष्टींची अमेरिकन रचनाकारांकडून कोपळँड यांनी अपेक्षा वाळगली आहे.

या ग्रंथात, त्याच्वरोबर कोपळँड यांच्या एकूण विचारक्षेत्रात भ्रमण करताना पाश्चिमात्य संगीतामर्शील वेगवेगळे विचारप्रवाह, सैद्धांश्चित्रप्रणाली, कलासंकेत तसेच नामवंत रचनाकार, वादनकार आणि समीक्षक यांचे उल्लेख आढळून येतात. ग्रंथाचे भावांतर सुकर होण्याकरिता या अनेक विषयांचा उल्लाडा करून घेणे जरुर होते. त्यासाठी करावा लागलेला अभ्यास या ग्रंथाच्या शेवटी एका वेगव्या विस्तृत प्रकरणाने 'शद्रुसूचि', या अभिधानालाई मांडलेला आहे. पौ. ए. शोल्स यांचा The Oxford Companion to Music, कोपळँड यांचेच सुरवातीला उल्लेखिलेले इतर ग्रंथ; शिवाय युरोपियन संगीतिकारांची प्रसिद्ध झालेली चरित्रे यांची या अभ्यासाला विशेष मदत झाली. पाश्चिमात्य संगीताचे स्वरूप, त्यांचा इतिहास, आविष्कार पद्धती आणि त्यामधील संघळकांची हालचाली, याविषयीचे काहीसे आकलन आणि त्याच्वरोबर कोपळँड यांच्या विचारव्यवस्थाचे चिकित्सापूर्वक ग्रहण या अभ्यासाच्या परिशीलनाने होईल अशी उमद आहे.

गोले कॅलनी. नासिक.

श्रीधर हरी देशपांडे

प्रास्ता विक

पुढील प्रकरणात १९५१-५२ या शैक्षणिक वर्षात हार्वर्ड विद्यापीठात जालेली चार्ल्स इलियट नोर्टन व्याख्यानमाला ग्रथित केली आहे. केंत्रिज येथील विद्यार्थी आणि सर्वसाधारण समाजावृद्धे या व्याख्यानाचे जसे बाचन झाले, बन्धाचशा त्याच स्वरूपात ती या ठिकाणी प्रकट केली आहेत. ही सहा भाषणे देण्यामार्गे एवाचा विवक्षित विषयावर विचारपरिष्कृत असे युक्तिवाद विवेचन मांडावे असा उद्देश नसून संगीताच्या कलेते कल्पकतेचे कार्य कोणते या सर्वसाधारण विषयावरील ते एक स्वैर आणि उत्सर्फूत असे विचारमंथन आहे. पुस्तकाच्या पहिल्या अर्ध्या भागात श्रोता, अनुवादक अगर निर्माता अशा निरनिराळ्या भूमिकांनुसार संगीतातील कल्याक मनाच्या अलीकडील आविष्काराची अधिक तपशीलवार चर्चा दुसऱ्या भागात केलेली आहे.

व्याख्यानानंतर प्रत्येक वेळी एक छोटासा संगीताचा कार्यक्रम करण्यात आला. लायब्ररी ऑफ कॅम्पसमधील एलिजावेथ स्प्रिंग कूटीज फाउंडेशन आणि हार्वर्ड विद्या-पीठाची नोर्टन प्रोफेसरशिप कमिटी या दोघांच्या औदार्यामुळे हे शक्य झाले. त्यांच्या संहकार्यावृद्धल या ठिकाणी माझे आभार नमूद करताना मला आनंद वाढतो. संगीताच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक उत्कृष्ट कलाकारांचे मला अतिशय कौतुक आहे.

केंत्रिज येथील वास्तव्यात माझे आपुलक्कने अगल्ये केल्यावृद्धल नोर्टन प्रोफेसरशिप कमिटी आणि विशेषत: तिचे साहित्यिक आणि संगीतिक प्रतिनिधि प्रोफेसर आचिवाळ भॅकलिश आणि ए. टिलमन मेरीट यांचे कृतज्ञतापूर्वक ऋण मान्य करावयाला हवे. हे दोघे तर माझे बन्धाच दिवसांचे स्नेही असून मला मार्गदर्शन करण्यात त्यांनी प्रत्येक-वेळी तपतरता दाखविली.

हार्वर्ड विद्यापीठातील मुद्रणाल्याच्या संपादकीय विभागातील मिस् एलिनोर वेस्ट यांचेही आभार मानले पाहिजेत. प्रकाशनपूर्वी हस्तलिखिताची तयारी करताना त्यांनी उत्सुकतेने केलेल्या सुन्नना समर्पक होत्या.

केंत्रिज, मासाचुसेट्स. मे १९५२

आ. को.

विषयपरिचय

चार्ल्स ईलियट नॉर्डन यांना, त्यांच्या समृतिप्रीत्यर्थे २५ व्या वर्षापूर्वी स्थापन झालेल्या काव्यविषयाच्या अस्यासनासाठी प्रथमच १९५९ साली त्यांच्याच देशामधील एका संगीतरचनाकाराची नेमणूक झालेली पसंत पडली असती ही कल्पना मला सुखद वाटते. तथापि एवढ्या जबाबदारीची जागा मला सुपूर्द करण्यात यावी या विचाराने मला मनापासून संकोच वाटला. हार्वर्डच्या विचार्थीसमूहापूढे भाषण करणे आणि तेही ज्यांनी हे अस्यासन मुद्योभित केले होते अशा विद्रोह, कवी, आणि रचनाकार यांच्या परंपरेला अनुसरून करणे ही काही साधी गोष्ट नव्हती. तथापि काव्यविषयाचा प्राध्यापक या मला लावलेल्या अभिशानाचा अर्थे वराच व्यापक करण्याची मुभा सुदैवाने याच परंपरेने दिली असल्याकारणाने ज्या विषयाची मला काही माहीती आहे असे मी समजतो त्या संगीताच्या कलेवावत मला विवेचन करता आले.

अगदी तरुण असताना मला कविजनांच्यावहाल एक खाजगी स्वरूपाची कीव वाटत असे हे सुरवातीलाच मोकळेपणाने कबूल केले तर वरे होईल. कवी म्हणजे केवळ आपल्या हुक्मतीखाली असलेल्या शद्गांच्या साहाश्याने संगीत निर्माण करण्याची खटपट करणारे लोक असा माझा समज होता. मला वाटते की, कोणत्याही काळी स्वतःच्या ठारी तितपत जादू असलेली काही थोडी माणसे असतातही. तथापि शद्ग किंतीही चांगले असले तरी संगीतरचनाकाराच्या दृष्टीने ते स्वरांची जागा वेऊ शकत नाहीत. अर्थातच आपल्याला संगीत हवे असेल तर. पुढे पुढे हार्ट क्रैन आणि जेरार्ड मॅनले हॉपकिन्स यांच्या काव्याशी वाचनाने परिचय झाला, त्यावेळी माझ्या हळू हळू थ्यानात येऊ लागले की मी प्रथम समजत होतो त्यापेक्षा संगीत आणि काव्य यांचा कदाचित अधिक निकटचा संबंध असावा. हळू हळू मला हेही कळू लागले की या दोनही कलामधील संगीताच्या पलीकडे त्यांच्यात दुवा जुळवून आणणारे एखादे असे तत्व वा क्षेत्र असावे की त्या ठिकाणी स्वरापाठीमार्गील अभिप्राय आणि शद्गांच्या पलीकडे अर्थे एका समान स्रोतापासून उगम पावत असावेत.

हे जर खेरे असेल म्हणजे कवी आणि रचनाकार एका समान प्रेरणेनेच उड्हाण करीत असतील तर मला बाटत होते त्याच्यापेक्षा अधिक, मी काव्याचा प्राध्यापकच असलो पाहिजे. काव्यामधील संगीताची आणि माझी केव्हाच गाठ पडावयाची नाही हे खेरेच आहे. तथापि संगीतातील काव्य मात्र माझ्या कायमचे सोबतीला आहे. आपल्या भाव-जीवनामधील सगळ्यांत मोठा भाग त्यामुळे सूचित केला जातो. हा भाग गुंजन करीत असतो. बहुतेक रचनाकारांना जवळ जवळ ह्यातभर व्यवधान असते ते हेतुपूर्वक संगीताचे. अशा हेतुपूर्वक संगीतावरुन मला मुचते ते असे की विविध प्रतीच्या अनुभूतीशी संबद्ध अशी संगीतिक सामग्री रचनाकाराच्या हाताशी लागली आहे आणि ती मिळाल्यानंतर त्याच्याउढे कास आहे ते त्यांना सुसंगत असा आकार देण्याचे. त्यामुळे त्यांच्यात अर्थ उत्पन्न होतो. आणि म्हणून श्रोत्यांनाही त्यांचे आकलन होते. ही प्रक्रिया संगीतात या ठिकाणीच थांबत नाही. संगीताच्या कलाकृतीचा वादनकार अगर त्याच्या समृद्धांच्या मनांत पुनर्नुवाद किंवद्दुना पुनर्निर्मिती व्हावी लागते. अखेरीला तो संदेश श्रोत्यांच्या कर्णरंगापर्यंत पोहोचतो आणि नंतर त्याला आपल्या मनःचक्रशीर्षी रचनाकाराच्या विचारांचे संपूर्ण दर्शन पुन्हा व्यावे लागते.

संगीतिक अनुभूतीचे हे ठराविक निवेदन करीत असतांना त्याला एका जोखमीच्या कामगिरीचे स्वरूप प्राप्त होते. यांचे कारण ही अनुभूती अनेक जागी भंग पावण्याचा संभव असतो. कोणत्याही नेमक्या ठिकाणी संगीताची अनुभूती आपल्याला गवसत नाही आणि ती धरूनही ठेवता येत नाही. सिनेमाची फिल्म एखाद्या क्षणी थांबल्यावरोवर संवंध प्रवेश विस्कलित होऊन जातो. त्याच्या उल्ट संगीतामधील असा क्षण उल्लाङ्घन रोला तर एक केवळ स्वरसुदाय शिळ्डक रहातो. आणि त्याला मूळतः काही अर्थ असत नाही. संगीताच्या या कधीच न थांबणाऱ्या प्रवाहामुळे आपल्याला आपली कल्पकता उपयोगात आणणे भाग पडते. कारण हे संगीत, होऊ घातलेल्या अवस्थेतच कायम असते. कविता आणि गीते यांचे तज्ज्ञ विस्टान ॲडेन यांनी त्या दोन्हीमधील फरक अलीकडे असा सांगितला आहे की काव्यासारखी शट्टमय कला विचारप्रधान असते. विचार करण्याकरिता ती थांबते. संगीत हे मात्र तात्कालिक स्वरूपाचे ॲस्कूट ते नेहमी होतच जाते. संगीतामधील ही चंचलता, कालप्रवाहातील त्यांचे काल्पनिक अस्तित्व हा विषय जां पॉल सार्व यांनी आपल्या (L. Imaginaire) या प्रवंधात उत्कर्षाला पोहोचविला आहे. वीथोवेनची सेवन्थ सिम्फनी या सुप्रसिद्ध प्रकरणात सार्व आपली जवळ जवळ खात्री पटवून देतात की ही 'सातवी' सेवन्थ त्या ठिकाणी मुळी नसतेच. लिखीत पृष्ठावर ती सापडणार नाही, कारण कोणतेही संगीत एखाद्या मृक पृष्ठावर वावरत असते असे म्हणता येत नाही. त्याच्याप्रमाणे ती एखाद्या कार्यक्रमांतही आढळणार नाही. यांचे कारण प्रत्येक कार्यक्रम वेगळा असून त्यातल्या कोणातूनही निश्चित असा अनुवाद मिळत नाही.

मग सार्व म्हणतात त्याप्रमाणे ही 'सातवी' सेवन्थ सिमफनी असत्यास आपल्या कल्पकैच्या केवळ अलौकिक जगतातच सापडणार. सात्रच्या या उपपत्तीबदल आपले काहीही मत असो, तिच्यामुळे संगीतातील एका मूलभूत वास्तवतेचे आपल्याला नाळ्यामय रीतीने निवेदन होते. या वास्तवतेचा पुढील प्रकरणात आपल्याला अनेकवार विचार करावयाचा आहे.

मी या विचारांवी मांडणी करीत आहे खांना संगीतलेखनातील माझा स्वतःचा अनुभव आणि इतर रचनाकारांच्या संगीताचे मनन याचा आधार आहे. मला असे मात्र म्हणावयाचे आहे की, या विचारामुळे ज्ञानात भर पडावी असा माझा उद्देश नाही. कल्याकार ज्ञानाच्या पातळीवर हालव्याल करू शकतो असे म्हणता येत नाही. (या ठिकाणी ज्ञानाचा, विद्वत्ता आणि अभ्यास असा मी ठराविक अर्थ करतो.) मला जी उपजत बुद्धी आहे किंवा तात्काळिक वा संवेदनाशील असे उपजत ज्ञान आहे त्याच्या आधारादरच मी आपल्याशी बोलणे शक्य आहे. निदान माझ्या बाबतीत तरी हा महत्वाचा फरक आहे. कारण त्यामुळे ही गोष्ट स्पष्ट होते की आमच्यापैकी जे कार्य-प्रवण असून नुस्तेच जिज्ञासू नाहीत त्यांवी अशी अपेक्षा असते की इतरांनी आमच्या अनुभवाच्या साक्षीने आपले ज्ञान वैदा करावे. याचा अर्थ असा नव्हे की संगीत रचनाकार ज्यावेळी संगीतातील परिस्थितीची चर्चा करीत असतो तेव्हा तो केवळ संगीतामधील आपल्या आवडीनिवडीविशेषी बोलतो. रचनाकाराची समज इतकी मर्यादित असावयाला पाहिजे असे नाही. एका प्रसिद्ध 'नायकाने' (कंडकरने) मला असे सांगितले की एखादा रचनाकार आपली रचना वादनात आणवीत असताना तो ती पाहात वसावयाचा, त्यामुळे त्याला नेहमीच काहीतरी शिकावयाला मिळावयाचे. असे करीत असताना त्या रचनाकाराच्या काही तांत्रिक चुकाही व्हावयाच्या, तरीसुद्धा त्या रचनाकृतीच्या स्वरूपाचे काही महत्वाचे दर्शन त्याला घटत असे. अशीच परिस्थिती रचनाकार ज्यावेळी आपल्या लेखनामधील अगर संगीत श्रवण करून स्फुरलेल्या कल्पना आणि विचार आपल्या कुवटीनुसार स्फुट करीत असतो, त्यावेळीही असावयाला पाहिजे, असे मला वाटते. माझ्या 'नायक' मित्राचे म्हणणे घरोवर असेल तर रचनाकाराने संगीताच्या जाणकारीसाठी आपले ज्ञान आणि बुद्धिमत्ता कामास त्यावली पाहिजे त्यामुळे समीक्षक, संगीतिक आणि संगीताचे इतिहासकार या सगळ्यांचाच फायदा होईल आणि संगीतसंशोधनाचे केवळ संपन्न होत राहील.

अशा रीतीने, प्रामुख्याने एक रचनाकार, संगीताचा विचक्षण रचनाकार या नात्याने आणि तरी मुद्दा काव्यविषयाचा प्राच्यापक या तात्पुरत्या मिधाने संगीतकलेमधील विविध बाजूंचा कल्पक मनाशी येणारा संवंध या सर्वसाधारण विषयाचा प्रपञ्च करण्याच्या भी योजिले आहे.

पहिला विभाग :

संगीत आणि कल्पक मन

१ रसिक श्रोता

संगीतिक जीवन मी जसे जसे अधिक व्यतीत करू लागतो, त्या प्रमाणात संगीताची निर्मिती आणि त्याचे श्रवण यांच्या मुळाशी मानवाचे सैर असे कल्पक मन असते, अशी माझी खात्री होत जाते. संगीतोद्भव आनंदाची जाणीव आणि त्याच्वरोबर तो निर्माण करण्याचे सामर्थ्य ही एक कल्पकतेची देणगी आहे असे जेव्हा कोलेरिजने उद्धार काढले, त्यावेळी अर्थातच त्याला काव्यातील संगीताचा आनंद अभिप्रेत होता. पण त्याचे हे वचन संगीतातील संगीतिक आनंदाबाबत अधिक समर्पक आहे, असे मला वाटते. कोण-त्याही माध्यमामधून होणाऱ्या कलेच्या आविष्काराला कल्पक मनाची आवश्यकता आहेच तथापि ती संगीताच्याबाबत विशेषत्वाने जाणवते आणि याचे नेमके कारण म्हणजे संगीत ही सर्वांत अधिक सैर, अमृत आणि मुक्त अशी कला असल्याने कल्पकतेच्या संचाराला ती शक्य तितका अधिक आणि विस्तृत असा वाव देत असते. कल्पकतेच्या या स्वयंप्रेरित हालचालीत कथावस्तु, चित्रप्रदर्शन, गणमात्रांचे नियमन किंवा क्षेत्रमर्यादाची कठोरता यामुळे अडथळा येण्याचे कारण नसते. असे म्हणताना संगीताला त्याची शिस्त, त्याचे अनुबंध, त्याची ठराविक लघ आणि आविष्काराचा उद्देश असतो हे भी दृष्टिआढ करीत नाही. एक गणित विचार म्हणून, एखाद्या प्रासादाची रचना किंवा आकृती या नायाने किंव्हाना कोणत्याही स्थूल आणि समजेल अशा स्वरूपातील संगीताचे आकर्षण सामान्य मनाला नेहमीच वाटत आलेले आहे. तथापि एक संगीतिक या नायाने मला एक विचार महत्वाचा वाटतो. आणि तो हा की, संगीत हे स्वरूपतःच कल्पकतेचा विलास आहे आणि तो जितपत अनिर्वैध राहील त्या प्रमाणातच संगीतातील इतर घटकांना अर्थे प्राप्त होतो. या कारणास्तव संगीताचे जे विशेष भाग कल्पकतेच्या संस्काराशी सुसंबद्ध आहेत, त्याचाच विचार करण्याचे मी योजिले आहे.

या ठिकाणी रसिक श्रोत्याची कल्पकताच आपल्याला प्रस्तुत आहे. मागासलेला किंवा अडाणी श्रोता, ही संगीताच्या आविष्कारातील प्रमुख अडचन्प असल्याचे इतक्या वेळा गृहीत घरलेले असते की फेरबदल म्हणूनही चाणाक्ष श्रोत्याचे गुणविशेष विचारात वेणे वोध्याद होईल.

श्रवण ही एक धारणा असूत इतर धारणा अगर उपजत देणगीप्रमाणेच ती आपणा सर्वांपाशी कमीअधिक प्रमाणांत उपलब्ध असते. गानवेमी लोकांमध्ये मात्र या धारणेला विशेष महत्त्व देण्याएवजी तिला कमी ऐवण्याची किंवा तिच्यावर अविद्वास दाखलविष्याची प्रवृत्ती मला आढळून आली आहे. या कमीपणांच्या भावनांचा कारणपरंपरा निश्चित करणे दुरापास्त आहे. श्रवणांच्या या उपजत देणगांचे मोजमाप करण्याचा जसा स्वात्रीचा आपल्यापाशी मार्ग नाही, त्याचप्रमाणे जे स्वतःसंबंधी गैरसमजूत करून घेतात त्यांना वठणावर आणण्याचेही निश्चित साधन उपलब्ध नाही. मी तर असे म्हणतो की जाणकारीने श्रवण करण्यासाठी दोन प्रमुख वार्चीची विशेष आवश्यकता आहे. संगीतानुभवाला सामोरे जाण्याची आणि तशीच दुसरी, त्या अनुभवाची चिकित्सा करण्याची कुवत. काहीदा उपजत बुद्धिमत्तेचेरीज या दोन्हीही गोष्टी अद्वाक्य आहेत. श्रवणामध्ये अशी उपजत धारणा अनुरुप्युत असली तरी इतर धारणेप्रमाणेच तिला दिशित आणि विकसित करता येते. या धारणेप्रोवर्ती एक 'शुचिते'चे बलय उसते. आपण केवळ आपल्यासाठीच तसे म्हटले तर, तिचा वापर करतो. लौकिक दृष्टीने तिच्यापासून आपल्याला काही मिळायचे नसते. श्रवण हेच श्रवणाचे पारितोषिक. त्याकरिता स्पर्धा आणि विक्षिप्त नाहीत. तथापि ज्याला ही देणगी प्राप्त झाली आहे तो पुरुष मात्र माझ्या मताने दैवाचा होय. कारण सौंदर्याची भेट झाली असताना त्याला आपण जाणून घेऊ शकतो या निश्चित अशा भावनेसारखा कलात्मक आनंद दुसरा क्वचितच असु शकेल.

मी ज्यावेळी रसिक श्रोत्याविषयी बोलतो त्यावेळी माझ्या नजरेपुढे एखादा संगीतकार नसूत ज्याला तसे व्हायचेही नसते असा शौकीन मनुष्य प्रामुख्याने असतो. आणि अशांच श्रोत्याविषयीचा विचार माझ्यातील संगीतकाराला जागृत करतो. एखाद्या गायकाची संगीतादिष्याची प्रतिक्रिया कोणती असू. शकेल याची मला माहिती आहे. निदान मी तसे समजतो. पण शौकीनावावत मात्र परिस्थिती वेगळी असते. त्याची प्रतिक्रिया कशी होईल यावहल कोणालाच खाढी बालगता येत नाही. त्याने काय ऐकावे हे निश्चितपणे सांगितले जात नाही. गायकीमधील एखाद्या विकट भागाचे धागे कसे जुळविलेले आहेत ते सांगण्याकरिता. कोणताही प्रवंध, आलेल अगर मार्गदर्शिका त्याच्या जवळ्यास उपलब्ध नसते. हे कार्य केवळ त्याच्या स्वतःच्या कल्पकेच्या प्रकाशाचा झोतच करू शकतो. संगीतासारख्या अमूर्त कलेमध्ये सौंदर्य हुडकले जाणे हा एक लहानसा चमकारच आहे. याचे कारण तो घडत असतांना प्रयेक वेळी माझ्या कानावर माझा विश्वास बसत नाही.

गायकाची विशेषत: रचनाकाराची, श्रोता या नात्याने, परिस्थिती जरा वेगळी असते. त्याला गायकाची दीक्षा मिळालेलीच असते. वेदीपुढे स्थित असलेल्या एखाद्या उपाध्यायप्रमाणे मूळस्रोताशी त्याचा निगडित असलेला संबंध त्याला संगीतातील गूढ

दिशेषांचे अंतर्ज्ञान प्राप्त करून देतो. आणि त्याला त्याच्या अधिक जवळ आणतो. त्याचे ज्ञान दुहेरी स्वरूपाचे असते. एका बाजूने सामान्य स्वरांना सार्थ करणाऱ्या गूढमयतेचे, आणि दुसऱ्या तळेने प्रत्येक निर्भिन्नीपाठीमागील मानवी प्रयासाचे. सामान्य माणसाच्या बाल्याला असे ज्ञान येत नाही. संगीतशैक्षीनाला हा या दुहेरी ज्ञानातील नाजूक समतोल जाणवत नाही. शौकीन हा एकतर श्रद्धेने भारलेला किंवा भावनेच्या अधिकन आहारी गेलेला असतो. गायकीच्या एखाद्या विशिष्ट प्रकारावरच भाळलेला अगर एखाद्या धराण्याच्या किंवा स्वनाकाराच्याच अभिमानाने हुरललेला असतो. तथापि निव्वळ गायकी येते म्हणूनही जाणीव्यपूर्क श्रवण केले जाईल याची हमी देता येत नाही. गायकी मधील श्रेष्ठ कर्तव्यारारी ही समीक्षाबुद्धीचा पुरावा ठरत नाही. उलट गायकांमध्ये हसेशा आढळणाऱ्या पूर्वकल्पना आणि पूर्वग्रह हे नसल्याकारणानेच शौकीन हा काही वेळा गायनातील गुणविशेषांची समीक्षा करण्यास अधिक लायक ठरतो. म्हणून माझ्या मताप्रमाणे गायकीचे शिक्षण आणि शौकीनाची पूर्वग्रहरहित दृष्टी यांचा संयोग आदर्श श्रोत्यांच्या ठायी असणे इष्ट होईल.

रसिक श्रोता हा संगीताच्या विश्वामधील प्रधान घटक असाहे याबद्दल सर्व गायकांचे आणि संगीतकारांचे एकमत असत्याने त्याला प्राप्त झालेल्या रसिकतेच्या देणीचा मागोवा च्यावा आणि त्याला म्हणून मिळालेला सांगीतिक अनुभव कोणता असावा याबद्दल विचार करावा असा माझा उद्देश आहे.

संगीताच्या प्रभावाला सामोरे जाण्याची कुवत आदर्श श्रोत्यांच्या ठायी इतर सर्व गोष्टीपेक्षा अधिक असते. आपल्याला हेलावून सोडण्याचे संगीताचे सामर्थ्य ही एक विशेष प्रकारची कलात्मक घटना आहे. या ठिकाणी संगीताच्या विज्ञानात शिरण्याचा माझा हेतू नस्तु त्याच्या भावनात्मक उद्रेकाकडे लक्ष पुरवावे असा आहे. कारण शास्त्रीय बाबतीतील माझी तयारी वरीच वेताची आहे. आपल्या अपेक्षेच्या विस्तृद मला असे म्हणावयाचे आहे की, हेलावून सोडण्याचे सामर्थ्य संगीतात इतर कलापेक्षा अधिक आहे असे मला मुळीच वाटत नाही. हे सामर्थ्य रंगमूळीच्या ठायी तर अधिक स्पष्ट स्वरूपांत दिसते. आणि त्याचे प्रमाणाही प्रवंड असते. रंगमूळीवरील घडणाऱ्या घटनांमुळे भारावून गेलो असताना ज्या सहजेने नाटककार माझ्या भावनांशी खेळ खेळतो. तीबद्दल मला कांहीसा संतापही येत असतो. भावना उत्तरवल असताना मी त्यांना प्रतिवंध करू शकत नाही. पण त्याच वेळेला माझे मन मात्र हरकत नोंदवीत असते की, नाटककाराला माझ्याशी असे खेळण्याचा काय अधिकार आहे? नाट्यगृहात माझे डोळे अनेक वेळा पाणावले आहेत. पण संगीताने मात्र कधीच नाही. संगीताने कधीच का नाही? याचे कारण संगीत हे आपल्याला मम करीत असतानाही शिवाय आपल्यापासून काही अंतरावर बाजूला राहते. एकाच वेळेला ते आपल्यापासून अलग आणि दूर राहूनही आपल्यात

आणि आपला असा अविच्छिन्न भाग होऊन वसते. एका अर्थाने ते आपल्याला नेस्तनावूत करते तर दुसऱ्या तज्जेने आपण त्याचेवर कुरघोडी करतो. आपण एकसारखे बाहात जातो आणि तरीही काही अज्ञात कारणामुळे आपला स्वतःवरील तावा सुटत नाही. आपल्या भावाचे शुद्धीकरण करावयाचे आणि आपल्या अनुभूतीचे रूपांतर आणि उल्कटीकरण झाले असताना त्यांच्या सारसर्वस्वाचा उच्चार अशा रीतीने करावयाचा की आपण त्यात मम झालेलो असताही त्याविषयी विचार करू शकतो. हा संगीताच्या प्रकृतिरूपाचा खास परिणाम आहे. ज्यावेळी रसिक श्रोता संगीताच्या प्रभावाला साद देतो त्यावेळी त्याला कलात्मक घटना अनुभवाला येतेच, त्याच वरोवर त्या घटनेचा आदर्शही समजून येतो. तो त्यावेळी या घटनेच्या अंतःपुरात शिरत असतानाही एडवर्ड बलोच्या उचित शद्ग्रांत सांगायचे म्हणजे, संगीत हे आपले आतिक अंतर कायमच ठेवते.

पॉल क्लोडेल या दुसऱ्या संगीततज्ज्ञ नसलेल्या गृहस्थाने श्रोत्याविषयी जे लिहिले आहे ते मला विशेष समर्पक वाटते. तो म्हणतो, “आपण श्रोत्याला संगीतात सामावून घेतो. आणि मग तो केवळ अपेक्षा आणि अवधान यांचेच स्वरूप होऊन राहातो” ही पटप्पासारखी वाच आहे. कारण अपेक्षावृत्तीमध्ये ऐकल्या जाणाच्या गोष्टीला उत्सुकतेने साद देण्याची कुवत असते तर तिच्याविषयीचे कुठूहल आणि समज हा अवधानाचा विषय आहे. संगीताच्या मैफलीत अशा तन्मय झालेल्या श्रोत्याला मी अनेक वेळा न्याहाळलेले आहे आणि माझ्या अर्थात अवश्येत त्याच्या प्रतिसादाचे स्वरूपही मी हुडकप्पाचा प्रयत्न केला आहे. श्रोता जेव्हा स्वतःचेंच संगीत ऐकत असतो त्यावेळी तर असा प्रयत्न विशेष मनोरंजक होतो. अशा वेळी ते संगीत एखादा आनंद देते की नाही यापेक्षा ते समजले जात आहे, किंवा नाही या प्रभावे मला अधिक महत्त्व आहे.

दरम्यान, कलावंताच्या मनोव्यापारांतील एका चमत्कारिक वाजूकडे मला आपले लक्ष वेधावयाचे आहे. संगीतप्रेमी लोकांच्या वस्याच मोळ्या संख्येला माझ्या संगीतापासून आनंद होतो अगर होत नाही हा विचार मला फारसा कधीच जाणवला नाही. काही वेळा माझ्यावहू जोरकसपणे नापसंती व्यक्त करण्यात आली तर उल्य इतर काही वेळा तितक्याच उत्साहाने तारीफही होत गेली. दोन्ही प्रसंगी सामान्यतः मी स्तब्धन राहिलो. असे का व्हावे? माझ्या संगीताचे फालित काय होईल या विचारापासून मी अलिस्त राहतो हे त्याचे संभवनीय कारण आहे. संगीताचे लेखन करताना विशेषतः ते समाधानकारक होत असल्यास, माझा जीव सुखावतो. पण एकदा ते लिहून झाले म्हणजे त्याचे म्हणून स्वतंत्र असे चरित्र पुढे सुल होते. आपल्या कन्येच्या सौंदर्याचे श्रेय स्वतःकडे न घेणाऱ्या एखाद्या पिल्याची मी अशा तज्जेनेच कल्पना करू शकतो. कलावंत किंवा कन्येना पिता स्वतःला अशा तज्जेने एक अभावित असे साधन मानतो की ज्याचा उद्देश सौंदर्यनिर्मिती हा नस्तुन केवळ निर्मिती एवढाच असू शकतो असा या विवरणाचा

अर्थे आहे.

पुन्हा एकदा श्रवणमग्न अशा श्रोत्याकडे वल्ल्यानंतर प्रश्न उपस्थित होतो तो असाच की, त्याला आनंद प्राप्त होतो की नाही यापेक्षा त्याला संगीताचे मर्म कळले आहे की नाही आणि जर कळले असेल तर ते नेमके कोणते?

संगीताचा अर्थ कोणता या सौंदर्यशास्त्रातील सगळयांत कृत अशा एका प्रश्नाकडे मी अगदी सांभाळून बाटचाल करीत आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. संगीताचा अर्थ शोधार्थाच्याच्या मानाने, शद्गांचा अर्थ किंविहुना अर्थाच्या अर्थाच्या तलास लावणाऱ्या ‘शद्गार्थशास्त्राच्चाचे’ काम सोपे आहे. एखादा संगीतरचनाकार याकडे दुर्लक्ष करील, कारण सौंदर्यशास्त्र हा त्याचा विषय नव्हे. त्याचे काम आविकाराचे असते, तत्त्वचिन्तनाचे नसते. तथापि हा प्रश्न तसाच अनिंगित रहात असल्याने कलेसंबंधी तात्त्विक विचार करणाऱ्याच्या मुख्योधाकरिता का होईना, त्याला सांगण्यासारखे गायकापादी निदान काहीतरी असावयाला हवे.

काहीतरी सत्यांश असल्याखेरीज संगीताच्या अर्थसंबंधीचे गांभीर्याने केलेले कोणतेही विधान माझ्या वाचनात क्वचितच आलेले आहे. यावरून संगीत हे अनेक स्वरूपी असून त्याचा वेवेगल्या अनेक बाजूंनी विचार करता येईल, असा निष्कर्ष निवतो. मात्र संगीताच्या अर्थपूर्णतेविषयी दोन मूलभूत पण परस्परविरोधी विचारप्रणाली सौंदर्य-वेत्त्यांकडून मांडल्या गेल्या आहेत. एकीप्रमाणे संगीताला काही अर्थ असल्यास तो संगीतातच शोधायला हवा, कारण संगीताला संगीतवाह्य असा अन्य कोणताही अर्थ-बोध नाही. दुसऱ्या विचारप्रणालीप्रमाणे संगीत ही एक शद्गोश विरहित अशी भाषा असून, तिच्यामधील संकेतांचे अर्थ प्रत्येक श्रोता आपल्या भावविश्वामधील अलिखित अशा भाषेच्या आधाराने लावीत असतो. या दोन्हीही विचारपद्धतीविषयी मी जसा अधिक विचार करू लागतो त्या प्रमाणात त्या दिसतात त्यापेक्षा एकमेकीशी अधिक निगडित झालेल्या आहेत असे वाढू लागते. आणि याचे कारणही असे की, एक मनो-विशिष्ट आणि उच्चारक्षम अशा मूल्याची संकेतिक भाषा या नात्याने संगीत हे संगीतामध्येच प्रकट होऊ शकते. आणि असे हे जे संगीत ते स्वरांच्या विविध आकृति काढून रसिकांच्या मनांत एक विशिष्ट प्रकारचा अर्थबोध निर्माण करते. मग तो अर्थबोध संगीतोद्घव अशा आनंदाचाच का असेना. निर्मल अगर अगुढू, एखादी जडवस्तू किंवा भाषा का असेना. सर्व संगीतरचनाकार एकाच मूलस्थोतापासून संवेदना प्राप्त करून घेतात. हा संगीतसंबंधीचा विचार माझ्या मनांवून नाहीसा होत नाही. ‘ओर्गेल बुश्लिन’ (Orgel buchlein) लिहीत असताना वाखला केवळ स्वरांचाच ठेवा निर्माण करावयाचा होता किंवा स्वान लेक (Swan Lake) रचीत असताना चेकोंव्हस्की अनिर्विध अशा भावनाप्रवाहांत डुंबत होता हे म्हणेणे मला पटणार नाही. स्थूल वस्त्रप्रमाणे स्वरांची उठाठेव जरूर करता

येईल, नर्तकाप्रमाणे त्यांच्याकडून कसरत करून घेता येईल. तथापि अशा स्वराकृतींमधून ज्यावेळी अर्थनिष्पत्ती होत असेल त्याच वेळी त्यांना संगीत हे अभिधान प्राप्त होईल. या विचारप्रणालीतील, प्रत्येकीवर त्या त्या वेळी जो भर देण्यात आला, त्याला अर्थातच काही ऐतिहासिक संदर्भ आहे. संगीत हे ज्या काळात अगदी अचल, अलित आणि एक विचारपरंपरेने बद्द झालेले होते त्यावेळी संगीताचा प्रारंभ भावनांच्या भाषेतून झाला आहे अशी जाणीव संगीतकारांना करून त्याची लागती. आणि गेड्या शतकात ज्यावेळी संगीत हे उघडपणे वैयक्तिक भावनावरोवर हेलकवे खाऊ लागले त्यावेळी ती एक स्वर्वंकेटीत सौंदर्याची शुद्ध कला आहे हे, न विशरण्याचा त्यांना इशारा देण्यात आला. १९ व्या शतकातील (Pure Music) केवलसंगीताचा पुररकर्ता एडुअर्ड हानिलक याने या अखंड चालणाऱ्या वादाचा उचित असा समारोप केला आहे. तो असा की, संगीतातील एखादी रन्ना ही अंतरिक भावनेने नव्हे तर अंतरिक गुंजनाने उत्तेजीत होत असते. पण मला असे वाटते की, या वादाचा कार्यप्रवण रचनाकाराला मुळीच उपयोग नाही. त्याच्या बाबतींत गुंजन हीच भावना होय आणि जितक्या लीत्रेतने त्याला ते गुंजन जाणवते तितपत त्याचा उच्चारही निर्मल होऊ शकतो.

संगीताचा निश्चित अर्थ कोणता हा प्रश्न असा आहे की तो कधी विचारला जाणेच इष्ट नाही. आणि काही झाले तरी त्याचे निश्चित उत्तर मात्र कीच मिळायचे नाही. या अनिश्चिततेबाबत तक्कार असते ती साहित्यिक मनाची. सच्च्या संगीतप्रेमी रसिकाला संगीतातील निवेदनाच्या सांकेतिक स्वरूपासुले अऱ्डचन येत नाही. किंवद्नु अशा अनिश्चिततेमुळेच त्याच्या कल्यक्तेला व्यामोह पडतो आणि तिला चालनाही मिळते. भाषेच्या दृष्टीने अर्थ हुडकगारे संगीतात काहीही बोत, रचनाकार मात्र भावनांची नाजूक आणि गुंतागुंतीची वीण निर्माण करीतच 'राहतील' की जिला भाषा एखादे नावसुद्धा देऊ शकणार नाही; मग ती निर्माण करण्याचे तर दूरच राहील. हे आताचे वाक्य मला सुसन लँगर यांच्या 'संगीतातील अर्थपूर्णता' [On Significance in Music] या ग्रंथ प्रकरणात आढळले. म्हेटोगासून शोपेनहॉएरपर्फैट आणि रोजर फ्रायपासून अर्लीकडील मनो-विश्लेषणात्मक चिंतनापर्यंत संगीतातील अर्थपूर्णतेवरील विचारसरणीचा आढावा घेऊन मिसेस लँगर यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, संगीत ही अंतरिक जीवनसंबंधीची आपली कज्ञा आहे. उमेदीची, सामर्थ्यवान आणि अर्थपूर्ण कल्पना-जी त्वरित उत्तेजित होते आणि तरीसुद्धा अजूनही विकासाच्या 'वनस्पतिसम' अवस्थेतच आहे. या सांगीतिक कल्यनेचा अर्थ लोककल्पनापेक्षाही, प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या मनाप्रमाणे लावीत असते. आणि एखाद्या व्यक्तीचा अर्थ दुसऱ्यापेक्षा अधिक वरोवर आहे अशी हमी देण्याला कोणतेही स्वतंत्र साधन उपलब्ध नाही. संगीतातील निःशाद स्वरांच्या संकेताची उमज होण्याकरिता स्वतःच्या उपजत जाणकारीवरच

विसंबून राहावे एवढेच मी या बाबतीत सुन्नू शकतो.

रसिक श्रोत्याच्या बाबतीत या सर्व गोष्टी दुव्यम महत्त्वाच्या आहेत. कारण त्याचे मुख्य लक्ष संगीतातील आनंदाकडे असते. आणि ते असायलाही हवे. संगीत कर्ते असावे या विषयी कोणताही पूर्वग्रह अगर विचार मनात न ठेवता, एक सुबुद्ध मानव या नात्याने तो संगीताच्या प्रभावाला दाद देत असतो. मला नवल वाटते ते अशा रीतीने त्या दोवांमध्ये निर्माण होणाऱ्या संवंधाच्या आर्थिन्वरूपाचे, आत्मावलोकन करून आणि श्रोतृसमुदायाची प्रतिक्रिया पाहून माझे असे मत झाले आहे की संगीतिक जाणीवेच्या अगदी प्राथामिक पातळीवरून आपण सर्वजण संगीताचे श्रवण करीत असतो. संगीताविषयी सांतान्यांचे पुढील एक विधान ऐकून भी तर चकितच झालो. ते म्हणतात, “ सर्वांत अमूर्त अशी कला सर्वांत मुग्ध अशा भावनांचा परिपोष करते ” आपण अगदी प्राथामिक किंवदुना प्रार्थीमात्रांच्या पातळीवरूनच संगीताला साद देत असतो. हे पटण्या सारखेच आहे. कारण त्याच पातळीवर आपले पाय पक्के रोवलेले असतात. संगीत कोणतेही असो, मानसिक ताण आणि त्याचे विसर्जन, धनता आणि स्पष्टपणा, शांत अगर क्षुब्ध वृषभाग, संगीतातील भरदारपणा आणि त्याचा संकोच, त्याचा आक्रमक इपाटा अगर माघार, त्याचा पछेदारपणा, त्याची गती, त्याची मेघर्गजना आणि कुजवृज या आणि इतर आपल्या गतिमान अशा पार्थिव अगर मानसिक जीवनातील हजारों अवस्था आपण अनुभवित असतो. रसिक असों वा नसों याच मूलभूत पद्धतीने आपण सर्वजण संगीत ऐकतो. आणि ऐकल्या जाणाऱ्या संगीतासंवंधीचे इतर चिकित्सक, ऐतिहासिक आणि ग्रंथगत सर्व विवेचन किंतीही मनोरंजक असो ते हा मूलभूत संवंध बदलू शकत नाही.

भी हा मुद्दा आग्रहने मांडण्याचे प्रयोजन केवळ सामान्य माणसाला त्याचा विसर पडतो म्हणूनच नव्हे तर प्रत्यक्ष गायक ही गोष्ट दृष्टिआड करण्याचा संभव असतो असे आहे. याचा अर्थ असा नव्हे की संगीतिक रुचीत मुशारणा होणे ही बाब मला शक्य कोटीतील वाटत नसावी. परिस्थिती याच्या अगदी उल्ट आहे. बहुश्रुतपणाने किंवा शिक्षणाने अगर दोन्हीनी ज्याची रुची संस्कारित झालेली असते असाच श्रोता अभिजात संगीताला अभिप्रेत असतो. अशी माझी खात्री आहे. वेगवेगळ्या भावनांमधील नाजूक वारकाव्यांनी पारख करता येणे ही अशा संस्कारांची सुरवात आहे. संगीतामधील खिळाता आणि हर्ष यांतील फरक कोणीही सांगू शकेल. बुद्धिमान श्रोता मात्र याच्यापुढे जाऊन अशा हर्षाचे वा आनंदाचे दुःखमिश्रित, हल्लवार, निःशंक, उन्मादक इत्यादी विविध प्रकार ओळचू शकतो. या “ इत्यादीमध्ये ” ज्यांना नाव देता येणार नाही असे आणखी किंतेक प्रकार सामावले जातात. कारण संगीताचे महत्त्वमापन भाषेने होऊ शकत नाही.

वेगवेगळ्या काळातील संगीताच्या आविक्षारात जे स्वाभाविक रीतीने फरक पडत

गेले. त्याची सम्यक जाणीव असणे ही एक वारकाईने संगीतश्रवण करीत असतानाची जरुरीची वाव आहे. संगीताच्या इतिहासाच्या शानामुळे बुद्धिमान श्रोत्याला, आविष्कारांतील, उदाहरणार्थ आनंदाच्या आविष्कारांतील शैलीचे फरक समजून येतात. स्क्रीआवीनाच्या संगीतातील आनंदाची उल्कटता आपण ग्लक किंवदुना भोजार्टेच्या संगीतिकमध्ये शोधून चालणार नाही. १५ व्या शतकातील जगाशी निकटचा परिचय असल्यास त्या कालखंडातील संगीतात काय शोधू नये याची कल्पना येते. आणि वारोक काळातील संगीतातील वाक्यचारांची संवंध आला म्हणजे ताळाळ समकालीन संगीतातील सदृश प्रसंग नजरेसमोर येतात. १९ व्या शतकातील रसपूर्ण स्वरसंबंधांतच सर्व संगीत आपल्याला सुखासीन करील अशा भ्रांत आशेने त्याच्याकडे ढोळे लावणे ही अलीकडील संगीतशौकीनांनी ठराविक चूक आहे.

आणाऱ्या एका गुणविशेषाची गरज आहे आणि तो तर सर्वोत मुद्दिकल पण त्याच वरोवर सर्वोत अधिक आवश्यक असा आहे. तो म्हणजे गायकीचा विस्तार होत असताना तिच्या रचनात्मक अलेखाची समज. संगीतातील अर्थाचा शोध वेण्याइतकाच, श्रवणे-द्रियांच्या जाणीवेद्दलचा हा प्रश्न अत्यंत विकट आहे. संगीत चालू असताना आणि त्यातील सुखकारक क्षणांचा वेगवेगळा उपभोग घेत असतांना त्या सर्वोत्तम प्रतवारी करून त्यांना आपण आपल्या मनःप्रांगणांत नेमके एकसंघ करू शकतो हा जाणीष असलेल्या मनाचा एक चमकारच आहे. आणि कल्पकतेने जर कुठे व्हायचे असेल तर या ठिकाणीच जागृत व्हायला हवे. इतर लोक संगीताचे अनेक भाग आपल्या मनामध्ये एकवित करू करतात हा माझ्यापुढे प्रश्न आहे. कोणत्याही कलेजमध्ये आणि विशेषज्ञ: नाउच अगर साहित्य या सारख्या ज्या काल्सापेक्ष कला आहेत त्यांच्या वावतीत ही एक अवघड किंवा आहे. तथापि त्या ठिकाणी प्रेक्षक अगर वाचक यांना घटनांच्या क्रमवारीचे मार्गदर्शन लाभते. नृत्यातील रचनात्मक संघटनेचे संगीताशी काहीसे साम्य आहे. तरी त्यातत्या हालचालीत एकझारखा बदल होत असतानासुद्धा प्रत्येक क्षणाला त्यामध्ये पडव्यावर पाहिल्यासारखे एक स्वतंत्र चित्र दिसू शकते. उल्ट संगीतात घटनांचा क्रम नाही, क्षणिक चित्रीकरण नाही जणू काही आधाराला हवे असे काहीच नाही. आणि अशा वेळी कैवळ कल्पकताच उपयोगी पढते की जिच्या साहाय्यामुळे संगीतातील वस्तुविषय, लयीचे विविध प्रकार, सुखसंवेदना, सुखवाद, पोत, चलन, विकास आणि अंतर्विरोध, यांमधील समवाय साधला जातो.

हा विषय आहे त्यापेक्षा अधिक गूढ भासविष्याचा माझा इरादा नाही. एखाच्या विशिष्ट संगीतरचनेना आराखडा काढणे सहजी शक्य आहे. आणि जाणकार श्रोत्याला त्याचा काहीसा उपयोग होईलही. पण आपल्यापुढे आराखडे ठेवून संगीत ऐकणे आपण पसंत करीत नाही आणि तसे जर आपण करू लागलो तर त्यातत्या शहाणपणावदल मला

शंका यावयाला लागेल. कारण संगीताच्या रूपरेषेवरच लक्ष केंद्रित केल्यास त्यातील इतर गुणविशेषांना मुक्कण्याचा प्रसंग येतो.

नव्हे, या प्रश्नाकडे कसेही विवितले तरी आपण पुन्हा त्या उपजत देणगीकडे च परततो. तिच्यामुळेच, आपण संगीताचा प्रवाह हा आपल्या बाजूने भरून चालला असताना त्यातील भिन्न विभागांना एकरूप करू शकतो. आणि त्यांच्या मधील सुसंवाद आलापी आणि त्यांचा पोत या सर्वांचे मिळून शेवटी एक एकसंघ प्रतीक निर्माण होऊ शकते. अर्थात आपले यश हे प्रथम रचनाकाराच्या विचारातील स्पष्टपणावर आणि नंतर आपण हेलावरे जात असतानाही आपल्या त्या प्रतिक्रियेची आपण जाणीव ठेवू शकतो अशा भावना अणि बुद्धि याच्या मेळावर अवलंबून असते. पुढच्या वेळेला निर्णय करण्यासाठी त्याच्यानुभव उपयोग होत असतो. म्हणजे श्रोत्याने या ठिकाणी स्वतःच्या उपजत बुद्धिवरच भार वालावयाला हवा. आणि याच ठिकाणी त्याची चिकित्साबुद्धि अनुभव आणि कल्पकता याचा संयोगही व्हायला हवा. कारण त्यामुळेच रचनाकाराचे कल्पनाजाल आपलेसे केल्याचे त्याला आश्वासन मिळते.

माझ्या प्रमुख अशा प्रश्नाकडे वळण्याचा समय आताच कदाचित आलेला असावा. तो असा की, श्रोत्याला नेमके काय समजले? जे काही त्याला समजले असेल ते त्याला रचनाकाराने निवेदित केलेलेच असणार. आपण संगीतात गुंग होऊन गेलो होतो का? आपले अवधान अविचलित राहिले होते ना? मग नेमके तेच की, जे रचनाकाराचे जीवितसर्वस्व असे स्वरांचे आकृतिचंद्र होते ते त्याच्या आताच्या संगीतात दृष्टोपतीस आले. रचनाकाराच्या सर्वस्वाच्या आणि त्याच्या ज्ञानाच्या एखादा भाग त्याच्या एखाच्याही कृतीमध्ये सामावलेला असतो आणि त्याचेच निवेदन त्याने श्रोत्याला केले आहे अशी त्याची भावना असते.

मला असाही प्रक्ष पडतो की एखाद्या थोर गानकृतीचा आस्वाद घेतल्यामुळे आपणात काही सुधारणा होते किंवा काय? या ठिकाणी मला नैतिक सुधारणा अभिप्रेत आहे. साकळ्याने पाहिले तर तशी ती होत असते असे मला वाटते. पण तात्पुरता विचार करावयाचा ज्ञात्यास मला शंका वाटते. याचे कारण, असे घडलेले भी कधी पाहिलेले नाही. होत असते ते हे की, आपणात अगोदरच असलेल्या आव्यासिक स्वरूपाच्या संवेदनांना ती थोर कलाकृती जागृत करते. ‘उदात्त व्हा, करुणा वाळगा, समर्थ व्हा’ असा संदेश ज्यावेळी वीथोदेहनच्या संगीतातून मिळतो त्यावेळी आपल्या ठाडी अगोदरच असलेल्या या नैतिक निष्ठाना प्रेरणा मिळते. त्याचे संगीत आपल्यात परिवर्तन करीत नाही. फक्त असलेल्या गोष्टीच स्पष्ट करून मांडते. आपल्या वागणुकीला ते वळण लाकीत नाही, तर जीवनाकडे पाहाण्याच्या एका विशिष्ट दृष्टीकोनाचा तो स्वतःच एक दाखला बनते. संगीताची मैफल म्हणजे प्रवचन नव्हे, तो एक आविष्कार आहे. कलाकृतीमध्येच अनुस्युत

असलेल्या कल्पनांचा तो पुनरुच्चार आहे.

एक रचनाकार आणि संगीतजगताचा रहिवासी या नात्याने रसिक श्रोत्यासंवंधीच्या आणखी एका प्रश्नाने मी व्यथित झाले आहे. तो प्रश्न विशेषत: चालू काळाशी निगडित आहे. फोनोग्राफ आणि रेडीओ यांचे भरमसाठ आकर्षण असतानाही खेर संगीतप्रेमी, प्रत्यक्ष संगीताचा कार्यक्रम ऐकायाचाच आग्रह धरतात. शिवाय जुन्या संगीताच्या सार्वत्रिक प्रभावामुळे संगीताच्या सर्वेजनिक कार्यक्रमावावत एक विपरीत आणि अस्वस्थ करणारी परिस्थिती उत्पन्न झाली आहे.

मान्यवर संगीतकाराच्या कृतीशीच श्रोत्यांचा वराचसा संबंध येत असल्याने ही जुन्या संगीतावहालची ओढ वाटावी अशी अस्वाभाविक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संगीतश्रवण ही एक अगदीच सुखरूप आणि विनधोक क्रिया होऊन वसली आहे. परिचित स्वरांचा नाद ऐकून श्रोतृसुदायाला अभय प्राप्त होते. आणि त्यामुळे हळूहळू सांगीतिक विकिसाबुद्धी वापरण्याची जरूरी त्यांना वाढेनाशी होते. पुन्हा पुन्हा त्याच त्याच थोर कलाकृतीचे प्रदर्शन आणि म्हणून त्याच केवळ ऐकण्याच्या योग्यतेच्या असतात असे निखाल्स अनुमान. परिणामतः मात्र संगीतानुभव किंती विविध प्रकारचा असु शक्ती यासंवंधीची लोकांची कल्पनाच आकूचन पावते आणि दुच्यम प्रीतीच्या कृतीविषयी गैरसमज माजतो. कार्यक्रमांत परंपरेला महत्त्व प्राप्त होते. आणि अनुवादकाच्या कामाला गैरवाजवी प्रतिष्ठा मिळते. कारण 'नवीन गानकारांची परीक्षा' करूनच त्याच त्याच कृतींची पुनरावृत्ति करणे त्याला शक्य होते. सगळ्यांत अपायकारक गोष्ट म्हणजे नवीन रचनाकारांच्या कलाकृती दाखविण्याला यामुळे फारच थोडी जागा उरते. याचा परिणाम म्हणजे भावी संगीतलेखकांचा पुरवटा खुंदण्याचा संभव निर्माण होतो.

ही परिस्थिती केवळ स्थानिक किंवा राष्ट्रीय स्वरूपाची नस्तू, ज्या ज्या ठिकाणी पादिच्चमात्य संगीतावदल आस्या दाखविली जाते त्या प्रत्येक देशात ती निर्दर्शनास येते. अन्यो आयर्सच्या संगीतग्रहात चालण्याच्या कार्यक्रमांतील नडदशांश संगीत हे लंडन अगर तेल अवीवस्थे ऐकिविल्या जाणाच्या संगीताची नेमकी पुनरावृत्तीच असल्याचे दिसून येते. संगीत ही केवळ अंतरराष्ट्रीय भाषा राहिली नस्तू ती एक अंतरराष्ट्रीय देवघोवीची वस्तुही होऊन वसली आहे.

होऊन गेलेल्या थोर कलाकृतीवरच इतका भर दिला जात असल्यामुळे त्याचा सध्याच्या सांगीतिक जीवनावर मोठा परिणाम घडून येत आहे. एक आदराचे गंभीर वातावरण अशा पूजनीय कलाकृतीभोवती निर्माण होते. इतके की, त्यांचा प्रभाव गुदमरून टाकला जातो. परंपरेने वरवटलेल्या श्रद्धेनेच त्यांच्याविषयी लिहिले जाते. त्यांच्या विषयांच्या अशा विचारांमुळे उत्साह वाटतो त्याचप्रमाणे आपण नातमेदही होतो. उत्साह अशासाठी की प्रचंद लोकसमूहाचा त्यांच्याशी प्रत्यही संबंध येतो आणि त्यामुळे

त्यांना अशा तज्जेने काही प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे. उलट नाउमेदी याकरिता की त्याच्यामुळे सध्याच्या संगीतातील सर्व उल्हास आणि त्वरा नाहीशां होतात.

अशा मान्यवर संगीताविषयीच्या आदरामुळे इतर सर्व संगीतप्रकारांविषयी हल्ली एक सापल्भाषा निर्माण झाला आहे. याचिंप्रयी प्रो. एडवर्ड डेन्ट यांनी, आपले सडेतोड विचार व्यक्त केले आहेत. हारवर्ड विद्यार्पीटातर्फे ऑनररी डॉक्टरेटची पदवी स्वीकारण्यासाठी ते १९३६ साली युनायटेड स्टेट्समध्ये आले असताना ते बोलत होते. या प्राचीन संगीतावदलच्या आदराचा मागोवा त्यांच्या मताने वीथोदेहनने सूचित केलेल्या आणि रिचर्ड वॅग्नेरने पुरस्कारलेल्या संगीताविषयीच्या धर्मकल्पनेपर्यंत घेता येतो. ते म्हणतात “हॅन्डेल आणि मोशार्ट यांच्या काळात कुणालाही जुने संगीत नको होते. हल्ली ज्याप्रमाणे आपल्याला अत्याधुनिक नाटक आणि कांदवरी हवी असते त्याप्रमाणे त्याकाळी श्रोतृ-समाजाला नवीन संगीतक अगर नवीन गायकी पाहिजे होती. कल्याकलेच्या निर्मितीमधील या दोन शाखांकडून जर आपण स्वाभाविकपणेच नवीनाची व आधुनिकतेची मागणी कीत असतो, तर संगीताच्या क्षेत्रातच कैवल जुन्या आणि कालबाब्य गोष्टीवर आपली निष्ठा कशासाठी? आणि वर्तमान काळातील संगीतावदल तिटकारा का दाखविला जातो.?” सर्व संगीत किंवद्दुना चर्चमधील संगीतही ते पुढे सांगतात, ‘त्यांच्या उपयुक्ततेवर अवलंबून असल्यामुळे त्या त्या विवाक्षित क्षणालाच त्याला महत्व प्राप्त होते.’

१५. वर्षीपूर्वी प्रो. डेन्ट यांनी वर्णन केलेल्या या परिस्थितीत संगीत सादर करण्याच्या व्यवहारात व्यापारी हितसंबंध प्रवर्त झाल्याने अधिकच भर पडली आहे. प्रो. डेन्ट यांना स्वतःला या गोष्टीची जाणीव होती. कारण त्यांनी असेही सांगितले होते की संगीताविषयीचा धार्मिक दृष्टिकोन हा धंदा तशीच श्रद्धावृत्ती यांचा परिपाक आहे. उच्च कलाकृती असे मानाचिन्ह असल्यासेरीज संगीताचावत धनिक समाज पैसे खर्च करण्यास कञ्चरतो. या अशा रीतीने उच्चसंगीतावरोवरच आपल्याला, सुगम, जाझ किंवद्दुना आधुनिक संगीत पुराविले जाते. रेडिओवरील कायर्क्रम, रेकॉर्ड्सच्या जाहिराती आणि प्रौढांसाठी असलेले रसग्रहणाचे वर्ग, यांतून संगीतातील अगदी थोडक्याच अशा उच्च गोष्टीकडेच इतके लक्ष वेधते जाते की, संगीतावदल दुसरे कोणतेच समर्थन उरत नाही. त्याचप्रमाणे ग्रंथामधील संगीताच्या उल्लेखांत काही थोड्या संगीतमहर्पांचेच नाव पुन्हा पुन्हा घेतले जाते. आणि अखेच्यी विपरीत गोष्ट अशी की, ज्या लोकांना उच्च संगीताचेच श्रवण करण्याची शिकवण दिलेली असते त्यांच्यापुढे एखादी अस्सल कलाकृती ऐकविल्यास ती ओळखण्याची मात्र त्यांनाच अडंचग पडते.


खरी गोष्ट अशी आहे की आपली संगीताची सभागृहे ही अगदी संकुचित स्वरूपाची संगीतिक संग्रहालये झाली आहेत. अशा रीतीने आपल्या संगीताच्या जमात्याची प्रकृतीच विषदली अहे. कारण त्यातील निकामी संगीतकार संगीतसमाजाच्या हडीवर जिंगे कंठीत

असतात आणि थोडीशीच मान्यता मिळून पुनीत झालेल्या कलाकृतीच्या प्रवर पुनरावृत्तीमुळे श्रोते हैराण झालेले दिसतात.

रसिकतेची विशेष देणरी असलेल्या श्रोत्यावर या सर्व गोष्टींचा काय परिणाम घडतो हा आपल्यापुढचा आताचा प्रश्न आहे. आकुचित आणि मर्यादित संगीतभांडार संगीतिक अनुभवही संकुचित करते, त्याला मर्यादा पाडते. कोणाही सच्च्या संगीतशौकीनाला संगीताच्या थोड्या शतकांमधीलच इतिहासाला वांधून घेणे पसंत पडत नाही. प्रत्येक प्रकारच्या संगीतिक अनुभवाच्या तो स्वाभाविकीत्याच शोधात असतो. त्याच्या ठायी उपजत अशी विचक्षणा असल्याकारणाने, त्याच्यापुढे गोथीक कलाभांडार किंवा शान्त्रीए अगर विज्ञे यांची चातुरी आली तरी तो भांडावून जात नाही. संगीताविषयी निरोगी कुतुहल आणि त्याचा विस्तृत अनुभव यामुळे बुद्धिमान अशा शौकीनाचीसुद्धा चिकित्सा बुद्धी लीक्षण होऊ शकते.

उच्च संगीतातील कलाकारांशी आपला जो संबंध येतो त्याच्याशी सुद्धा या सर्व गोष्टी सुखंगत आहेत. आपुल्कीने आणि तसेच पूर्वविराहित दृष्टीने संगीत श्रवण करणे, इतरानी त्यावृद्ध जे काही म्हटले अगर लिहिले असेल त्याकडे दुर्लक्ष करणे आणि व स्वतःपुरतीच त्याची योग्यायोग्यता ठरविणे हे बुद्धिमान श्रोत्याचे लक्षण आहे. उच्च संगीत ऐकत असतानासुद्धा त्याचा चालू काळाच्या संदर्भात अनुवाद होणे जरूर असून या तर्फेने त्यामधील अखंड मानवतेचे जतन करणे आणि ती आत्मसात करणे अवश्य आहे. पण हे होण्यासाठी आपल्याला समतोल असा संगीतिक आहार मिळावयाला हवा. त्यामुळेच आपण उच्च कलाकारांविषयीची आपली विचारसरणी संगीताच्या अलीकडील विविध स्वरूपाच्या आविष्कारांशी ताहून पाहू शकतो. कारण संगीताच्या संपूर्ण अनुभवाच्या संदर्भातच उच्च संगीताला अर्थपूर्णता प्राप्त होत असते.

संगीताच्या श्रोतृसमाजात, रसिक श्रोत्याचा एक कार्यप्रवण शर्ती या नात्याने. अंतर्भाव व्हावा हे आपल्या कलेवर प्रेम असेणाऱ्या प्रत्येक संगीतकाराचे स्वग्र आहे आणि प्रत्येक श्रोत्याची, विशेषतः रसिक श्रोत्याची वृत्तीच आधुनिक संगीतातील प्रचंड अशा सुप्र शर्तीना प्रेरणा देण्यास प्रामुख्याने कारणीभूत होते.



२ नादप्रतिमा

संगीत निर्माण करीत असताना निर्मात्याचा अगर अनुवादकाचा कटाक्ष असतो तो ते कानाला कसे लागेल या विषयावर. ते गहन आणि निरंकुश अगर केवळ मनोरंजनाप्रीत्यर्थे असे कोणत्याही प्रकारचे असो, ते कानाला मात्र वरे लागावयाला हवे. एखाद्या संगीतकाराला त्याचे लिखाण केवळ 'कागदी संगीत' आहे असे म्हणणे यापरते दुसरे दूषण नाही. उलट एखाद्या उद्योनमुख रचनाकाराची बुद्धिमत्ता हेरण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्याने सहजगत्या केलेल्या विविध स्वरांच्या संभीलनातील श्रुतिमोहरतेच्या स्वाभाविक उठावदार पणाची नोंद घेणे हा होय. उपजत सांगिंतिकतेची ती निश्चित खूण आहे. संगीत कानाला जसे लागते, म्हणजे त्याची नादप्रतिमा असे जिला म्हणता येईल ती केवळ वादनकाराच्या अगर रचनाकाराच्या मनात तरळणारी एक श्रुतिकल्पना आहे. घेणार असलेल्या स्वरांच्या निश्चित स्वरूपाचा अगोदर केलेला विचार आहे.

गायकाच्या दृष्टीने या 'कानाला वरे बाटण्याचे' महत्त्व कितपत असते हे विशद करण्याकरीता मी एक छोटीशी हकीकत सांगतो. काही वर्षापूर्वी कामानिमित्त मी एन. वी. रेडीओ सिटीच्या स्टूडिओमध्ये गेलो होतो, वाहेर पडत असताना 'एन' स्टूडिओच्या वाजूने जात होतो. आणि दुरुन संगीताचे स्वर कानावर पडल्यामुळे एन. वी. सी. च्या स्वरमेलांची तालीम चालू. असल्याचे माझ्या लक्षात आले. काचेच्या दारातून डोकावून पाहिले तो एक प्रसिद्ध कंडकटर आणि एक शितकाच ख्यातानाम वादनकार तालीम करण्यात गर्भ झालेले दिसले. मला माझे कुतूहल आवरता येईना आणि म्हणून थोडा वेळ थांवून काय चालू आहे ते पाहावे असा मी विचार केला. एखाद्या अनिमंत्रित पाहुण्याच्यासारख्या जादा काळजीने प्रेक्षागृहाच्यामधील मागच्या जागेवर मुकाब्ल्याने मी जाऊन वसल्यो. माझ्या कल्यनेश्वरांने मी तेथे एकटाच होतो. कारण मी आत आल्याचे कोणी पाहिले नव्हते. ही गोष्ट वरीच होती. नाहीतर माझी विशेष समारंभाशिवाय वाहेरन रवानगी झाली असली. वादनकार, कंडकटर, आणि संवंध बाद्यवृद्ध हे सर्व आपल्या संगीतविषयात अगदी तळ्यांन होऊन गेले होते. मी येऊन

पाच्छी मिनिटे झाली नसतील इतक्यात तो ठराविक क्षण प्राप्त झाला की ज्यावेळी गायक-वादनकार एका उच्च अवस्थेला पोचून थांबतो आणि वाद्यबृंदाची साथ मात्र वाढत्या उत्साहाने पुढे प्रसरण पावते. नेमक्या एकसारख्या त्याच क्षणी तो वादनकार काही न बोलता व्यासपीठावरून ताडकन खाली उतरला आणि माझ्या रोखाने धावत आला. माझ्या ल्पोच मनात आले की त्याची तालीम अशा रीतीने व्यावयाला त्याला मी येथे नको आहे. पण मी तेथून हलण्याच्या अगोदरच तो माझ्या समोरच आला आणि घामाघूम होऊन आणि जोराने श्वासेच्छवास करीत तो जवळजवळ ओडलाच 'आरन, तुमच्या कानाला हे कसे वाटले?' उत्तरादाखल मी काही बोलणार त्याचे आतच तो पुढच्या वादनासाठी व्यासपीठावर परतला.

होय, नादप्रतिमा हा सर्व संगीतिकांच्या जिव्हाळ्याचा चित्र आहे. या शट्प्रयोगात सौंदर्य, स्वरांची गोल्डाई, त्यातील उत्साह त्याची सखोलता, त्याची तीक्ष्णता, इतर स्वरांची त्याचा उचित सेळ आणि कोणत्याही प्रसंगी प्रकट होणारे त्याचे श्रुतिविशेष, यांचा आपण समावेश करतो. समाधानकारक अशी नादप्रतिमा निर्माण करणे हे केवळ संगीतिक बुद्धिमत्तेचे किंवा कलाकुसरीमधील चातुर्याचे काम नाही. या ठिकाणी कल्पकतेचे कार्य विशेष आहे. कल्पिलेला नाद आपल्या अंतर्मानात प्रथम ऐकून झाल्याखेरीज आपण त्याची सुंदर प्रतिमा अगर प्रतिमासंस्मेलन निर्माण करू शकत नाही. आणि एकदा ती प्रत्यक्षात ऐकली की तिचा ठसा मनावर कायमचा उमटून रहातो. माझा स्वतःचाच वाद्य-बृंद मी प्रथम ऐकला ती १९२५ मधील सकाळ आजतोगायत्र माझ्या आठवणींत राहिली आहे. काही कारणाने तालमीला हजर राहण्याला मला उशीर झाला आणि मी हॉलमध्ये दाखल झाले. त्यावेळी माझे संगीत चालूही झाले होते. ते ऐकून मी इतका भारावून गेलो की मी तसाच खाली फडतो की काय अशी मला भीती बाटली. वाद्यबृंदाची माझी कुटी कंडक्टरने प्रथम वाचल्यानंतर, त्यातील तोल अगर अनुवाद यामध्ये जरुर पडल्यास फरकाची त्याच्याशी चर्चा करण्याकरीता मी अनेक वेळा व्यासपीठाच्या मागे गेलो आहे. तालमीच्या वेळी केन्हातरी ऐकल्या गेलेल्या आणि आता आठवणीत असुलेल्या एकाच्या वारीक तपशीलासंबंधी वहुतेक वेळा ही चर्चा असावयाची व कंडक्टरला मला अगर दुसऱ्या कोणत्याही रचनाकाराला यात विपरीत असे काही वाटले नाही. संगीतिकाच्या मनावरील केवळ नादाचा प्रभाव ही इतकी परिपाठातील गोष्ट आहे की तिचे सामर्थ्य आपण गृहीतच धरीत असतो.

वहुतेक लोकांची ऐकलेल्या गोर्धेवहूलची आठवण अतिशय तछुर असते. त्यांच्या मनांत ऐकलेले आवाज वराच काळ आणि तेही नेमके लक्षात राहतात. शोनवरीचे पायरो लुने (pierrot Lunaire) प्रथमच ऐकल्यानंतर मनावर उमटलेले अद्भुत नादांचे संस्कार अगर त्यानंतर लगेज एद्गाव्हारेस याच्या (Arcanes) मधील आशीतोद्वा-

अशा एकदाच ऐकलेल्या आश्रयकारक कल्पना मी वीस सालाच्या सुरवातीपासून मनात जतन करून ठेवल्या आहेत. साल्क्षण्याचे असताना शोजारच्या खोलीतून ऐकलेला विविध तंतुवाद्यांचा एकत्रित असा गूढ आवाज तेव्हापासूनच माझ्या लक्षात राहिला आहे. त्यालाच पुढे अलॉड्सहावाच्या दृष्टीकोनातून क्लॉर्ट समजले गेले. त्यातील माझ्या दृष्टीने महत्वाची गोष्ट म्हणजे ही स्वरांची विभागणी नसून त्यामधून मला प्राप्त झालेली नादप्रतिमा ही होय. त्याचप्रमाणे लक्सकाळा येथे एका रविवारच्या सकाळी सार्वजनिक चौकात एका खेडवळ मेकिसकन वैन्डचा जो तीव्र आवाज ऐकला, तोही माझ्या ध्यानात आहे. ते बँडवळे सुरांत वाजवीत होते असे तुम्हाला वाटते काय? कदाचित् तसे असेलही. तथापि त्याचवरोवर ते एक स्वयंसिद्ध अशी श्रुतिप्रतिमा निर्माण करीत होते यात मात्र शंका नाही. लंडनच्या मुख्य चर्चमध्ये इंगिल्या मुलांचा आणि प्रौढांचा एकत्रित झालेला आवाज असाच मी ऐकला. त्या आवाजात भरीवपणा मुळीच नव्हता, जवळ जवळ निर्जीवपणाच दिसायचा. शिवाय तो रंजकही नव्हता पण इतके असूनही तो अविस्मरणीय मात्र निश्चितच बाटला. तथापि समज्यात अविस्मरणीय असा जो आवाज मी ऐकला तो अटलांटिक सिटी कल्न्हेन्शन हॉलमधील शाळेतील जवळजवळ एक हजार मुलांचा वाद्यबृंद आणि बँडचा होता. आणि ते सर्व एकसमयावच्छेदेकरून एकच अशा ए या स्वराच्या शोधात असलेले दिसत होते. त्या आवाजाचे वर्णन करण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. अशा सारखा एखादा अलौकिक आवाज जेरीको मधील मिंतीनीच ऐकलेला असावा.

संदर्भाशिवाय उचललेले आणि अलग असे जे ध्वनी असतात त्यांचा रचनाकाराला काही उपयोग होतो असे मात्र मला सुचवायाचे नाही. असे रंजक ध्वनी म्हणजे केवळ सांगीतिक वाद्यावरील पसरलेले वर्फाचे तुकडे होत. उलट मुद्हाम निवडून घेतलेली नादप्रतिमा एखादा संगीतात संपूर्णपणे भिन्नून राहिली म्हणजे ती त्याच्या अर्थपूर्णतेचा एक अविच्छिन्न भाग वून रहाते. या ठिकाणी स्ट्रॉविन्स्की संगतात त्याप्रमाणे त्यांच्या (Les Noces) या वृत्त्यनाव्याचे तिसरे आणि कायमचे स्वरूप टरविण्यापूर्वी त्यांनी केलेले पहिले दोन वेगवेगळे अनुवाद सहजच आपल्या लक्षांत येतात. आणि ते तिसरे म्हणजे चार पियानो आणि तेरा वादनकार यांचे असाधारण संमीलन. अऱ्टनवेवर्न याच्या लहानशा तंतुवाद्यांतील क्लॉर्टमधील विरळ ध्वनी दुसऱ्या माध्यमामधून आपणास अर्थहीन वाटतील. उलट अगदी सामान्य साधनापासून प्राप्त होणारे अस्सल परिणाम पाहाऱ्यासारखे असतात. उदाहरणार्थ विटनच्या स्प्रिंग सिम्फनीमधील योजलेले मोळ्या आवाजाच्या जोमदार तसेच सौभ्य आणि हेलकावे खाणाऱ्या अशा तंतुवाद्याचे सांगिध्य एकदा ऐकल्यानंतर त्यांचे दुसऱ्या एखाद्या तज्जेचे संमीलन असण्याची शक्यता आपल्याला वाटत नाही.

प्रत्यक्षात ऐकले जाण्याच्या अगोदर ध्वनी कल्पिण्याची कुवत ही गायकाळा

अनभिज्ञापासून फार वेगळी पाडते. गायकामध्येही ती विषम प्रमाणात आढळून येते. स्वतःच्या संगीताचे वाद्यवृद्धात रूपान्तर करतानाही अनेक ख्यातनाम रचनाकारांना कष्ट पडले आहेत. उलट आपल्या वाद्यामधून रंजक आणि मधुर ध्वनी निर्माण करण्याचे कौशल्य काही वादनकारात उपजतन असलेले दिसून येते. सामान्यतः अश्रु वर्णाच्या प्रतिमांची कल्पना करण्यासंबंधीनी अनभिज्ञाची कुवत अगदीच सामान्य असते. वर्णाच्या आकलनासंबंधीच्या अगदी खालच्या पातळी वावत मात्र हे विधान लागू पडणार नाही. कारण त्या ठिकाणी अर्थातच फारशी अडचण नसते. प्रायोगिक संशोधनाने असे दाखवून दिले आहे की आवाजाच्या जातीमधील फरक हे असंस्कारित कानांना प्रथम जाणवतात. माणसाचा आवाज आणि व्हायोलिनचा ध्वनी यांतील तफावत कोणत्याही लहान मुलाच्या ध्यानात येते. आवाज आणि त्याचा प्रतिभ्वनी यांतील अंतर प्रत्येकाला समजून येते. तथापि ओवेसारखे वायुवाय आणि इंग्रजी शिंग, यांच्या आवाजांतील फरक समजप्याकरिता संगीताचे काही संरक्कार व्हावे लागतात. आणि अनेक वायुवायांचा एकवित ध्वनी कल्पिता येण्याकरिता तर ते विशिष्ट प्रमाणांत होण्याची गरज आहे. वाद्यवृद्धातील संगीत सर्वसामान्य लोकासमोर पिअनोवर वाजविण्याचा माझ्यासारखा तुमच्यावर कधी प्रसंग आला तर ते संगीत वाद्यवृद्धात कसे वाजत असावे यासंबंधी त्यांची किंती कोती कल्पना असते याचा तुम्हाला लगेच प्रत्यय येईल.

संगीताच्या या संबंध क्षेत्रात किंती थोडे संशोधन झालेले आहे हे पाहून आश्रय वाढेल. संगीतातील ध्वनिविषय, त्याची सद्यःस्थिरी, तुलनेने त्याचा इतिहास, त्याचे भवितव्य आणि त्यातील मुतशक्ती यावरील विवेचनाला वाहून घेतलेले अभ्यास यंथ उपलब्ध नाहीत. मुद्राम लिहिलेले वाद्यवृद्धावरील शास्त्रीय यंथही त्यांतील प्रमुख विषयाला शळताना दिसतात आणि केवळ एकेका वाद्याच्या तांत्रिक कुरवीवरच भर देताना आढळतात. नाद-प्रतिमा हा त्यामुळे आभास वाढून, तिचे सहजगत्या विश्लेषण करता येत नाही. एकेक अल्पा ध्वनी हा एक स्वतंत्र विषय होईल कारण त्याची तुलना चित्रकलेमधील एकेका प्राथमिक रंगाशीच अधिक करता येते. परंतु संगीतिकाच्या एकूण ‘रंगसंमेलन’ वदलचा विचार हा चित्रकाराच्या त्या विषयापेक्षा कमी सुकर असलेला दिसून येतो.

आवाजाची जात किंवा नादप्रतिमा यांच्या संगीतिक विचारामधील कायीसंबंधी विविध आणि मनोरंजक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. इतिहासवंथाचे माझे वाचन वरोवर असेल तर ध्वनीची प्रतिमा आणि अर्थाची अभिव्यक्ती यांचा रचनाकाराच्या मानसात सहयोग झालेला असतो. हा माझा दावा आजच्या बडीला पूर्वीच्यापेक्षा अधिक खरा आहे. अठराच्या शतकात संगीत हे फक्त गायके अगर वाजविले जायचे. आणि त्यावेळी प्रथम विचार हात्र असावयाचा. कोणत्या वाद्यसाधनामधून ते निर्माण करायचे ही वाव त्या त्या विशिष्ट प्रसंगाच्या गरजेवर अवलंबून असलेली दिसत असे. इतरांच्या

संगीताची बाखने केलेली व्यवस्थित मांडणी अगर हँडेलच्या संगीतात मोळार्टने केलेले बदल यांची बरोबरी पुढील शतकात, शूर्वर्द्धच्या गीतांच्या लिस्टने केलेल्या पीआनोटील अनुवादाशी होऊ शकते. अलीकडे मात्र आपण अशा अनुवादाकडे साशंक नजरेने पहात असतो. आणि याचे कारण रचनाकाराची कल्पना स्वरामध्ये नेमकी कशी अधिष्ठित झालेली आहे या विचारात आपण असतो. नव्हे, आपण त्याच्याहिंपुढे जातो आणि ध्वनीचे माध्यम हे रचनाकाराच्या विचारशक्तीवर बहुधा परिणाम घडवून आणते, असे, आपण युहीत धरतो. मी अगोदरच दिलेली उदाहरणे यावाचीत पूरक ठरावीत.

रचनाकार अगर वादक हे स्वीकारलेल्या माध्यमावावत जितपत संवेदनाशील असतील या प्रमाणात विचार आणि ध्वनी हे एकमेकांवर परिणाम करू शकतात. विवक्षित ध्वनिमाध्यमावरच असलेली काही रचनाकारांची विलक्षण भक्ती अनेक वेळा निर्दर्शनास येते. तथापि त्या भक्तीवरोबर काहीवेळा येणाऱ्या मर्यादा मात्र ध्यानात येत नाहीत. पीआनोकरिता असलेली शोऱ्यांनी असामान्य लेखनसिंधी हे अर्थातच सगळ्यांत विख्यात उदाहरण आहे. पीआनोज्ञा शोऱ्यांच्या पूर्वीच्या जगात त्याचा जन्म झाला होता अशी जर कल्पना केली तर त्याच्या रचनाचातुर्याचे काय झाले असते? स्पष्ट बोलावयाचे तर मला माहीत नाही. त्याने आपले स्वरांचे क्षेत्र विस्तृत करावे असा त्याच्या मित्रांनी अनेकवार अथशस्त्री प्रयत्न केल्याचे मला माहीत आहे. यासंबंधी नमूद केले गेलेले एका पत्रातील त्याचे उत्तर पुढील्यामणे आहे. “मला माझ्या मर्यादा टाऊक आहेत. आणि ताकद नसताना वाजवीपेक्षा अधिक उंच चढवण्याचा मी प्रयत्न केल्यास तो माझा मूर्खपणा होईल हे मी जाणतो. सिफ्फनी आणि संगीतिका लिहिण्याविषयी लोक मला कमालीचा आग्रह करतात. आणि मी एकदमच पोलिश रोसीनी, मोळार्ट आणि वीथोवेन व्हावे असे त्यांना वाटते. पण मला फक्त या गोष्टीचे मनातून हसू येते, आणि मी विचार करतो दो हा की एखाद्याने कोणत्याही वाचतीत लहान लहान गोष्टी पासूनच मुरवात करावला हवी. मी केवळ एक पिआनिस्ट आहे. आणि त्यात मी लायक असेन तर तीही चांगलीची गोष्ट आहे. सगळ्याच गोष्टीना हात घालावयाचा आणि त्या कशातरी पुन्हा करावयाच्या यापेक्षा अगदी थोडेच पण ते शक्य तितके नीट्स करणे हे अधिक वरे, असे मला वाटते”

धाकव्या स्कालरीचे यासारखेच उदाहरण आपल्या डोळ्यासमोर येते. आणि ते त्याच्या हार्प्सीकॉर्ड या बादांतील गाळीमुळे. शिवाय त्या त्या रचनाकाराची विवक्षित माध्यमावरच असलेल्या भक्तीसंबंधीची इतिहासांतही इतर अनेक उदाहरणे सापडतात. शूगो बुलकचे स्वतःच्या आवाजावर, रावहेलचे हार्पवर आणि ब्राह्मसचे समूहगानावर असलेले प्रेम आपल्याला माहीत आहे. आणि वर्लीओझ, वॅनेर आणि रिचार्ड स्ट्रॉस या सारख्या १९ व्या शतकातील बुंदसंगीतातील महर्षीविषयी तर आपण काय सांगावे?

त्यांनी पिअनो संगीतासंबंधी विचार केला नाही ही एक आकस्मित गोष्ट आपण समजावयाची काय? दव्यूलीने साथीशिवाय असलेल्या संघानाकरिता आणि फोरेने बायवृद्धाकरिता क्वचितच रचना केली. ही तर्शीच वाव होती काय? या अशा थोड्या उदाहरणावरुनही हे दिसून येईल की अभिव्यक्तीचा उद्देश आणि एक विशिष्ट असे ध्वनिमाध्यम यांचा घनिष्ठ संबंध असून तो प्रत्येक रचनाकाराच्या वावतीत निरनिराळा असा अनुभवाला येतो.

ध्वनीच्या प्रतिमा या आपणावर अर्थातच वन्याच प्रमाणात घाहेऱुन संस्कार करीत असतात, काही ध्वनींची आपल्याला उपजतच सवय असते. आणि त्यांना आपण आत्मसातही केलेले असते. उलट इतरांना अगदी वेगव्याच ध्वनींच्या उपकरणामध्ये कमालीच्या रस वाढतो उदाहरणार्थ आवातनिर्मित अशा नादमधील सूक्ष्म आणि विविध प्रकार आणि त्यासंबंधीची संवेदनाशीलता या वावतीत पौर्वांयांनी आपल्याला पुकळत मारे टाकले आहे. पौर्वात्य संगीतावर लिहिताना डॉ. कर्ट सॅक्स यांनी लाकडी, वेळूचे, दगडी, काचेचे, चिनी मातीचे आणि धातूचे उपकरणावर आवात करून, हलवून, घासून अगर एकमेकावर आपटून निर्माण केलेल्या संभ्रमकारक अशा ध्वनींचा उड्हेख केलेला आहे. यावावतीतील पौर्वात्य विचारामधील ऐश्वर्य, विविधता आणि नाज्ञपणा याच्यापुढे आपल्या आवातातोम्भव नादसंबंधीच्या दरिद्री कल्यकतेने मान खाली घाटली आहे. स्ट्रिंग क्वार्टेन मधील सरधोपट ध्वनी गेमलानच्या विविध नादकुलीवर जोपासल्या गेलेल्या बालीमधील संगीतकाराला कशाचे निवेदन करणार असा प्रश्न पडतो. उलट पट्ट्यांच्या फलकांच्या वाढांसधून निवणारे अनेकरुपी स्वरसंबंद वौर्वात्य संगीतकाराला अनाकलनीयच वाटतात. डॉ. सॅक्स संगतात त्याप्रमाणे एखाद्या अरवाच्या हातात पिअनो दिल्यास तो फक्त एक खडे सतक वाजवील आणि हामेंनियमवर हिंदू लोक तर एकेरी आणि पछेदार असे केवळ आलाप काढतात.

यावरुन ही गोष्ट स्पष्ट होईल की पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संगीतकारावर त्या त्या ठिकाणच्या त्यांच्या जन्मामुळेच त्यांना प्राप झालेल्या मर्यादित स्वरक्षेत्रांची वंधने पडली आहेत. ही कदाचित चांगलीही गोष्ट असेल. नाहीतर अनेकविध अशा ध्वनींच्या आकर्षणाखाली आपण गुदमरून जाण्याचा प्रसंग येईल. शिवाय त्या त्या काळात विवक्षित ध्वनिमाध्यमेच तीही इतर उपयोगक्षम अशा माध्यमांना वगळून, प्रचारात आली. ही घटना पाश्चात्य संगीताच्या इतिहासात प्रकाशने आढळून येते. आणि योजले गेलेले ध्वनिमाध्यम उच्चतम अशा अवस्थेला विकास पावलेले दिसते. त्याचे कारणही त्याचेवरच अशा तप्हेने लक्ष्य केंद्रित केले गेले असेच असणार. १६०० सालापर्यंत, संगीताकरिता, विशेषता: समूहसंगीताकरिता मानवी आवाजावर केले गेलेले संस्करण हे एक प्रमुख उदाहरण आहे. व्हर्जिल थोम्सनने माझ्यापाशी असे खेदाने उद्गार काढले की मानवी

आवाजातील सामर्थ्याचा उपयोग करून घेण्याच्या वावतीत त्या काळचे रचनाकार इतके विलक्षण वाकवगार होते की, त्या माध्यमातून आणखी वेगाले परिणाम करून दाखविण्याच्या दृष्टीने नवीन काही करण्यासाठी त्यांनी आपणाला काही ठेवलेच नाही. एखाद्या माध्यमाचा पुरेपूर उपयोग झाल्यानंतर रचनाकारांना दुसरीकडे वळावे लागते. आणि समूहसंगीताच्या युगानंतरच्या काळात केवळ वाद्यसंगीतावावततची आस्था वाढत जाण्याचे काहीसे कारण हेही होते. स्वरमीलनाच्या वावतीत यापुढील विकास हा हँडेलच्या ओरेंटोरीयोमध्ये दिसून येतो, त्याप्रमाणे समूहसंगीत आणि वाद्यवृद्ध यांच्या युतिसुळे घडून आला. समूहसंगीताचे आकृत्रण कमी झाल्यामुळे एकोणिसाव्या शतकात मात्र, तरने विकसित होणाऱ्या आणि स्वयंपूर्ण अशा स्वरमीलनाच्या वाद्यवृद्धातील नवीन ध्वनीवर लक्ष्य केंद्रित केले गेले. आणि त्याच कार्यात आपणही अजून गुंतलेले आहोत. तथापि याशिवाय तंत्राच्या आवाजावर प्रमुखतः आधारित नसलेल्या इतरही नादकुटीकडे आपल्या काळात लक्ष दिले गेले आहे. लाकडी आणि पितळी अशा वायुवाद्यांतील ध्वनी आणि त्यातील अधिक रुक्षता तशीच कमी भावप्रवणता यावर दिला जाणारा भर हे आपल्या काळाचे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही काळाला समुचित अशीच ध्वनिसामग्री वापरली जाते याचे केवळ एक उदाहरण म्हणून मी जाता जाता याचा उल्लेख केला आहे.

आतापर्यंत संगीतकाराची नादप्रतिमेविषयीची विवंचना, स्वरमीलनामध्ये शक्य असणारे अनंत प्रकार, ध्वनिमाध्यमासंबंधीची बदलणारी परिस्थिती आणि कल्पकतेच्या अभावामुळे वा कोणता आवाज चांगला या वावतीतल्या उपजत अशा ग्रहामुळे ध्वनीच्या वेगवेगळ्या सुत सामर्थ्याचा रचनाकाराकडून केला जाणारा मर्यादित वापर, यासंबंधी मी काही विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

आता मात्र, एकाच वाद्याच्या अनुरोधाने रचनाकाराच्या ठायी असलेल्या नादसाधनाकडे आपण काहीसे निरखून वघू या. या ठिकाणीसुद्धा पुन्हा तो फारसा स्वतंत्र नसलोच. येथेही त्याच्यावर वाजविल्या जाणाऱ्या वाद्यांच्या यांत्रिक बनावटीमुळे (कारण वाद्य हे एक यंत्रच आहे.) आणि त्याचा उपयोग करणाऱ्या वादनकाराच्या कसवातुरूप मर्यादा पडत असतात. अधीरतेच्या क्षणांमध्ये काही वेळेला तर आणि असे क्षण प्रत्येक निर्मात्याच्या वाद्याला येतच असतात, मला असे वाटले आहे की आपल्याला ज्ञात असलेली ही सर्व वाद्य एका रात्रीत नष्ट होऊन त्यांच्या जागी विद्युत उपकरणांची योजना व्हावी. यामुळे आपल्यावरील बंधने वाजूला होतील आणि नवीन वाद्य अशी मिळतील की त्यांच्यामुळे आपल्यापुढे आवाजाची उंची, त्याचा विस्तार, तीव्रता आणि गती यासंबंधीचे प्रश्न उरणार नाहीत. आहे त्या परिस्थितीत मात्र आपण असेच समजून चालावयाला पाहिजे की प्रत्येक तार सुषीर आणि पितळी वाद्य यांच्यापासून काही विवक्षित मर्यादेचा, गतीचा आणि जातीचा ध्वनी मिळू शकतो. आणि या ठिकाणी वायुवादकांच्या

बावतीमधील त्यांचे श्रसनावरील नियंत्रण ही गोष्टही आपण विसरता कामा नये. ते त्यांनी भुडकावून लावल्यास धोक्याचा संभव असतो. बीथोवेनचा व्हायोलिनिस्ट मित्र शृणुनिझग आपले वाद्य नीट वाजत नाही अशी एकदा त्यांचे जवळ कुरकुर करीत असताना बीथो-वेनने पुढील उद्घार काढल्याचे ऐकिवात आहे, त्याचे नवल वाटत नाही. “ज्या वेळेला माझ्यामध्ये प्रत्यक्ष माझा आत्मा कथन करीत असतो त्याचवेळी याने आपल्या दरिद्री फिडूलचा विचार करावा का ?”

होय, रचनाकारांना आपल्या वाद्यांशी आणि पुष्कळ वेळेला आपल्या वादन-कारांशीही झगडावे लागते. तथापी पडगारच असलेल्या अशा मर्यादा असूनही ही एक केवळ अडचन आहे असे ते मानीत नाहीत. खरे पाहिले तर, वाद्याच्या अगर वादन-काराच्या मर्यादित आवाक्यामुळे जी एक शिस्त लागते तिच्यामुळेच काहीवेळा रचना-काराच्या कल्यक्तेला प्रेरणा मिळते. एकदा ब्राजीलमध्ये वाहीया येथे गेलो असताना तिथल्या स्थानिक लोकांच्या एका वेरिंडो नावाच्या वाद्यासाठी एखादी संगीतरचना करावयाला हरकत नाही असे मला वाटले. या वेरिंडोला फक्त एकच तार असून ती मधून वाजविणारा एका पूर्ण स्वराच्या अंतराने फक्त दोनच स्वर काढू शके. त्याच्यावर धनुकली फिरवावयाची नसून ते एका लहानशा लाकडी काठीने वाजवावयाचे असे पण त्यातली खरी गंमत म्हणजे त्याच्या एका वाजला उवडा अडकविलेला एक लाकडी शिंपला आणि तो तारेच्या समोर धरून तिच्या आवाजाचा प्रतिश्वनी निर्माण करावयाचा आणि त्याच वेळेला हातातल्या काठीने खडगडाऱ्याही करावयाचा अशा तज्ज्ञे अनेक वेरिंडो एकदम वाजू लागली म्हणजे त्यांची मधुर अशी सामुदायिक रुणझून मला कमालीची मनोवेदक वाटावयाची. या कारणाने मला अशी खात्री वाटली की करावयाला मिळाली तर या वेरिंडोकरता मी अशी संगीतरचना करू शकेन की तीमुळे तिचे अत्यंत मर्यादित स्वरक्षेत्र असूनही ऐकणाराचे लक्ष विळून ठेवता येईल. वाद्यवादनावावत असा स्वतःवरचा विश्वास आणि त्याच्या मर्यादित आवाक्यावद्दलची स्वाभाविक जाणीव हेच रचनाकाराच्या कामामधील रहस्य आहे.

एखाद्या विवक्षित वाद्याची अभिव्यक्तिक्षमता आणि त्याचा प्रकृतिर्धर्म ओळखून काढणे आणि त्याच्या अनुरोधाने संगीतलेखन करणे हे रचनाकारांचे प्रमुख कार्य आहे. फ्लूटकरिता म्हणून एक प्रकारचे संगीत असते आणि ते फ्लूटमध्येच आपणाला आढळते. एक तज्ज्ञी वस्तुनिष्ठ भावुकता आणि दिव्य अशी तरलता आपण फ्लूटक्झून अपेक्षितो. कल्यक्त अशा रचनाकारांनी एखाद्या वाद्यापासून काय शक्य आहे यावदलच्या आपल्या अपेक्षा अलीकडे बन्याच वाढविल्या आहेत तरीमुळा एका टराचिक मर्यादेच्या पलीकडे-आणि ती मर्यादा त्या वाद्याच्या प्रकृतिर्धर्मानेच निश्चित केलेली असते एखादा वुद्धिमान रचनाकारसुद्धा जाऊ शकत नाही.

पीआनोबाबत लिस्टने केलेल्या कामगिरीचा आपण थोडा विचार करू या. त्याच्या अगोदर होऊन गेलेल्या शोपॅसकट कोणाही रचनाकाराला पीआनोच्या फलकाचा कसा उपयोग करावयाचा आणि त्यातून साध्या परंतु रेखीव अशा आलेखापासून ते नाजूक आणि चमकदार असे स्वरांचे झोत कसे निर्माण करावयाचे हे त्याच्या इतके समजले नाही. संगीतामधील स्वराच्या आवाहनावर असा भर दित्यामुळे, त्यातील आध्यात्मिक आणि नैतिक गुणांना कमी महत्व प्राप्त होईल असे कोणी म्हणणे शक्य आहे. पण असे असूनही लिस्टचा या बाबतीतला अग्रेसरत्वाचा मान आपण नाकारू शकत नाही. कारण त्याच्या मादक भावसंगीताखेरीज आपल्याला दब्यूसी अगर राव्हेल यांच्या स्वरगुंफनातील शोभा आणि अलेक्झांड्रे स्क्रिआचिन याच्या पिअनोकाव्यातील मुस्ती लाभली नसती. लिस्टने पीआनोत रूपान्तर घडवून आणले आणि त्यातील केवळ मूलभूत गुणविशेष नव्हे तर त्याचा उदीपक प्रकृतिर्धर्मही दिग्दर्शित केला. पिअनोचा वाद्यवृंद म्हणूनच नव्हे तर त्याचा हार्प, सेम्बालुम, ऑर्गन, ब्रास, चॉइर आणि आघात-वाद्य या नात्याने सुढा वापर करण्याची किमया आपल्याला लिस्टच्या अतुलीय वादनकसवामुळेच उपरुद्ध होऊ शकली. त्याच्या संगीताची उपजच मुळी पिअनोमध्ये झाली. टेबलपाशी बसून ते कधीच लिहून झाले नसते.

स्वरसंर्माल्नाकरिता अगदी थोड्याच वाद्यांचा उपयोग केला गेल्याकारणाने अलीकडे वराच काळ त्यांत एक तंगेचा ठराविकपणा दिसून येतो. सामान्यतः एखाचा गटात एकाच जातीची वाद्ये आणविली जातात. त्यामुळे एका गटात फक्त स्ट्रिंग द्रायोज, क्वार्टेन्स किंटेन्स, सेक्सटेन्स वरैरे आणि दुसऱ्यामध्ये एकाच जातीची वायुवाद्ये आढळून येतात. पीआनोचा ध्वनिच वेगळ्या प्रकारचा असल्याने कोणत्याही अशा वाद्यांच्या गटांत त्याचा समावेश करावयाचा झाल्यास, नेहमीच प्रश्न पडत असतो. तथापि त्याचा वापर काळजी-पूर्वक आणि कौशल्याने केला तर तो प्रश्न फारसा विकट वाटत नाही.

वाद्यांचे नवीन पद्धतीने एकत्रीकरण करून आजवरच्या त्यांच्या ठराविक गट-विभागणीतील नीरसता कमी करण्याचा आपल्या काळात प्रयत्न होत आहे. व्हायोला, सॅक्सोफोन आणि हार्प अगर दोन व्हायोलिन, फ्ल्यूट आणि व्हिक्रोफोन असे काल्यनिक गट मी सहजगत्या पाहू शकतो. किंवा वार्टोंकने प्रत्यक्षात आणलेल्या दोन पिअनो आणि दोन वादक अगर व्हायोलिन, क्लॅरिनेट आणि पिअनो यांच्यामधील एकत्रीकरणने झालेले संगीत यांचा उदाहरणादाखाल उहाडेख करू शकतो. संगीतावरील वाडमयात दुसरी अशी पुष्कळ उदाहरणे सापडतील. अशी केवळ असाधारण स्वरसंमीलने घडवून आण-प्याची, काहीशी प्रेरणा सुरवातीच्या जाझा बैंडकडूनही कदाचित मिळाली असावी. आणि काही झाले तरी १९१८ च्या सुमारास युरोपमध्ये अमेरिकन जाझा अवर्तीण झाल्यानंतरच, चेंबर वाद्यवृंद आणि चेंबर नास्त्रसंगीत यांच्याविषयीची आस्था कमालीची वाढलेली

दिसून आली. अशा संगीतात स्वरासवंधीच्या प्रायोगिकतेवर विशेष भर होता. स्ट्रॉविह-
न्स्कीचे Histoire du soldat तसेच मिल्हॉडचे La creation du Monde हे या
संबंधातलेच प्रयत्न आहेत. मॅन्युएल द फाला यांचा हाप्सांकॉर्ड कॉन्सटों यावेळपासूनच
सुरु झाला आणि त्याच्या दोन तंतुवाद्ये, तीन वायुवाद्ये आणि त्याविरुद्ध हाप्सांकॉर्डचा
स्वरसंचार यामधील विवादी संगीतामुळे आपल्याला एक नवीन नादसामर्थ्य आणि
नवीन स्वरक्षेत्र उपलब्ध झाले.

सिम्फनीमधील अनेक ध्वनींच्या संमीलनाकरिता रचना करण्याची एखाद्यापाशी
कुवत असली म्हणजे नादविषयक कल्पकतेचा कल्पस झाला. असे आपल्या काठात समजले
जाते. मात्र ही कल्पकता कितपत. निश्चित स्वरूपाची आहे यावदल सामान्य माणसाला
साहजिकच कुतूहल असते. ‘तुमचे बृंदवादन कानाला कसे लागेल हे तुम्ही नेमके अगोदर
सांगू शकाल का?’ असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. आपण कितपत धाडस कल.
शकतो याच्यावर ते काहीसे अवलंबून आहे असे त्याचे उत्तर देता येते. विशिष्ट
वादनाचे कोणते परिणाम होतात हे पास्तून त्याचावत रचनाकाराची खाची पतली असल्यास
पुढे काही निश्चित अनुमाने दांधणे शक्य होते. मात्र ज्यावेळी नेहमीपेक्षा वेगळे असे
स्वरांचे संमीलन करण्याचा वाट घातला जातो त्यावेळी त्याच्या परिणामावहल निश्चित
काही सांगता येत नाही. पण एखाद्या अस्सल बुद्धिमान बृंदवादकाने असे धोके पक्कलेच
पाहिजेत असे माझे मत आहे. रचलेले संगीत हे कानाला कसे लागते हे पाहिल्यानंतर
त्यात फेरवदल केले गेल्याची संगीताच्या इतिहासात भरपूर उदाहरणे मिळतात. त्यामुळे
अपेक्षित परिणाम प्रत्यक्षात घडवून आणण्याचा प्रयत्न सुकर होतो. ज्यांना आपण बृंद-
वादनामधील महर्षी समजतो त्यांच्यासंबंधीसुद्धा अशी उदाहरणे आहेत. संगीतरचनेत
मागाहून बदल केल्याची कित्येक उदाहरणे रिचार्ड स्ट्रॉसने आपल्याला दाखविली असे
आर्नेल्ड शोनवरीने सांगितले आहे. आणि तो पुढे म्हणतो; वादनात केवळ सफाईदारपणा
येण्याकरिता गुरुर्दौऱ्ह मेहलरला असे वरेच फरक करावे लागेल हे मला माहीत आहे.

स्वरसंमीलनामधील या अनिश्चिततेचे प्रमुख कारण असे आहे की आपण ऐकत
असलेला प्रत्येक स्वर अगोदरचे आणि नंतरचे स्वरकण वरोवर घेऊन येतो. आणि जरी ते
आपल्याला स्पष्ट ऐकू येत नसले तरी त्याचा स्वरांच्या संमीलनावर परिणाम घडून येतोच
स्वरतंत्रजाचे काम यामुळेही कठीण होऊन वसूते. अगदी काळजीपूर्वक अशी आवाजाच्या
पुनरावृत्तीची मोजामापे घेऊनही निर्देश असे श्रोतृगृह त्याचे कळून करविले जाईल अशी
खाची देता येत नाही. रंजक स्वरांचे कंप एकवित करणे हे मूलतःच अवघड काम आहे.
रचनाकाराला तर याहिपेक्षा अधिक अडचणीना तोंड द्यावे लागते. आणि त्या
अडचणीचा उगम, वाद्यांचे विविध जातीचे आवाज, श्रोतृगृहाचा आकार आणि त्याची
ध्वनिग्रहणक्षमता आणि या सर्व वाद्यांच्या संमेलनावर ताबा ठेवणाऱ्या ‘नायका’च्या

बुद्धीना आवाका यामधून होत असतो.

तथापि आणि अशा अडचणी असून देखील चांगल्या वाद्यवृंदकाराला कोणत्या प्राथमिक गोष्टीची जरुरी आहे याचे वर्णन करता येणे शक्य आहे. ही गोष्ट स्पष्टच आहे की, संगीताचा वाद्यवृंदाच्या भाषेतच अगोदर विचार झाल्यानेसीज ते कोणालाही समाधानकारक रीतीने वाद्यवृंदावर वाजविता येणार नाही. ते संगीत स्वभावतः वाद्यवृंदाचेच असावयाळा हवे असे म्हणता येईल. त्यामधून ते कोणत्या आविर्भावाने वाहेर पडेल हा नंतरचा प्रश्न आहे. आणि असे हे वाद्यवृंदाचेच संगीत असते असे गृहीत धरल्यानंतर त्याळा जरुर असणारी विविध वाये कोणत्या तत्त्वावर निवडली जातात? रचनाकाराला अभिप्रेत असलेली अभिव्यक्ती हे या प्रश्नाचे उत्तर होईल. आणि अभिव्यक्तीचे हे उद्दिष्ट वाद्यवृंदाच्या स्वरामधून सार्थ होण्याकरिता त्या उद्दिष्टाशी ज्या विशिष्ट जातीच्या स्वरांचा अगर स्वरसमुदायाचा निकट असा भावात्मक संवंध येतो त्यांचीच निवड करणे हितप्रद ठरते

आधुनिक वाद्यवृंदाच्या हाताशी स्वरांच्या रंगसंगतीची अमाप संपदा आहे. आणि अशा गोंधवून याकणाऱ्या संपदेसुले रेडीओवरील अगर मूकवटामधील वृंदवादकाचे नुकसान झालेले आहे. अभिव्यक्तीचे उद्दिष्ट नसेल त्या ठिकाणी कोणीही गोष्ट चालू शकते किंवद्दुना सर्वच काही चालू शकते आणि तेही एकाच प्रकारच्या संगीतात. हॉलीवुड-मधील वृंदवादन म्हणून ज्याला समजले जाते ते म्हणजे वृंदवादकाच्या पोतांमधील ज्ञात असलेल्या अनेक विजांचा ढीग असतो. कर्वीच्या संवंधी होणाऱ्या अशाच परिस्थितीचे स्ट्रीफन स्पॅंडर वर्णन करतात. काही कर्वीना त्यांची कल्याकता काळ्यमय भाषेच्या मनोहर उद्यानात ओढून नेते, आणि उलट इतर थोडेच कर्वी आपल्या अनुभूतीची प्रतिक्रिया शहांकित करण्यासाठीच भाषेचा साधन म्हणून उपयोग करतात. संगीतात अशीच परिस्थिती आहे. वृंदवादनांतील केवळ परिणामांच्या मनोहर उद्यानाकडे नेण्याकरिता रचनाकारांनी आपल्या कल्पकेला वाच देता कामा नये. वादनामध्ये कोणता नादाघात साधावयाचा आहे हे त्याची मूळची अर्थपूर्ण कल्पना सांगते. आणि आधुनिक वाद्यवृंदामधून निर्माण होणाऱ्या मोहापासून त्यांचा सांभाळ करते.

तथापि रचनाकारासमोर अभिव्यक्तीचे उद्दिष्ट स्पष्टपणे असूनही वृंदवादनाच्या समस्येवावत दोन वेगळे मार्ग असलेले दिसतात. रचना होत असतानाच स्वरांच्या भाषेत विचार करणे आणि दुसरा तिचा आलेख पुरा झाल्यानंतर स्वरांची निवड करणे. माझ्या माहितीचे बहुतेक रचनाकार परिहित्या पढूतीचे अवडंवर माजवतात म्हणजे स्वरांच्या भाषेत विचार करीत असल्याचा ते दावा करतात. यामध्ये अर्थातच एक करामत होत असावी. कारण एखादी आल्यापी कल्पीत असतानाच तिचा वृंदवादनांतील वेष कोणता असू, शकतो हे त्यांच्या ध्यानात अले तर त्यांची दोन्ही कार्ये एकाच वेळी उरकली जातात. काही थोडे रचनाकार मला सांगतात की, ते अलेख वरौरे तयार करीत

नस्त स्वरांचा आणि त्यांच्या जातीचा एकदमच विचार करून सरठ संगीताचीच रचना करतोत. तथापि माझ्या मताप्रमाणे ही दोन्ही कार्ये अल्या करण्यात काही विवक्षित फायदे आहेत. वादनाला सुरवात करीत असतानाच स्वरांची निवड करण्याच्या पद्धतीमुळे एकूण परिणामाच्या दृष्टीने संगीताची मांडणी करणे शक्य होईल. आणि त्यामुळे रचनापत्रकाच्या पानापानाप्रमाणे वादन करण्याच्या सवधीला आला व्हेसल. नाहीतर अशा संगीताचा योग्य परिणाम होणार नाही. याचे कारण एखाद्या पानावरचे संगीतलेखन मागे झालेल्या आणि लोन्च पुढे होणाऱ्या नाडरच्चेपुरतच नेटके असू शकेल. वृद्धवादनाच्या परिणाम श्रमतेत समतोळ आणि विरोध हे दोन प्रमुख घटक असल्याकारणाने नाडाच्या जातीवात त्वरित वेतलेला एखादा निर्णय त्यांच्या बढतीमध्ये आड येतो. आणि नंतरच्या लेखनामधील स्वैरतेला प्रतिवंश करतो. म्हणजे उद्दिष्टाच्या पाठीमागे प्रत्यक्ष लागण्याचा समय प्राप्त होईपर्यंत स्वरांच्या भाषेत विचार करण्याचे रचनाकाराने मुद्दाम याळूने तरच्च हे निवड करण्याचे स्वातंश्च शक्य होईल असे दिसते. तथापि हे नेहमीच साधणार नाही. कारण अशा काही वेळा येतात की जेव्हा एखाद्या नाडांचा तुकडा अगर भाग इतक्या जोषाने आपला आकार सुन्दरितो की त्याकडे दुर्लक्ष करून भागत नाही. असे प्रसंग जेव्हा खोरोवरीच उद्भवतात त्यावेळी ते एकूण वादनयोजनेमध्येच महत्त्वाचा बदल बडवून आण्यात. तथापि वादनाचा ओळख आणि त्यामधील तपशील यांची मांडणी अगोदरच पूर्णपणे ठरविलेल्या योजनेमधील उद्दिष्टाला धरून असावी असे म्हणणाऱ्या वादनकाराच्या गटात मी खवतः सामान्यपणे मोडला जातो. या गोष्टीवर मी गैरवाजवी भर देत आहे असे वाटल्यास त्याचे कारण वृद्धवादनामध्ये ठराविक मानल्या जाणाऱ्या पद्धतीना आला वसावा हे आहे.

आतापर्यंत मी वृद्धवादनंतराच्या सामान्य तत्त्वांची चर्चा करीत होतो. आता मल्या सांगीतिक इतिहासाच्या वेगवेगळ्या काळांमधील विविध स्तरांकारांच्या कुटीमधून दिसून येणारे या वादनाचे आदर्श तपासावयाचे आहेत. आपणाला ज्ञात असलेल्या वादवृद्धांची कथा कमी अधिक रीतीने उद्दीरा तथापि इ. स. १७५० नंतर निश्चितच सुरु होते. (अर्थात यापूर्वी संसीतकाशी असलेला त्याचा संवेद या ठिकाणी प्रस्तुत नाही.) की ज्या सुमाराला रचनाकार कोणत्या वाद्याने कोणते स्वर वाजवावयाचे याचा आपल्या लेखनात नेमका उडेल करू लागले. तोपर्यंत जसे वादनकार हाताशी लागतील त्याप्रमाणे स्वरांची आयत्यावेळी जुळवाजुळव व्हावयाची आणि वेगवेगळ्या ठिकाणी आणि काळा-तुसार त्यांच्यात स्वाभाविकरीत्या वराच फरक पडावयाचा. शिवाय, रचनाकार प्रत्यक्ष कार्यक्रमात वादनकार म्हणूनही वारंवार वावरत असल्याकारणाने वृद्धवादनामधील स्वर त्यांच्याच आकांक्षा प्रतिविवित करीत असत असेच आपण निदान करू शकतो. पण यांचा छापील लेखनात उडेल्य नसल्याने त्यांच्या नाडमयतेची आपल्याला केवळ अंधुक

कल्पना मिळू शकते. अठराव्या शतकाच्या दुसऱ्या भागात मात्र आपल्या आधुनिक वृद्धवादनाच्या विकासाचा पाया घातला गेला. त्या काळच्या बाद्यवृद्धाचे घटक म्हणजे प्रामुख्याने तंतुवाचे आणि त्यांना उपयुक्त अशी थोडी पितळी आणि बायुवाचे असावयाची की ज्यांच्या बनावटीमधील दोषामुळे आणि वादनकाराच्या माफक कुवतीमुळे त्यांच्या आविष्कारावर मर्यादा पडावयाची या कारणाने वृद्धवादनाचा एक्रूण परिणाम काय होते हा त्याकाळी महत्वाचा प्रश्न नव्हता. कोणतेही वाद्य त्याच्यामधून उद्द्रवणान्या आवाजाकरिताच सरळ वापले जात असे. आणि या मुळे ओवे ओवेसारखे आणि बस्त्र वस्त्र-प्रमाणेच वाजले जावयाचे. याच तत्वाची अधिक कल्पकतेने अंमलवजावणी, हेडन आणि मोक्षार्द्दी प्रांच्या स्वरलेखनात आढळून येते. प्रत्येक वाद्याच्या आवाजाचा धर्म दिग्दर्शित करून त्यांच्या एकनिं गुंफणीमधील आकर्षक असा सफाईदारपणा उमटून दाखविला जावयाचा. वृद्धवादनामधील 'निर्दोष युग' असे त्या जमान्याला म्हणता येईल.

वीथोव्हेनच्या सुमारास वृद्धवादनामधील काही प्रश्नांना प्रथमच तोंड देण्यात आले, त्याच्यापाशी पृदीवेशा अधिक आणि विविध वाद्यांचा संग्रह होता. आणि त्यामधून तो एक खडबडांत पण सीधा आणि आपल्या दृष्टिकोनाप्रमाणे कदाचित परिणामांत सफाईदारपणा अगर सूक्ष्मता नसलेला नाद निर्माण करावयाचा आणि तरीही सिंफनी आणि प्रास्ताविक वाद्यसंगीताकरिता तो पुरा पडत असे. तथापि वीथोव्हेनच्या हातून या क्षेत्रात व्हावयाला पाहिजे होते असे वरेच राहून गेले.

आपल्या विचारापुढे असलेल्या बाद्यवृद्धांचा उगम हेक्यर वर्लीओझाच्या वृद्धवादन-प्रतिभेत सांपडतो. यावदल सामान्यपणे एकमत आहे. त्याच्या काळार्थीत रचनाकारांनी वाद्यांचा उपयोग त्यांच्या विवक्षित आवाजाकरिताच मानला. तथापि नवीन असा परिणाम घडवृत्त आणण्याकरिता त्या नादांचा केलेला मिलाफ ही वर्लीओझाची सिद्धी होय. प्रत्येक वाद्याच्या आवाजधर्मामधील कमीअधीक संदिग्धपणाचा उपयोग करून समकालीन रचनाकार समजतात त्याप्रमाणे संगीताने भारून टाकण्याचे तत्व वृद्धसंगीतात वर्लीओझाने समाविष्ट केले. एकमेकांच्या आविकारांत व्यवय येऊ नये एवड्यामधेच नव्हे तर त्या सर्व वाद्यांचा उचित समवाय साधण्यामधील त्याच्या सामर्थ्यामुळे, त्याच्या वृद्धवादनाला एक प्रकारचे तेज प्राप्त झाले. प्रत्येक वाद्यासाठी केलेल्या त्याच्या कुशाल अशा स्वरलेखनामुळे त्या त्या वाद्यांचे तोवर लक्षात न आलेले गुणार्थमे उघडकीला आले. यामुळे कोणत्याही वाद्यगटाकरिता त्याने निश्चित केलेले नादक्षेत्र सर्वच्या एक्रूण गुंफणीला चमक आणि शोभा आणीत असे. शिवाय त्यांत जसेल त्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने वादनकारांना वाजवावयाला लावण्यामधील त्याच्या धाडसाची भर पडत असे. त्याचा त्याला अर्थीतच वदला मिळाला. आणि नीट न वाजविलेले आपलेच संगीत त्याला एकावे लागले. पण आपल्या अंतःश्रुतीमध्ये, इतर कोणी कथीही निर्माण न केलेल्या या नादसंवेदना अनुभवण्या-

मुळे जी खळवळ उडते तिची आपल्याला कल्पना करता येईल. अशा उत्कृष्ट स्वरलेखनाचे परिशीलन केल्यामुळे माझी अशी खात्री ज्ञाती आहे की इतिहास ग्रंथात उछेखिलेल्या तारकाचक्षु भाववादांच्यापेक्षा वर्लीओझ हा पुकळच पुढे गोला होता.

बुंदवादनाच्या क्षेत्रात वर्लीओझने केलेल्या साहसाचे विवक्षित नमुने दाखविणेच सोपे पडेल. त्याच्या Symphonie Fantastique (सिम्फोनी फॅन्टस्टिक) मधील 'वधरसंभाकडील वाटचाल' यांतील सुरवातीला चार भागांमधील पीझीकटीसाठी केलेला खालच्या स्वरांचा दुहेरी वापर, या वाटचालीपूर्वी स्वरांचा झोत संपत असताना स्वरसमूहाच्याच चालीवर चार टिम्पनीकरता केलेले लेखन, ग्रामीण आणि रौद्र भाव प्रगट करण्याकरिता दृग्गजी शींग आणि पिक्काळो कल्यानेच्या उपयोग, दब्यूसीप्रणीत हार्प आणि जुने सिम्बाल यांची योजना करून निर्मिलेली 'व्हीन मॅच'ची नाजूक जालीदार वीण, Romeo (रोमीओ) मधील प्रेम प्रसंगाच्या सुरवातीला केलेले खालच्या आवाजांतील फ्ल्यूट आणि तंतुवाच्ये यांचे संवेदनाशील मिश्रण या आणि इतर अनेक उदाहरणावरून असे दिसून येते की वर्लीओझनेवृद्धवादनामधील जादूगिरीची जाण संरीताला प्राप्त करून दिली.

वर्लीओझपासून शिकण्यासारख्या गोर्धीचा वैनेर आणि स्ट्रॉस यांच्या मागाहूनच्या स्वरलेखनात अंतमाव झाला. वैनेरचे बुंदवादनासाठी केलेले स्वरलेखन नेहमीच परिणामकारक आणि काही वेळा नाविन्यपूर्णही असे. तथापि त्यातील एकदा असलेल्या मूळच्या गालीक अविष्टांनाला एक भडक जर्मन मसाला फासलेला दिसतो. त्याच्यात सुरवातीच्या अगर मागाहूनच्या बुंदवादकानी उपयोजिलेले प्राथमिक स्वर तुलनेने थोड्या प्रमाणातच अनुभवाला येतात. उलट एका वाद्यासारखे दुसरेही तसेच वाद्य याचवेळी एकसारखे वाजवीत ठेवल्याकारणाने एकूण आवाजात निरर्थक कुरीरपणा येऊन त्यांमधील नादभेद आणि गुणविशेष नष्ट होऊन जातात. त्रिविध वाद्यांच्या प्रकृतीधर्माविषयी वर्लीओझने लिहिलेला प्रख्यात प्रवंध जरी स्ट्रॉसने संपादित केला असला तरी बुंदवादनाच्या विषयात त्याने वैनेरचीच परंपरा पुढे चालविली. मात्र त्यात त्याने आपल्या वैशिष्ट्याची भर घातली. चालू शातकाच्या सुरवातीला त्याने केलेल्या आपल्या सिम्फनीकाव्याचे स्वरलेखन पाहून आपणांमधील जुन्या जाणकाराना आश्चर्याने धापच लागली. एका अशीने त्याच्यामधील असा आश्चर्यकारक गुण अजूऱ्ही दिसून येतो. आणि तो म्हणजे त्यांच्यामध्ये प्रकट झालेल्या संगीताच्या ज्ञानाचे आणि चातुर्याचे आपण ते वाचताना कौतुक करतो त्यावेळी. तथापि एक नादविस्तार या दृष्टीने त्यामधील असलेले पहिले सामर्थ्य वरेचसे कमी झालेले आहे आणि याचे कारण ते गैरवाजवी अशा गुंतागुंतीचे आणि शंभर वारकाव्यांनी उगीच नटविलेले असल्याने ते सगळे प्रत्यक्ष कार्यक्रमात नीटसे ऐकूऱ्ही येत नाहीत. उलट त्यामुळे वैनेरच्या कुरालेल्या संगीताप्रमाणे त्यामधून फक्त बुंदवादनाचा एक कर्गमध्यर धुमारा मात्र निर्माण होतो. यावाचीत स्ट्रॉसच्या Salome (सलोम) किंवा Electra इलेक्ट्रा)

यासारख्या कृतीमधील उत्कृष्ट लेखनाचा मात्र अपवाद करायला हवा. कारण त्याच्या-मधून, पुढे येणाऱ्या संगीताची चाहूल लागते.

बर्लीओझान्या स्वरलेखनामुळे रचनाकारांचे रशिअन घराणे – विशेषपतः चेकोहस्की आणि रिस्की कोर्सेकॉफ हे प्रभावित झाले. रिस्कीने वृद्धादन विषयाबर एक पाढ्य-पुस्तक लिहिले होते. आणि ते आमच्या विचार्जनाच्या काळात ‘धर्मग्रंथ’ म्हणून मानले जात असे. त्याने त्या ग्रंथातून केलेले सूचित महत्वाचे असले तरी त्याचा उपयोग मात्र बेताचाच होतो. याला कारण म्हणजे, स्वरसंवाद, आलापी आणि त्याचे अलंकारिकव ही तत्वे आपल्या संगीतलेखनाच्यावेळी होती तशी पुढेही तितक्याच महत्वाची ती राहातील असे त्याने यशीत भरले होते. तथापि रिस्कीकोर्सेकॉफच्यापेक्षा आपले संगीत-लेखन नादसंवादाच्या विचारात अधिक प्रगत झालेले असल्याकारणाने त्याच्या वाजवीपेक्षा अधिक शिस्तीच्या असूनही प्रथम उचित वाटण्याचा सूचना कर्मी कर्मी उपयुक्त होत आल्या आहेत.

याखेरीज फ्रान्समध्ये २० व्या शतकाच्या सुरवातीस वृद्धादनामधील नादयोजनेशी संबद्ध अशी हछुवारपणा आणि जादुगिरीची एक संपूर्ण नवीन कल्पनाप्रणाली प्रसूत झाली. दृथूसी आणि राव्हेल यांच्या संगीतरचना केवळ त्यांच्या लेखनातक वेगव्या दिसू. लागल्या एवढेच नव्हे तर त्या वृद्धादनातही निराळ्या तन्हेने वाजू लागल्या. वृद्धादनासंबंधी राव्हेलने कधीही एखादा प्रवंध निर्मिला नाही. ही केवढी दुःखाची बाब आहे! तसे त्याने केले असते तर त्यातील पहिल्या कायद्याने, सगळ्या सहकाऱ्यांचे संपूर्ण वृद्धादन होत असल्याखेरीज स्वरांच्या दुहेरी वापराला मनाई झाली असती. व्यक्तिगत असा प्रत्येक स्वर त्याच्या शुद्ध स्वररूपात पुन्हा पाहिला पाहिजे, असा त्याचा दुसऱ्या शांदांत अर्थ होतो. आणि जेहा कधी असे शुद्ध स्वरांचे मिश्रण केले जाते त्यावेळी ते विनचूकपणाने करावयाला हवे. कारण याच विशिष्ट पद्धतीने विविध जातीच्या आवाजामधील नाजूकपणा आणि ओज यांच्या उत्कर्षाची आशा बाळगता र्येहू. कोणत्याही वाद्यामधील त्याच्या म्हणून असलेल्या सामर्थ्याचे उपजत ज्ञान आणि त्या सर्वांच्या मिळून होणाऱ्या एकूण परिणामाचा समतोल विवेक यावरून राव्हेलच्या पुढील कृतीमधील रमणीयेतेचा काहीसा खुलासा होतो. तुलनेने दधूसीच्या वृद्धादनाच्या कृतीमध्ये तितकासा निश्चितपणा जाणवत नाही. नादसंवादात सूक्ष्म समतोल साधण्यामधील त्याचा स्वतःचा हठवेपणा हे त्याचे कारण असू शकेल. म्हणूनच वृद्धादनात आणि त्याच्या स्वरकृतीत कंडकरकडून काळजीपूर्वक रीतीने फेरबदल करण्याची गरज असते.

पेरिसमध्ये १९१० साली इगॉर स्ट्राव्हीन्स्की या वृद्धादनामधील एका नवीन अधिकारी व्यक्तीचे आगमन झाल्यामुळे संगीतामधील प्रतीकवाद मार्गे पडला. त्याच्या ‘The Fire Bird’ (द फायरबर्ड) या संगीत कृतीवरून रिस्की-राव्हेल यांच्या

स्वरयोजनेच्या प्रमाणामुळे तो काय करू शकेल याची कल्पना आली. तशापि आपल्या त्यापुढील दोन नृत्यनाट्यामुळे स्ट्राविहन्स्कीने प्रातीचा लोंबचा टप्पा'गाठला' वादनाच्या परिणामामधील उल्हास आणि ओज या दृष्टीने त्याच्या Petrouchka ला तुल्ना नाही आणि त्याचे Le Sacre Du Printemps (ले साक्षे द्वू प्रिन्टेप्रिंस) हे तर विसाव्या शतकामधील वृद्धवादनातील एक कमालीची आन्वर्येजनक सिर्फी म्हणून व्याज चाळीस वर्षांनंतरही गाजत आहे. अशा तंहेच्या नादसमृहांच्या निर्भीत नवीन प्रकाराची ल्यकारी आणि अनेकांगी स्वरसंबाद याचे महत्त्व कमी लेखून अर्थातच भागणार नाही. पण हे सगळे विशेषतः वाद्यवृद्धामधील शक्तीचे नियमन करण्यासाठी लगणाच्या कमालीच्या प्राविष्ट्यावर अवलंबून आहे. ताणेल्या तंतुवादांचा झंकर आणि वायुवादा-मधील भेदक सूर याची पितळी वाद्यांच्या तीव्र नावांशी स्पर्धा आणि या सर्वांना स्फोटक आवाताने मिळलिला उठाव ही La Sacre (ले सके) ची वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यामुळे वृद्धवादनाच्या आवारात नवीन ज्ञानाना निर्माण झाला आहे.

त्यानंतर दहावर्षीनीतर ध्वनीच्या एका संपूर्णपणे निराळ्याच आद्याने स्ट्राविहन्स्कीचे लक्ष वेधून घेतले. भडकपणाऐवजी त्याच्या नवअभिजात कृतीमध्ये तंतनादांचा उपयोग न करता वायुवादातील कोरड्या नादसमृहावर भर दिला गेला आणि नवीन आणि नेमस्त स्वरयोजना अमलात आणली गेली. त्याहीपुढील आपल्या 'अपेलो' (Apollo) आणि 'ऑर्फीअस' (Orpheus) या दोन नृत्यनाट्यांत स्ट्राविहन्स्कीने तंतकारीकडे पुन्हा लक्ष बातलेले दिसते, कारण त्यामध्ये त्याने स्वतःची एक गुणक रचलेली असून विशेषतः ऑर्फीअस (Orpheus) मधील तंतनाद तर संपर्क आणि भडक असेच वाढतात. नादप्रतिमा आणि आविष्कारक्षम आशय यांच्या स्वाभाविक अशा अन्योन्य संवेदाची स्ट्राविहन्स्कीइतकी जाण दुसऱ्यां कोणाही रचनाकारांने ठेवलेली दिसत नाही.

आधुनिक वृद्धवादन या विषयाचे समालोचन करताना गुस्ताव्ह महलेर या असामान्य नायकरचनाकाराच्या संगीतावरील प्रमाणाची दखल न घेणे चुकीचे होईल. त्याच्या नऊ सिम्फनीमधील वृद्धवादनाची वैशिष्ट्ये शोनवर्ग आणि अल्वनवर्ग या रचनाकारांना, शिवाय पुढील पिढीचे ओनेगर, शोटाकोविच आणि वैजामिन विटन यांनाही मोळ्या प्रमाणात प्रेरक ठरली. महलेरच्या संगीतात्त्वाचा आशय जरी कमालीचा भावात्मक असला तरी त्याने आपली रचना मात्र दीर्घ आणि स्वर्वपूर्ण अशा आलोपामध्ये केली. त्यामुळे त्याचा १८ व्या शतकामधील रचनाकारांच्या वारोक शैलीतील आलापीच्या पोताशी दुवा जुळतो. १९ व्या शतकातील स्वरसेवात भर वावण्याची जरूर पडू नये अशा रीतीने वृद्धवादनकृति रचून आणि वादनामधील स्वर कमीअविक करण्याचा प्रकार टाळून महलेने वाद्यवादनांत जी सफाई आणली तिला त्याच्या काळीतूं तोड

नवती. आलापीमधील स्पष्ट रेखाकृती आणि बाबूवृदात एका विभागाल्यात दुसऱ्या विभागाचे अधिष्ठन उढा. तंतुवादनावरोवर पितळी बायांचा नाद हा जो प्रकार आपल्याला हिंडेमिथ अगर रॅय हैरीस यांच्या स्वरलेखनात आढळतो त्याचा मागोवा महलेपर्यंत येता येतो. शोनवर्ग तर महलेरच्या त्रडणाचा सुदाम उडेल करतो. अनेक वादनकार आणि गायक एकत्र आणून त्यांच्या वृद्धवादनातही प्रत्येक स्वराला त्याचे स्वतंत्र स्थान प्राप्त करून बाबवाचे अशा पद्धतीने बाबूवृदाचा उपयोग करण्याची कल्पना शोनवर्गने महलेपरास्त उचलली. वृद्धवादनामधील महलेरच्या प्राविष्ट्याचा आपल्याच काळांतील संगीतरचनाकारावर कितपत परिणाम झाला यावदलची ही योडीशीच उदाहरण आहेत.

भविष्यकाळात-नजीकच्या भविष्यकाळातसुद्धा नादप्रतिसेचा आदर्श कोणता असू-शकेल ही बन्याच्या तर्काची बाब आहे. अलिकडच्या अणुयुगात ध्वनींच्या घटकामधील विरलपणा आणि क्षणिकत्व कमी होऊन त्यांना अधिक स्थूलत्व प्राप्त होण्याचा संभव दिसतो. संगीतकार आणि ऐंजीनिअर हे एकत्र येऊन अशा विजेच्या सहाय्याने चालणाऱ्या एका प्रचंड संगीताच्या कायीकमाची उपयुक्त सामग्री निर्माण करतात, अशी काळीं शांवजेने एकदा कल्पना केली आहे. अकलिपत अशा विविध जातीच्या आवाजांची एकामार्गून एक अशा स्वराप्रमाणे प्रतवारी लावता येईल आणि त्यांच्या कमीअधिक तीव्रतेवरून त्याचे यथार्थ दर्शन होईल, अशी तो पुढे कल्पना करतो. या बाबतीत शक्य असणाऱ्या गोष्टीना अंत नाही. तथापि काहीतरी मूलगामी बदल होण्याच्या मार्गात आहेत, असे संभव मात्र पुष्कळ आहेत.

थेरेमिन आणि मार्टेनेंग यांची ध्वनिलहरीची बाबे, विजेचा ऑर्गेन, चित्रपटाकरिता एकदमच संगीतलेखन करण्याची कुवत, ध्वनिपटात आणि नवीन 'लौकिक' संगीताच्या फ्रेंच रचनाकारांच्या स्वरलेखनात गोंगाटावर त्याला संगीताचा घटक मानून केले जात असलेले प्रयोग, या आणि अशाच इतर घटनामुळे नवीन नादप्रतिमाकरिता क्षितिजे विस्तृत होत आहेत असे दिसून येते. तथापि ईंजिनिअरांनी कोणत्याही नादप्रतिमा निर्माण केल्या तरी त्यांना अर्थ प्राप्त करून देणारे संगीतरचनाकार पूर्वीप्रमाणे आपणच आहोत हे लक्षात आल्यावर कदाचित दिलासा वाटेल.

३ सृजनशील मन आणि अनुवादक मन

संगीतकलेमच्ये निर्मिति आणि अनुवाद (creation and interpretaion) या दोन्ही प्रक्रिया एकमेकींशी निगडित झाल्या आहेत. इतक्या की, नुस्खेचा अपवाद वगळता इतर कोणत्याही कळेत त्या तशा झालेल्या नाहीत. या दोन्हीच्या हालचालीकरता कल्पक मनांनी गरज असावी ही उघडून गोष्ट आहे. दोवांच्यामुळे, एकसारख्या अगर कधी विषम स्वरूपाच्या अशा सृजनशील शक्तींना प्रेरणा भिज्वते. म्हणून त्या दोन्हींचा एकत्र विचार केला तर, त्यांच्या आपसांमधील संबंधांना आणि एकमेकीवरील परिणामाचा उल्पादा करता येईल.

सृजनशील अशा अनेक कलाकाराप्रमाणे, सृजनशीलतेच्या-निर्मितीच्या गूढ गुणधर्म बद्दल मीही अनेकवार विचार करीत आलो आहे. सृजनशील कियोविषयी काहीतरी नवीन, खरोडवरच नवीन असे संगम्यासारखे आहे काय? मला मात्र शंका वाढते. सृजनशील मानवाविषयीची कल्पना इतकी जुनी आहे आणि त्याबद्दल इतके सूक्ष्म अवलोकन, कविमनाचे विचार, तत्त्वचिंतन आणि शिवाय इतके लिहिले आणि सांगितले गेले आहे की, एका विस्तीर्ण प्रदेशाविषयी आपला स्वतःचा दृष्टिकोन याखेरीज, आणखी एकही नवी भर त्या विषयात घालणे निराशाजनक होईल.

आणि तरीसुद्धा एखादा संगीतरचनाकार आपल्या कळेविषयी ज्यावेळी गंभीरपणाने विचार करू लागतो, त्या सुमाराला त्याला स्वतःलाच असा प्रश्न विचारप्याचा प्रसंग केवळातरी येतोच की, मी संगीतरचना करावी ही माझ्या आत्म्याच्या दृष्टीने इतकी अगत्याची बाब का असावी? दिवसाची दुसरी कासे तुलनेने कमी महत्वाची ठारावी, इतकी तिची निकड कशाकरीता? आणि निर्मितीची प्रेरणा कधीच का तृप्त होत नाही आणि दरवेळेला नवीन काहीतरी का करावे लागते? पहिल्या, निर्मितीच्या निकडीबद्दलच्या प्रभाला उत्तर ठाराविकन आहे आणि ते म्हणजे आत्माविष्कार, जीवनाविषयीच्या आपल्या उत्कट भावना प्रकट करप्याची प्राथमिक गरज. मग हे काम कधीच का पुरे होत नाही? दरवेळेला पुन्हा का सुरवात करावयाची? निर्मितीच्या पुनरावृत्तीचे माझ्या मताने कारण असे आहे की, कोणतीही नवीन कलाकृति आपल्यावरोवरच आत्मशोधनाचे गुणतत्व

धेऊन येते. माझ्याविषयीचेच ज्ञान होण्याकरिता मला काहीतरी निर्माण करावयाला हवे. आणि जर आत्मज्ञानाची साधना हा एक कवीच न संपणारा प्रवास असेल तर, कोणत्याही नवीन कलाकृतीमुळे 'मी कोण आहे' या प्रश्नाला केवळ अर्धवटच उत्तर मिळू शकते आणि त्याकारणाने त्याच्वरोवर दुसरी आणि वेगळी, संपूर्ण उत्तरे शोधण्याची गरज उत्पन्न होते. याचमुळे प्रत्येक कलावंताची कलाकृती ही निदान त्यालातरी कमालीच्या महत्वाची बाटते. पण कलावंताने असे का समजावे, शिवाय इतरांनीही त्याची अशी समजूत का करून याची की, त्याच्या हातून व्हावी अशा आणखी एका कलाकृतीला केवळ स्वतःपेशा काही अधिक अर्थ असे? यालाही कारण असे की, कोणतीही नवीन आणि अर्थगम्भ अशी कलाकृती अनुभूतीनी एक लोकविलक्षण मांडणी करते. कलावंताने हस्तगत करून ती ग्रथित केली नाही तर कायमची नाहीशी होईल अशी ती अनुभूती असते. अर्थात अशी मांडणी दुसरा कोगताही कलावंत नेमक्या त्याच पद्धतीने करणार नाही. आणि ज्याप्रमाणे एकदा कलावंत आपल्या निर्मितीमधून स्वतःन्वांश शोध घेत असतो, त्याप्रमाणे आपल्याच कलावंतांकडून स्वतःविवरीचे ज्ञान संवंध जग मिळवीत असते- कलावंताच्या निर्मितीमधून जीवनाच्या स्वरूपाची ओळख करून घेत असते.

ही कलाकृतीच्या अद्वितीयवाबहूली आणि तिच्या निर्कडीची कल्पना जाक मारीते यांनी थोड्या शाढ्यात पुढीलप्रमाणे मांडली आहे. ते म्हणतात, "आपल्या जीवनाच्या स्वरूपाची या ना त्या त-न्हें ओळख अशा ज्ञानाने करून ध्यावयाची की, सृजनशील होण्याखेरीज त्याचे दुसरे कोणतेच फलीत नाही, आणि स्वतः निर्माण केलेल्या कलाकृतिशिवाय इतर कोठेही ते सिद्ध होत नाही; एवढेच कलाकाराच्या निश्ची असते." अशा रीतीने कलाकार एका अनिश्चित अवस्थेत सांपडतो, कारण निर्मितीचे स्वरूप त्याच्या इच्छेवर अवलंबून नसल्याने कलाकृतीचा उगम केवळ होईल याचा नियम नसतो. आणि दुसरे असे की कलाकल्यना एकदा मनात ठसली म्हणजे ती पुरी होईल की नाही अशी त्याला भीती बाटते. या कारणाने रचनाकाराच्या परिस्थितीत एक प्रकारची नाळ्यमयता उत्पन्न होते. एका बाजूला अविष्काराची ओढ कायमच असते. आणि उलट तो केवळ आपल्या इच्छाशक्तीने कलाकृती निर्माण करू शकत नाही. एकतर ती कलाकृती संपूर्णतः उत्स्फूर्त असावयाला हवी नाहीतर, तिची आराधना करून, तिचे मन वळवून, तिला सावकाशीने आपलीशी करावयाला पाहिजे. म्हणजे करू धातलेल्या कार्यात अपयश अगर सिद्धी या दोन्हीचाही संभव सारखाच आला. अनेक सृजनशील कलावंतांचे स्वभाव अस्थिर असल्याचे आणि ऐकतो. त्याचे या कारणाने आपल्याला नवल बाटत नाही.

संगीतामधील अनुवादक आणि सृजनशील कलावंत यांच्या परिस्थितीत येथपर्यंत फारसा फरक दिसून येणार नाही. रचनाकाराची कृती प्रत्यक्षात आणणारा तो केवळ एक मध्यम्य असतो. ती तशी आणण्याला तो कारणीभूत होतो. उद्घाविषयी समर्पित

भावना, प्रत्यक्ष कार्यक्रमात स्वतःचा शोध घेत असल्याची जाणीव आणि कलाकृतीचे मर्म समजले नाही तर काहीतरी लोकविलक्षण असे आपण हातचे बालवू अशी भीती या सर्व विचारात तो निर्मात्यावरोवरच सहभागी होतो. निर्मिती ही कोणाच्या इच्छेवर अवलंबून नसते, हेही त्याला माहीत असते. आणि संगीताचा कोणताही कार्यक्रम एकसारखा व्हावा, याकरिता त्याला एकादी किमया हस्तगत झाल्याचे आढळत नाही. उलट, मानपीडावर त्याने पाऊल टाकले असलाना त्याचे आपण यशाचिन्तन करतो. कारण निर्मात्यासारख्याच त्याच्याही आविष्काराच्या शर्की अनिश्चित असलात. म्हणजे अनुवाद-क्रियेला आपण एक 'पूरक कला' म्हणून म्हणणे जरी एरवी योग्य असले तरी, तिच्या-मध्येही सृजनशीलतेचे गुणविशेष आढळून येतात.

तथापि आता आपण निर्मिति आणि अनुवाद या प्रक्रिया कोणत्या विशिष्ट कारणाने एकमेकीपासून प्रकृतीने भिन्न आहेत याचा शोध घेऊ. अनुवादक मन केवळ दिलेल्या आयत्या विषयांचाच विचार करू शकते. आपणहून तो विषय सुचवू शकत नाही. कशातूनही काहीतरी निर्माण करण्याचे विशिष्ट कार्य निर्मितीक्षम मनाचे आहे. संगीत-रचनाकार हा एक तऱ्हेचा जाडूगार आहे. आपल्या विचारांच्या पोतडीमधून एकादी जननक्षम कल्पना तो निर्माण करतो अगर त्याला ती प्राप्त होते. विचारांची पोतडी असे जरी मी म्हणत असलो तरी प्रत्यक्षात या कल्पनेचा निर्मितीच्या "प्रक्रियेतील उगम ही" अशी एक अवस्था आहे की, तिचा पटण्यासारखा खुलासा करता येत नाही. कल्पना-प्राप्तीचा हा क्षण म्हणजे "स्फूर्तीचा क्षण एवढेच आपण समजू शकतो. अगर कोलेरिजच्या भाषेत सांगावयाचे तर, तो क्षण की, ज्यावेळी कलावंत नेहमीपेक्षा अधिक भावनाप्रवण अवस्थेत असतो. ती कोठून, आणि कशी येते, आणि ती किती वेळ टिकते हे कोणी कधीच सांगू शकणार नाही. स्फूर्ती ही मनाच्या उन्नत जागिवेचा अगर कदाचित मुस्त मनोवस्थेच्याही एकादा प्रकार असू शकेल. मला माहीत नाही. तथापि ती मनोजागृतीच्या उलट अवस्था आहे याची मात्र मला खात्री आहे. स्फूर्तीच्या क्षणाला मनाची व्यापोहित अवस्था असेही काही वेळा म्हणता येईल. व्यक्तिमत्वाचा एक भाग भावप्रेरित होतो आणि काही कथन करतो आणि दुसरा भाग अर्धवट लक्ष देऊन एकतो आणि त्याची नोंद करतो. मात्र ऐकणाच्या भागाने दुसरीकडेच बवावे आणि अर्धवट ऐकल्याचाच देखावा करावा नाहीतर कथन करणारा व्यक्तिमत्वाचा भाग असंतुष्ट होतो. आणि अधिक लक्ष दिल्याचे दिसलाच सूडबुद्धीने नाहीसा होतो.

हे, अर्थात स्फूर्तीच्या एका प्रकाराचे वर्णन झाले. तिच्या दुसऱ्या प्रकारात संवंध व्यक्तिमत्वाचा समावेश होतो अगर खेरे तर भावना प्रवाहाच्या उत्स्फूर्त आविष्कारात ते विसू जाते. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की, निर्मितीची प्रेरणा अशा रीतीने आपल्या-वर ताचा मिळविते की त्यामुळे आपली एरवीची जाणीव कमीअधिक प्रमाणात नष्ट

होऊन जाते. या देनही प्रकारच्या स्फूर्तीं, स्फूर्तीचे असे प्रकार मानले तर, फार थेडा काळ टिकतात आणि तरीमुळा मनाला शीण आणतात. त्या क्वचितच दृष्टोवत्तीस येतात आणि तरीमुळा आपण त्यांची एकसारखी वाट पाहात असतो. नेहमीच्या रचना-कृतीकरीता ज्या कमी दैवी स्फूर्तीची आवश्यकता असते तीमुळा निर्मितीचीच प्रेरणा असून तिच्यात मात्र चिकिसकतेचा अधिक समावेश झालेला दिसून येतो. पण या गोष्टीचा विचार मी लघकरच करणार आहे. महान कलाकृतीना त्याच प्रकारची स्फूर्ती उपयोगी ठरते. कारण उत्स्फूर्ती निर्मितीचा परिपाक मात्र लहान कृतीच असू शकतात.

संगीत केवढे असावें हा रचनाकारापुढील प्रमुख प्रश्न असतो. तीन मिनिटांत संपेल असे संगीत लिहिणे अवघड नाही. एक मध्यवर्ती कल्पना, तिला विरोधी असा दुसरा विभाग आणि नंतर पाहिलीकडे पुनरागमन अशी या प्रश्नाची सामान्यपणे सोडवणूक होते. पण तीन मिनिटाच्या पलीकडे जाणारे संगीत अडचण उपस्थित करते. संगीतासारखे प्रवाही द्रव्य हाताळताना रचनाकारापुढे प्रमुख समरव्या उमी रहाते ती अशी की, या जननक्षम कल्पनांचा विस्तार कसा करावयाचा आणि एक संपूर्ण अनुभूतीची प्रतिमा निर्माण होईल असा त्यांना आकार कसा चावयाचा, या ठिकाणीमुळा एका तंहेच्या स्फूर्तीची गरज भासते. पाढ्यपुस्तकामधील नियम याचावतीत लागू पडत नाहीत आणि याचे साधे कारण असे की, या कल्पना सर्जीव रीतीने वावरत असतात आणि म्हणून त्या प्रयेकीला वेगाचा आणि स्वतंत्र उपचार हवा असतो. मला काही बेळा नवल वाटते ते या गोष्टीचे की, संगीताला उचित असा आकार देण्याच्या या प्रश्नाचा, दुसर्या एका विपरीत वटनेशी या ना त्या तंहेने संबंध लावता येतो. आणि ती घटना म्हणजे थोर रचनाकारांच्या यादीमध्ये कोणत्याही स्त्रीचा उल्लेख संगीताच्या इतिहासाने केलेला नाही. थोर अनुवादिका म्हणून स्क्रिया झालेल्या आहेत. पण हे एवढ्यावर आणि मला मुदाम म्हणावयाचे आहे की, एवढ्यावरच थांवलेले आहे. पहिल्या प्रतीच्या स्त्रीरचनाकारांची उदाहणे मिळतच नाहीत, हा एक नाजूक विषय आहे, यात शंका नाही. पण इतिहासातील या धटनेवहालच्या विविध आणि गूढ कारणांचा विचार बाजूला केला तरी एक गोष्ट मात्र दिसून येते आणि ती ही की, अमूर्त अशा कल्पनांचा संभव आणि त्यांचा विकास होत जाताना त्यांना दिली जाणारी आकृतिमयता यांच्यामुळे सृजनशीलता, ही अनुवादाच्या प्रक्रियेपासून वेगळी पडते.

सृजनशील मननाविषयी मी जे कांही सांगत होतो, त्या सगळ्यांत कलावंताच्या मनामधील कल्पकतेचा गुणविशेष मी यशीत धरलेला आहे. या बाबीवर मी आता मुदाम भर देण्याचे कारण असे आहे की, अलीकडे रचनाकाराच्या तंत्राची विशेष चर्चा करण्याकडे आणि कलावंताला कारागीर म्हणून समजण्याकडे कल दिसून येतो. जुन्या काळामधील कलाकारागिरांचा एक अनुकरणीय म्हणून आदर्श आपल्यापुढे ठेवला जातो. या ठिकाणी

घोटाळा होण्याचा संभव निर्माण झाला आहे. कारागिराच्या दृष्टिकोनामधून होणाऱ्या सर्व चर्चेत कलाकृती ही एक पादव्राणांची जोडी नाही हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. पादव्राणांच्या जोडीसारखा तिचाही एक उपयोग असतोच. तथापि तिचा उगम मानसिक हालचालांच्या अगदी वेगवेगळ्या क्षेत्रांमधून झालेला असतो. रोजर सेशन्सच्या ही गोष्ट वरोवर लक्षात आलेली दिसते. त्यानी अलिकंडेच लिहिले आहे की, संगीताच्या भाषेवर प्रसुत असणे ही रचनाकाराच्या तंत्रामधील अगदी खालची पातळी होय. थोड्याशा वरच्या पातळीवर ते तंत्र सांगीतिक विचारांशी एकरूप होते, आणि याच ठिकाणी संगोताच्या कार्यवाही ऐवजी त्यातल्या अशायाशी ते अधिक विचारमग्न होते. या पातळीवर कारागीराविषयीची भाषा करणे मुळीच योग्य होणार नाही. आता तो रचनाकार केवळ कारागीर राहिलेला नस्तु तो एक सांगीतिक विचारवत आणि मूल्यांचा एक निर्माता झाला आहे. आणि ती मूल्येही प्रथम सौंदर्यवाचक म्हणून, त्यानंतर मानसिक आणि म्हणूनच त्यानंतरही परिणामतः कमालीच्या मानवी महत्वाची असतात.

कारागिरीविषयीची आस्था संगीतासारख्या कलेतही बळावत जावी हे वरेच चमत्कारिक वाटते. प्राचीनकाळात मान्यवर असे चित्रकार निर्माण झाले त्याप्रमाणे संगीताने निष्णात असे कारागीर फारसे घडविले नाहीत. आपल्यातही हेनरी रुसो अगर ग्रेन्डमा मोझेस आहेत, अशी शोरकी संगीताला मिरविता येत नाही. संगीतामध्ये भावडेपणाला वाव नाही. कोणत्याही प्रकारचे एखादे छोटेसे संगीत लिहिण्याकरताही काहीतरी किमान ‘तयारी’ असावी लागते. अशा प्रकारच्या प्राचीन रचनाकारांच्या जास्तीत जास्त जवळ येणारी आपल्या कालमधील उदाहरणे सुसोररुस्की आणि सती यांची आहेत. तथापि त्यांच्या नावाचा नुसता उल्लेख केल्यावरोवर ती कल्यानाच हास्यास्पद वाटायला लागते.

नाही, मला तर उल्ट अशी शंका येते की, विशेषतः शिक्षक-शिष्यसंबंधाच्या संदर्भात रचनांकाराचा कारागीर म्हणूनच जो विचार केला जातो, त्याचे कारण सौंदर्यविषयक निर्णय स्वतः वेण्याच्या शक्तीवरच कोणत्याचा मुळांत भरंवसा नसावा. आपण चुकडेलो असूही त्यांना एकत्र भीती, शिवाय आपले निदान आपल्यापुरते तरी वरोवर आहे हे सिद्ध करता येत नसल्यामुळे उत्पन्न होणारी असाहयता. याचा परिणाम म्हणजे, हा सगळा सौंदर्यविषयक मूल्यमापनाचा गोंधळात टाकणारा कारभार टाळण्याची प्रवृत्ति बळावत जाते. आणि याएवजी कारागीरी आणि कामगत यांच्याकडे लक्ष पुरविले जाते. कारण असे करतांना काही स्थिर अशी मूल्ये तरी आपल्या हाताला लागतात. पण अशा प्रवृत्तीमुळे, चिकित्साबुद्धीची आणि निर्भितीच्या क्षणावरोवरच सौंदर्यविषयक निर्णय वेण्याची रचनाकारानी गरज ही सर्वस्वी बांजुळा केली जाते, असे मला म्हणावयाचे आहे. मला दिसते ते असे की, अशी कुवत असणे हा त्याच्या कारागिरीचाच एक भाग आहे. कारण

ती नसल्यामुळे होणाऱ्या अनेक सुरेख कलाकृती अनिर्मित अवश्येत राहिल्या नसल्या तरी, त्या दुर्बल मात्र झाल्या आहेत.

सूजनशील मन हे त्याच्या नित्याच्या व्यवहारात चिकित्सक मनही असले पाहिजे. याटिकाणी साध्य जे आहे ते केवळ 'जाणीव ठेवणे' एवढेच नसून प्रो. आय. ए. रिचर्ड्स म्हणतात त्याप्रमाणे त्या जाणीवेवदलचे सावधणही असावयाला हवे. संगीतमध्ये स्वतःच्या रचनाकृतीला तिच्या अपरिहार्य अशा समालीपर्यंत मार्गदर्शन करणाऱ्या संगीत रचनाकाराच्या मानाने अशी आत्मसमीक्षा करणे, ही गोष्ट विशेषत: अमलात आणण्याला कठीण आहे. कारण संगीत हे एक भावनात्मक आणि तुलनेने निरामय असे द्रव्य आहे. निर्मितीच्या क्षणीच समीक्षेचे कार्य कोणते असते यासंबंधी रचनाकारापुढे दिशेषत: त्याच्यामधील नवीनांमुळे नेहमीच स्पष्ट अशी कल्पना नसते. एका स्वरामागून दुसरा स्वर अगर स्वरयुग्म येत असताना त्या त्या वेळी कोणता तरी निर्णय घेतला जात असतो, याची त्यांना पुरेशी जाणीव असल्याचे दिसत नाही. त्याच्याच संगीताच्या मानसिक आणि भावनात्मक अर्थगर्भेची तर त्यांना त्याहीपेक्षां कमी समज असते. उल्लू ते केवळ संगीताचा एकूण आलेख ठीक जमला आहे की नाही आणि एकामागून एक येणारे स्वर मूळ विषयांशी सुसंगत आहेत की नाहीत एवढाच गोष्टींची काळजी घेतात. निराळ्या शद्रांत असे म्हणता येईल की एकूण रचनेची सिद्धि अगर अपयश ज्या नियामक घटकांवर अवलंबून असते त्यांची त्यांना संपूर्ण नव्हे तर अर्धवट्ठ जाणीव असल्याचे दिसून येते. प्रत्येक वारीकसारीक पूरक घटकाचे संपूर्ण आणि समुचित परिक्षण त्याचवरोवर त्या संगीतातील नियामक आणि अत्यावश्यक गुणविशेषांचे आकलन आणि हे करीत असताना सूजनशीलतेच्या स्वैरतेचा संकोच होऊ नये अशी काळजी म्हणजे जणु काही एकाचेळी कलाकृतीच्या अंतःपुरात आणि शिवाय वाहर असणे यालाच मी 'जाणीवेवदलचे सावधण' म्हणतो" वीथोव्हेनच्या प्रतिभासामध्यर्थांचे श्रेय शूबट्टेने एकदा 'निर्मितीच्या अभीज्ञालेखाली असलेल्या अत्यंत शेंड अशा त्याच्या मनो-वृत्तीला' दिले आहे. सूजनशील मन आपल्या उत्कट अवश्येत कार्य करीत असतांनाचे हे किती सुरेख वर्णन आहे?

चिकित्सक आणि सूजनशील मनाविषयीची एक नमत्कारीक गोष्ट अशी आहे की, जरी त्याला पूर्ण झालेल्या कृतीमधील घटकांची चांगली उमज असली तरी इतर लोक तिचा कोणता अर्थ ध्यानात घेतील याचे मात्र त्याला पुरेसे आकलन होत नाही. कोणत्याही कलाकृतीत असा एक अनाकलनीय भाग असतोही. डॉ. जीदेने त्याला 'इश्वराचे देणे' असे नाव दिले आहे. माझ्या स्वतःच्या संगीतकृतीची प्रथमच तालीम चालू असताना, मला तिच्यावदल आपलेपणा आणि तरीमुळा पुन्हा परकेपणा अनेकवार वाटला आहे. इतकाकी जणु काही मला आणि वाढनकारांनाही तिच्यामध्यल्या अनोखी-

पणाची पुढे पुढे सवय करून घ्यावी लागली. दिवंगत पाल रोडेनफेल्ड यानी एकदा लिहिले होते की, माझ्या पिअनो व्हेरीएशनमध्ये त्यांना उत्तुंग प्रासादामधील पोलारी धीरे दिसून आले. हे वर्जन ठीकच आहे. तथापि मला हे मान्य करावयाला हवे की, ज्यावेळी मी व्हेरीएशनची रचना करीत होतो त्यावेळी अशा उत्तुंग प्रासादाची कल्पना माझ्या मनात मुळीच डोकावली नव्हती. अशाच रीतीने, माझ्या पीअनो सोनाटामधील अंतीम चलनात, इंग्लिश टीकाकार विल्फ्रिड मेलर्स यांना 'अगतिकल्पन्या कल्पनेना मर्मग्राही' असा संगीतिक आविष्कार आढळला. ते लिहितात 'हे संगीत एखाद्या वड्याळाप्रमाणे थांवते आणि नंतर 'अनंतत्वात विलीन होउन जाते.' हे वर्णनसुद्धा सर्मर्पकच असावे. मला मात्र मुळीच तसे वाटले नसते. रचनाकृतीची परीक्षणे आपण वाचीत नाही असे संगीतरचनाकार आपल्याला नेहमी सांगतात. मी मात्र याला अपवाद आहे, हे तुम्हाला दिसतेच आहे. मी निर्माण केलेल्या संगीताच्या अर्थावदल नवीन विवरणाचा किंचित्साही सुगावा लागत असला तर माझे कुतुहूल जागृत होते. मात्र तो अर्थ मी मानलेला आहे त्यापेक्षा वेगळा असावयाला पाहिजे.

माझ्या कुतुहूलाचा भाग सोडला तरी कलावंत आपल्या कलेचे इंगित श्रोत्यापर्यंत कितपत यशस्वी रीतीने पोचवू शकतो हा प्रश्न उत्तोच. आपल्या संगीताचा श्रोतृ-समाजावर कोणता परिणाम होईल, यांनी योडीशीती खातरजमा एखाद्या रचनाकाराने अगोदर केलेली नसली तर, त्याला आयत्यावेळी खडवडून जागे व्हावे लागते. रचना करीत असतानाच असा हा श्रोतृसुदायावर होणारा परिणाम त्याने हिंशेबात घ्यावा की नाही हा वेगळा प्रश्न आहे. कारण याचाब्रतीत पुढा रचनाकारांमध्ये वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. तथापि त्यांचे काहीही म्हणणे असो, श्रोत्यांना काही 'विदित करण्याची त्यांना जाणूनबुजून अर्थी इच्छा नसली तरीसुद्धा रचनाक्रियेमधील संयुक्तिकता आणि संगतवारपणा यांच्याकडे झुकणारा प्रत्येक प्रथल हा वस्तुतः निवेदनातच परिणत होत असतो, असे आपण समाजावयाला काहीच हक्कत नाही. एखाद्या विवक्षित श्रोतृ-समाजाकरिता रचनाकाराने केलेली सुमंगल मांडणी योड्याफार फरकाने त्याच्याकरताच असते. विवक्षित समाजाकरिताच केलेल्या संगीताची ही कल्पना गानप्रेमी लोकांना काहीशी चमकारिक वाटते. लैपट्रिगच्या नागरिकसाठी वाख दर आठवड्याला संती लिहीत होता आणि मोश्टार्टचे त्यावेळच्या दरवारी आश्रयदात्यांशी धनिष्ठ संवंध होते. अशा ठराविक गोष्टी किंतीही वेळा सांगितल्या तरी त्यांना उपयोग होत नाही. श्रोत्यांना, त्यांची अशीच झालेली समजूत पसंत पडते की संगीतकार ही एक आपल्याच कल्पनाविश्वात रम्माण होणारी व्यक्ती असून, भोवतालच्या व्यवहारातील जंजाळापासून ती अलिस्त असते. अलीकडील संगीतरचनाकार या श्रोत्यांना विदित केल्या जाणाऱ्या विषयावदल विचार करीत असतात की नाही कोण जाणे, त्यांना त्यात फारसे यश मात्र आलेले

नाही. पुढच्या एका प्रकरणात यासंबंधीच्या कारणांना भी तपशीलवार शोध घेणार आहे. श्रोत्यांशी केल्या जाणाऱ्या निवेदनाच्या या विधयावरून, आपण सहजच वादन-काराचे कार्य, आणि एकूण सांगीतिक अनुभवाला अत्यावश्यक असणारी सृजनशील आणि अनुवादक अशा मनांची एकमेकाकावरील किंवा आणि प्रतिक्रिया यांच्या विचाराप्रत येऊन पोहोचतो. वीथोव्हेनच्या अगोदरच्या काळांत ही निर्मिती आणि अनुवादाची दोन्हीही कार्ये एकाच व्यक्तीकडून केली जात असत. रचनाकार हाच अनुवादक असे किंवा नेहमीच घडणारी गोष्ट म्हणजे अनुवादक आपल्या वादासाठी रुग्णीतही लिहीत असत. तथापि अलीकडे, आपल्याला माहीतच आहे बी, ही कार्ये वेगवेगळी केली गेली आहेत आणि त्यामुळे, आता रचनाकार एकाद्या वाचा गेलेल्या माणसाच्या अवस्थेत असून, तो आपले म्हणणे ऐकगारांना लिहून कळवितो आणि ऐकगारांना मात्र वाचता येत नाही. म्हणून त्या दोघांनाहि अशा एखाद्या मध्यस्थाची गरज भासते की जो रचनाकाराचा संदेश उत्कृष्ट पद्धतीने आणि जाहीरपणे वाचून श्रोत्यांकडून प्रतिसाद मिळवील.

लगेच मग एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतों आणि तो असा की रचनाकार आपल्या या वाचकाकडून म्हणजे अनुवादकाकडून कोणीती अपेक्षा करतो? अनुवादक हा कोणत्या प्रमुख गोष्टीची विशेष काळजी वहातो ते मला माहीत आहे. आणि ती म्हणजे परिणामकारक वक्तृत्व अगर संगीताच्या भाषेत कर्गमधून नाद निर्माण करणे. तांत्रिक अडचणीचे निवारण करण्याची, आणि आपल्या वादामधून शक्य तितके उत्कृष्ट सूर काढण्याची त्याने स्वतःला हयातभर सवय लावून ठेवलेली असते. पण याटिकाणीच एक गोम असते. रचनाकार मात्र यावेळी निराळाच विचार करीत असतो. तांत्रिक नेटके-पणा अगर सुनांचा सच्चेपणा याहीपेक्षां त्याचे लक्ष अनुवादामधून निष्पणाऱ्या संगीताच्या आविष्कार धर्मांकडे लागलेले असते. दुसरे काही झाले तरी त्याला आपली मूलभूत गानकल्यना विवडलेली नको असते. अनुवाद अदिक अर्थवाही व्हावा या करीता तो कोणत्याही वेळी स्वराचे सौंदर्य वालवायाला तयार असतो. आविष्कार करणाऱ्या कोणत्याही कलावंताचे ठायी वक्तृत्वाचे काही गुण असतातच. त्याला शास्त्रांचा प्रभाव पडावयाला हवा असतो आणि त्यांचा नाद संपूर्ण आणि निंदोश व्हावयाला पाहिजे असतो. उल्टपक्षी प्रत्येक रचनाकाराचे अंगी नाटककाराचे काही गुण आणि आग्रह असतात. आपल्या 'नटांनी', विवक्षित संदर्भामधील एखाद्या प्रवेशाच्या अर्थवन्नतेकडे अवधान द्यावे अशी त्याची इच्छा असते. कारण ते अवधान नसले की सगळेच वक्तृत्व अर्थहीन किंवदुना त्रासदायकही ठरते. आणि याला कारण कलाकृतीचा संपूर्ण उद्देश आणि अर्थसामर्थ्य श्रोत्याप्रत नेण्याच्या सृजनशील मनांच्या मार्गात ते आढ़ येते.

नाव्याशी साम्य असलेली आणखीही उदाहरणे देता येतील. नाटकात

निष्कारण चुकीची भूमिका मिळलिल्या नदीची आपण कल्पना करू शकतो. पण संगीतामधील 'नट' त्यांना असे म्हटलेतर, नेहमीच चुकीच्या भूमिकेत वावरतात, आणि त्या गोर्धीचे त्यांना तितकेसे समर्थनही करता येत नाही. व्हायोलिन वाजविणाऱ्या स्त्रीची प्रकृती एकादा घोरिणीसारखी भरदार आणि निरोगी असेल तर तिला आपल्या वाद्यामधून 'जेऊन फिले' (Jeune Fille) चे माखुर्य आणि निर्दोषत्व कधीच सिद्ध करता येणार नाही. एकादा गायक देखणा आणि सुरेल आवाजाचा असूनही त्याला जीवनामधील दुःखमयतेची आपणहून जाणीव झालेली नसल्यास, तो भाव संक्रांत करणे त्याला कधीच शक्य होणार नाही. किंवद्दुना जवलजबल असेच म्हणता येईल की संगीतामधील अनुवादाकरिता, नदापेक्षाही अधिक विशाल हास्य-कोनाची वादनकाराकून अपेक्षा केली जाते. याचे कारण त्याला अगर गायकाला संगीतात कोणतीही भूमिका आवश्यकीवरी बठवावो लगते.

या ठिकाणी मला एखादा वादनकार तक्रारीवजा चौकशी करताना आढळून येतो. संगीतनिवेदन करून दाखविण्याची एकन पद्धती ठरूत गेली आहे काय? एकाच संगीताच्या निवेदनाचे विविध प्रकार नसतात का? निश्चितच असतात. संगीतरचनाकार या नायाने मला असे वाटते की माझी कोणतीही रचना अनेक पद्धतीने निवेदन करता यावी. नाही तर त्या कृतीत अर्थवैभव नाही असे म्हणावे लागेल. पण त्यासाठी प्रत्येक वेळचे स्वतंत्र निवेदन हे संगीतिक आणि मानसिक दृष्टीने समर्पित असले पाहीजे. त्या कृतीच्या शक्य असलेल्या अर्थविवरणाच्या कक्षेत ते यावयाला हवे. त्यातील सत्यत्वाला आकर्षक दैतीची जोड मिळेले जरुर आहे. याचा अर्थ असा की, रचनाकाराचा काळ आणि त्याचे व्यक्तिमत्त्व यांच्या संदर्भातीत तें निवेदन होणें इष्ट होईल.

गायन अगर वादन यांमधील हा उचित अशा शैलींचा प्रश्न म्हणजे संगीतातील एक कठीण अशी समस्या आहे. माझ्या रचनाकृतीचे वादन ऐकत असताना मला अनेक वेळा असे वाटत आले आहे की, हे सगळे सुरेल चालणे असूनही माझा मात्र मला ह्यात पत्ता लागत नाही. कदाचित मी प्रयोजिलेला शारीण साधेपणा वादनकाराच्या हातून निसदून रोला असेल वा, त्यातील संगीताच्या समाप्तीच्या वेळज्ञी स्वरांची भव्यता त्याला जमली नसेल अगर त्यातील शैलींचे विभागामधील वैचित्र्यावर त्याने अधिक भर दिलेला असेल. रचनाकाराच्या सूननांना तपरतेने मान देणारे उत्कृष्ट अनुवादक मला स्वतःला आदललेले आहेत. अशा उत्कृष्ट अनुवादकांकूनच, रचनाकाराला आपल्या रचनेवद्दल घेरेच शिकावयाला मिळत असते. मग ते त्याच्या स्थानात न आलेले त्याच्याच कृतीमधील काही पैलू, त्याला वरोवर वाटत असल्यातरी अधिक संथ अगर जलद ल्यांची आवश्यकता, आणि एखाद्या आलापीचे अंगचे वलण अधिक आकर्षक करण्यासाठी केलेली स्वरयोजना यापैकी कोणतीही गोष्ट असो. रचनाकार आणि अनुवादक

यांची एकमेकावरील क्रिया आणि प्रतिक्रिया फलदायी ठरते ती या ठिकाणी.

अनुवादितासंवंधीचे सर्व प्रश्न केंव्हा तरी शेवटी एकाच चर्चेमध्ये विलून जातात. आणि ती चर्चा या बाबतीत की वादनकाराने स्वरांशी कितपत इमानदारी ठेवावी? असे विचारल्यावरोवरच एक उल्ट प्रश्न उपस्थित होतो आणि तो असा की, रचनाकार ती त्यांनीच मुक्र केलेल्या स्वरांशी कितीशी निष्ठा ठेवतात? काही वादनकार लिखित रचनेकडे जबळजबळ भक्तीच्या भावनेने पहात असतात. प्रत्येक स्वत्यविराम, निसदून जाणारे प्रत्येक संवरांतर, किंवदुना प्रत्येक मात्रेचे चिन्हंही यांना पवित्र असे वाटत असते. अशा सुवद भ्रमाचा भंग करावयाला, मी निदान मनादून तरी विचक्त असतो. आपली स्वरलिपी आणि ल्यौची गती आणि स्वरोच्चारातील उल्कटता दिग्दर्शित करणारी सूचिते अगदी अचूक असती तर वरे झाले असते असे मला वाटते. पण सरलपणानें मला कबूल करावे लागते कीं, संगीताचे लिखित ही एक केवळ गोळावेरीज असून, तिच्यावरुन रचनाकाराने आपले विचार कागदावर उत्तरविष्यांत कितपत यश मिळविले एवढेच दिसून येते. आणि त्याच्यापलीकडे मात्र सगळ्या गोष्टी अनुवादकांच्या ताब्यात जातात. निश्चित केलेल्या स्वरांशी काही भावनाविवश कलाकारांनी दांडगाई केल्यामुळे अलीकडे काही संगीत रचनाकार संतप्त झालिले भी पाहिले आहेत. यामुळे ते विरुद्ध टोकाला जाऊन म्हणतात, 'अनुवादाच्या भानगडीत तुम्ही पडू नका. फक्त दिलेले स्वर वाजवा'. अशा दृष्टीकोनामुळे स्वरलिपीमधील अपुरेणाकडे दुर्लक्ष केले जाते आणि प्रत्यक्ष परिस्थिती विचारांत घेतली जात नाही. म्हणून वादनकार कलावंताला समंजसपणाचा सळ्डा एवढाच देता येईल की, त्याने लिखित रचनेमधील अपुच्या मार्गदर्शनावरील आपली परमनिष्ठा आणि रचनाकाराच्या स्पष्ट झालेल्या हेतुपासून स्वैर असें भ्रमण यामध्ये एक ऊचित असा समतोल साधावा.

अनुवादकाच्या मनात नेमके काय नाल्हे असते हे पहाण्याकरिता त्याच्या वादनाची मैफल कशी असते हे ठरविता आले पाहिजे. त्या मैफलीत वादनकाराचे कार्य कोणते हे लक्ष्य येण्याकरिता अनुवादाचेही अर्थविवरण करणे आवश्यक आहे. सामान्य माणसाला हे जमणार नाही. निरीक्षण केल्यानंतर माझी अशी खात्री झाली आहे की, संगीताच्या मैफलीमधील सूक्ष्म फरक समजून घेणे, शौकिनालाही अवघड जाते. अशा चिकित्सकरीतीने पारत करण्यासाठी त्याच्यापाशी कसोळाही नसतात. शिवाय अडचण उपस्थित होते ती याकारणाने की, अशा कसोळीचा वापर करण्यासाठी, एकादी मैफल प्रत्यक्ष ऐकण्यापूर्वी ती मैफल कशी असावयाला हवी याचे त्याला अगोदर ज्ञान असाव याला हवे असते. निराळ्या शब्दांत असे म्हणता येईल की, त्यांच्या अंतःश्रुतीपुढे आदर्श मैफलीची प्रतिमा प्रथम असावयाला पाहिजे. म्हणजे तिला प्रत्यक्ष मैफलीशेजारी तुळनेसाठी उभी करता येईल. हे होण्याकरिता प्रथम त्याला रचनेच्या ऐतिहासिक काळाला आणि तोपर्यंत झालेल्या रचनाकाराच्या मनोविकासाला धरून असलेल्या शैलीची समज असली

पाहिजे. आणि नंतर त्याला संगीताच्या चाळू कार्यवाहीचे स्वरूप समजावृत्त वेता आणे पाहिजे. याच प्रदर्शने वाढनकाराचे गुणविशेष त्याला निश्चित करतो येतील हे सगळे नीट होय्याकरिता, इतिहासाचे विस्तृत ज्ञान, संगीतश्रवणाचा भरपूर अनुभव आणि त्याचवरोबर स्वतःचे उपजत अशी संगीतिक जाणीव यांची अंगोदर गरज आहे.

अनुवादाचे विशदीकरण करीत असताना वाढनकाराच्या व्यक्तिमत्वाचे महत्व दृष्टीआड करून आपले कधीच भौगोलिक नाही. मी अशी एक कव्यना करू शकतो की, जर पड्यामागे वसतेल्या तीने अंगोळांची अशा पिढानो वाढकांचे वाढन एकापाठीमागून एक असे मी पेकळे तर त्याचे छोटेसे व्यक्तिरेखन मी करू शकेन आणि ते बहुतेक वरोवरही ठरेल. हा केवळ एक माझ्यांक कव्यनेचा खेळही असेल. तथापि त्यामुळे विविड नाही. मला ते अभियेत आहें तें तरी निंदान त्यामुळे स्पष्ट येईल आणि ते असे की, मैफळ हा एक विविध तंसंगीताचा आविष्कार जसा आहे त्याप्रमाणाच ती वाढनकाराच्या व्यक्तिविशेषाचे एक प्रकटनही असते. गायकांच्या वारीत तर हे विधान विशेषत्वाने समृद्ध होते, तोंडातून स्वर काढण्यापूर्वी, रंगभूमीवरील अभिनेत्यां प्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्वाची उठावदार दिसेले पाहिजे.

गायक हे प्रत्यक्ष आपल्यासमोर गानपीटावर असतात. 'नायका' (कंडक्टर) प्रनामे त्याना पाठ फिरविता येत नाही. आणि त्यांचे संगीत आणि व्यक्तिमत्व एकसेकांत भिन्न गेलेले असते. एकाचा स्वीकार केल्यावरीज दुसरे आपल्याला गवसत नाही. वाढनकारावाचकाशी तसेच म्हणण्यायेईल, मात्र त्यांची वादे थोणी त्यांच्या वाढाचाली यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कार्य आपल्या तितकेसे थ्यातात येत नाही. तथापि काही झाले तरी ते त्याठिकाणी असतेच. वाढनकाराचेटाची व्यक्तिमत्व नसेल तर त्यांची मैफळ निस्तेज झाली असे आपण म्हणतो. उलट त्यांच्याशी ते गैरवाजवी प्रमाणात असेल म्हणजे संगीताला श्रोत्यांपर्यंत पोहचण्याला तो स्वतः आडकाटी करतो अशी आपण तक्कार करतो. संगीताच्या मैफळीमशील वाढनकाराच्या व्यक्तिमत्वाचे नैमके कार्य ओळखणे ही काटेकोर समीक्षेच्या दृष्टीने आवश्यक गोष्ट आहे.

आता आपण प्रत्यक्ष उदाहरणाकडे वेळू आणि अनुवादकाला त्याच्या कामात असताना पाहू. त्यामुळे आपल्याला नेहमी आढळणाऱ्या मनोऽवस्थेच्या काही मूलभूत नमुन्याचे वर्णन करता येईल.

सर्वसाधारण लोक ज्याला महान असे अनुवादित समजतात ते आवेशापूर्ण आणि भावात्मक प्रकारचे असते. आपण ऐकत असलेले वरेचन्से संगीत भावात्मक काळामध्ये निर्माण झालेले असल्याने वाढनकाराना त्यांच्याकरीता ते नसले तरी त्यातीलच पद्धत उचलावी लागते. असे असल्याची जर अनुवादक मुक्तपणे भावाविष्कार करीत असेल तर त्याची कुठल्याही श्रोतृसमाजावर संत्ता चाळू शकते. मी या टिकाणी असलू अनुवादकाचा

विचार करीत असून स्वतःचे जाहीररीत्या विडंबन करून घेणारा दुर्दैवी इसम माझ्या नजरेपुढे नाही. एकादी चैतना देगारी अनुभूति निरर्थक अशा प्रदर्शनीयतेपासून अगदी थोड्याच फक्काने वेगळी पडते आणि अशा तगेची मैफल नीट जमली नाही तर आपल्याला हसावेसे वाढते. अर्थात आपण तसे दयार्थ्युदीचे असत्यास. तसे नसु तर त्याचेठच्या क्षणांत आपल्याला मनःशोभ उत्तम होतो. याचे कारण, अनुवादकाने स्वतःला काहीच जाणवत नसताना उद्दिष्ट भावनांना देखावा मांडणे ही एक धडधडीत लबाई म्हणून आपल्या लक्ष्यात येते. उटून तिचा आपल्याला घिक्कार करावासा वाढतो. याच्या उल्ट जो वादनकार भावनांनी स्वतःचे हेलाविल्या असतो, मतुष्याच्या मानसामध्ये जेवढे म्हणून ऐममय आणि मानवी असते त्याला जो निःसंकोचपणे आणि उघड रीतीने आवाहन करतो आणि अशा सहानुकंप अवश्येत विसरूत आणि संकीर्णी समाजाच्या नजरे पुढे आपले दर्दीन उभे करतो, त्यालाच श्रोत्यांदी हितगुज करता येते आणि कौतुक संपादन करता येते असे म्हणता येईल.

श्रोतुसमाजात नैतन्य निर्माण करण्याची आणखी एक अचूक पडति असत. ती म्हणूने वाडनकाराने अगर गायकाने आपण काही तरी धोका पत्करतो आहोत असा देखावा करण्याची. याकरिता गानप्रश्नियेत अर्थातच एकादी अनिश्चित अगर डळमळणारी अवस्था मात्र जरुर असावयाला हवी. धोका असावयाला पाहिजे. मैफल हाताचाहेर जाण्याचा धोका. वादनकार केवळाही उपजत सामर्थ्याचा असला तरी, त्याने करून दाखविण्याची करामत त्याच्या आवाक्याचाहेर जाण्याचा संभव.

अगोदरच धूपीपणी वसविलेला कार्यक्रम असला तर त्याच्यासारखी कंटाठा आणणारी दुसरी गोष्ट नाही. वसविलेला अशा अर्थाने की, त्यात अगोदरच धोटून केलेल्या तयारीशीवाऱ्य वेगळे काहीच घटण्याची अपेक्षा नसते. यामुळे अनेक मैफलीमधील रंगत विघडलेली आहे. जण काही या टिकाणी कलाकाराने संगीत ऐकण्याचे सोहऱ्या दिले असून, तो संगीताएवजी कवळ आपले कर्तव्यक्रम उरकून घेत आहे असे दिसते. संगीताच्या श्रवणाने वादनकार प्रथम स्वतः हेलावला असल्याखेरीज तो श्रोत्यांना हेलावू शकत नाही. ही एक स्वयंसिद्ध गोष्ट आहे. जिवंत मैफल, तिच्यामधून निर्माण होत जाण्या प्रत्येक घटनेवहाल जागरूक असावयाला हवी, दरएक क्षणाला सुळमणे वदलण्याचा भावन्तुद्याना तिल्या रंग असला पाहिजे, आणि श्रोतुसमाजाशी होणाऱ्या संगीताच्या संबोधांमधील अचानक साझाकाराने, ती उर्जेजीत होणे आवश्यक आहे. विलक्षण परिणामकारक अशा मैफली निरनिराळ्या प्रकारच्या असर शकतील, तथापि नैतन्यपूर्ण आणि कलाईषुद्या उत्कृष्ट अशा मैफली, नेमका नसला तर जबलजबल तसाच असा निसरून जाण्याचा सदरुगु असावयाला हवा. आणि तो अर्थातच अगोदर वर्तविलेला कामगतीच्या अगदी विरुद्ध दिशाला असू असतो.

आणखी एका प्रकारचा वादनकार कलाकृतीचे निवेदन स्वतःच्या व्यक्तिगत दृष्टी-कोनातून करतो. त्याचे कार्यक्षेत्र भावात्मकतेच्या आसपास कोठेतरी असते. मुसंगतरीतीने कल्पिलेल्या कोणत्याही रचनाकृतीला कोगत्यातरी पद्धतीचे निवेदन अनुस्युत असतेच. तथापि या ठिकाणी ते विशेषत्वाने व्यक्तिगत होऊन जाते. त्यामुळे रचनाकृती ही तिच्या केवळ मूळ स्वरूपात न रहाता, वादनकाराने विशिष्ट प्रसंगी निवेदन करताना तिचा जो अर्थ लावला असेल, त्याचे रूप तिला प्राप्त होते. अशा तन्हेचा वादनकार - नायक (कंडकटर) असला तर, शैलीची शोभा, स्वरसंमीलनाचे पूर्णत्व आणि वादवादनांमधील नाजूक समतोल, यासारखे सर्व विचार त्यावेळी दुश्यम दर्जाचे ठरतात. त्याएवजी तो आपल्या गायत्रीनेच संबंध रचनेमधून मार्ग काढून बाहेर येत असून त्यावेळी तांत्रिक तपशीलामुळे त्याची एकत्रिता भंग पावत नाही. अशा तन्हेचे संगीताचे निवेदन यशस्वी व्हावयाचे असेल तर, तुम्ही अगर मी, ते वेगळ्या रीतीने करू शकतो हा विचार बाजूल ठेवून, आपण सर्वजन त्याच्या आहारी जावयाला हवे. याठिकाणी नायकापुढे अगर त्याच्या श्रोत्यापुढे सौंदर्यविषयक चित्तनांचा प्रश्न उपस्थित होत नाही. त्याचा प्रयत्न असतो तो याकरिता की अनुभूतीच्या संपूर्णतेमध्ये आपण सर्वजणांनी समाविष्ट व्हावे; त्याला आणि आपणां सर्वीना, कोणत्या तरी महत्वपूर्ण अनुभवातून गेल्याचा साक्षात्कार व्हावा. हा वादनकार असाच असतो की, कोणताही संगीताचा लहानसा दिखाऊ भाग उचलून त्यातून तो अपेक्षित्यापेक्षा अधिक कर्णमधुर संगीत निर्माण करून दाखवितो. अशा कार्यक्रमापाठी-मागचा त्याचा आत्मविश्वास पाहून, आपली चिकित्साबुद्धी कुंठित होते. मागाहून आपल्याला नवल वाढत असले तरी तेवढापुरते मात्र आपण त्या संगीताच्या आहारी जातो. मागाहून वाढते तेही असेच की, कार्यक्रम उत्तम झाला, आपले पैसे वसूल झाले आणि कोणीही तसा फसला नाही. तथापि प्रत्यक्ष कार्यक्रमातून निवेदन परिणामकारक होत असताना, आपली समजून होते ती ही की, जे ऐकले तेवढाच फक्त त्या कृतीचा अर्थ असो वा नसो, संगीत समजून येण्याची निदान एकत्री प्रणाली आपल्या श्रवणात निश्चितत्व आली.

वादनकाराच्या आणखी एका वर्गाचा मी निर्देश करणार आहे. त्याचे मन कलेच्या अगदी वेगळ्याच साध्यात गुंतलेले असतो. अनुवादकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन अधिक भाववाचक आणि कदाचित अधिक अभिजात पद्धतीचा असतो. याठिकाणी उद्दिष्ट असते ते स्वरांच्या पोतामधील सफाईदारपणाचे, स्वरसंमीलनातील माझुर्येतेचे, ल्यकारीच्या समजूतीमधील अचूकपणाचे, आणि सर्वापेक्षा अधिक म्हणजे संगीतातील सातत्य आणि प्रवाहीपणाचे. म्हणजे संगीताचा स्वभावधर्मच म्हणून मानला पाहिजे असे त्याचे विवक्षित दिशेने प्रगत होणारे चलून त्याचे. याठिकाणी महत्व असते ते ऐकले जाणाऱ्या संगीतापेक्षा जे त्यापुढे ऐकावयाचे असते त्याला. अशा या प्रगत होणाऱ्या चलनाविषयी

विशेष आस्था वाटत असत्यामुळेच संगीत हे त्याच्या सुरुचातीपासून अखेरपर्यंत, एक प्रदीर्घ असे प्रक्षेपण होऊ शकते आणि त्याच्या अनुवादाला अपरिहार्यता प्राप्त होते.

इतरपेक्षा, ज्या अनुवादकाची दृष्टी पुढील मार्गावर खिळलेली असते त्याच्याकडूनच रचनाकृतीमधील शिल्पकार आणि दीर्घेरेधा स्पष्ट केल्या जातात. संगीताच्या विविक्षित मागाने होणाऱ्या चलनाची ज्यांना उपजत जाणीव नसते त्यांना तिची गरज पटविण्यात अर्थ नाही. त्यांच्या वादनात सफाईदारपणाचे असेल किंवद्दुना तो नेहमी असतोही. तथापि नुसत्या सफाईदारपणाचे अखेर पाठशाळेमधील प्रयोगदर्शनात रूपांतर होते. म्हणजे संगीताच्या रचनेतील विविध भाग प्रयोगाकरिता उल्लङ्घन दाखविले जातात. आणि मग ते बारीक्सारीक भागातही कसे चालू राहाते ते आपण फाहातो. तथापि कोणत्याही निमित्ताने आंतरिक असा उत्साह निर्माण क्षाला नाही तर वादनकार केवळ एखाद्या शाळाशिक्षकाची भूमिका घेऊन रचनाकृतीचा अर्थ विशद करून सांगतो. तिचे संगीतात रूपांतर करणे त्याला जमत नाही

संगीताच्या पुनर्निर्मितीकडे बघण्याच्या अभिजात दृष्टीकोनात आणखी एक गुणधर्म आहे. आणि तो म्हणजे प्रत्यक्ष होत असलेल्या संगीतामधील सहजतेमुळे वाणारे आत्यंतिक समाधान. विनासायास केले जाणारे गायन अगर वादन हे संगीतश्रवणमधील श्रेष्ठ अशा एका आनंदाला कारणीभूत होते. अशा वादनात वाचवादनातील कौशल्यावर आणि स्वतःवर वादनकाराचा असणारा विश्वास दिसून येतो. एकाच व्यक्तीच्या ठायी अशा सर्व गुणांना समुच्चय सामान्यतः आढळून येत नाही. हा सहजतेचा भाव किंवा आविष्काराच्या उद्दिष्टांला पुरां पडेल अशा सामर्थ्यवृद्ध्याचा विश्वास. योपेक्षा प्रत्यक्ष कार्यक्रमात महत्वाच्या अशा बाबी थोड्याच असलात. तथापि या थोड्याद्या बाबीमुळा संपादन करणे वादनकाराला कठीण होऊन जाते. हे केवळ बुद्धिचातुर्याचे काम नाही, कारण “लोकप्रिय” संगीतातील वादनकारांचेपाशीसुद्धा अशी सहजता दिसून येते. किंवद्दुना मैफलीतील कलाकारापेक्षा त्यांच्या ठायी ती असणे अधिक शक्य आहे. तथापि इटकन करून दाखविता येईल अशी ती एकादी करामत आहे असे मला वाटत नाही. तिच्यामध्ये खरोखरीचे मनस्वास्थ्य प्रतिविवित झाले पाहिजे. परंतु हल्दीच्या जाहीर कार्यक्रमामध्यून जाणवणारा मानसिक ताण लक्षात वेता अशी सहजता अनुभवावयाला मिळणे दुरापास्त आहे, तथापि निष्णात अशा अनुवादकांची ठायी आपल्याला ती जरुर सापडते.

संगीताच्या अनुवादात राष्ट्रीय गुणविशेष दिसून येतात की नाही हा प्रश्न मी विचाराकरिता शेवटी ठेवला आहे. असे काही असु शकते काय? शुबर्द्धच्या संगीतगायनाची एकादी अमेरिकन पद्धति आहे काय आणि तशी ती असल्यास ऑस्ट्रीयन पद्धतीपेक्षा ती .निराळी असते काय? तशी ती निश्चितत्व आहे असे मला वाटते. ही गोष्ट ल्योन्च लक्षात याचीच असे वाटत असेल तर अलीकडील अमेरिकन आणि युरोपियन वाचवृद्धाच्या कार्यक्रमांची

तुलना करावी. बाहेरच्या देशांशी तुलना केल्यास आपले वृद्धवादन अधिक जोमदार आणि भडक वाटते. वादनामधील चमकदारपणा आपल्या आर्थिक स्वास्थ्याचा पुकारा करतो. याउलट युरोपातील संगीतसंबंधनेची वृद्धवादनाकडील दृष्टी अधिक संडेतोड आणि स्वाभाविक-रीतीची आहे. तिच्यात मनाला शीण थोडा आणि प्रयेक कामगत ‘जागतिक महत्वाची’ करावी अशी आकांक्षाही कर्मी. युरोपामधील उत्तमरीतीने शिकवून तयार केलेल्या वाद्यवृद्धाचे सोजवळ वादन ऐकताना, एकप्रकारचा उल्हास वाटतो. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी असे वृद्धवादन मी अमेरिकेतच एकदा ऐकले. मध्यप्रधिमेकदून तो वाद्यवृद्ध आला असून त्याचे नेतृत्व एका युरोपियन वंशाच्या नायकांडे होते. हे वृद्धवादन ऐकताना, त्यातील संगीत हे जणूकाही १९ वे शतक नुकतेच ओलांडून बाहेर पडत आहे अशी कल्पना व्हावयाची. असा प्रयत्न आता झाला तर, तो एक ज्ञायट आणि नीटनेटका असा कार्यक्रम होइल आणि त्यात कलात्मकतेची जाणीव फारशी आढळणार नाही. याहीपेक्षा ठळक अशी पडत मणजे भडक आणि जोरकस स्वरांनी संगीताला सुस्वात झायाची. तथापि जाझा संगीताच्या प्रारंभात असलेली परिपूर्णता आपल्या वृद्धवादनात अजून यावयाची आहे. तरीसुद्धा त्यांच्यात केवळ स्वरांच्या भव्यतेने श्रोत्यांवर छाप पाडण्याचा प्रकार आहेच. आपले सिंमफनीमधील संगीतसंबंधन युरोपांत प्रसूत होते असताना, त्यातील प्रस्फुरित नादमयता आणि सामर्थ्य यांचे विशेष कौतुक होते असते. आणि असे होते आहे ते बरोबरच आहे. आपल्या वाद्यवृद्धामधील इतर असामान्य गुणांना करी लेखण्याचा याठिकाणी माझा उद्देश नसून त्याच्या वादनामधील ज्या लक्षणाने राष्ट्रीयत्व दिग्दर्शित होते त्यांचे महत्व मी फक्त प्रतिपादित आहे.

वादनामधील कामगत एखाद्या अस्सल परंपरेला धरून आहे असे ज्यावेळी म्हणता येईल तेव्हाच अनुवादात राष्ट्रीयत्वाची लक्षणे ठळकपणे दिसून येतात असे मला म्हणावयाचे आहे. हे शक्य होते ते एकतर वादनकार हा रचनाकाराला समकाळीन असून त्याच्या सहवासात त्याने अनुवादाची उचित शैली त्याच्याकदून आत्मसात केली असेल तर किंवा जन्मासे आणि रहाणीमुळे, वादनकार हा विवक्षित रचनाकाराच्याच देशातला, किंव्हाहा शाहरातला आणि संस्कृतीचासुद्धा म्हणून ओढलेला जात असेल तेव्हा. ‘अस्सल परंपरा’ ह्या शाढूप्रयोगात काही जाले तरी अखेरीस निश्चितपणा नाही हे हे मला ठाऊक आहे. कारण ‘अस्सल परंपरेची’ माझी कल्पना बरोबर ठरविण्यासाठी माझ्याजवळ पुरावा नाही. तथापि शूबर्टचे संगीत कसे वाजवावे यावद्दलचे विशेष ज्ञान विहितमधील ‘नायकाला’ असू. शक्ते असे समजण्याला आपली एकदम तयारी असते. सर्जे कोसेविहिस्तीची यांनी एकदा माझ्यापाशी काढलेले उद्घार माझ्या काशमचे लक्षण राहातील. ते म्हणले की, ‘जोपर्यंत आपल्या श्रोत्यांनी अमेरिकेत जन्मलेल्या ‘नायक’ कदून अमेरिकन रचनाकृती ऐकल्या नाहीत तोपर्यंत त्या त्यांना पुरेशा कधीच समजणार

नाहीत. यावरून हे स्पष्ट होईल की, राष्ट्रीय स्वभावविशेष ज्यांना आपण म्हणतो, ते माणूस या नात्याने अनुवादकाचेही स्वभावविशेष म्हणून अपरिहार्यतेने बनतात आणि म्हणून त्यांच्या अनुवादामध्येही ते प्रगट होतात.

वरील्यामाणे अनुवादकांचे नमुने थोडक्यात विशद करताना, मला वज्ञान गोष्टी सुवोध आणि सोप्या पद्धतीने संगाव्या लागल्या. त्यात कढाचित तसे सुचविले गेले असले तरीसुधा उक्केले कलावंताची प्रतवारी अगर विभागणी इतक्या सोयीस्करपणे होऊ शकत नाही. आपण त्यांच्या कलागुणांची जी इतकी दखल घेतो त्याचे कारण असे आहे की, अनुवादांमधील त्यांच्या सामर्थ्योतील कमीअधिक असे सूक्ष्म फरक आपल्याला समजून घेता येतात. कोणताही नवीन कलाकार आणि म्हणून कोणताही नवीन संगीतरचनाकार हा एक विशेष काळजी करावी आणि ध्यावी अशा तर्फेचे एक लहान मूळ असते. त्यांच्यामध्ये सदरुगुण आणि उणीवा या दोन्हीही एकत्र आल्या असल्यामुळे श्रोत्यांच्या चाणाक्ष बुद्धीला आव्हान दिले जाते.

रचनाकाराची अनुवादकाकडून कोणती अपेक्षा असते याचे विवरण मी केलेच आहे. आता पर्यायाने अनुवादक रचनाकाराकडून काय अपेक्षा करतो ते सांगितले पाहिजे. खरी गोष्ट अशी आहे की, बहुतेक वेळा अनुवादक रचनाकाराविषयी विचारच करीत नाहीत. या ठिकाणी मला ह्यात असलेला संगीतरचनाकार अनुस्यूत आहे. पूर्वीच्या काळामधील गोष्टी वेगव्या होत्या. एखाद्या असामान्य वादनकारापासूनच केवळ सफूर्ती मिळाल्यामुळे रचनाकृति निर्माण झाल्याची त्यावेळची उदाहरणे पुकळ आहेत. पेगानिनीमुळे वर्लीओझ उद्युक्त झाला आणि जोआक्रिमने ब्राह्मस्तुता साहाय्य केले होते. काळ वाढून जातो तशा तशा या गोष्टींना दंतकथेचे स्वरूप प्राप्त होते. अशा प्रकारची तुरळक उदाहरणे अजूनही घडत असली तरी, हल्दीच्या संगीतिक जीवनात अनुवादक आणि रचनाकार यांच्यामध्ये एक खेडजनक फारकत झालेली प्रामुख्याने दिसून येते. त्या दोघांमध्ये पुरेसा परस्परसंबंध उरलेला नाही. संगीतामधील निरोगी वातावरणासाठी पोषक म्हणून अनुवादक आणि रचनाकार यांच्या दरम्यान भेटी आणि विचारविनिमय होण्याचे अधिक प्रसंग येणे अवश्य आहे. इतर देशांत घडत आले त्याप्रमाणे याकरिता संगीताच्या शिक्षणकालापासूनच या गोष्टींना सुरुवात व्हावयाला हवी आहे. मी अनुवादक असेन तर माझ्या काळामधील संपूर्ण सांगीतिक अनुभूतीचा भीषी एक घटक आहे असा मला साक्षात्कार व्हावयाला पाहिजे. याचा अर्थ माझ्या काळामधील रचनाकारांच्या विकासाती माझाही काही हिस्सा आहे असा होतो. हे अगदीच स्वप्ररंजन असेल का? मला तसे वाटत नाही. आणि याचे कारण, अनुवादक आणि संगीतरचनाकार यांच्यामधील घनिष्ठ संबंध ही सांगीतिक जीवनाच्या व्यवहारामधील एक आवद्यक अशी वाव आहे.



दुसरा विभाग :

सांगीतिक कल्पकता आणि विद्यमान परिस्थिती

प्राचीन इतिहासात यांचा वर्णन केला गेला आहे. याचा वर्णन केला गेला आहे.

४ अर्वाचीन युरोपिअन संगीतामधील सांप्रदायिकता आणि नूतन विचारप्रवाह.

‘इतर कोणत्याही कलेपेक्षा संगीत हे परंपरागत नियमांनी अधिक वढ़ आहे’ वेनिस येथील प्रासादात वेनेडियो मार्सेलो या नावाचे संगीतसंग्रहालय आहे. ते मला दाखविले जात असताना फ्रेन्च टीकाकार फ्रेडिरिक गोल्डवेक यांच्या एका लेखामधील या वरील वाक्याची मला आठवण झाली. ‘रचनाकाराने एकदा निर्माण केलेले सर’ गोल्डवेकनी लिहिले आहे, ‘पुढे त्याचे स्वतःचे असे कधीच राहात नसून ते कोणत्याही मृत अगर हयात रचनाकाराचे संचित होतात. याच्या लिंगाणाचा कागद कधीच कोरा रहात नाही, तर त्यावर संगीताचे अनेक शेषभाग दिसून येतात. इतिहास आणि परंपरा यांच्या वंदिवासात त्या प्रत्येक भागाला पाच निवास स्थाने असतात ——’ संग्रहालयाचे प्रमुख अधिकारी फ्रान्स्सको मालीपायरो मला या प्राचीन वास्तुमधून हिंडवीत होते आणि मागील शतकांमधील संगीतविषयावरील मौत्यवान हस्तालिखिते मला दाखवीत होते त्यावेळी ही आणि अशीच वाक्ये माझ्या मनात तरळू लागली. माझ्या मनात पूर्वी कधी आला नव्हता अशा तन्हेने अचानक एक विचार आला आणि तो असा की, युरोपियन संगीतिकांच्या वाट्याला दुसऱ्याच्या संगीताचा सांभाळ करणे, किंतीतरी आलेले आहे. मग ते त्याला पसंत असो वा नसो. युरोपियन संगीतिकामधील अशा वैचारिक दोलाय-मानतेचे, त्या वेळेला मालीपायरो हे स्वतःच एक दाखला दिसत होते. कारण मॉन्टे-झर्डीच्या संपूर्ण रचनांचे ते संपादन करीत असून, शिवाय ते इटालीमधील २० व्या शतकाच्या संगीतातील पुनरुज्जीवनात एक अवर्यू असे रचनाकार होते.

रुढ परंपरेची ओढ आणि तिच्या उलट नवीनतेचे आकर्षण या दोन परस्पर विरुद्ध शर्कीच्या संघर्षात वर्तमान युरोपियन संगीतामधील मूळभूत नाढ्य सामावलेले आहे. अगदी अलीकडे, विशेषतः चालू संगीतामधील नवअभिजाततेच्या चळवळीमुळे असा समज पसरत चालला होता की, संगीतातील क्रान्तीचे युग समाप्त झाले असून स्वरसंवादाच्या परिभाषेतील विस्तार आणि सौंदर्यविषयक कल्पनामधील बदल यामुळे निर्माण झालेला गोंधळ कमी झाला आहे. आणि शिळ्ठक फक्त एक प्रकारचा स्वरसंप्रदाय

राहिला असून त्यात आपण चकित होण्यासारखे काहीही नाही. तथापि चालू परिस्थितीचे हे तरी यथातथ्य चित्रण आहे काय? का परिस्थितीची फेरतपासणी करण्याची आता पुन्हा वेळ आली आहे? मला तर असे दिसते की, युरोपियन रचनाकार पुन्हा एकदा आणीवाणीच्या अमलाखालीन आपले संगीतलेखन करीत आहे. आणि या आणीवाणीचे स्वरूप समजावृन ध्यावयाचे असेल तर, समकालीन संगीतामधील रुढ मूळ्यावर भर देणारे तसेच त्याच मूळ्यांना धोका निर्माण करणारे अशा दोनही विचार-प्रवाहांची आणग दखल घेतली पाहीजे.

स्वरंत्राद्याचा क्षेत्रान यापुढे नशीन क्रांतीकारक असे काही होणे शक्य नाही हे आता स्पष्टच दिसते आहे. विशेषत: जोपर्यंत आपण नेमस्त स्वरसक आणि त्याची अर्धश्रुतीमधील ठारावीक विभागणी यांनाच चिकटून आहोत तोपर्यंत ते अगदीच अशक्य आहे. आता यापुढे वर्ज असा स्वर, स्वरालाप किंवा लय यापैकी कोणतीही गोष्ट नाही. अर्थात त्याकरिता योग्य असा संदर्भ मात्र असणे जरुर आहे. समकालीन अभ्यासामुळे ही वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे. मला दिसते ते असे की, रुढ परंपरेला धोका असल्याच तर तो इतरत्र कोठितरी आहे आणि तो दोन प्रकारचा आहे.

संगीताचे संबंधन आणि त्याची सुसंगत रचना याचिपर्याच्या आपल्या विचारामागील युहीताशी पहिल्या प्रकारच्या धोक्याचा संबंध आहे. आनोंड शोनवर्ग हा असा एक रचनाकार होता की, ज्याच्या लेखनामुळे या क्षेत्रात विचारसंकट निर्माण केले गेले. दुसरा धोका हल्हीच्या सांगीतिक निर्मितीमधील मूळ उद्देश आणि तिचे सामाजिक महत्त्व यांच्याशी निगडीत असून त्याने आपणा सर्वानाच भंडावृन सोडले आहे. १९४८ मधील प्रेग येथे भरलेल्या विविध राष्ट्रांच्या परिपदेमधील रचनाकारांच्या सह्यांनी प्रसिद्ध झालेल्या जाहीरनांम्यामुळे या प्रश्नाला एक औपचारिक स्वरूप प्राप्त झाले. हे दोनही प्रश्न युरोपातील अनेक श्रेष्ठ संगीतकारांच्या मनात घर करून राहिले आहेत.

यापुढे मी संगीताच्या अंतर्रचनेमध्ये उपस्थित झालेला विघाड, याचिपर्यां जरा धिराईने विचार करू पाहात आहे. अशा माझ्या प्रथनामुळे, हा विघाड कसा निर्माण झाला आणि त्यामुळे काय सूचित केले जात आहे याचाही खुलासा होणे शक्य होईल.

संगीत ही स्वरूपतः सर्वांत अमूर्त अशी कला आहे. तिला काही आकार आणण्याच्या केलेल्या प्रयत्नात ती उलट विस्कलीत होण्याचीच नेहमी भीत असते. संगीतामध्ये काहीशी सुसंगती निर्माण ब्हावी म्हणून, काही आळूतिवंध प्रकट करीत. असताना, तात्पुरत्या आणि शेवटी कायमन्या ज्या युक्त्या योजाव्या लागतात त्यांच्याच संदर्भात संगीतरचनेची कथा निवेदन करता येते. एका कालखंडामधील गानप्रकार दुसऱ्यामध्ये दिसून येतातच असे नाही. तेवढ्या काळापुरते तरी ते टिकून राहतात हीच नवलाची वाव आहे. हल्हीच्या काळात आपण अशा पुकळ टराविक गानप्रकाराचे वारसदार

आहोत्तर, शक्ति, प्रूग, सोनाद्या थोडी म्हणून एवढीच नावे सांगता येतील. आणि गेली २०० पेक्षा अधिक वर्षे ती आपल्या रचनाकारांना उपयुक्त ठरली अगेहत. हे आणि असे गानप्रकार रचनाकाराला एक साचा म्हणून उपयोगी पडतात आणि त्यांच्यामध्ये, एक आकार वेऊन, श्रोत्याला अर्थवोध करतील अशा कल्पना तो सामावतो. तथापि मला लगेच आणखी असेही म्हणावयाचे आहे की, या टराविक संगीतप्रकारांशी रचनाकाराचे काही एक विशेष असे नाते असते आणि ते सामान्य माणसाच्या लक्षात स्पष्टपणे नेहमीच येते असे नाही. उपलब्ध असलेल्या अगोदरन्या सांच्यात रचनाकार केवळ आपले जिन्नस भरीत नाही. डोनाल्ड टोव्हे म्हणतात त्याप्रमाणे टराविक गानप्रकाराला एखाद्या सामान्य विधानापेक्षा अधिक महत्त्व नाही. त्यांच्या मताप्रमाणे, व्यक्तिगत कलाकृतीच्या वर्तणुकीचा तपशीलवार अनुभव वेऊन आपण सामान्य विधान करावयाचे असते. सामान्य विधानाच्या आधाराने त्या वर्तणुकीचा उलगडा करावयाचा नसतो. निराळ्या शब्दांत असे म्हणता येईल की, प्रत्येक स्वतंत्र रचनाकृती ही स्वयंनियमित असून तिने स्वीकारलेल्या गानप्रकाराशी तिचे केवळ साधारण असे साम्य असते. यामुळे अशा गानप्रकारांना लाभलेल्या दीर्घायुष्याचा खुलासा होतो. संगीतरचनेविषयीचे क्रमिक ग्रंथ संगीताच्या विद्यार्थ्याला वेताचेच उपयोगी पडतात, याचेही कारण यामुळे लक्षत येते. ज्या प्रमाणात तो या गानप्रकाराच्या पोथीजातपणाला चिकट्टन राहतो तेवढा तो सृजनशील कर्तृत्वापासून दूर पडतो आणि म्हणून सुकलेल्या विवक्षित अशा कल्पनाविषयाला शोभेल असा आकार प्राप्त होण्याकरिता सृजनशील कर्तृत्वाच कामाला येते.

मग प्रश्न उपस्थित होतो तो असा की, अशा गानप्रकारांची कोठपर्यंत गरज राहते ? ते नसल्यास संगीतात विस्कळितपणा येईल काय? जुनेपणामुळेच गौरवास्पद झालेले हे प्रकार मदत करण्याएवजी अडचणच उपस्थित करतात काय आणि रचनाकारांना त्यांच्याबद्दल लळा वाटत असल्यामुळेच ते जिंवत राहिले आहेत काय ? या वावर्तीत फेरशियो बुसोनी यांचा १९२२ साली त्यांच्या एका शिष्याशी झालेला संवाद लक्षणीय आहे. बुसोनी परिपक्व असे संगीतकार झाले त्या सुमाराला १९ व्या शतकाच्या अखेरीच्या जर्मन संगीतामधील स्टॅपियतेचा त्यांना बीठ आला होता. १९०७ साली त्यांनी एक छोटासा ग्रंथ प्रिसिद्ध केला होता आणि त्यात त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की, असाही एक दिवस उगवेल की, ज्यावेळी संगीत हे सर्वस्वी मुक्त म्हणजे शिल्पमयता, प्रमाणवद्दता, वगैरेसारख्या आकृतिविचारापासून मुक्त होईल. ते म्हणतात, संगीत नंतरच्या हे स्वतंत्र म्हणून जन्माला आले आणि स्वातंत्र्य प्राप्त करून घेणे हेच त्याचे नियतकर्म आहे. त्यांच्या मताप्रमाणे संगीताच्या प्रास्ताविकांत आणि लगेच विभागाच्या बाबतीत, संगीताचे सत्यस्वरूप रचनाकारांना जवळजवळ उल्पाडले होते. कारण त्याठिकाणी प्रमाणवद्दतेचे नियम धुडकावून लावण्याचे त्यांना स्वातंत्र्य होते.

त्यामुळे त्यांनी अजाणता एक मोकळा सुस्काराही टाकळा होता. १९२२ साली बुसोनी अशाच्चिष्याची विचार करीत असतांना त्यांनी प्याग या गानप्रकाराकडे आपले लक्ष वळविले. त्यांनी यासंवंधी आपले मत पुढीलप्रमाणे मांडले, “प्याग हा एक गानप्रकार असल्यामुळे तो त्याच्या काळालाच धरून आहे. त्याच्यामधील तत्वप्रणाली सांपडली आणि तिची नेमकी खातरजमा करता आली ती वाखला. अलीकडेसुद्धा, एखाद्याला प्यागची रचना करता येईल, आणि करावी असेही मी म्हणतो. किंवुना सद्यःकालीन साधनांनीसुद्धा तशी रचना करता येईल. तथापि असे करूनही प्याग हा गानप्रकार काही कमी पुरातन वाढन नाही. संगीताला आर्थ करण्यामध्येच त्याची परिणति होत असून, संगीताचा वास्तव अर्थ आणि त्याचा आविष्कार त्याला कधीच साधणार नाही.”

मग आपण कोणता निष्कर्ष काढावयाचा? प्याग आणि इतर गानप्रकार जुने म्हणून अगदीच वाशा गेले आहेत काय? उपयोग संपत्त्यानंतर शेवटी उरलेली ती केवळ प्रावरणे म्हणूनच राहिली आहेत काय? या प्रश्नांची उत्तरे आपण होय किंवा नाही अशी कोणतीही दिली तरी माझ्या मताने मूळतः स्वरप्रधान संगीत लिहिले जात आहे तोवर काही मूळभूत नियंत्रक घटक कायमच रहाणार. रोजर सेशन्स यांनी त्यांचा एकदा थोडक्यात गोष्ठवारा असा दिला की, प्रथम विकास होत असल्याची आणि तो ज्ञात्यानंतर त्याच्या संचिताची कल्पना, नंतर कल्पनांच्या पुनरावृतीची संगती आणि त्यानंतर विरोध तत्वाची समज, या गोष्ठीची तयारी असली म्हणजे प्रचारातल्या कोणत्याही ठराविक प्रकारांचा आधार न वेता एखाद्या गानवस्तूची रचना करता येणे शक्य होते आणि शिवाय तिला एक आयोपशीर, निश्चित आणि सुसंगत आकार मिळू शकतो. मूळतः स्वरप्रधान अशा कोणत्याही गानवस्तूमध्ये तिच्यातील अंतःस्थित स्वरसंवादांच्या संयुक्तिक विकसनामुळे, आलाप अगर आलापामधील शेषभागांच्या संयोगाने, ल्यांच्या मेठामधून आणि शिवाय नाळ्य आणि मानसिक सत्यत्व याचे सामान्य आकलन ज्ञाले म्हणजे, हे सर्व साधून जाते. माझे म्हणणे असे आहे की, अशा सिद्धतेनिशी जी रचना निर्माण होईल तिच्यामधील नियंत्रक घटकमूळे तत्वतः अशीच किंवा हीच असतात. मग तिची एकूण आकृती स्वतंत्र वा परिच्याची असो. आकृतिसौष्ठवासंवंधीची ही मूळतत्वे अमर्यादि अशा वैविध्याने अमलात आणणे शक्य असल्यामुळेच पैसाकांजिल्या, शर्जी, थीम आणि वेहेरिएशनस यासारखे गानप्रकार रचनाकारांना लिहिता आले आणि पुढेही लिहिता येतील आणि असे करतांनाही एकूण सात्याचे महत्व संपूर्णत येते अशी शंकासुद्धा त्यांना येणार नाही.

जुने गानप्रकार जतन करून त्यांचे हड्डीच्या परिभाषेत पुनर्विवरण करण्याची ही प्रवृत्ती युरोपियन संगीतामधील पारंपरिकेकडे असलेल्या ओढीची द्योतक आहे, १९२० ते ३० सालांच्या दरम्यान नवअभिजाततेच्या प्रणालीवर ज्या १८ व्या शतकातील

आदर्शीचा प्रभाव पडला त्यांच्या पुनःस्वीकारामुळे तिच्यात भर पडली. युद्धोत्तर काळामधील संगीतातील अंदाखुंदीला, स्ट्राविहिन्कीनी पुरस्कारलेल्या या नवअभिजातेच्या विचारप्रणालीमुळे आढा बातला गेला. तिच्यामुळे प्रतीकवादामधील संदिग्धतेलाही बांध बातला गेला. कारण याचावतीत लक्षात ठेण्यासारखी गोष्ट अशी की, नवअभिजात गानबंधामुळे प्रकर्षिने भारले गेलेले जे रचनाकार होते, त्यांच्यापैकी काहीनी म्हणजे, अल्फेडो कॅसेला, मॅन्युएल द फाला, आल्बर्ट रसेल यासर्वांनी त्यापूर्वीच दब्यूसी पाठीमाग्रजनच्या पद्धतीने संगीत लेखन केले होते. कोणाला शक्य वाटले नसेल इतक्या लवकरच पुढे ज्यांचे नाव संगीतामधील उलाढालीशी निंगडीत झाले अशा एका रशियनाकडूनच रुद्धिप्रियतेला प्रेरणा दिली गेली. तथापि स्वतःवर लाडून घेतलेल्या बंधनामध्येही आपले चैतन्य कसे टिकावे याची स्ट्राविहिन्स्कला अर्थातच माहिती होती. आता मात्र ही नव-अभिजाततेकडील प्रवृत्ती, प्रचलित संगीतातील एक सामान्य विचारप्रणाली या नात्याने निखालेस निघ्यां होते चालली आहे तिचे विहीकर्कार्य आणि उपयुक्तता संपुष्टात आली आहे असे दिसून येते. अभिजातपणाची मूलतत्वे आपले महत्व टिकवून आहेत हे खरेच आहे. तथापि १८ व्या शतकामधील आविकाराच्या पद्धती आणि स्वरोच्चाराची वळणे यांना जो काही एकदा अर्थ होता तो मात्र दिसेनासा झाला आहे.

मनात नीट रुजलेल्या तत्त्वांची जोपासना करण्यावाकत सर्वांत अधिक सुसंगत आणि सडेतोड भूमिका वेगारा रचनाकार म्हणजे अर्थातच पॉल हिंडेमिथ होय. उमेदीच्या वयात तिसऱ्या दशकामधील संकेतामुळे तोही मोहित झाला होता. पण वयाच्या ३५ वर्षांच्या सुमारास त्याची प्रतिक्रिया अगदी जोरक्षणे उलट झाली. आपल्या स्वतःच्या रचनांना त्याने लागू केलेली तत्त्वे त्याच्या लेखनात स्पष्ट केली गेली आहेत. आणि त्याच्या उक्कृष्ट अशा रचनावधार, तीच तत्त्वे संगीताने उद्दीपित झालेली पाहिली म्हणजे सानंद आश्र्य वाटते. कोणत्याही समस्येविषयी ज्यांना तर्कशुद्ध आणि पद्धतशीर विचार करण्याची सवय आहे अशांना हिंडेमिथच्या विचारप्रणालीचे नेहमीच आणि सगळ्यात अधिक आर्कषण वाटेल. मला स्वतःला मात्र मोन्तेय आणि गोथे यासारख्या लेखकांच्या विचारप्रवेशामधील अव्यवस्थितपणा अशिक मानवतो असे म्हणता येईल आणि विशेषतः संगीताच्या क्षेत्रात वुडल्यम जेस्स म्हणतात त्याप्रमाणे “अविवेकाची गवाक्षे सताड उघडी ठेवून त्यामधून जीवनामधील वेफामणा आणि त्याच्या वेदना यांचे ओळ्डरते दर्शन घडणे” हे मला महत्त्वाचे वाटते. सुसंगतता आणि अविवेकीपणा या दोन्ही वाबी परस्परविरुद्ध आहेत आणि म्हणूनच हिंडेमिथची तत्त्वे असतात तेवढी किंतीही स्पष्ट आणि वास्तव अमुली तरी त्यांना मूलतःच मर्यादा पडतात आणि त्यामुळे निर्मितीच्या प्रांगणात वारंवार प्रादुर्भूत होणाऱ्या संवेदनांचा जोष त्याना सामावून वेणे शक्य होत नाही.

रुठ मूलावर निष्ठा ठेवणाऱ्या ठळक रचनाकारांचे एक संपूर्ण घराणे आपणास हवे

असले तर त्याकरिता इंग्लॅडकडे आपली दृष्टी बळवावी लागेल. सतकामधील हरएक स्वराला सारखेच महत्व देणारे रचनाकार इंग्लॅडमध्ये नाहीत असे नव्हे. तथापि ज्यांनी सर्वांत अधिक प्रभाव गाजविला असे रालफ वाघान विल्यम्स, विल्यम वाल्टन, वेन्जामिन विटन, मायकेल टिपेट हे सर्व संगीत क्षेत्रामधील एकनिष्ठ नागारिक असून रुढ मूळ्यांचे पुरस्कर्ते आहेत. परंपरेला सामावृत वेण्याची वृत्ति असूनही, त्यामधील प्रत्येकाची स्वतःची म्हणून एक गानदैली आहे. संगीतामधील अलंकारिक आविष्कारात कमीअधिक प्रमाणात सर्वचजण प्रविण आहेत. त्यांच्यामधील सर्वांत तरुण असा विटन तर विशेषत. त्यांचे संगीत आणि विशेषत: त्यांच्या रुंगतिका म्हणजे स्पष्ट आणि आखीव अशा आकृतीच्या मर्यादा पावून आणि त्यामधून कोणतीही कल्पना समूर्त करण्याचे तांत्रिक कैदाश्वय असल्यास, परिचित अशा स्वरविधानामधूनही वैचित्र्य, विस्तार आणि ऐश्वर्य कितपत सिद्ध करता येते यांचे उत्कृष्ट असे नमुने आहेत. अजून चाळीशीही न उलटलेल्या आणि एक विशेष असे वरदान मिळालेल्या या विदीश माणसांचे टायी ज्ञात असे सर्व प्रकारचे रचनाकौशल्य आहे. रुढ पद्धती आणि आदर्श यांचा त्याने जो वेफिकिरीने स्वीकार केला आहे त्याचा यामुळे कदाचित उल्घडा होईल. डायाटोनिक आणि शौलीपूर्ण अशा त्यांच्या संगीतरचनेमुळे दोनशे वर्षांपेक्षा अधिक अशा कालखंडानंतर इंग्रजी संगीताला, युरोपियन संगीताच्या वर्तमान इतिहासात मध्यवर्ती असे स्थान प्राप्त झाले आहे.

मायकेल टिपेट हा, रुढ पद्धतीविषयी विशेष आस्था असलेल्या विटिंश, रचनाकारांच्या नवीन पिढीचा आणखी एक सदस्य आहे. सर्व समावेशक अशा स्वेतापासून विटनने आपले आदर्श उच्चलेले आहेत, तर १६ व्या शतकांच्या अखेरीतील एलिंझावेशन रचनाकारांच्या काही कार्यपद्धतीचे टिपेटला आकर्षण आहे. आपल्या सेकन्ड स्ट्रिंग क्वार्टेटमधील प्रारंभीच्या चलनाचे टिपेटच वर्णन करतो त्याप्रमाणे, “त्याचा उगम प्रेम-गीतांच्या तंत्रामधून होत असून, त्यामधील प्रत्येक विभागाची स्वतंत्र अशी लय असते आणि एकसेकाना पुढे लोटणाऱ्या विविध अशा आघातामुळे संबंध संगीतच गतिमान होत जाते” मिश्रलयीवदलच्या वाटणाऱ्या अशा लोमामुळे त्यांच्या संगीताचे काहीवेळा अमेरिकन संगीताशी काहीसे नाते जुळते. (मला प्रकर्षने अमेरिकन भासणारे काही आलापचारीचे भग वाघान विल्यमच्या सिक्स्थ सिफ्फनीमध्येसुद्धा आदळून येतात.) विटन अगर वाल्टन यांच्या संगीतात वैशिष्ट्याने दिसून येणारा, स्वरांना चिकटून रहाण्यामधील ठामपणा टिपेटमध्ये नाही, तथापि रुढ मर्यादेत मनाची स्वाभाविक उल्हसित अवस्था सामावृत वेण्याचा प्रयत्न टिपेटच्या संगीतात त्या दोघांपेक्षा अधिक जाणवतो. सर विल्यम वाल्टनच्या स्पृहात तिसऱ्या दशकामधील अस्थिरतेचा द्योतक, असा एक तरुण अखेरीला विटिंश संगीतसमाजाचा एक आधारस्तंभ झाल्याचे आदळून येते. त्यांच्या

कार्यामधून सर्वे प्रकारचा साहसीरगा नाहीसा ज्ञाला अमृत, शिळ्क उरतात ती केवळ स्थूल स्वरूपाची मूळ्ये आणि वाकीचे फारच थेणे. (या ठिकाणी मी त्याच्या अलीकडील रचनांचा उल्लेख करीत आहे.) वाळूनच्या वावतीत, परिचित रचनातंत्राच्या समकालीन भाषेत त्याने केलेल्या पुनर्विचाराचे उद्कृष्ट उदाहरण आपल्याला हवे असेल तर तिसऱ्या दशकाच्या अखेरीतील त्याच्या व्हायोला कान्स्टटॉची आपल्याला आठवण करावी लागेल.

फ्रान्सचे ओनेगर, इटालीतील पेट्रासी, जर्मनीमधील बोरीस डेलेचर या पद्धतीने, रुढीप्रिय रचनाकारांनी यादी बरीच वाढविता येते. याचे कारण, दोन युद्धांच्या दरम्यानचा काळ, हा त्यापूर्वी होऊन गेलेल्या अस्थिरतेच्या पावशतकामधून प्राप्त झालेले लाभ सांभाळून ठेवण्याचा होता. गेले युद्ध समाप्त झाल्यानंतर मात्र लगेच, असे उघड दिसून आले की, या नव्यानेच प्राप्त झालेल्या स्थैर्याला धक्का देणारे संगीतलेखन वेगवेगळ्या देशांमधील पुक्कळ्से रचनाकार करू लागले आहेत. आणि त्या कारणाने संगीतामधील त्यापूर्वी समजल्या गेलेल्या रचनात्मक संवर्णनेला विशेष धोका निर्माण झाला आहे. सुखातीला तर हा धोका ज्या ठिकाणाकडून अपेक्षाहि नव्हती, अशा नेमक्या व्हिएज्नामधूनच आला ही मोठी गमतीची गोष्ट आहे. कारण व्हिएज्ना हे तर अभिजात परंपरेचे मूलस्थान. शिवाय ज्या एका माणसाकरी तो आला त्या आनंदलॉड शोनवर्गीला तर अशा अभिजात रचनेवद्दल कमालीचा आदर वाटत होता. शेकडो वर्षे विकास पावत असलेली स्वरप्रधानपद्धती नेतृत्वावृत करण्याचे प्रचंड कार्य नाईलाजाने आपल्या वाढ्याला आले आहे, असे शोनवर्गी स्वतःच म्हणत असे. स्वरप्रधान पद्धतीचा प्रभाव कमी करणे ही एक मोठी जोखमीची वाच होती; कारण हे करीत असताना शोनवर्गीला जे संगीत लिहवे लागले ते त्याच्या पहिल्या श्रोत्यांच्या कानांना निश्चितत्र प्रामादिक असे वाढू लागले. तथापि जो माणूस स्वरांचे संमीलनच धोक्यात आणु पहात होता तो त्याच तद्देने, संगीताच्या स्वरूपामधील एकूण मूळभूत रचनाच ढासळू लागला होता. कारण अशा संवर्धित स्वरावली त्यापुढे ओळीनेच येतात. आपल्या कार्याच्या अवाढव्यपणाची शोनवर्गीला पुरती जाणीव होती कारण, त्यापुढे वराच काळ त्याने विस्तृत स्वरूपाच्या अशा रचना केल्या नाहीत. (त्याच्या पहिल्या स्वरोत्तर रचना लहानलहानच होत्या) आणि त्यानंतर जवळ जवळ आठ वर्षे त्याने मौन पाळले.

शोनवर्ग हा दुसोनीसारखा स्वैरतेच्या पाठीमागे लागणारा माणूस नव्हता. उल्ट स्वरप्रधान पद्धतीचा त्याग केल्यामुळे आणि तिला धरून असगारी शिस्तही निरूपयोगी झाल्याकारणाने तिच्याऐवजी त्याला नवीन अदी दुसरो शिस्त हवी होती. वराच काळ स्तंभ राहिल्यानंतर आणि त्या काळातही आपल्यापुढे असलेल्या समस्येचा तो उल्याडा शोधीत होताच, तो एक नवीन योजना घेऊनच पुढे आला आणि तिच्यासाठी त्याने 'वारा स्वरांची रचनापद्धति' असे नाव पसंत केले. शोनवर्गकडून अखेरीला परिपूर्ण

ज्ञालेल्या या पद्धतीप्रमाणे संगीताच्या पटामधील प्रत्येक स्वर हा हमखासपणे नियंत्रीत केला जातो. याचे कारण आलापीच्या वा स्वरमीलनाच्या बाजूने असो, वारा क्रोमेटीक स्वरांच्या ठराविक मांडणीच्या आलद्दन पालद्दन केलेल्या एकसारख्या वापरावरच ही पद्धती आधारलेली आहे. मात्र या ठिकाणी व्याने आल्यापी गृहीत धरलेली नाही हे लक्ष्य ठेवावयाचे आहे. ही एक अशी मांडणी आहे की तिच्यात स्वरांचा अनेक तंहेने वापर होत असूनही प्रत्येक क्षणाला कोणताही स्वर हा कठोर नियंत्रणावाली राहू शकतो. कोणतेही पुढचे पाऊल टाकताना, या जर्मन पद्धतीने दिक्षित ज्ञालेल्या सांगीतिकाच्या मताने, तर्कसंगती आणि नियंत्रण यांची सोबत असावयालाच हवी असे दिसते.

या नवीन पद्धतीपासून शोनवर्ग आणि त्याच्या अनुयायांना मोटीच प्रेरणा मिळाली यात शंका नाही. प्रत्यक्ष संगीत समोर नसल्यास एकाद्याची अशी कल्पना होईल की स्वरप्रधान संगीताशी असलेले सर्व वंध तोळून टाकण्यात आलेले आहेत. तथापि चमत्कारिक वाव अशी की शोनवर्गमधील अभिजात सांगीतिक असा सहजात्या नाहीसा व्हावयाचा नव्हता आणि म्हणूनच प्रचलीत अशा चार प्रकारच्या चलनात स्थिंग काईंटेस लिहितानाही तो आपल्याला आढळतो. त्यांतील प्रत्येक चलनात आविष्कारक्रम असा ठराविक आशय असतो आणि शिवाय अलेंगेचे सुरवातीचे चलन, नंतरचे मिनुए आणि संथ असे चलन आणि अखेरीचे रांडो, यांची ओळख पटण्यासारखी स्फेरेपाही दिसून येते. वारा स्वरांची पद्धती स्वीकारण्यापूर्वी अल्वनवर्गाने ‘बोझेक’ म्हणून जे संगीतक लिहिले होते त्यामधील एकूण पंधरा प्रवेशांतील प्रत्येक भाग पैसाकाळिग्या, सैनिकी संचलन आणि इतर नवीन कल्पना यासारख्या ठराविक गानप्रकारावरच आधारलेला होता. ॲटन वेवर्न याने आपल्या अनेक रचनेत कॅन्स आणि व्हेरिअशान्स लिहिल्या आहेत. वारा स्वरांच्या पद्धतीच्या इतर रचनाकारांनी हाच मार्ग अनुसरला. या सर्व गोष्टींमुळे एक विपरीत परिस्थिती निर्माण झाली. क्रमवारी आणि वदल यांच्या नियमाखाली वारा स्वरांचे कठोर संघटन होऊनही आणि रुढ आकृतीची दर्शनीयता काही वेळा स्वीकारूनही प्रत्यक्ष कार्यक्रमात संगीताचा परिणाम दिसून येतो तो मात्र जवळ जवळ गोंधळ चालू असल्यासारखा.

याचा अर्थ, आपगायुडे सळळूर्धेनी दोन परस्परविरुद्ध गोष्टी उम्या राहतात. एका वाजूला, संगीत हे काळजीपृथक आणि तपशीलवार आवलेले असूनही तेच संगीत उल्ट उबडपणे वेवंदशाहीचे वातावरण निर्माण करते. प्रत्येक देशामधील सांगीतिक नियतकालिकात शोनवर्गांन संगीतामधील प्रत्येक स्वरामार्गाल तर्कसंगतीचे विवरण करणारे लेख, त्यावरोवरच उचित असे आलेख, गोष्टवारे आणि आटोपशीर सारांश आणि अनेकस्वरूपी संगीताच्या पोतामधील अगदी अखेरचा नाजूक धागा हुडकुन काढण्यामधील कमालीचे चातुर्थ दक्षा बाजूला दिसून येते. (वावरून एखाद्याचा असा ग्रह होतो की, समीक्षक हे

संगीताच्या प्रभावाने तितकेसे मोहून जात नसून, त्याचे तपशिलवार विशेषण झरता येते, याच कल्पनेने त्याच्याकडे ओढले जात असावेत.) उलट मात्र, आपण ज्यावेळी प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या टिकाणी येऊन त्याच रचनापुर्तीचे श्रवण करतो, त्यावेळी गोंधळप्रत पोहचलेल्या संगीताचीच आठवण घेऊन आपण अस्वरूप चित्ताने माधारी फिरतो.

मग आपण यावरून कोणता निष्कर्ष काढावयाचा ? हे जे नवीनतेचे प्रेषेते आहेत ते कबूल करतात अगर स्वतःला समजतात त्यापेक्षा अधिक क्रांतीकारक असावेत असा याचा सरल अर्थ होतो. केवळ स्वरमीलनात क्रांति घडवून अणून, याचा त्याचेहेवजी एक नवीन रचनापद्धतीची प्रस्थापना करण्याच्या भरात, प्रत्यक्षात मात्र संगीताच्या वाजवी ओवांसंवंधीच्या पूर्वीच्या सर्व कल्पनांचा त्यांनी त्याग केलेला आहे.

वाचक सुरवातीलाच जो मुद्दा मान्य करावयास तयार झाला असता, त्याच्यापर्यंत यावयाला मी इतका वेळ वेटला यावद्दल मी खेद व्यक्त करतो. तथापि मला करावयाच्या युक्तिवादासाठी ही वसुस्थिती म्हणजे संगीताच्या वाजवी प्रवाहाचा त्याग ही विशद करणे महत्वाचे आहे. कारण त्यास घेरेच से गर्भितार्थ आहेत.

हे गर्भितार्थ शोनवरीचा विषय अऱ्डन वेवर्न याच्या संगीतात सर्वात अधिक स्पष्ट दिसून येतात. वारा स्वरांच्या रचनापद्धतील युद्धानंतरच्या काळामधील घडामोडी, यावातीत केंद्रस्थानी असलेल्या वेवर्नकडेच घोट दाखवितात. कारण शोनवरीच्या कल्पना त्याने अगदी टोकापर्यंत ताणल्या. वेवर्नने स्वतः लिहिलेले संगीत आणि त्याचा तरूण मनावर पडलेला प्रभाव ही आपल्या काळामधील सगळ्यात महत्वाची घटना ठोरेल पिआनोला गृहीत धरून वेवर्नचे संगीत वाचण्याचा प्रयत्न करणे हा तर एक वेगळाच अनुभव आहे. एका चमक्कारीक तज्ज्ञेने ते आपल्याला झिडकारते. जणूकाही वाचताना ते आपला अवमान करते कागदावरील त्याचे लेखनदर्शन अस्वरूप करणारे असते. कमीतकमी इतर आणि त्यामधून अधिकात अधिक विरामांची योजना या प्रकारामुळे ते संगीत स्वच्छंदी आणि वेभरंवशाचे वाटते. सकुर्दर्शनी असे संगीत लहरी आणि योजनाशून्य दिसूनही प्रत्यक्ष वसुस्थिती अशी की, युरोपला कधीकाळी प्रथमच माहित झालेले एवढेच कमालीचे नियंत्रित संगीत आहे असे दाखविता येईल. त्याचे दर्शन असंबद्ध असेल तथापि त्याचा नादाविष्कार मात्र मत्य वाटते, मोहक आहे. असे असूनही या संगीताचा आवाका आणि त्याच्या आविष्काराच्या मर्यादा या गोर्धंची अजून पुरेशी अजमावणी झालेली नाही.

आविष्काराचा विषय वाजूला ठेवल्यास वेवर्नच्या संगीतात दोन वैशिष्ट्ये दिसून येतात आणि परिणामतः स्वरांची सर्व साधना याळून, भावीकालाकरता आजवर न हुडकलेल्या शक्यता ती सुचवून जातात. पहिला विषय आलापनारीचा. आधुनिक संगीताचे नाव पुकारल्यावरोवर घडकी भरावयाची त्यावेळी वारंवार ऐकू येणारी टीका

म्हणजे गायकीमध्ये आलापी सापडत नाही अशी असावयाची. यासाठी आम्ही साक्षेपाने खुलासा करावयाला लागावयाचो की, आलापी कशी असावी यासंवंधीच्या कल्यनेचा हा केवळ विस्तार असून त्यानुसार, अपरिचित अशा स्वरमील्यनाच्या पोतामधून ती उल्माडण्याचा प्रयास केला तर आधुनिक संगीतात रुढ संगीताइतकाच आलापीचा आशय असतो असे दिसून येईल. तथापि वेवर्नेच्या संगीतात, रचनाकार एखाद्या गानकल्पनेपासून सुरवात करीत नसून क्रोमेटिक स्केलमधील बारा स्वरांनी पूर्वनियोजीत मांडणी प्रथम थाटतो. या कारणाने अनेक प्रकारच्या आलापी संभवतात. याठिकाणी लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक आलापीचा अगर तिच्या भागाचा मूळच्या आलेखाशी मागे संबंध जोडला जात असला तरी संगीत ऐकत असताना त्याप्रत्येकीचे एकमेकीशी ओळखूयेण्या-सारखे नाते असणे जरीरांने नाही. याचा परिणाम म्हणजे कोणतीही एक आलापी महत्वाची रहात नाही, म्हणून गानकल्पना नाहीत आणि म्हणूनच एखाद्या गानकल्पनेच्या पुनरुचाराची शक्यताही नाही. (विषय सोपा रहाण्याकरिता संबंध रचनाविभागाच्या पुनरुचारीचा विचार मी येथे टाळला आहे.) यामुळे आपणापुढे जे संगीत ठाकते ते दरक्षणाला नवीन रूप घेऊन येते. याकारणाने गानकल्पनांचे बंध आणि त्यांचा विस्तार यासारखे रुढ संगीतमधील टप्पे अंतर्धान पावतात. अणि गानकल्पना ओळखणे यासारखा वाक्यप्रयोग अगदीच निरर्थक ठरतो, अपरिचित तत्वप्रणालीवर रचलेल्या अशा एका संमीतकल्पेत, गानकल्पनाविरहित संगीताच्या विश्वांत आपण येऊन पोहोचलेलो आहोत.

वेवर्नेच्या संगोळाला ज्या ठिकाणी असाधारण रुक्कतेचे मूळ प्राप्त झाले ते दुसरे क्षेत्र म्हणजे लयीचे. संगीताचा हा अत्यंत पुरातन घटक कमीअधिक प्रमाणात नेहमीच अनिर्विध स्थितीत राहिलेला आहे. लयीच्या महत्वाचे समर्थन करण्याची जरूरी आजवर भासत नसे. कारण तिच्या हालचालीमधील स्वाभाविकपणाच प्रभावी ठरावयाचा आणि एकता आणि वैविध्य यादिवाय दुसऱ्या कोणत्याच नियमांनी ती वध्द नसावयाची. वेवर्नेच्या पुढल्या संगीतरचनांची वारकार्डने पहाणी केल्यास, असे दिसून येईल की, तर्कसंगती आणि नियंत्रण याविवयीची त्याची ओढ लयीच्या विषयापैतीही पोहोचलेली आहे. कारण हे ओवानेच आले की, ज्याअर्थी आलापीला कठोर नियमनावाली वागणूक मिळते त्याअर्थी तिला आधारभूत अशी लयीची रचनात्मकताही तितक्याच कडक नियंत्रणालाली असणार. वेवर्नेच्या अखेतरच्या कृतीमध्ये असे दिसून येते की, लयीच्या अविकारामधील कोणताही क्षण वायावर सोडलेला नाही. त्यामुळे असे एक संगीत कलिता येते की, ज्याचे एकमेव रचनात्मक तत्त्व म्हणजे लयीवरील नियंत्रण हेच होय. वेवर्नेच्या लयकारीमुळे असा एक हिशोबी विसंवादीपणाचा परिणाम घडून येतो की, ज्याला इतरांच्या संगीतात दाखला मिळत नाही.

केवळ लयीविषयीचे प्रयोग करण्यासंबंधी वातावरणात पुन्हा उत्सुकता निर्माण झालेली

असारी. कारण यासारख्या प्रवृत्तीचा पुरस्कार, फेंच रचनाकार औलीव्हहए मेसीओ याच्या विवेचनात आणि प्रत्यक्ष संगीतात आढळून येतो. हा कॅथोलिक ऑर्गानिस्ट रचनाकार, अनेक ठिकाणचे आणि विशेषतः हिंदू राग आणि ताल यामधल लयीच्या वारकाव्याचे एक स्फूर्तिस्थान म्हणून मोकळेपणाने ब्रह्म मान्य करतो. मेसिओच्या रुशीधनमुळे केवळ आलापचारीशी रुबद्ध असलेली लयकारी, स्वरसंवादार्थी निगडित होऊन बसली. यापैकी वज्याच गोष्टी वाखन्या काळापासून प्रचलित होत्याच. या सर्व गोष्टीमुळे आपल्याला लयीचे कायदे, आलापीमधील टप्पे प्राप्त होतातच. शिवाय, एखादा विषय उल्माडल्याप्रमाणे, आपण तिचे उल्लेख अवलोकनही करू शकतो. यापेक्षाही, वेगवेगळ्या विभागामधील लयकारी आत्मसात करतांना आणि एरवीची काळमूळ्ये संकोच अगर विस्तार पावताना आपण ती अुपयोगात आगतो. एवढेच नव्हे तर त्यात आपण इतर वारीक-सारीक घटकांची वाढ अगर घट करून एक असाधारण लयकारीची प्रतिष्ठापना करतो.

या खुचक कल्यनांना आणखी विस्तार सेसिओच्या शिष्य पीअर बुलेझ याने केला. त्याकरिता, त्याने वेवर्नची शैलीपूर्ण वैशिष्ट्ये आणि आपल्या गुरुची लयीविधयक द्वे यांच्या पासूनच प्रस्थान ठेवले. मी पाहिलेले बुलेझचे कांही रचनावंद खरोखरीच कमालीच्या गुंतागुंतीचे आहे. इतकी गुंतागुंतीची वीण कशाकरिता असे विचारले असताना या रचनाकाराचे म्हणणे असे की, डोडेकाफोनिक रचनापद्धतीमधील कामगातीची विविधता स्वीकारली गेल्यामुळे तिला धरूनच लयकारीच्या रचनेतही स्वरस्युतेचा शोध घेणे त्याला प्राप्त झाले. बुलेझची धारणा तीव्र आणि जवळजवळ शास्त्रीय स्वरस्पाची आहे. आणि लयीचे नियमन करून केलेल्या स्वरसंबंधनेत निर्माण होणाऱ्या नवीन शक्यतावहूलच्या त्याच्या अन्वेषणाने, युरोपमधील संगीतमंडळात अगोदर मोठी खळबळ उडवून दिली आहे.

बुलेझ काही काळापुरता, फेंच रचनाकार आणि समीक्षक रेने लेबोविंग्ज याच्या मार्गदर्शनाखाली राहिला होता. लेबोविंग्जने अलीकडे शोनवर्गीअन दृष्टीकोनाचा अविरत पुरस्कार केला होता. शोनवर्गच्या काही अनुयायांच्या मागे पडण्याच्या प्रवृत्तीवहूल खेद प्रदर्शित करण्याचे प्रसंग त्याचेवर मधूनमधून आले होते. ही प्रवृत्ती म्हणजे, क्रमाने उद्दृत केलेल्या स्वरमालिकेच्या रचनेत, मूलतःच स्वरप्रधान असलेल्या कल्यनांचा पुन्हा समावेश करणे. शोनवर्गीने स्वतःच आणि अल्बन वर्गने आपल्या व्हायोलिन कॉन्सटांसन्ये एरवी 'विशुद्ध' असलेल्या आपल्या रचनेत, स्वरप्रधानतेचे द्रव्य बुसविण्याचे पाप केले होतेच. अशा या डोडेकाफोनिक विचारप्रणालीमधील अधिक अपरिवर्तनवारी पक्षाचा जो सामान्यपणे पुरस्कर्ता समजला जातो, तो म्हणजे इटालियन रचनाकार लुईजी डलापिकोला होय. डलापिकोलाच्या मताप्रमाणे, बारास्वरवादी रचनाकारांनी लेबोविंग्जच्या आदेशांना चिकडून राहण्याचे कारण नाही. आता तर या विचारप्रणालीचे तीन प्रस्थापक आणि

प्रेणते जगातून निघून गेल्याकारणाने संभव वाटतो तो असा की, मूळच्या पद्धतीमधून नवीन आणि अनेपक्षित अशा अनुमानांचा उम्बऱ्या व्हावा. स्वरप्रभावविरहित स्वर-मील्नाची विचारगर्भता नेहमीच मान्य न करताही १२ स्वरांच्या पद्धतीचा मोकळे-पणाने वापर केल्यास शोनवर्गांच्या मूळ कल्पनेत कमजोरी नमून ती सामर्थ्यपूर्ण होती असे ठरेल.

मग या एकूण सर्व गोडीमुळे काय ठरते? मुक्त संगीताचे बुसोनीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यात आपग थोडे तरी यशस्वी झाले आहोत का? सूजनशील शक्ति संप्रदायिकते-पासून जितकी मोकळी होईल, त्याप्रमाणात ती आपल्याला अधिक ओळखता येईल असे बुसोनीने म्हटले आहे. या कसोरीप्रमाणे किंत्येक पुराण्या कल्पनांमधून आपली सोडवण्यक करण्यात, युरोपमधील नवीनतावादी निश्चितच यशस्वी झाले आहेत. माझ्या मताने ही त्यांची महत्वाची कामगिरी आहे. त्यांची एकादी तुरल्क रचनाकृती आपल्याला आवडत असो वा नसो, किंवद्दु त्याचे एकूण रचनाकार्यच आपग तुच्छ लेखीत असू, वसुसुस्थिरी उरते ती हीन्ह की, युरोपिअन संगीताची घटना आणि त्याचा विस्तार याविष्यांच्या अगोदरच्या कल्पना ज्या प्राथमिक गृहीतावर आधारलेल्या होत्या त्यांच्या वावतीतच त्यांनी अविश्वास निर्माण केला आहे. आणि एवढ्यापुरतेच पाहिले तर ही कंतेगारी कमी महत्वाची नाही.

प्रसुत लेखनप्रकरणाला मी जी सुरवात केली ही असे विधान करूनच की, युरोप-मधील रचनाकार चालू काळात आणीवाणीच्या छायेवाली आपले कार्य करीत आहेत. अशा या विधानाच्या दुसऱ्यां भागाचे मला विवेचन करावयाचे आहे. आणि तो म्हणजे वर्तमानकाळामधील रचनाकार्यांचा हेतु आणि त्याचे साध्य यावदलची वाटण्यारी कमालीची आस्था. आश्रयाची गोष्ट अशी आहे की, प्रथमदर्शनी भासतो तिक्का या विषयाचा वारा स्वरांची रचना आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न यांच्याशी संवेद नाही असे नाही.

वर्तमानकालीन रचनाकारांच्या हालचालीचे ज्यांनी अनेक वर्षे बारकार्डाने निरीक्षण केले आहे अशा प्रोफेसर एडवर्ड डेन्ट यांच्या मताप्रमाणे ही णीवाणीची अवस्था बीथोवेनच्या काळापासून चालू आहे. त्या काळात या आधुनिकतेच्या निर्मात्याला स्वतःच्या सामग्रीवरच गुजारा करावा लागला आणि त्यामुळे त्याला व्यक्तिस्वातंत्र्य भरपूर मिळाले तरी, त्याचवेळी समाजामधील आपले नियोजित स्थान आणि त्यावरोत्तरच येऊ शकणारे आर्थिक स्वास्थ्य मात्र वालवाचे लागले. या नवग्रास स्वातंत्र्यामुळे, आपण नेमके कोणार्किता आपले संगीत लिहित आहोत यावदलचा मात्र या रचनाकारांचा निश्चय होईना. प्रोफेसर डेन्ट हा विषय पुढीलप्रमाणे मांडतात. “रचनाकारापुढे असलेला पर्याय आर्थिक स्वरूपाचा दिसत असला तरी, त्याला पडलेल्या नैतिक प्रश्नांच्या तुलनेने तो क्षुलकच आहे. रचनाकाराने केवळ स्वतःकरिताच आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा

आविष्कार करण्यासाठीच लिहून ते लोकापुढे स्थीकारा अगर टाकून द्या अशा बेफिकीरीने फेकावे अगर आपल्या बांधवांच्या कल्याणस्तव आपली प्रतिभा आपल्याजवळ ठेव म्हणून सांभाळली पाहिजे असे त्याने समजावे? ही कलाकाराच्या बाह्य जगताशी असणाऱ्या नात्याची मूळभूत समस्या अर्थात्तर्व वीथोव्हेनपूनच्या सर्व रचनाकारापुढे आहे.” माझ्या मताप्रमाणे या ठिकाणी दोन प्रक्ष गुंतलेले आहेत. पहिला, कलाकार आणि त्याची विकेवृद्धी म्हणजे कोणत्या आंतरिक विश्वासाने तो रचनाकारास उडूकून होतो यासंबंधीचा आणि दुसरा, कलांवत आणि त्याचे कलानिवेदन अशा प्रकारचा म्हणजे, आपला जो कोणता श्रोतुसमूह असेल त्याच्याप्रत पोहोचण्यासाठी त्याने कोणत्या प्रकारचे सांगीतिक माध्यम वापारावे?

या गोष्टी परवापरीत एक शिष्टाचार म्हणून केल्या जाणाऱ्या चर्चेचा विषय होता. अल्युकडे मात्र त्यांना उग्र अशा वास्तवतेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वीथोव्हेननंतरच्या काळात आता प्रथमच विवक्षित देशामधील रचनाकारांना, अधिकारी आणि आर्थिक साहाय्य देण्याची कुवत असलेल्या व्यक्तीकडून, नेमक्या कोणाला उद्देश्यत त्यांनी आपले संगीत लिहावे आणि आपल्या निवेदनाला उपयुक्त ठरतील असे कोणते माध्यम आणि गानप्रकार त्यांनी अमलात आणावेत यासंबंधीचे आदेश दिले जात आहेत. १९४८ साली प्रेग येथे भरलेल्या रचनाकार आणि सांगीतिक यांच्या मेळाव्याने प्रसूत केलेल्या जाहीरनाम्यात या शिफारशी नमूद केलेल्या होत्या. ‘प्रागतिक’ समजला जातो अशा दृष्टीकोनाचा पुकारा करण्यासाठी प्रेट ब्रिटन, फ्रान्स, हॉलंड रिव्हिसर्ट आणि इतर देशांमधील रचनाकार कम्युनिस्ट राष्ट्रामधील रचनाकारावरोवर एकत्र असे हे प्रथमच आले होते. मला जर हा जाहीरनामा नीट समजला असेल तर त्यात एवढेच सांगितके आहे की, मानवी संस्कृतीच्या एका नूतन युगात आपण पदार्पण करीत आहोत; म्हणून ज्यांच्या संदेशात वास्तवतेची दखल घेतली जाते अशाच रचनांची आपल्याला गरज आहे; विशेषतः त्या रचना, संगीतिका, ओरेंटोरियोज, कॅन्टायाज, गीते आणि समृहगान या सारख्या शहृप्रधान असाव्यात आणी ग्रामीण साधनसामग्रीचा उपयोग करून त्या लोकांना आकलन होतील अशा पक्षदर्तीने लिहिल्या जाव्यात; यामुळे सार्वत्रिक आणि संवगोलंकारी प्रवृत्तींना आला वसेल; वर्तमानकालीन विसंवादी संगीत आता निसृपयोगी ठरले आहे आणि यापुढे पराक्रियेच्या व्यक्तिगत प्रवृत्तीचा त्याग करावयाला हवा.

या सर्व गोष्टी आता आपल्या बन्याच परिचयाच्या झाल्या आहेत. आणि याचे विशेष कारण, सोबहीएटमधील संगीतविषयक धोरणासंबंधीच्या प्रत्येक फर्मानाला जगभर प्रसिद्धी मिळते, हे आहे. तथापि प्रक्ष असा आहे कीं, कम्युनिस्ट नसलेल्या युरोपामधील रचनाकाराच्या दृष्टीनें हा एक महत्वाचा विषय उरतोच. मर्यादा स्पष्टपणे खालवल्या गेल्या असून वेगवेगाव्या देशांतील साहित्यिक आणि सांगीतिक नियतकाळींकांमधून हा

संघर्ष लढविला जात आहे. बारास्वरवारी रचनाकाराला आपणच टीकेचे प्रमुख लक्ष्य आहोत ही गोष्ट माहीत झाली आहे. तो स्वसंतोषासाठी संगीत लिहीत नाही. त्याला पसंत असो वा नसो, तो आता एका प्रस्कुट आणि लडाऊ प्रतिकूल्येविरुद्ध लिहू लागला आहे. कम्युनिस्ट प्रवृत्तीचा रचनाकारही काही कमी चिंतेत पडलेला नाही. त्याचीही सकारण अशीच समज झाली आहे की, लोकांच्या अभिरुचीला पणेल अशी उचित शैली हुडवून काढणे आणि त्याच्वरोबर आपल्या ज्या काही कलात्मक आकांक्षा असतील त्या तृत करणे या तितक्याशा सोऱ्या गोष्टी नाहोत. म्हणजे साध्या भाषेत सांगावयाचे तर, बारा-स्वरवारीच्या पुढे एक कार्ययोजना आहे. तथापि श्रोत्यांच्या अभिरुचीपर्यंत पोहोचण्याची त्यांना आशा नाही. उल्ट “प्रगतिकांचा” म्हणून एक श्रोतृस्माज आहे, तरीमुळा त्या समाजाच्या गरजांना अनुसूचन आपण एकादी नवीन आविष्कारपद्धती शोधून काढू अशी त्यांना खात्री नाही. या दोघांच्या दरम्यान व्यावसायिक रचनाकारांचा मोठा समूह असून, तो अस्थिर आणि काहीशा गोंधळाच्या अवस्थेत काळ कंठीत असतो आणि उभय पक्षां-कडून होणारा मारा चुकविण्याचा प्रयत्न करतो. आजवर कवीच प्रात झाली नव्हती अशा या परिस्थितीमुळे कोणत्याही विचारी युरोपियन कलावंताला अखेरीस आपल्या विवेकबुद्धीकडून कौल मागावा लागत असून, आपले संगीत आपण कशाकरिता आणि कोणासाठी लिहीत आहोत या प्रश्नांची उत्तरे हुडकणे भाग पडत आहे.

कलावंत कोणत्याही विचारसरणीचा असो, त्याला यापुढे कधीतरी या कला-निवेदनाच्या समस्येला तोंड यावे लागणारन आहे. हवे असेल ते कृतीत आणावयाला मोकळा असणाऱ्या रचनाकाराने प्रोफेसर आय.ए. रिचार्ड्स यांनी काही वर्षांपूर्वी दिलेला सळ्डा विचारात घेतला तर वरे होईल. त्यांच्या लिहिण्याचा सारांश असा की या समस्येची जाणूनवृजत् दखल घेण्याची कलावंताला जरूरी नाही. कारण जाणीव नसतानामुळा तो या निवेदनाच्या विषयांत गुंतलेला असतो. कलाकार आपली एवादी कृति अगदी यथातथ्य रीतीने म्हणजे केवळ स्वतःासाठी यथातथ्यरीतीने निर्माण करीत असेल, तर ती शेवटी विदीत केली जातेच. याचे कारण निवेदन हा त्या यथातथ्यतेचाच एक भाग आहे. तथापि असे मात्र म्हणावेसे वाटते की प्रोफेसर रिचार्ड्सनी कल्पिलेला कलावंत आपल्यापुरताच यथातथ्य असत्याचा आनंद उपभोगित असतो. आणि तोच मुक्त कलाकार होऊ शकतो.

उल्ट मुक्त नसलेल्या कलाकाराला मात्र या कलानिवेदनाच्या विषयाचा जाणीव-पूर्वक विचार करण्याची फार जरुरी आहे. कारण त्याच्या परिस्थितीच्या दृष्टीने तो प्रश्न अत्यंत महत्वाचा ठरतो. या परिस्थितीने कलावंताचा एक सर्वांत महत्वाचा हक्क त्याच्या-पासून हिरावृन घेतला आहे. आणि तो म्हणजे चुका करण्याचा कलावंताचा पुरातन हक्क. कोणताही निर्मांता आपल्या गैरहिंशेवी प्रमादापासून तसेच मिळविलेल्या विजयातूनही

काही घडे वारंवार शिकत असतो. प्रत्येक वेळेला वरोवरच्य असले पाहिजे या काळजीने कम्युनिस्ट वर्चस्वादालील कलावंत अगदीच वेजार झालेला असला पाहिजे. माझी स्वतःची कल्पना अशी धावते की, सोंविहिण्ठ राजवटीला आपल्या रचनाकाराकडून जे संगीत हवे आहे त्याकरीता त्यांनी प्रथम आधुनिक युरोपिअन संगीताशी संरक्षन न आलेल्या कलावंतांची एक नवीन जात वाढवावी आणि मगच तरी आशा करावी. याचे कारण, ज्या कलाकाराने एकदा का होईना, मिळहोड अगर हिंडेमिथ याचे संगीत ऐकले, त्याने पापाचे फल चाखलेच आणि त्या दृष्टीने जे नुकसान व्हावयाचे ते झालेच असे म्हणावयाला हरकत नाही. वर्तमानकालीन संगीताची भाषा अर्धवट का होईना ज्याच्या कानावरून गेली आहे, असा कोणताही रचनाकार तिचे संस्कार आपल्या कुटी-मधून संपूर्णतः पुस्त टाकू शकणार नाही. हड्डीच्या सोंविहिण्ठ रचनाकारांचा विशेषतः त्यांच्यामधील प्रमुख अशा प्रोकोफिफ आणि शोस्टाकोविच यांचा विचारव्यामोह याच ठिकाणी दिसून येतो.

इतर देशांत संगीताची सद्या जी परिस्थिती आहे तिची थोडक्यात हकीकत सांगणे सोपे नाही. १९५१ सालचे सहा महिने भी युरोपात काढले आणि ज्यावेळी मी मागचा विचार करू लागतो आणि सूजनशील संगीताविषयीनी त्यावेळची माझी मते जुळवू पहातो, त्यावेळी मला नाईलाजाने कवूल करणे भाग पडते की, न निवळलेल्या या परिस्थितीत मनाला अस्वस्य करणारे अनेक घटक आहेत. पण याशिवाय दुसरे काय असणार होते? मग रचनाकारापुढे एकच संभवनीय पर्याय उरतो आणि तो म्हणजे भोवतालच्या जीवनाशी असेहेच सर्व संवेद तोडून दूर निघून जाणे. पण ती अदिक्कच वाईट गोष्ट होईल..... नाही. युरोपमधील संगीतात त्याच्या राजकीय आणि आध्यात्मिक जीवनामधील अनेकविध संबंधांचे प्रतिविव दिसून याचे अशीच अपेक्षा आपण करावयाला हवी. कारण त्या संगीतामधील वेगवेगळ्या भागामुळे एक बहुरंगी आणि पुस्ट व धोटाळ्याचे चित्र निर्माण होते. ही चमत्कारिक गोष्ट नसून वरेचसे समुचित आणि पुणी-दायक असेहि त्यात निर्माण केले जात आहे हीच महत्वाची बाब ठरते.

५ अमेरिकेमधील सांगीतिक कल्पकता

अमेरिकन संगीतामधील कल्पकता असा विकट विषय मला सुनविण्यात माझा एक धूर्त सहकारी संगीतकार जवाहदार आहे. त्याने माझ्यासमोर हा प्रश्न पुढीलप्रमाणे मांडला. पश्चिम गोलार्धात उत्तरेकडे आणि दक्षिणेत संगीतकळेचा अभ्यास आता गेली अनेक वर्षे चालू आहे. मग युरोपकडून त्या कल्पेची जेवढी आपल्याला प्राप्ती झाली, तेवढ्यावरच आपण केवळ गुजराण करीत नस्त सांगीतिक म्हणून आपण आपलीही काही कल्पक बुद्धी वापरली आहे असे म्हणता येईल का? आणि संगीताच्या विश्वाकडे अशी आपली शोधक बुद्धि आणि कल्पकता आपण वर्ळविलीन असेल तर आपण त्याला नेमके काय दिले? उत्तरादाख्याल मी असै म्हणालो की, अशा प्रश्नाचा समाधानकारक खुलासा करणे ही जवळजवळ अशक्य अशी गोष्ट आहे. आणि काही असले तरी हा प्रश्न उपस्थित करण्याची अजून कदाचित वेळच अलिली नाही आणि याहीपेक्षा गोष्ट अशी की, स्वयंस्थितीचे योग्य निदान करावयाला मलाच तितकेसे जमणार नाही; याचे कारण अनुकूल उत्तरे शोधून काढण्याकडेच माझा ओढा अधिक असावयाचा. तथापि माझ्या संगीतकार मित्राने आपला आग्रह चालूच ठेवला. त्याने माझ्या असे लक्षात आणून दिले की, दोन पिढ्यापूर्वपिक्छा, आताचे अमेरिकेचे दोनही भाग सांगीतिक दृष्टीने अधिक विकसन पावले आहेत असे प्रयेकेजण म्हणतो. आणि शिवाय तो पुढे म्हणाला, ‘तुम्ही, दक्षिण अमेरिका, मेकिस्को, क्यूबा, आणि कॅनडा हे देश पाहिले असून गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक काळांत आपल्या देशातही होत मेलेल्या संगीताच्या हातल्चालीचे निरीक्षण केले आहे. तेव्हा जगाच्या संगीतात आपण आपली विशिष्ट भर कितपत वातली यावाचीत निर्णायिक मत देण्याला इतरापेक्षा तुम्हालाच सोयीचे जाणार नाही का? मला अखेरीस या प्रश्नावर विचार करणे भाग पडले. मला मग असे वाटावयाला लागले की, माझे विचार किंतुही चुकीचे असोत, आजपासून पन्नास वर्षांनंतरच्या एखाद्या सांगीतिकाला विसाव्या शतकाच्या मध्यांतील एका अमेरिकन रचनाकाराला कोणती उत्तरे सुनवली होती, यावळल तरी निश्चितच कुतूहल वाटेल.

या दोनही अमेरिकोंचा अनुभव काही सोगत असेल तर ते हेच की, संगीत ही प्रथलंसिद्ध कला असून तिचा विकास संथ गर्ताने होत असतो. या गोलार्धात स्वरालिपीसह प्रथम जो ग्रंथ प्रसिद्ध झाला त्याला सुमारे नाररो वर्षे होउन गेली. ही महत्वाची घटना मेक्सीकोमध्ये १५७६ साली बूढून गेली. युनायटेड स्टेट्सच्या विकासाला सुमारे तीनशे वर्षे लागली आणि एखाद्या कलेच्या वाढीकरीता एवढा काळवंड पुरेसा आहे. चस्तुत: मला असे दिसते की, एखाद्या देशाकरिता व्यापक अर्थपूर्णतेचे संगीत निर्माण करावयाचे असेल तर त्याकरिता तीन अटी पुऱ्या होणे जहर आहे. पहिली अट अशी की, देशाला स्वतःची अस्मिता असून रचनाकार त्या देशाच्या भवितव्यात भागीदार झालेला पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरी, त्या रचनाकाराच्या ठायी सांगीतिक संस्कृतीची काहीशी जाणीव असावयाला हवी; आणि तिला ग्रामीण जीवनांत प्रचलित असलेल्या कलंचा आधार मिळावयाला पाहिजे. आणि तिसरी अट म्हणजे त्याच्या मदतीसाठी त्या देशात संघटीत अशा सांगीतिक हालचाली निरान काही प्रमाणात तरी चालू असावयाला हव्यात.

उत्तर आणि दक्षिण अमेरिकेमधील संगीताने, युरोपिअनांनी वसाहत केलेल्या इतर भूभागातील संगीताच्या पढूतीचाच किंतु सुरवातीपासून गिरवावा, हे केवळ साहजिकच होते. दोनही ठिकाणी, प्रथम घनदाट अरण्येचे होती आणि तेथे जगण्यासाठीच झगडा करणे प्रात होते. संगीताच्या प्रारंभिक हालचालीचावत आपल्या चुल्त घराण्यातल्या लॅटिन अमेरिकानाचे नवीन आपल्यापेक्षा वलवत्तर होते. स्पेनमधून आलेले काही कॅथालिक धर्मप्रचारक, हे सुसंस्कृत संगीतकार असून आपल्या अनुयायांना संगीताचे प्राथमिक पाठ देण्याची त्यांना उत्सुकता होती. या 'नवीन जगांत', इ. स. १५२४ च्या सुमारास, पहिली संगीतदाला स्थापन करण्याचे ऐय पेंट्रो डी गॅन्टे, या फ्रॅन्सिस्कन पंथाच्या धर्मगुरुला दिले जाते. तदेशीय रहिवाशाना स्तोत्रांचे गान करावयाला आणि संगीताची लिपी लिहीण्याला त्याने शिकविले. उल्ट प्युरिटन उपाख्याय हे स्वरदेवतेचे निखाल्स शब्द म्हणूनच प्रसिद्ध होते. अलीकडे मात्र त्यांच्याबदलच्या या मतामधील कठोरपणा काहीसा मावळला आहे. काही असेतरी असे समजण्यास हरकत नाही की, स्तोत्रांच्या गानाव्यातिरिक्त, संगीताला कला म्हणून उत्तेजन दिले जात असल्याचा, अस-त्यास फारंच थोडा पुरावा मिळू शकतो.

उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या वसाहतकालाच्या पुढच्या भागात, पहिल्या तदेशीय अर्ष अशा रचनाकारानी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. ते सगळे बहुतेक आपल्या फावल्या वेळात संगीत लिहीत असत. तो त्यांचा व्यवसाय नसून एक छंद होता. त्यानंतर लवकर्त्तव वाहेरच्या देशांतील व्यावसायिक संगीतकार येऊ लागल्यामुळे त्यांना त्यांच्या कार्यात मदतच झाली. आपल्या देशात मात्र असे वाहेरचे पुण्यल लोक

प्रथम इंग्लॅंडमधून आले होते. ऑर्टोकिकल्ड यांनी सार्वितल्याप्रमाणे त्या काळातील आपले जवळजवळ सर्वच संगीतधन इंग्लॅंडच्या मागाने आले. हॅन्डेल, हेडन, मोशार्ट, हे युनायटेड स्टेट्सला माहीत झाले याचे कारण ते इंग्लॅंडमध्ये प्रसिद्ध होते. अशातनेही पुढची लाट आपल्या किनाऱ्यावर येऊन थडकली ती मध्य युरोपामधून महणजे विशेषतः जर्मनीतून. परिणामी आपला संगीतसंबद्ध विचार वरीच वर्षे ट्यूर्योनिक आदर्शाच्या प्रभुत्वाद्यालीन होता. लॅटिन अमेरिकेमध्ये बोहेरचा संगीतकार मुख्यतः आयवेरिअन द्वीपक्षातून आला आणि ते अपेक्षितच होते. त्यानंतरची जी लाट आली तिच्यात इटालीतल्या संगोतकारांची मोठी भरती होती.

अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील अमेरिकेच्या रचित संगीतांत कांही कल्पकेत्ता भाग दिसतो काई जतन करून ठेवलेल्या कागदपत्रावरून जे संगता येते ते हेच की तसा तो फारच थोडा आहे. क्रान्तीयुद्धाच्या काळामधील विलिंग्जसारखे अगदी थोडे जुने रचनाकार होते. त्यांची स्मृति मात्र अजून इकून आहे. विलिंग्जना धंदा काटडी कमविष्याचा होता. तरी पुढे त्याने धर्मस्तोत्रामधील स्वर आणि लहानशी देश-भक्तीपर गीते यांच्या रचना केल्या. ती गीते पुढा अलीकडे न सापडली असून प्रसिद्ध हि आली आहेत. ती गीते स्वरसंमीलनाच्या नियमांना मधूनमधून भंग करतात. आणि त्यामधील जोडकामाच्या वेळी काहीशी तप्तस्थन राहतात. असे असूनही त्यांच्यातील स्थूलवृत्ताच्या प्रामाणिकपणामुळे हड्डीच्या श्रोत्यांना ती हवीशी वाटतात. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यातील अणणदी दोन रचनाकारांना उडेऱ्या करणे जसर आहे, ते महणजे न्यू ऑर्लिन्सचा लुई मोरो गोटस्चॉक आणि रिओ डी जानीरोमधील कालीं गोम्स. दौवानाही बोहेरच्या देशातच लोकप्रियता प्राप्त झाली. लिस्टच्या पढतीचा एक पिअनो-वादनपटु म्हणून गोटस्चॉक असुव्याप्तमर भयक्त असे. ऐतिहासिक टष्टिने पाहिल्यात त्याला महत्त्व एकाच गोष्टीमुळे आहे. आणि ते महणजे ज्यांना ढिलेपणाने लॅटिन अमेरिकन महणून संवेदिले जाते अशा लयीवर आपल्या रचना आधारणारा आपल्याला माहीत झालेला हा अगदी पहिलाच रचनाकार आहे. गोटस्चॉकची एखादीच अपवादात्मक रचना स्वतंत्र स्वरूपाची वाटते. बाकीच्या रचना उघडपणेच वैसे देणाच्या समाजाला थकक करण्यासाठी लिहिलेल्या दिसतात. तथापि तो एक असा उत्तर अमेरिकन रचनाकार म्हणून मानावयाला हवा की ज्याने हिस्पानिक उगमाच्या संगीतापासून केवडी मुवलुक साधनसंपत्ती मिळू शकते याची आपल्याला कल्यान आणून दिली. कालीं गोम्स हा एक संगीतकांचा यशस्वी रचनाकार होता. आणि त्याच्या उक्तिंचे कार्यक्रम मिलानमध्ये लास्काला या टिकाणी झाले. त्यांची शटप्रधान गीते ब्राझीलमधील ग्रामीण विवयावर आधारलेली होती. तथापि ती गायली जाण्याची पढती मात्र, त्याच्या इटालियन आदर्शांपासून वेगळी दाखविता येत नव्हती. गोम्स हा त्याच्या तन्हेचा तेवढाच असा पहिला

भाण्स होता. आणि अजूनपर्यंतही तो स्वतःच्या देशात एक आदर्श पुरुष म्हणून समजाला जातो.

आपल्याकडे असा आदर्श राष्ट्रपुरुष स्ट्रीफन फॉस्टर हा आहे. रचनाकार म्हणण्यापेक्षा तो एक गीतलेखक होता. तथापि त्याच्या ठार्यी भावनांचा स्वाभाविकपणा आणि गोडवा असल्याकारणाने त्याची आलापने लोकगीतांच्या दर्जाला जाऊन पोहोचत. त्याच्या रचनेमधील प्रसादाचे आणि निष्ठेचे अनुकरण सुखासुखी होऊ शकत नाही. तथापि विसाच्या शतकामधील आपल्या काहीं गानप्रकारांचा उगम याच सुदोषेतून आणि स्वाभाविकपणे दिलेल्या स्फूर्तीतून झाला. दक्षिण गोलार्धामधील संगीतात विलिंग्ज आणि फॉस्टर यांच्या इतक्या तोदांचे कोणी रचनाकार नाहीत. काहीसे जबळचे सादृश्य अजैंठिनामधील जुऱीअन अर्गवरे आणि क्यूबातील इग्नाशिओ कवर्हान्टेस या दोन लैटीन अमेरिकनांच्या रचनाकारांत सापडते. गेल्या शतकाच्या अखेरीपर्यंत हे दोघेही कार्यप्रवण होते. ह्या दोघांनीही शोपैच्या धर्तीवर, तथापि किंओलच्या स्वाद असलेली, एक प्रकारच्या सेवेदनाशील पीआनोसंगीताची रचना केली आणि लैटीन अमेरिकेत तिचे इतर अनेकां कडून त्याच तंहेने अनुकरण झाले. अर्गवरे आणि कवर्हान्टेस यांनी जे थोडेसे प्रारंभिक अवस्थेतले संगीत प्रदान केले त्यात काहीसा लक्टा मोहकपणा होता. नंतर मात्र अनेक दुर्घयम दर्जाच्या रचनाकारांच्या हल्डवेणामुळे त्यात बाजारीपणा शिरला.

आपल्याला दिसते आहे त्याप्रमाणे जरी अठाराच्या आणि एकोणिसाच्या शतकांत गेम्हीर प्रकृतीच्या रचनात्मक संगीतामधील नमुने फारच कमी आढळून येतात तरी संगीत-निर्मितीमधील लोकीतांच्या प्रकाराकडे बळले म्हणजे त्यामधील कल्पकतेच्या वैपुल्याने त्याची भरपाई झाल्याचे दिसून येते. आणि हे असे असल्यास त्यात नवल नाही. रचित आणि प्रयोगक्षम संगीतापेक्षा लोकसंगीताचा विकास फारच अगोदर होउन गेलेला असतो. काही शाले तरी शेवटी त्यात आगाऊ न ठरविलेला आणि आपोआप उफाळून येणारा सांगीतिक भावनांचा उमाळा दग्गोचर होतो आणि त्याकरितां संगीताच्या नियमांची आणि त्याच्या शिक्षणाची जरुर पडत नाही. माणसांचा आवाज आणि साथीला असलेच तर एखादे डमरु अगर तसलेच एखादे साधे ग्रामीण अवजार, एवढे असले म्हणजे भावनांचा विस्तीर्ण पहळा आविष्कृत करण्याकरिता आणखी काही नको. पश्चिम गोलार्धातील लोकसंगीताला अशा एखाच्या निपुण संशोधकांची जस्ती आहे की, जो या विस्तृत अशा क्षेत्राची पहाणी कील आणि त्यामधील समविषमतेची निवड करून, त्या अशा तंहेने जुळवून अगणील कीं, त्यामुळे सगळ्याच क्षेत्रावर प्रकाश पडेल. या बाबतीत मी स्वतः वराच अनभिज्ञ असलो तरी, लैटीन अमेरिकेतील काहीशा अज्ञात तरीसुद्धा प्रमाणावाहेर विपुल अशा या लोकसंगीताच्या आविष्कारक्षेत्रासंबंधीच्या स्पष्ट कल्पना मी उराशी बालगून आहे.

मला आठवतात अशी काही उदाहरणे दरभ्यान थोडक्यात नसूट करावी असे मला वाटते. क्यूंवामधील 'न्वाजिरा' बदलचे उदाहरण त्यापैकी एक आहे. क्यूंवामधील शेतकऱ्यांच्या ग्रामीण संगीताचा हा एक प्रकार आहे. गिटारच्या तारामधून काही साधे स्वर छेवून गायक आपल्या सुरेल आवाजात एका विशिष्ट शैलीने आणि परिषृष्ट अशा व्यक्तिगत पद्धतीने एखादी कथा निवेदन करतो, आणि तासन् तास ती अखेरपर्यंत ऐकत रहावी असे मला वाटते. अशीच गोष्ठ, पेरुमधील इंडियन लोकांच्या विरहविवहल संगीताची आहे. जुन्यापुराण्या पाव्यावर ते कधी जोर्डीने आणि विविध प्रकारच्या चमत्कारिक स्वरमिश्रणाने वाजविले जाते. आणि त्याचा आविष्कार शांतीत अशा खिळतेने भरून गेलेला असतो. कोलंदियामधील 'बाघबुकोच्या' उल्हासकारक लयीत लोकवृत्ताचे विविध प्रकार सामावलेले असून त्यांच्या ५ आणि ६ मात्रामधील येरझारा आनंदकारक परिणाम घडवून आणतात. नृत्याचा विषय निवाला असताना पेराम्बुकोच्या रस्त्यामधील भी पाहिलेल्या अविस्मरणीय अशा 'फेव्हो' चा उल्हेल केल्याशिवाय मला राहवत नाही. संगीताच्या दृष्टीने पाहिले तर एखाद्या साध्या गाणांच्याला एखादा अतिपरिचित असा प्रकार हातादी आला म्हणजे जसे होते, त्याच्यप्रमाणे एखादे साधे रस्त्यावरचे संचलन पाहून त्याचे अफ्रो-त्राक्षिलिङ्गन निर्दर्शनात रूपांतर झाल्याचे या फेव्होत दिसून येते. असेच रूपांतर एखादा क्यूंवून लोकसंगीताचा रचनाकार 'डन्झॉनचे' नृत्यलेखन करतो त्यावेळी 'झर्नी' पियानो संगीताच्या आकृतीमधून सिढ्ह होते. याटिकाणी दिलाऊ दोमा--१९०५, मालव्या हव्यामानामधील उच्च राहणीचा शोभिवंत-पणा ही प्रमुख कल्पना आहे. शेवटचे उदाहरण म्हणून अजॅटिनामध्ये ऐकले जाते त्या टँगोन्चा उल्हेल करावयाला हवा. विविध प्रकारच्या वायू आणि काही तंतुवाद्यांच्या सहाय्याने आणि अतिशय कर्कश पद्धतीने त्याचे वादन केले जाते. अशा वाद्यांच्या संमीलनामुळे इतकी तीव्र नादमयता निर्माण होते की, संगीतामधील भावात्मक भागातही भावविशेषतेचा अंदा उरत नाही.

थोडक्यात उल्हेलिंग्ल्या लोकसंगीताच्या या विविध प्रकारावरून इतर पुष्कळ प्रकारांची कल्पना येते. ते जरी किंतीहि विरुद्धुला उत्पन्न करणारे आणि मनोरंजक असले तरी, माझ्या मित्राचा त्यांच्याकडे रोख नव्हता. पाश्चिमात्य जगाच्या संगीतात कल्यक्तेचा कार्यभाग किती अशी त्याची चौकडी होती. गंभीर प्रकृतीच्या संगीताश्वावतत्र विचार करावयाचा झाल्यास मला एक गोष्ठ निसंसशय वाटते आणि ती ही की, असेरिकेच्या संगीतात आपण कल्यक्तेने विचार करीत असू, तर आपली मुख्य मदार लयीच्या क्षेत्रावर असली पाहिजे.

गेली काही वर्षे दोनही असेरिकेतत्या संगीताचे लय हे खास क्षेत्र समजले जात आहे. रॅय हॅरीस याने ही गोष्ठ वव्याच पृष्ठी नजरेला आणली होती. त्याने लिहिले

आहे की, ल्योमधील वांवेस्त्रपणाघडलची समज युरोपिअनापेक्षा आपल्याला काहीशी कमी आहे. युरोपिअन संगीतकारांना, ल्योची शिकवण तिच्या महत्तम साधारण विभागांना धरून दिली जाते. उलट आपल्याला सुरवातीपासून तिच्यातल्या अगदी लहानलहान घटकांचीच जाणीव असते. एक ऐट म्हणूनही आपण अपरिचित ल्योंचा वापर करीत नाही. तथापि त्या आपण याळू शकणार नाही. हँरीसची ही मते अधिक स्पष्ट करता येतात की नाही, म्हणजेच अमेरिकेच्या म्हणून समजल्या जाणाऱ्या ल्योंचा उगम आणि स्वरूप हुडकून काढता येते की नाही ते आपण पाहू.

ल्योविषयीच्या आपल्या समजदारीचा उगम काहीसा आफिकेतून आणि तसाच स्पेनमधून आहे, याबहूल समीक्षकांचे एकमत आहे. बऱ्याच मानववंशाचे मिश्रण आयवेरिअन द्वीपकल्पातच घडून आत्याकारणाने आणि त्यातच आफिकेच्या अरब संस्कृतीचा प्रवेश झाल्यामुळे, आयवेरिअन आणि आफिकन संस्कार एकमेकांची निश्चितच जुळून आके आहेत. काही विवक्षित देशात, तेथील मूळच्या इंडीयन लोकांनी आपल्या परंपराप्राप्त ल्यकारीच्या प्रकारांनी त्यात काहीशी भर वातली असावी. तथापि असा फक्त तर्कच करता येतो. काळ जसा उल्लून जातो तसे आयवेरिअनपासून आफिकन संस्कार अल्य करून पाहाणे जास्तत्रै कठीं होउन वसते. ही अंडचण टाळण्याकरितां आपण मग, आफोक्यूबन, आफोब्राइलीअन, आफोअमेरिकन ल्यकारी, अशा शट्प्रयोगांचा उपयोग करू लागतो. पाश्चिमात्य देशांत ल्यकारीचा जसा विकास झाला, तसे स्पेन आणि पोर्तुगालमध्ये स्वतंत्रपणे काहीच न झाल्याने आपल्याला असेच म्हणावे लागते की, आपल्या ल्यकारीमधील जोमदारपणा आणि उल्हास ही मुख्यतः नवीन जमान्यात अवतीर्ण झालेल्या नीग्रोक्लूनची देणगी आहे. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत गुलामांचा व्यापार झालाच नसता तर आपले अमेरिकन संगीत कसे दिसले असते याची कल्पना करवत नाही. या गुलामांच्या जहाजांमधून अलौकिक प्रतिभेदे लेणे लाभलेल्या अनेक संगीतकारांचे बहुमोल धन आणले मेले. त्यांना ल्योच्या अनेकस्वरूपी स्पंदनाची उपजत जाण होती. अशा संगीतांमधील आवेश दोनदो वर्धापूर्वीसारखा आजही रिओ डि जानेरो, हवाना, अगर न्यू थार्लीन्समधील आडरस्ट्यामधून आढळतो यावरून त्यांच्यामधील सामश्यांची ओळख पटते. आफिकेच्या काही हह्तीच्या जमातीतील गानविधि अर्लीकडेच स्वनिमुद्रीत झाले आहेत. त्यावरून हे स्पष्ट होते की, आजचे क्यूबा अगर ब्राइलीमधील नानीगोज आणि त्यांचे आफिकेच्या अरण्यात रहाणारे पूर्वज या दोघांमध्ये संगीताच्या दृष्टीने सरल्यात असलेला दुवा दिसून येतो.

यां प्रतिभेद्या देणगीचे स्वरूप कोणते असावे? पहिल्याने, ती ल्योची एक विचार-पूर्वक केलेली कल्पना असावयाला पाहिजे. मात्र तिच्यात बुद्धिविलास नसून शरीरामधील स्पंदनाच्या प्रेरणेशी ती निगडीत असावयाला हवी. ही प्रारंभिक प्रेरणा, नंतर इतक्या

अमर्यादि हड्डाने प्रकट होते की, तिचा आवाका स्वतःवर लाडून घेतलेल्या एकलेपणापासून तो अभावतःच आवरलेल्या हठयावातांच्या कळोलापर्यंत पोहोचू शकतो, दुसऱ्या रीतीने ते स्वरूप म्हणजे अनलंकृत अशा ल्याचीच्या सूत्रांमधील विषम घटक उल्घाडून दाखविताना आढळून येणारे कमालीचे चातुर्थ, आणि शेवटची सगळ्यांत महत्वाची गोष्ट म्हणजे धननीचे अगदी स्वतंत्र असे भाग एकत्र वांधून त्यातून उभारलेली अनेकरुपी ल्याचीची रचना, मी ऐकेल्या कोणत्याही युरोपिअन संगीतात ल्याचीची उत्कृष्टता मला जाणवली नाही, जितकी ती मला पाच वेगवेगळ्या पडवम वाढनकारात आढळून आली, त्यातला प्रत्येकजण स्वतःची अशी वेगळीच नाटकृति वाशावरील आघाताने घडवीत होता, तथापि त्यांना त्यांनी एकसेकात असे गुंतवृन दिले होते की त्या सर्वांची मिळून एक अनेकरुपी अशी शोभाडायक आकृती निर्माण झाली, वैरांत्य संगीतात अशा अनेक स्वरूपत्वांच्या सूत्रक नाज़ुक आडल्यां दिसून येतात. पण आपण असेरिकेच्या लोकांनी ल्याचीसंवंधीचे पाठ मुख्यतः नीघो लोकांकडून घेतले आहेत. ही गोष्ट अशा सरळरीतीने संगत असताना कोणाल्ही असेच कदाचित वाटेल की मी सांपे करून संगग्याचा अतिरेक करतो आहे, असे असेले तरीसुद्धा एक गोष्ट स्पष्ट आहे, आणि ती ही की रॉय हॅरीस, वित्यम शुमान, मार्क डिलटडस्टेन आणि इतर अनेक प्रातिनिधिक असेरिकिन रचनाकारांच्या संगीतलेखनात ज्या ल्यकारीचा उलेख आहे ती नीघोप्रणीत ल्याचीपासूनच उद्भवलेली आहे.

युरोपिअन संगीतात स्पैटनाच्या अनेकस्वरुपी संबंद्हेसंबंधी अगदी वेगळीच विचार-सरणी प्रचलीत आहे, आणि हे असेच होणार. आलापनाच्या दृष्टीने कोणत्याही संगीताचा विचार झालेला असला म्हणजे त्यात विविव ल्यकारीच्या आलापी संभवनीय आहेत आणि त्या एकदम ऐक येण्ही स्वाभाविक आहे. पण या ठिकाणी प्रश्न आहे तो असे की कोणत्या गोष्टीला महत्व द्यावयाचे आणि ते कितपत? फारच थोड्या संगीतकारांचे असे म्हणणे असेल की मी म्हणतो त्या अर्थने अभिजात रचनाकांरानी आपले संगीत अशा अनेकस्वरुपी ल्यकारीवर आधारून लिहिले. मोझार्ट आणि ब्राह्मस यांनी स्वरांच्या प्राथमिक विभागणीची फारशी चिंता केली नाही असे त्यांड्या संगीत-लेखनातील कांही ठळक विभागांमधील ल्यकारीच्या कौशल्यावरून दिसून येते. तथापि त्यांच्या नेहमीच्या ल्यफद्रतीत फक्त मात्राकृतीमधील नियमितता आणि समप्रमाण याच बाबी दिसून येतात. पाश्चिमात्य संगीताचे आपण समजतो ते वैशिष्ट्य हेच आहे.

पाश्चिमात्य संगीतामधील, विशेषतः समहगानावरील वाड्यमयात आढळून येणाच्या उदाहरणातून अप्रचलित अशा ल्याचीच्या रचनासंबंद्हना निर्दर्शनास येतात. पण माझ्या उद्देशाकरिता, विसाव्या शतकापूर्वीच्या दोन प्रकारच्या संगीतावतच आपला विचार मर्यादित ठेवला तर पुरेसे हीईल. आणि ते दोनही प्रकार, अनेकरुपी ल्याचीच्या

वीणेवरच आपले अवश्यन ठेवीत असल्याने, मला या बाबतीत ते अपवादात्मक चाटतात. ते म्हणजे, इ. स. १३०० च्या अखेरीच्या फ्रेंच आणि इटालियन रचना-कारांचे अलीकडे उक्त झालेले, तसेच शेक्सपीअरच्या काळातील प्रेमगीतकारांचे लिखित संगीत. अपवादात्मक असे हे प्रकार असले तरी मला असे दाखवून यावऱ्याचे आहे की, अमेरिकन ल्यकारी ही अगदी वेगळ्याच अनेकरूपच्याच्या गृहीतावर आधारालेली आहे. आणि असा गृहीत विचार दुसरीकडे कोठेही दिसून येत नाही.

चौदाव्या शतकाच्या अखेरीच्या रचनाकारांपैकी काहीचे संगीत, मिर्डीब्हल ऑक्टेम्बरी ऑफ अमेरिकातफेच्या प्रसिद्धीकरणामुळे उपलब्ध झाले आहे. त्यावरून त्या काळच्या पोवाडे आणि घ्यारलेमधील ल्याच्या खेळांच्या आश्र्यकारक गुंतागुती नजरेस येतात. या ग्रंथाचे संपादक विची अपेल यांचा तरक असा आहे की, या ल्यकारी च्यांच्या रचनाकारांना पुरतेपणाने जाणवल्या नमून कदाचित त्या त्यांना स्वरलिपीच्या विचारांमधून स्फुरल्या असल्यात. हे अर्थात शक्य आहे की, स्वरलिपीमुळे या रचनाकारांना एक नवीन छंद मिळाला, आणि त्यामुळे ल्याच्या सभर्मिलनाच्या सगळ्याच अभिनव प्रकारावात्रत त्यांना प्रयोग करता येऊ लागले. तथापि निव्वळ कागदावर उतरलेल्या या ल्यकारी असूनही अलीकडच्या संगीतकारांना त्यांची मोठीच मुरळ पडते. मात्र त्या तशाच अद्याप कागदावर राहिल्या असाऱ्यात की नाही यावळून मात्र शंका वाढते.

उल्ट एलिजावेथच्या काळामधील प्रेमगीतांचे ल्यकारीतील वारकावे इंग्रजी बोलीमधील ल्यात मुरलेले होते. बोलीमधील कोणत्याही भागात त्यांना अल्यापणाने सांभाळून वेतल्यामुळे आडल्यामधील अनियमितपणात एक रमणीय स्वैरपण झाला. आणि इंग्रजी ही एक आवातप्रधान भाषा असल्यामुळे आणि तिच्यात संरब्धेणवजी गुणनिर्दर्शक मूल्येच असल्याकारणाने, ल्याचा एक संपन्न आणि लवचिक प्रकार निर्माण झाला आणि त्याला त्याकाळच्या दुसऱ्या कोणत्याही युरोपिअन घराण्यात तोड मिळाली नाही. गंमतीची गोष्ट अशी की, एलिजावेथच्या काळातील लोकांच्या ल्यकौशल्याचे आकलन आणि कौतुक विसाव्या शतकातच होऊ लागले आहे. यापूर्वी ल्यकारीच्या आकृतीमध्ये घेतले जाणारे स्वातंत्र्य हा गुण नसुन एक प्रमाद मानला जात असे. यासंबंधी विल्फ्रिड मेर्ल्स यांनी थोडक्यात लिहिले आहे की, एकोणिसाव्या शतकामधील समीक्षक, ज्या सोलाव्या शतकातील ल्याचा अस्पष्ट समजत असतात त्याच शतकात, चास्तविक ल्याचा विकास युरोपिअन इतिहासातील उच्चतम अवस्थेपर्यंत पोहचला. त्यानी पुढे म्हटले आहे की, इंग्लंडमधील या संगीतातल्या ल्याचा विकास शेक्सपीअरच्या मुक्तछंदसमवेतच झाला, आणि ही फारशी अनपेक्षित गोष्ट वाढत नाही. भाषणामधील ल्य, आणि मात्रानुसार आवात यांच्यात उद्भवणाऱ्या हल्लवार

ताणामधून या मुक्तवृद्धर्नीं आपला परिणाम साधला होता.

अमेरिकन संगीतात विशेषत्वाने दिसून येणाऱ्या अनेकरूपी ल्यरचना यांची जात एलिंग्झावेथच्या काळामधील रचनाकारांच्या रचनांपेक्षा वेगाळी आहे हे मुद्राम सांगावयाला हवे. ल्योन्च्या पुढील चलनात कोणत्याही एकाच मात्रावाताचा प्रभाव जाणवू नये अशी काळजी घेऊन एक नाजूक आणि तरल असे संदर्भ निर्माण करावयाचे, एवढाच त्यांचा विचार होता. उलट आपल्या अनेकरूपी ल्यकारीत एका नियमित स्पंदनासमोर दुसरे स्वैर स्पंदन आणावयाचे असा आग्रह आहे. याचे समल्यात परिचित उदाहरण आपल्याला जाझू वैडमध्ये सापडते. त्याठिकाणी मूळच्या ल्यविभागाच्या आवाराने आणि त्याच्या भोवती आलापीची वाचे स्वैरपणाने आपल्या स्वतःच्या ल्यकारी निर्माण करू शकतात. शिवाय चालू शतकात विशेष मान्य झालेले ल्यमधील उत्कटतेवरील लक्ष्य यांची त्यात भर पडते. रशियन, हंगेरिअन, स्काविनेव्हीअन असे वेगवेगाले राईय संगीत आणि त्यांच्यामधील अप्रचलित अशा ल्यांच्यात अधिक रस घेतला जात असल्यामुळे मात्रानुरूप स्वरविभागणीचा बुद्धम सोडून काढण्याला मदतच झाली. ब्रह्मतेक युरोपिअन देशात यामुळे गंभीर प्रकृतीच्या संगीताला ल्यविषयक घटक अतिमहत्वाचे म्हणून विचारात घ्यावे लागेल.

अमेरिकेमधील आपल्या ल्यकारीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यातील सूचक अगर उघड ऐकू येणारा ठामपणा आणि त्याच्वरोबर नवनवीन ल्यवैध निर्माण करण्यासाठी बहाल केलेले स्वातंत्र्य. स्वराला झोके देण्याची तरकीव हे त्याचेच उदाहरण आहे. याठिकाणी गायक अगर वाढक पायाभूत अशा ठाम ल्याती मात्रावाताशी खेळत असतो. त्या आवातावर नेमका कधीच न येता, तो मुद्राम मार्गे रहातो आणि त्या आवाताविषयी उक्ठांडा दाखवितो. आणि हे सर्व अशा सूक्ष्म मात्रांच्या क्रमवारीने की, एखाद्या लिपीमध्ये त्याचा तपशील नमूद करता येणार नाही. अर्थात तो आवात निश्चित कोणत्या जागी येणार आहे याची खात्री असल्याखेरीज त्यांच्याभोवती अगर वाजूला त्याला राहता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी नियामकतेच्या संदर्भातिच स्वैरतेला शोभा प्राप्त होते हे घ्यानात येईल. याच्या उलट आपले उत्तम जाझू वैडवाढक काठेकोरपणाने, ल्यीला संभाळून आवातस्थानवर येऊन थडकतात त्यावेळी आपल्या सिफ्फनी संगीतकारांना ते ऐकून मान खाली घालावी लागते. याप्रमाणे ल्याशी तिच्या भोवताल्यात केला जाणारा ओढाताणीचा खेळ उरेजन पावत असून त्यामुळे ल्याचिष्याच्या असेचिन आणि युरोपिअन विचारसरणीत तफावत पडत चालली आहे.

ल्य ही स्वरवाक्याशीच निगडित असून त्याचे स्पष्टीकरण करणे, हेच तिचे उद्दिष्ट असते अशी शिकवण युरोपियन माणसाला दिली जाते. उलट आपला विचार तिचे स्वरूप उल्लाङ्घून दाखविष्याचा असतो. जणूकाही तिच्या सांच्यात मागाहून सुचलेले

सूरही आपण सामावृन घेतो. अर्थातच हे अक्षरशः अमलात आणावे असा उद्देश नाही. तथापि तिचा विचार चतुर्थीश, अष्टमांश अगर सोलांश स्वरभागापर्यंत करीत जाण्याची आपल्ये प्रवृत्ती यावरून दिसून घेते. ल्यीच्या लघुत्तम विभागांचे श्वेष आपल्याला सुखावह होते असे रोय हैरीस म्हणतात ते याच अर्थाने. अशा लघुत्तम विभागांची जुळवर्णी नेहमीच्या दोन आणि दोन, अगर तीन आणि तीन यांच्या वेरजेपेक्षा, संगीताच्या दृष्टीने अरुढ अशा विषमतेची होण्याचा संभव आहे. आपल्या युरोपियन सहकाऱ्यांना हे पटणार नाही. ते म्हणतां, ‘आम्हीसुद्धा अलीकडे, स्वरामधील विषम विभागांचे स्वातंत्र्य घेऊन आमचे संगीत लिहीत असतो.’ तसे ते अर्थातच लिहीतात. तरीसुद्धा, आपण एखाद्या युरोपियन संगीतकाराने अमेरिकन लक्षकारीचा वापर करून केलेले बादन फक्त ऐकावे म्हणजे दोबांच्या ल्यविषयक विचारसरणीमधील फरक आपल्या व्यानात येईल.

विन्हेंप सार्जेंद यांनी जाझवादकाचे उदाहरण घेऊन असाच मुद्दा मांडला आहे. ते लिहितात, ‘जास वाडकाला आपल्या बादनातील आणखी विभागालेल्या दुश्यम अशा आधातातीची स्पष्ट जाणीव असते. मग त्यातील ल्य किंतीही सावकाश असो, अशा सुश्म विभागाशांची जाणीव कोणत्याही दरम्यानची अक्षरे टाळून नाद निर्माण करायाच्या त्याच्या कसवात दिसून घेते. युरोपियन संगीताला या गोष्टी अगदीच अपरिचित आहेत.’ त्यांनी पुढे म्हटले आहे, ‘वन्याच युरोपियन अभिजात संगीतकारात अशी जाणीव नसल्याकरणानेच त्यांना जाझवादन परिणामकारकरीतीने का करिता येत नाही याचा खुलासा होतो.’

एक वैशिष्ट्य या नात्याने अमेरिकन संगीतात ल्यीचा आवर्जन विजार केला जात असत्यामुळे, त्याचा एक परिणाम म्हणजे त्याच्यात आधातोद्द्व नादांविषयी विशेष आस्था निर्माण झाली आहे. एकोपिसाव्या शतकामधील वाद्यांवृद्धात उपयुक्त ठरतील अशी फारच योडी प्राथमिक स्वरूपाची आवाज निर्माण करणारी वाढे असावयाची. अलीकडे क्यूंवा, त्रांझिल आणि मेकिसको या देशांमधील संगीतचाच्यांची भर पडल्यामुळे आपले नादावाताचे क्षेत्र समृद्ध झाले आहे. त्यातील काही वाढे आपल्या पारंपरिक संगीत-घटनेतही हळूहळू शिरकाव करू लागली आहेत. सिमफनी वृंदवादनामधील वापूर्वी अगदीच दुर्लक्षित असलेल्या दाळनातही अभिनव आणि वैशिष्ट्यपूर्ण असे नाद आणि आवाज दाखल झाले आहेत. हल्हीचे रचनाकार आधातवाच्यासंबंधीच लिहू लागल्यापासून परिपाठातील विचारसरणीला कल्याणी मिळाली आहे. तिसन्या दशकात या विचारक्षेत्रामधील एक अग्रेसर असा एदूगा व्हरेस हा होता. आणि त्याच्या उदाहरणामुळे तशाच पडतीने प्रयोग करण्याची इतर रचनाकारांना प्रेरणा मिळाली. दोन पिअनो आणि दोन आधातवाच्ये यांच्याकरिता रचिलेले वेला बांटोकचे सोनाटा, आणि चार पिअनो आणि तेरा आधातवाच्ये यांच्या समवेत केलेले स्ट्राविहन्स्कीनिर्मित ‘ला नोसेस’ (Les Noces)

या गीतानुत्याचे वृंदवादन, यामुळे अभिनव नादमयतेवद्लक्ष्मी आस्था हे आपल्या काळाच्या वैशिष्ट्य आहे, या विधानाला आणखी बढकली येते. तथापि उत्तर आणि लॅटिन अमेरिके मधील संगीतकारांतच ही आस्था स्वाभाविकपणे असल्याने, त्यांच्याकडूनच आघोतोद्द्रव नादासंबंधीच्या सतत संशोधनाची आणि जिज्ञासेची आपण अपेक्षा कंरु शकतो. विह्वला लोबोसने, मला आपला व्राजीलिअन आवात-वायाचा खाजगी संग्रह दाखविला त्यावेळी मला फार हेवा वाढला. असे काही पाहिल्यानंतर एखाद्याला प्रश्न पडतो तो हा की, किंचालचे कर्कश आवात आणि वासद्रमचा रक्ष बुमारा यांच्यावरच आपण आपली गुजराण इतका काळ करी करू शकले?

ल्योप्रेरित संगीताच्या विश्याची रजा वेण्यापूर्वी, जाझा वाढकाच्या एका वैशिष्ट्याचा थोडासा उल्लेख करावयला हवा. त्याची तारीफ विशेषत: युरोपियनांकडून ज्ञालेली आहे. या ठिकाणी माझ्यापुढे अशा वाढकाच्या उत्स्फूर्ती कामगतीमधील त्याचे सामर्थ्य विचारासाठी आहे. संगीताच्या शटुकोशात या उत्स्फूर्तेतेचा अर्थ शोधव्यास, संगीतिक इतिहासामधील काही कालांवडात, रचनाकारांनी आपल्या सर्व रचना आलापीच्या अंगाने आणि त्याचा उत्स्फूर्तेतेने आविष्कार करताना वापरलेल्या सामर्थ्याचा उल्लेख आढळतो. वारोक काळात, सार्थीसह अगदी खालच्या स्वरापासून उत्स्फूर्ती वादनाची कामगत ही एखाद्या मुशीर-वाढकाला सहजासाध्य गोष्ट होती. तथापि सांविक उत्स्फूर्त वादन करण्याची कल्यना जाझ युगामधील आहे. अशा उत्स्फूर्त वादनाला नेहमीपेक्षा अधिक महत्त्व मिळते ते फोनोग्राफमुळे. याचे कारण अदी एखादी सहजसिद्ध गोष्ट जतन करणे आणि पुढे तिचा मुर्गीघ पसरविणे हे फोनोग्राफमुळेच शक्य होते. योकंसंगीतामधील याच अवस्थेमुळे घेऊ अफिसिओनाडो जाझसारखी गेय होऊ लागली.

संगीताचा आविष्कार उत्स्फूर्तेतेने केला जातो त्यावेळी काहीसा धोका पक्रावा लागतो आणि परिणामाची कल्पना येत नाही ही स्वयंसिद्ध गोष्ट आहे. आणि पाच अगर सहा वाढक असो वादन एकदमच्य करणार असतील तर, त्या परिणामाचा अधिकन्त अनिश्चितपणा निर्माण होतो. वण हीच त्यामधील गंमत आहे. उत्स्फूर्त वाढक हा अलीकडील रचनेमधील एका प्रवृत्तीला नेमका विरोध करतो, आणि ती म्हणजे, लिखित संगीताचा तशाचा तसाच, तंतोतंत आणि अगदी विनचूक आविष्कार करावा असा आग्रह धरणारी प्रवृत्ती. कदाचित स्ट्रॉडिंहानिस्क आणि वाढकांवर कठोर नियंत्रण असावे अशा त्याच्या मताला पाठिंवा देणारे यांचा अभिनिवेश गैरवाजवी प्रकारचा असावा. कदाचित वाढकाला अधिक वाव मिळावा आणि त्याला उत्स्फूर्त वादन करण्यात जात मोकळीक दिली जावी. एका उमेदीच्या रचनाकाराने, ग्राफ पेपरवर रचनालेखन करण्याची अभिनव कल्यना अलीकडेच मांडली आहे. तिच्यानुसार, त्यावर एखादा स्वरसमूह कोणत्या जागी आणि केव्हा वाजवावयाचा एवढेच बोटक दिग्दर्शन करावयाचे असून,

आयत्यावेळी जो समूह सुचेल त्याचेच वादन करण्याची मुभा वादकाला द्यावयाची, असे अस्मानही वरेच्से जाझमधील उत्सर्फूत वादक पुरेसे स्वतंत्र नसतात, याचे कारण जाझ संगीताच्या नियमाचील रुद्धिप्रियता आणि आलापीच्या नियमांचा घैरवापर, लेनी ट्रिस्टानो आणि इतर काही जाझवादक यांनी प्रसृत केलेल्या समृहामधील उत्सर्फूतेची अलीकडील उदाहरणे या दृष्टीने लक्षणीय आहेत. कारण त्यात या दोनही अडचणी टाळल्या गेल्या आहेत, अमेरिकन संगीतकार जेव्हा, अशा मोकळेपणाने, आपले उत्सर्फूत वादन करतात आणि व्यनिमुद्दिकेमधून आपाण ते एुन्हांदी ऐकू दाकतो, त्यावेळी युरोपियन संगीतकाराला एकदमच कबूल करावे लागते की, असे काही या संगीतात निर्माण झाले आहे की त्याला दुसरीकडे तुलना नाही.

नींदो आणि आयवेरिडन साधनसामग्रीचा अमेरिकन संगीतकाराच्या कल्पकदुदीवर बराच प्रभाव असला तरी तिच्यावर आदिवासी इंडियन लोकांच्या सांगीतिक संस्कृतीचा परिणाम मात्र किंविठ किंविठ दिसून येतो. कोलंबियपूर्व संस्कृतीमधील संगीताचे दुर्दैवाने फारच थोडे अवशेष राहिले आहेत आणि जे काही राहिले आहेत तेही काही थोड्या वादांच्या आणि त्यामधून अजमावल्या जाणाऱ्या स्वरसतकाच्या स्वरूपात. आजचे इंडियन्स जेव्हाकेव्हा गातात अगर नृत्य करतात, त्यावेळी ते त्यांचे संगीत असूते असे मानणे अवघड जाते. त्यातले किंतीसे तांडी शिक्षणपरंपरेते त्यांना प्राप्त झाले आणि किंतीसे त्यांना टिकून घेतल्यानंतरच्या परिस्थितीत त्यांनी मिळवले हेही संगणे कठीण आहे. या इंडीयन संस्कृतीची बाढ जेथे जोरकसपणे झाली आणि ती टिकून राहिली अशा मेकिसको आणि पेरु यासारख्या देशात मात्र गंभीर प्रकृतीच्या संगीतावर त्याचा सगळ्यात अधिक प्रभाव पडला आहे. आपल्या देशात या इंडियन लोकांनी इंकास अगर अझटेक्स जमातीइतकी सांस्कृतिक पातळी गाठली नसल्याकारणाने, आशयसंपन्न अशा साधनांमधून, प्रेरणा मिळण्याची त्यांच्यामधील फारच थोड्या रचनाकारांना आशा होती. यावाबतीत आधेर फारवेल आणि त्याचे सहकारी रचनाकार यांनी प्रथत करूनही आणि एडवर्ड मॅकडोवेलचे इंडियन सूट प्रसृत होऊनही फलदायी असे काहीच बडले नाही. आपल्यामधील रचनाकाराभद्रल या 'पहिल्या' अमेरिकनांना काही भावपूर्ण आकर्षण वाटत असल्यास ते समजण्यासारखे आहे. याचे विशेष कारण त्यावेळी अमेरिकन रचनाकार स्वतःच एखाद्या तदेशीय संगीतिक आविष्कार-ग्रकाराच्या शोधात असतो. तथापि संदर्भभिंशिवाय ऐकैत असताना अशा पुरातन साधनांचा वापर परिणामकारक वाटावा इतपत आपले रचनाकार त्यांच्याशी एकजीव होऊ शकले नाहीत हे उघड आहे.

अशाच काहीशा परिस्थितीत कालोंस इसामिट हा अलीकडील चिलीअन रचनाकार अधिक यशस्वी ठरला. दक्षिंग चिलीमधील अरॉकानियन इंडियन हे पेरुमधील इंकाज इतके सुसंस्कृत नाहीत. आणि तरीमुद्दा त्यांच्यात राहून आणि त्यांच्या संस्कृती

अवगाहन करून इसामिट त्यांच्या गीत आणि नुव्यावर आधारलेल्या आपल्या सिम्फनीमध्ये त्याचे कांहीसे स्वतंत्र असे व्यक्तिमत्व आणवू शकला.

तथापि इंडियन व्यक्तिमत्वाचा विशेष प्रभाव, आपल्या गोलार्धामधील संगीतार्तील त्याचे गाढ प्रतिविवर, हे मेकिसकन रचनाकारांच्या अलीकडील संप्रदायात आणि विशेषतः काळें शा वेजा आणि सिल्वेस्ट्रे रेव्ह्यूएल्टास यांच्या संगीतकृतीत आढळून येते. त्या दीवाचे व्यवधान त्या संगीताच्या आशायाकडे नाही, इतके त्यांच्या स्वभावधर्माकडे झुकलेले आहे. अमेरिकन इंडियन माणसांची पूर्वींची माहिती नसतानाही त्यांच्या संगीतेलेवनावून त्या माणसाच्या स्वभाववैशिष्ट्यांचा अंदाज आपल्याला करता येईल. शावेजचे संगीत जोरकस आणि हेतुपुरस्सर असून, स्वराविकारात जबळजवळ नियतीता आवाहन करणारे वाटते. ह्या संगीतात एक नेमस्त, मंट आणि लवचिक असा अमेरिकन इंडियन श्रुतिगोचर होतो. हे संगीत आग्रही, प्रखर आणि हड्डीही आहे. मेकिसकोमधील एखाद्या चूपाद्यासारखा या ठिकाणी विनय मुळीची नाही. स्वतंत्रे मन ज्याला कठले आहे. असे हे संगीत आहे. सरल रप्ष आणि म्हटले तर, तत्वतः लैंकिक कोगताही बाहेरचा अलंकार अगर नटवेपणा त्याच्यात नसतो. झोपडीच्या एखाद्या विंगांच्या भिंतीसारखे ते उजाड वाटत असल्याने, सकूदर्दीनी त्यात पहाण्यासारखे काही नसताही ते आपल्याला वरेच काही सांगणारे असते. इतके असूनही शेवटी शावेजचे संगीत हे भरपूर रीतीने अयुरोपियन आहे. त्याच्या ठायी असेहेला 'इंडियनचा' गुणविशेष मला काही एका तंडेने, आधुनिक स्वरूपाचा वाटतो. काहीवेळा तर ते अगदी असल आधुनिक संगीत असते असे मला वाटते. आणि तेही केवळ वरकरणी नव्हे तर अशा अर्थाते की, अनेक शातकामधील सौंदर्यानुभूतीच्या संचितापासून दुरावल्यानंतरच्या अशा अनावृत आधुनिक मानवाचे वास्तव दर्शन हे संगीत बडवून आणते.

शावेजच्या संगीताची, त्याचा देशांधव मरहूम सिल्वेस्ट्रे रेव्ह्यूएल्टास याच्या कृतीशी तुल्या केल्यास ते उद्भोधक होईल. सिल्वेस्ट्रे रेव्ह्यूएल्टास याच्या संगीत-लेखनामधील कंप आणि उग्रता यामुळे सेकिसकन स्वभावातील विनाश अधिक भडकपणे रंगविटी जाते. रेव्ह्यूएल्टास हा लोकांत वावरलेला माणूस असून त्यांच्या संगीतामधील ध्वनींचा त्याला एक लोकविलक्षण कान होता. त्याने विस्तृत सिम्फनी अगर सोनाटा या ऐवजी, वृद्धवादनाकरिता लहानलहान गीते लिहिली. आणि त्यांना नावेही वेन्टानाझ (Ventanas), एस्कीनाझ (Esquinas), जानीटझीयो (Janitzio) (Windows, Corners, Janitzio) अशी तंदेवाईक दिली. शेवटचे नाव त्याने पाठ्यक्रमांकारो या सरोवरातील तशा एका लहानदा वेटावरून दिले आहे. त्याच्या रचनाकृती आहेत त्यापेक्षा अक्षिक झाल्या असत्या, पण तो १९४० मध्ये वयाच्या चालिसाव्या वर्षी दिवगत झाला. तथापि त्याने आपल्याकरिता मागे ठेवलेल्या कृती या वैपुल्य आणि जोम

मेकिसकन वैपुल्य आणि जोम या गुणविशेषांनी संपन्न असून त्यामुळे त्यांचे श्रवण आपल्याला सुखकारक होते.

केवळ पाश्चिमात्य कल्पकतेच्या गुणांचा शोध घेत असताना दक्षिण आणि उत्तर अमेरिकेचे दोन रचनाकार मला असे दिसतात की, त्यांच्यात घेऊ गुण समान आहेत आणि विशेषतः दोघांमध्ये शोधक बुद्धीची एक उज्ज्वलता आणि समृद्धि अशी आहे की ज्यांना युरोपमध्ये तुलनेसाठी नेमके उदाहरण मिळणार नाही. माझ्या नजरेपुढे वार्षीलचा हेटर विहळालोबोस आणि कनेक्टिकटमधील अमेरिकन चार्ल्स ईव्हज ही दोन नावे येतात.

सापेक्ष मूळांचे विचार वाजळा करून अशाच प्रकारची देणगी दुसरीकडे पहावयाची असेल तर हरमान सेलव्हीलचे वायवलच्या धारणीचे गद्य किंवा वाल्ट विहटमनचे सागर-सम अथंग काऱ्य, यांच्याकडे आपणाला वळावे लागेल. या दोघा रचनाकारांमधील कल्पकतेच्या समृद्धीचा, एताद्या 'नवीन जगाच्या' क्षेवाशी आणि त्यामधील स्वैरतेशी संदर्भ जोडला तर ते तुकीचे होईल काय? कल्पकतेच्या अतिरेकामुळे निर्माण होणारा एक प्रसुख दोषही त्या दोघांमध्ये सारखाच आहे. तो दोघ म्हणजे त्यांच्या मनात गर्दी करणाऱ्या असंख्य प्रतिमा एका एकसंधी लेखनात त्यांना वसविता आल्या नाहीत. विहळालोबोसच्या वावतीत त्याच्या कल्पकतेला, अरण्यभूमीमधील घनदाट वनशीची उपमा देण्याचा मोह पडतो. त्याच्या संगीतामधील घ्वनीमुळेच असे मनात येते. ईव्हजच्या संगीतात, तो अमेरिकेच्या ज्या भागात राहतो त्याच्या स्वभावधर्माला अनुसरून अनुभवाच्या अंतीताकडे आणि सर्वव्यापकतेकडे पोहोचण्याची उकंठा आपल्याला भासमान होते.

ईव्हज आणि विहळालोबोस यांच्या संगीतात अतिरंजित शैलीमुळे काही न्यून उत्पन्न झाले असावे काय? अलेक्सिस तोकिविहळा हे १८३० च्या सुमारास आपल्याकडे आले असताना म्हणाले होते की, अशी अतिरंजित शैली हे अमेरिकन वक्त्याचे आणि लेखकांचे एक लक्षण आहे. विस्तीर्ण देशाचा अंसा काही गुण असला पाहिजे आणि युनायटेड स्टेट्सपेशा वाङ्गिल हा विस्ताराने अधिक आहे हे विसरता येत नाही, की ज्यामुळेच, ठराविक मर्यादांच्या पलीकडे धाव घेण्याची सुजनशील कलाकारांना प्रेरणा मिळते. परंपराग्रास संयमाचा अभावही या ठिकाणी काम करतो. आणि अशा संयमाच्या अभावाची सुर्पिक बुद्धीशी संगांड झाली म्हणजे, त्यावेळी आत्मचिकित्सा आपोआपन अंतर्धान पावते. परंपरेने दिलेला मानदंड जवळ नसेल तर साक्षेपीपणाने निवडानिवड करणे कवीतरी जसेल काय? तसे फारसे दिसत नाही. या दोघांना आत्मचिकित्सा करता येत नसूनही त्यांच्यापासून एक सामर्थ्य प्रसव पावते. हे सामर्थ्य तदेशीय जातीच्या पृथगात्मतेचे आहे आणि म्हणूनच त्यांचे संगीत प्रकपने ह्या गोलाधारीचे वाटते.

ईव्हज आणि विहळालोबोस यांच्या रचनाकृतीत सदृश स्थाने अनेक आहेत.

आपल्या आयुष्यक्रमांच्या एका अवस्थेत स्थानिक जीवनाचे वास्तवरूप सूचित करण्यासाठी प्रतिमापडतीचा वापर त्या दोबांनीही केला. त्याच्वरोवर आपल्या कलाकृतीना धरणुती नांवे देण्याचीही त्यांची पडती होती. ईव्हजचे हाऊसटोनिक ऑर्ट स्टॉकविंग (Housatonic at Stockbridge)-वा सिंफोनी चिनाला तोड म्हणून विहळालोबोसचे ‘लिट्टल ट्रेन ऑफ कापिरा’ (Little Train of Caipira) लक्षात येते. ‘विशिष्टांत्र व्यापकतेची सूचना’ देण्यासाठी प्रवत्तन करण्याचा दोबानांही मोह आवरत नाही. तंत्रक्षेत्रात त्या दोबांनीही साहसे केली आणि अनेकस्तरूपी सुरावटी आणि ल्यकारी यांच्या परिणामाचावत प्रयोग केले. आणि हे सर्व अशांच वावतीमधील युरोपियन उदाहरण त्यांना माहीत होण्याच्या फार पूर्वी. (ईव्हजचे याविवयीचे कार्य विशेष उल्लेख नीय आहे.) दोवेही आपल्या डेशांच्या संगीतिक इमिहासात आपले प्रमुख स्थान टिकवृत्त आहेत. आणि याचे कारण आजवर इतर रचनाकारांना उचित वाटलेल्या युरोपियन पंडिती आदर्शांकडे त्यांनी आपणहून दुर्लक्ष केले. तरीमुढा दोबामध्ये इतके सादृश्य असूनही त्यांतील प्रत्येकांचे संगीत अगदी व्यक्तिगत आणि दुसऱ्यापासून भिन्न आहे.

ईव्हज आणि विहळा-लोबोस, यांच्या संगीतामधील फुलोरा आणि स्वरजाल यांच्या अगदी उल्लऱ्य तथापि अमेरिकेच्या दुसऱ्या आणि एका वेगव्याच बाजूचे तिकेक्न ग्रातिनिधिक दर्शन वडविणारे संगीत व्हर्जिल थॉम्सन आणि डगलस सूर यांचे आहे. साधे स्वर, टराविक अंतरांनी ल्य आणि शाळांमधील साताहिक प्रसंगाचे स्वरसेळ यामधून निर्माण केले इतके निवाल्स स्पष्ट अणि उजाड संगीताचे उदाहरण गंभीर प्रकृतीच्या युरोपियन संगीतात आढळगार नाही. त्यांच्या रचनाकृतीत ग्रामीण अमेरिकेमधील गुणविद्योपांचे चित्रण असल्यामुळे, अमेरिकन संगीतात त्यांच्या कायांने एक ‘मिडवेस्टर्न शैली’ दावल झाली असे म्हणता येईल. एखादे स्तोव, भावगीत वा ग्रामीण नृत्य यामधील अनलंकृत सौंदर्यांचे त्याना आकर्षण असल्यामुळे ते आपल्या संगीतात प्रादेशिकतेची प्रतिमा उभी करतात. अशी प्रादेशिकता आपल्याला साहित्यात आणि चित्रकलेत आढळते. परंतु ती सिमफनी आणि गायनात क्विंतच दिसून येते. हे सांगावयला नकोच की, ही दोनही माणसे सुसंस्कृत संगीतकार आहेत आणि म्हणूनच, त्यांनी संगीतामधील इतकी अपुरी भाषा उघडपणे स्वीकारावी यावरून त्याना प्राप्त झालेल्या गानसंपत्तीवर त्यांची किती निष्ठा आहे हे दिसून येते. दोबांनीही आपल्या संगीतकात आणि चित्रपटलेखनासाठी या पुरातनसम मिडवेस्टर्न शैलीचा पुरेपुर उपयोग करून घेतला आहे. विशेषत: थॉम्सनने जट्टीड स्टेनच्या ‘फोर सेन्ट्स इन थ्री ऑर्ट्स (Four Saints In Three Acts)’ आणि ‘दि मदर ऑफ अस ऑल’ (The Mother of Us All) या नाञ्चकृतींच्या सहाय्याने आपल्या संगीतासामग्रीमधील साधेणाला एक अगदीच वेगाळी कलागणी दिली आहे. या टिकाणी एका नव्या स्वरूपात, गिल्वर्ट आणि फारवेल यासारख्या अगोदरच्या

अमेरिकन रचनाकारांनी मांडलेली कल्पना पुन्हा पुढे आणली जात आहे हे लक्षात व्यावयाला हवे. त्याचे म्हणणे असे होते की, केवळ आपल्याच संगीतातील वास्तवतेला महत्व देऊन इतर लोकांच्या अतिविकसित संगीतसंस्कृतीच्या आवाहनाला विरोध केला तरच एखादे केंद्री अवलंब्य स्वतःची सांगीतीक भाषा आपल्याला सापडेल.

आपल्या काळज्या रचनाकारांच्या कृतीतून 'अमेरिकनत्व' हुडकून काढण्याचा हा उद्योग ज्यांना मुळीच मात्य नाही असे माझे काही बाब्क आहेत हे मी जाणून आहे. या प्रकरणामधील विशिष्ट अर्थाते रोजर सेशन्स, वाल्टर पिस्टन आणि सॅम्यूअल बार्बर यांच्या कृती प्रकरणे 'अमेरिकन' नाहीत आणि तरीमुळा संगीतामधील अमेरिकन कल्पकतेचे कार्य असा एकूण विषय साकल्याने मांडला तर अर्थीत तसे करून दाखविण्याचा या चर्चेचा झारदा नाही. त्यांच्या कृतीमधील अर्थगम्भीर तात्पुरता साहजिकच भर दिला जाईल. त्यांच्या सिफ्फनी आणि मैफ्लीच्या संगीतात सर्वव्यापकत्वाचा आदर्श आढळून येतो आणि राष्ट्रीयत्वाला कमी लेखले जाऊन सांगीतिक मूल्यावर प्रामुख्याने भर दिला जातो. ज्याला आपले संगीत सर्वतः अगदी नवीन आणि विभिन्न असावे असे वाचते अशा युरोपियन संगीतशौकीनांचा मला तिटकारा येतो. त्यात्या ही गोष्ट लक्षात येत नाही की, वाळडो फ्रॅक एकदा म्हणाऱ्ये होते त्याप्रमाणे अमेरिका ही युरोपची दफनभूमी आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे यावरून त्यांना मुचवावचे होते ते हे की, युरोपची जीवनपद्धती आणि ज्ञान हे सर्व आपल्याला प्राप्त झालेच असून ते यापुढे आत्मसात करून आपलेसे करावयाला हवे त्यानंतरच विशुद्ध अशा अमेरिकन सूजनशीलतेची आपल्याला आशा करता येईल. तथापि अशा सूजनशीलतेची आज काही चिन्हे दिसतात की नाही, हे पाहाणेही मानसज्ञानाच्या दृष्टीने जरूरीचे आहे. इतर देशामधील विशेषतः ज्या ठिकाणी अजून ते आकाराला आले नाही, अशा देशामधील संगीत ऐकल्यानंतर माझी या वावतीत खाची झाली आहे. याचे कारण आपल्या स्वभाववैशिष्ट्याने चमकणाऱ्या स्वराचीच आपण अपरिहार्येतेने प्रतीक्षा करीत असतो. अशी वृत्ती संकुचित आणि सदोषही असेल पण ती एक निर्दृतुक प्रतिक्रिया असून तिच्यावरोवर दुसरीही एक जाणीव ठेवली जावी की, एखाद्या देशामधील सर्वच रचनाकारांना, त्याच देशाच्या आविष्कारपद्धतीशी जखडून ठेवता येणार नाही.

१९०७ च्या पूर्वी केव्हा तरी, अमेरिकन रचनाकार एडवर्ड मॅकडोवेल आपल्या एका व्याख्यानात म्हणाऱ्ये होते की, 'जीवनाविषयी उमेदीचे आशावादित्व आणि त्यामधील माघार न घेणारी चिकटी ही अमेरिकन माणसाची स्वभाववैशिष्ट्ये असून त्यांची जाणीव करून वेऊन त्याचे प्रदिविच अमेरिकन संगीतात उमटले जावे हीच माझी अपेक्षा आहे.' माझ्या कल्पनेप्रमाणे मॅकडोवेलची अपेक्षा निदान काही अंशानी तरी पुरी झाली आहे. कारण अलीकडे अमेरिकन रचनाकारांचा एकादा संप्रदाय असेल तर

आशावादित्व हे त्याचे ब्रीदच आहे. तथापि काळ आपल्यापुढे जाऊ लागला आहे आणि नुसता आशावाद पुरा पडेल असे आताच दिसत नाही. आणि त्याच्यापुढे केवळ पोरकट उद्द्वास नसावा असे वाटत असेल तर त्यात नेमस्तपणा आणावयाला हवा. असा नेमस्तपणा आपल्याला उत्कृष्ट रचनाकारांच्या कुलीत अमेरिकन माणसांच्या प्रतिकृतीच्या रूपाने पहावयाला मिळतो. अर्थात हा अमेरिकन माणूस मागंचे शतक ओलांडताना मँकडोवेलला दिसलेला नव्हे तर हळीच्या गुंतागुंतीच्या व्यवहारजगतात चाचरताना आणणाला दिसतो तो आहे. संगीतात त्याची प्रतिकृती निर्माण होण्यासाठी कल्पकतेची गरज आहे.

६. औद्योगिक अमेरिकेतील संगीतरचनाकार

अमेरिकेमधील अभिजात संगीताच्या रचनाकारांचे पुरेसे आणि चिकिल्सापृष्ठक आलोकन अद्याप कोणीही केलेले नाही. ही आपापतःच घडलेली गोष्ट असावी काय? मला काही वेळा यावद्दल विचार पडतो. चरित्रात्मक तपशील आणि रचनाकृतीची नामावली यांची वरीचवी भर असलेले सारसंग्रह अर्थातच अनेक आहेत. तथापि आपल्या रचनाकारांनी काय प्राप्त करून वेतले अगर औद्योगिक अमेरिकेत रचनाकार झाले म्हणजे आपल्याला कसे वाटते हे संगण्याचा अज्ञत कोणी प्रयत्न केला नाही. रचनाकार आपले सुजनक्षम जीवन कसे व्यतीत करतो, समाजाशी त्याचे संबंध कोणते आहेत आणि असायला हवेत या आणि त्याच्या जीवनामधील इतर अनेक मनोरंजक वाजूने फारसे संशोधन झालेले दिसत नाही.

माझा सहकारी अमेरिकन रचनाकार इलिएट कार्टर मला एकदा असे म्हणाला होता की, त्याच्या मताने युनायटेड स्टेट्सराख्या औद्योगिक समाजात अभिजात संगीताचे रचनाकार व्हावे अशी आकंक्षा करणे हे फक्त एखाद्या कल्यक माणसालाच शक्य होईल. वास्तविक मला दिसते ते असे की, रचना करणारे आपण अमेरिकन, दोन मनोऽवस्थेच्या दरम्यान हेल्कावे खात असतो. एका तज्जेने रचनाकार्य हे अगदी सहजी होणारे सामान्य काम आहे असे दिसते आणि उल्ट मात्र, तेच आपल्या औद्योगिक परिस्थितीमधील मुलभूत हितसंवंधापासून फारच दूर राहीलेले आहे असा ग्रह होतो. माझ्या मनाचा कल मात्र रचनाकिया ही आपल्या समाजातील स्वाभाविक शक्ति असून ती एक गृहीत गोष्टच समजली पाहीजे असे मानण्याकडे आहे. समाजातील फारच थोड्या लोकांचा तो केवळ छंद असावा हे मला मान्य नाही. तथापि निर्धिकार बुर्दीने पाहिल्यास आपल्याला असे युहीत कुत्य मानता येणार नाही, हे माझ्या लक्षात येते. कलावंताचे आणि रचनाकाराचे आपल्या पद्धतीच्या समाजात कोणते स्थान आहे याची आपण तपासणी करायला हवी. यामुळे त्या स्थानाचा त्याच्यावर होत असलेला परिणाम कोणता याची काहीशी माहीती आपणास होईल आणि शिवाय त्या समाजाचे अंतरंगही कळून येईल. खरी गोष्ट अशी

आहे की, काही एका दर्जाचे कलावंत निर्माण करण्याची आपल्यात कुवत आहे हे अंगेंगो-
मिक अशा समाजाने दाखवून दिले पाहिजे. कारण तसे त्याला जमले नाही तर त्या
समाजाच्या सूलभूत तत्त्वप्रणालीच्या ढृतीने ती गोष्ट फारच आक्षेपार्ह होईल.

रचनाकिया ही आपल्या देशात चालू असल्याची गृहीत गोष्ट एकदा सोहून ठिकी
म्हणजे त्याच क्षणाला अनेक प्रश्न उघस्थित होतात. असेरिकेत रचनाकारांचे जीवन नेमके
कसे चालले आहे; हड्डीच्या युरोपियन, लैटीन असेरिकन अगर दुसऱ्या काळामधील
युनायेड स्टेट्सच्या रचनाकारांपेक्षाई ते इतके वेगळे पडते काय? आपला सांख्ये
आणि प्रयोजने होती तरीच अजून आहेत काय? ह्या आणि इतर संवंधित विषयांसंबंधी
एकसारखी चर्चा चालू असते, ती साहित्यिक ठीकाकाराकडून. संर्गीताच्या क्षेत्रात मात्र
ती क्विंतिन आढळून येते. अमेरिकेतील एक सूजनदील कलाकार म्हणून मला जो
अनुभव मिळाला आहे त्याच्या आधारावर मी या प्रश्नाचा सगळ्यात चांगला विचार
करू शकेन. त्या अनुभवाचा साकळ्याने विचार केला तर काही निष्कर्ष निघू शकतील.
यासाठी माझ्या स्वतःच्या चरित्राकडे वशावे लागणार. आणि माझा स्वतःच्या या
वावटीत अनुभव प्रस्तुत असल्याने तो टाळू म्हणून मला शक्य नाही.

एक नमुना म्हणून माझाच अनुभव विचारात घेण्याचे कारण असे की, मी न्यूयॉर्क-
सारख्या शहरी वस्तीत बाढलो आणि अभिजात संगीताशी अजिवात संवंध नसलेल्या किंवा
असल्यास तो फारच थोडासा असलेल्या बातावरणात बावरलो. पॅरिस अगर रोम यांच्या
विव्रयी पूर्वी काही ऐकलेलेही नसावे आणि त्यासारख्या एखाद्या नगरात आणण अकलिप्त
रीतीने एकदम अवतीर्ण द्वावे; त्याच थायत मला संगीताचा सुगावा लागला. दरवेलेला त्या
नगरामधील फक्त काही रस्तेच अवगत झाल्याकारणाने माझी ही सुगावा लागल्याची मनातील
खल्दवळ वाढतच गेली. आणि त्यानंतर लवकरच, त्या नगराच्या एकण विस्ताराचा मला
अंदाज येऊ लागला. ख्वनीच्या जगताकडील ही उपजत ओढ माझ्या बावटीत विशेष जोरकस
असली पाहिजे. कारण ज्यात कलेक्डे किंवा एक जीवनपद्धती म्हणून कलाविकाराकडे
डुकूनही विवितले जात नाही, अशा भोवतालच्या व्यापारी वातावरणावर तिने मात केली.

शाळेत शिकत असतानाचे माझ्या लहानपणातील प्रसंग माझ्या नजरेसमोर येऊ
लागतात. मॉन्टेन स्ट्रीटवरील जुन्या ब्रुकलीन पविलिंक लायब्ररीच्या वरच्या मजल्यावरील
धुर्याने भरलेल्या फळ्यांमधून संगीतलिखिते मी हुडकून काढीत असतो. माझ्या निकट-
वर्तीयाना ज्याची काहीही कल्पना नसते असा धानाचा ठेवा या टिकाणी असतो. द्यूगो
बृत्फनी गीते आपल्या धरी एकद्याने स्वतःशीतु गुणगुणत अनेक रात्री बालविळ्याचे
मला आठवते. त्याचेली मी अशा एका पातळीवर बावरत होतो की, माझ्या वार्काच्या
दैनंदिन जीवनात तिळा प्रतिसाद मिळत नव्हता. शाळेतील एखाद्या मिवाला भव्य वाद्य
वृद्ध कसा वाजतो ते मी समजावून संगत असे, त्याकरिता अगोदर मी ब्रुकलिन अंकडीमी

ओफ म्युझिकमध्ये बृंदवादन ऐकून यायचा. रेडिओ आणि सिम्फनीची ध्वनिमुद्रिते तो. पर्यंत निर्माण क्षाली नव्हती. मी एकलेल्या बृंदसंगीताचे वर्णन नेमके कसे करीत असें ते मला आठवत नाही. तरीसुद्धा बाद्यांमधील शक्ति हल्लहळू कशा प्रकट होत जातात हे सांगून आव्यानंतर एवढे मात्र मी म्हणत असे की, ‘याणि नंतर, आणि नंतर, नंतर-संबंध बाद्यबृंद बाजलगला.’ संगीत आपणे ऐश्वर्य अशा रीतीने प्रकट करू लागले होते. याही शिवाय आणखी एक गोष्ट अशी की, मला संगीत रचनाकार व्हावयाचे आहे अशी त्यावेळी दुसऱ्या एका गृहस्थाला मी प्रथमच वातमी दिली. संगीतातील महर्षीना प्रतिस्पर्धी म्हणून उमे राहावयाचे ही एका ब्रुकलिनमधील तस्तुच्या बावतीत केवडी धाडशी आणि अश्रुतपूर्व कल्पना होती ! त्यावेळी उन्हाळा चालू होता. माझे वय पंधरा वर्षाचे होते. माझी ही आश्र्वयकारक मनीषा ऐकून तो सिव मला हसला असता पण, सुदैवाने त्याने तसे काही केले नाही.

असे मार्ग वळून पहात असताना गंमत वाढते ती या गोष्टीची की, भोवतीच्या व्यवहारजगामधील रुक्षपणामुळे मी फारसा विचलीत झाली नाही. त्यातल्या मछुणाविरुद्ध बंड करून उटावे असे मला वाटले नाही. कारण तसे पाहिले तर शेवटी माझ्या परिचयाचे तेवढेच एक जग होते. तेव्हा ते होते तसेच स्वीकारण्याखेरीज मला गर्यंतर नव्हते. माझ्या बावतीत संगीत ही एक आसन्याची किंवा दुःखपरिहाराची जागा नव्हती. संगीताने माझ्या जीवनाला केवळ एक अर्थ प्राप्त करून दिला; अशा वेळी की, बाब्य जगात तो अगदीच थोडासा होता अगर अजिबात नव्हताही. संगीत अगर एकादी कला यांचे ज्याना मुळीच महत्व नव्हते अशा लोकांच्याविषयी मला वाईट वाट्याशिवाय राहावले नाही. पण तो त्यांचा स्वतःचा प्रश्न होता. माझ्या बावतीत मात्र संगीताविरहित जीवनाची मी कल्पनाच करू शकलो नाही

* सुमारे पस्तीस वर्षाच्या काळानंतर मला आता दिसू लागले आहे की, त्यावेळी संगीत आणि माझ्या भोवतीचे जीवन एकमेकांच्या निकट सहवासात आले नव्हते. रस्त्यावरील गोंगाटाचा उपद्रव टाळावा म्हणून एखाद्या मोळवा बंदीस्त हवेलीमधील आतल्या दाळनासारखे ते संगीत होते. रस्त्यावर होणारा तो नेहमीचाच गोंगाट, पण त्यांवेळी हवेलीत कोठेतरी निवांतपणा असणेही जरुरीचे होते. लपून वसण्यासाठी वा आश्रयाकरीता म्हणून नव्हे तर एक वेगळी आणि अर्थपूर्ण जागा या दृष्टीने.

या टिकाणी सुरवातीलाच आपण आणि युरोपियन संगीतकार यामधील पहिला फरक दिसू येतो. त्यांचा अभिजात संगीताशी एकादेवेळी उद्दीरा संबंध आलेला असला तरी तो संबंध अगदी स्वाभाविकच वाटतो. याचे कारण ज्याला अभिजात संगीत म्हटले जाते, ते अरेवरीला जर्मन, इंग्लीश, फ्रेंच, इटालियन असेच आहे म्हणजे त्या संगीताची वीज त्या नवीन रचनाकारांच्या पाठीशी अगोदरच असतात. माझ्या अमेरिकेत मात्र,

‘अभिजात संगीत’ ही परदेशातून झालेली आयात होती. तथापि त्या काळात अभिजात संगीतामधील या परदेशीपणाचा मला सुणीच उपडव झाला नाही. कारण माझे प्रारंभीने व्यवधान, तंव आणि आविष्कार वांच्याकडे होते. माझ्या अंतर्गत भावनाना वाट करून देऊन, त्यांना काही आकार देत असलाना मला आत्यंतिक समाधान होत असे. माझ्या कामाची व्याप्ति सुरवातीला अगदी तोटकी म्हणजे, दोन किंवा तीन पृष्ठांत आश्रोपणारी पीआनो गीते अगर गाणी, अशी होती. तथापि भावनामधील उत्कटता अस्सल असावयाची, याच अंतरिक उकट्येमुळे मला असा भरंसा वायवयाला लागला की, कधी तरी एकादी विस्तृत आणि न जाणो महत्वाचीही अशी रचनाकृती आपण लिहू शकू, अशी कुवत आपल्यात आहे. एकाद्या उमेदीच्या कलावंतामधील अशा आत्मविश्वासाचा, दुसऱ्या कोणत्याही तन्हेने उलगडा होऊ शकत नाही. त्याला केवळ निषेचाच आधार पुरेसा होत नसून (आणि त्यावढल्याही अर्थातच खात्री देता येत नाही) अगोदर त्या टिकाणी एखादे अस्सल वीज असले पाहिजे. त्यामधूनच पुढील कूरी निर्माण व्हावयाच्या असतात.

वयाच्या वीस ते तेवीस वर्षांपैरंतचा जो काळ मी युरोपमध्ये व्यतीत केला, त्यामुळे मला आवडणाऱ्या संगीताच्या उगमस्थानावडल माझ्यामध्ये तीव्रतेने आपुलकी निर्माण झाली. त्यातील बहुतेक काळात मी फ्लान्समध्ये राहिलो होतो आणि तेथे तर फ्रॅंच संस्कृतीचे गुणविरेष टायी टायी दिसून यावयाचे. माझ्या भोवतीच्या जीवनाशी असलेला फ्रॅंच संगीताचा संबंध अविकाशिक स्पष्ट होऊ लागला. हळहळ संगीतामधील माझ्या आविष्काराचा माझ्या देशातील वातावरणाशी या ना त्या तन्हेने संबंध जुळला पाहिजे, ही कल्पना माझ्या मनात घर करून राहिली. अमेरिकेत, संगीत आणि माझ्या भोवतीचे जीवन या ज्या दोन गोष्टी एकमेकीपासून नेहमीच अलग पडलेल्या दिसत होत्या त्या एकव आणविल्या पाहिजेत अशी माझी खात्री होऊ लागली. अमेरिकेत मी व्यतीत केलेल्या जीवनावूनच माझ्या संगीत लेखनाची उपज व्हावयाला हवी. ही या शतकाच्या तिसऱ्या दशकात माझी दिवंचनाच होऊन बसली. इतर क्षेत्रातील, नवीन अमेरिकन कलाकारांच्यापेक्षा माझा अनुभव फारसा वैगळा नव्हता. ते सुद्धा त्या काळात अभ्यासाकरिता वाहेर पडले होते. कर्मीअधिक प्रमाणात आम्हा सगळ्यांनाच अमेरिकेचे दर्शन युरोपमध्ये झाले.

संगीताच्या क्षेत्रामधील आमच्यापुढील विषय निराळा होता. त्याला सुरवात झाली ती व्हेन विक व्रुक्स ज्याला उपयुक्त भूतकाळ म्हणतात त्याचा आम्ही शोध वेऊ लागले तेव्हापासून. त्या काळात संगीतातील अमेरिकन ज्येष्ठ मंडळीचे दाखले सहजी हाताशी लागत नसत. एखाद्या खासगी टिकाणाशिवाय इतरत्र कोटे त्यांचे संगीत फारसे होतही नसे. त्यांचे संगीतलेखन क्वचितच प्रकाशित व्हावयाचे आणि जे काही व्हावयाचे ते महाग असावयाचे आणि शिवाय चौकस विश्वार्थ्याला ते त्वरित मिळतही नसे. ते

सुद्धा युरोपात विद्यार्थी महणून राहिले असून आपला संगीताचा अभ्यास त्यांनी मुख्यतः जर्मन विद्याकेंद्रात केला होता. हे अर्थात आम्हाला माहीत होते. आणि आमच्यासारखेच तेही युरोपियन संगीतकलेच्या ठेव्याची प्रशंसा करीत परत आले होते आणि आपल्या देशवांधवांना ते ऐश्वर्य पटवून देणे आपले अंगीकृत कार्य आहे असे ते समजत होते.

तथापि जेव्हा मी या गोष्ट मंडळीचिष्याविशेषतः त्यांच्यामधील महत्वाच्या आणि या शक्तकाच्या सुरवातीला ज्या सगळ्यांचा मिळून रचनाकरांचा बोस्टन संप्रदाय महणून निर्माण झाला होता अशा, जॉन नोल्स पेन, जॉर्ज चाडविक, आर्थर फ्रूट, होर्मिंग्टो पार्कर यांच्याविषयी विचार करू लागतो त्यावेळी त्यांच्या आणि आमच्या दृष्टिकोनामधील एक सृष्टभूत फरक माझ्या ध्यानात येतो. त्यांचा दृष्टिकोन युरोपियन कलाकृतींच्या कौतुकावर आणि अगदी तशाच कलाकृतीमध्ये एकरूप होउन जाण्यावर आधारलेला असे. इतका की, त्याशिवाय दुसरे एकादे कलासूत्र शोधू म्हटले तर त्यांच्या दृष्टिने तो भ्रष्टाचार समजला जात असे. महणजे त्यांच्या कल्याणेप्रमाणे युरोपरुदंडाचे आपल्याला आव्हान होते ते आपण त्यांच्यापेक्षा काहीतरी सरस किंवा अस्सल असे स्वतःचे करून दाखवावे असे नसून, फक्त त्यांच्याइतकेच चांगले काही घडवावे असे होते. पण एकादी तितकीच चांगली गोष्ट अर्थातच कोणाला घडविता येत नाही. ब्राह्मसू अगर वैगंरे होऊ पहाणारा एकादा माणूस, शेवटी नेमका दुश्यम दर्जाचा ठरूनच माधारी येतो. युरोपच्या प्रौढ संस्कृतीतील योर कलाकृतींचा आस्वाद या मंडळीनी, सृजनशील कलावंत या नात्याने घेतला नाही, तर केवळ शाळाशिक्षकांच्या दृष्टिकोनातून. आणि त्यांच्यातील बहुतेकांनी अखेरीला तोच पेशा पत्करला होता. बोहेरच्या देशातून आयात झालेले कलाप्रमाण त्यांनी मानले आणि त्यानुसार आचरण करण्यात ते तत्परता दाखवू लागले.

अमेरिकेत अभिजात संगीताच्या रचनेला सुरवात व्हावी यासाठी त्यांनी केलेल्या कार्याला कमी लेखण्याचा माझा इरादा नाही. गोष्ट अगदी याच्या उलट आहे. जर्मन संगीतपरंपरेच्या चौकटीत त्यांच्यापैकी पुढीलांचा अभ्यास ज्ञात्यामुळे, त्यांनी मेहनत घेऊन रचना केल्या, कामगारीमधील व्यावसायिक आदर्श प्रस्थापित केले आणि आपल्या विद्यार्थ्यांत हाती घेतलेल्या कामाविषयी जिवावदारांची जाणीव उद्दीपित केली. ही जाणीव त्यांचे स्वतःचे कार्य संपुष्टात आल्यानंतरही वराच काळ घिकून राहिली. तथापि केवळ रचनाकार महणून त्यांच्या गुणांची पारख केली तर जरी त्यांच्यां सिम्फनी, संगीतिका आणि मैफलीत गायनासंबंधीच्या कृतीं प्रशंसनीय वाटल्या तरी, ते आपल्या काळात रुढ असलेली पद्धती रावविणारे सूलतः कारागीरच होते आणि महणून आम्हा नवीन पिढीच्या लोकांना देण्यासारखे त्यांच्यापाशी फारसे काही नव्हते. त्यांच्या सभोवती शिष्टपणाचे एक आवरण त्रिसते असे म्हटले तर ते ठराविक थाटाचे होईल. तरीसुद्धा ते काही कमी खो नाही. त्यांच्यामध्ये दोस्तोएककी, रॅम्बो किंवा एडगर

ऑलन पो आढळून आले नाहीत. आणि सौजन्याचे दिसत नसले तरीही मला असे सांगवयाचे आहे की, त्या काळातील हा रचनाकारांचा न्यू इंग्लंड संघ, हा स्वभावाने अतिसम्म आणि तशीच ऐट दाखविणारा असून त्याच्या वाराणुकीत एक प्रकारचा वस्तुसंग्रहालयातील आटोपदीरणा आणि शीर्मंत बर्गाचा तुटकपणा दिसून येत असे.

या न्यू इंग्लंड मंडळीमधीलच समकाळीन रचनाकार ऐडवर्ड मॅकडोवेल यांने मात्र त्याच्या पाशांमधून काहीएका तन्हेने स्वतःला सोडवून वेताळि. याचे कारण कठाचित् असेही असु शकेल की, लहानपणापासून पैरीसमधील कॉन्जर्वाटिवरच्या छायेवाली याचा अभ्यास झाला होता आणि पुढीची अनेक वर्द्ध तो बाहेरच्या देशातच राहिल्यामुळे इतरांनी कधीच करून वेतला नाही असा युरोपमधील थोर कलाकृतींचा परिचय त्याला लाभला. हा माझा केवळ क्यास अहे. पण हे उघडन अहे की, सामाजिकपणाने त्याच्या संगीतात बृत्तीची अधिक स्वतंत्रता, आणि व्यक्तिमत्त्व आढळून येते. १९०० च्या सुमारास असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांविषयी असे म्हणता येणार नाही. १९२५ साली सुड्हा आमच्या सगळ्यात अधिक ध्यानात अमेरिकनांचे म्हणून जे राहिले ते मॅकडोवेलचे संगीत. आम्ही त्याच्या कृतीकडे त्याकाळी सहानुभूतीने पहात होतो असे मात्र मला मनापासून म्हणता येत नाही. ‘आपल्या पिढीमधील अप्रेसर रचनाकार’ अशा त्याच्या प्रमुख स्थानामुळे मागील पिढी-मधील कम्कुवतपणा आणि सनातनीपणा यांचा आम्हाला आलेल्या उघारीचा रोख आम्ही त्याच्याकडे वळविला. अलीकडे त्याचे संगीत पूर्वीपेक्षा कमी वेळा होत असले, तरी त्याच्या ठारी असलेल्या गुणांची कदर आपाग आता अधिक योग्य रीतीने करू शकतो. ते गुण म्हणजे त्याची संवेदनाशील आणि स्वयंकेंद्रित काव्यात्मता आणि स्वरमेळाकडे पहाण्याचा त्याचा स्वतंत्र दृष्टिकोन. ज्यावेळी तो फारसे अवडंबर माजवीत नसे त्यावेळी त्याचे संगीत अतिशाय परिणामकारक ठरावयाचे. असे वाईत की, अमेरिकेच्या संगीतिक इतिहासात मॅकडोवेलचे नाव बराच काळ यिकून राहील. प्रचलित अमेरिकन संगीतात मात्र रचनाकार गणेन त्याचा प्रत्यक्ष प्रभाव फारसा आढळून येत नाही.

उपर्युक्त भूतकालाचा म्हणजे संगीतामधील पूर्वजांचा दीवाघ घेत असलाना स्वाभाविकच आमच्या अगोदरच्या काळातील लोकांचे संगीत कसे होते ते निरखून वघणे आम्हाला प्राप्त झाले. हे लोक म्हणजे १९०८ मध्ये मॅकडोवेलचा मृत्यु झाल्यानंतरची कार्यप्रवण पिढी, तोपैयैत आपले रचनाकार अमेरिकन संगीतामधील सर्वेक्षण असे जर्मन वर्चस्व छुगारून देऊ शकले नाहीत. त्याच मुमाराला दव्यूसी आणि रावेल यांच्या रूपाने आंतरराष्ट्रीय संगीतक्षेत्रात जगप्रसिद्ध म्हणून कान्स देश पुन्हा अवलीं झाला. आणि फ्रेंच प्रतीकवाद ही नवीन प्रभावकारी विचारपणाली निर्माण झाली. चार्ल्स मार्टीन लोपफलर आणि चार्ल्स टी ग्राईक्स यासारखे रचनाकार आपल्या काळातील जहाल विचारसरणीचे प्रवक्ते होते. पण आता मात्र आपल्याला दिसून येते ते हे की मुरुवातीचे

बोस्टन रचनाकार पंडिती जगामधील स्थिर मूल्यांचा जसे आसरा घेत त्याप्रमाणे, ही नवीन माणसे कलेच्या हस्तिदंती मनोन्याकडे पळ काढतील अशी धास्ती वाटत होती. राहात असलेल्या जगाचा संपर्क टाळण्यात त्यांना रचनाकार म्हणून अगदी संतोष वाटत असे. सॅन्डवर्डचे काव्य अगर ड्रेसर किंवा प्रॅकॉर्सिस यांच्या काढवऱ्यामध्ये औद्योगिक अमेरिकेमधील कठोर वास्तवतेची जशी जाणीव दिसून घेते त्याच्या उलट लोफ्फलर किंवा ग्राईफ्स यांच्या संगीतात त्यांच्या काळाचे कोणतेही प्रतित्रिंत्र आढळून येणार नाही. धोका होता तो असा की, त्यांच्या संगीताने रोजच्या जीवनामधील उग्र वास्तवतेत अधिक भर पडावयाची आणि ते संगीत भणजे एक सम्य वागणुकीचो तालीम ठरावयाची. सुशोभित-पणा, काव्यमयता, विदेशीपणा—एवढेच नव्हे तर मध्युगीनव्ह, हिंदुत्व, ग्रेगोरिअन पद्धतीचे स्वरपाठ आणि इतर क्षुळक बाबी इत्यादीकडे त्यांचा विशेष ओढा होता. त्यांच्या प्रारंभीच्या टीकाकारांनी सुद्धा त्यांच्या संगीतामधील “अवनततेच्या” भावाची मुद्राम दखल घेतली होती. १९ व्या शतकाच्या अखेरीची जरी ही प्रवृत्तीच असली तरी चार्ल्स-ग्राईफ्सचे नाव लक्षात ठेण्याच्या योग्यतेचे मात्र खास आहे. बोस्टन समूहाशी तुला करता, त्यांच्यामुळे एक नवीन प्रकारचा रचनाकार नजरेस आणला जातो. न्यूयॉर्कमधील एल्मिरातून आलेला, ग्राईफ्स हा एक सामान्य खेडेगावातील मुलगा होता. त्याला आपल्या काळातील संगीतामधील श्रेष्ठ व्यक्ति माहीत नव्हत्या आणि न्यूयॉर्कमधील ट्रीट्राउनच्या बाहेरच्या एका खाजगी शाळेतील एक संगीतशिक्षक यापेक्षा अधिक चांगली अशी नोकरी त्याला केंद्राही मिळविता आली नाही. आणि तरीमुळा त्याच्या संगीतात असे काही विभाग आहेत की, त्याटिकाणी आपल्याला उत्सौर्त क्षणांचे दर्शन होते. एका सचेतन मानवाचे, आपल्या काळातही पुढील मार्गावर नजर ठेवणारे आणि प्रतीकावादी आणि स्क्रियावीन यांच्याशी निश्चित धागा जुळणारे असे त्याचे रचनाकारी होते. वयाच्या ३६ व्या वर्षी १९२० सालात झालेल्या त्याच्या मृत्यूने त्याच्या जीवनक्रमात खंड पाडला नसता तर त्याच्या प्रतिभेना विकास कितपत झाला असता, हे कोणला संगता येणार नाही. त्याच्यानंतर आलेल्या आम्हाला देण्याकरिता त्याने जे काही ठेवले आहे ते म्हणजे, रचनाक्रियेमधील साहसी वृत्ती आणि जागतिक संगीर्तामधील नवनवीन प्रणाली आणि त्यामधून मिळगाऱ्या प्रेरणा या दोन्हीविषयी संपूर्ण जागरूकता.

अमेरिकेच्या वातावरणावद्दल आत्मीयता असलेल्या एतदेशीय रचनाकाराचा मागेवा घेत गेले म्हणजे आपग हेनरी एक गिल्वर्ड या सहातुभावी व्यक्तीपाशी येऊन भिडतो. अभिजात संगीताची रचना करताता आधारभूत म्हणून १८९२ साली बोहेमियन रचनाकार ऑन्टन डोव्राक अमेरिकेत आला असताना, मागेच एक जोरकस प्रेरणा मिळाली होती. नीप्रो लोकामधील पारमार्थिक भावना सुचित करणाऱ्या आलापचारीच्या

साहाय्याने त्याने नवीन जगताकरिता 'न्यू वर्ल्ड सिम्फनी' लिहिली होती त्यामुळे अनेक अमेरिकन तस्थान्च्या मनात अमेरिकन वातावरणाच्या निदान एखाद्या विभागाशी सलग्य आणि स्थानिक स्वरूप असलेले संगीत लिहावे अशी इच्छा उत्पन्न झाली. हेच्ची गिल्बर्ट हा वोस्टन सांप्रदायातील संगीतकार असूनही आपल्या सहकारी न्यू इंग्लंडर्सदी त्याचे फारसे जमत नव्हते. याचे कारण तो अशा विचाराचा होता की, परदेशातील कित्ते नजरेसमोर ठेवून विस्तृत अशी रचना करण्याएवजी स्वतःच्या पद्धतीनेच संगीत-लेखन करणे अधिक चांगले होईल. मग त्यातील आपली शैली कितीही साधी आणि मर्यादित स्वरूपाची असो. गिल्बर्टची अशीही समजूत झाली होती की, आपल्या संगीताच्या प्रास्ताविकात आणि समूहनृत्यात नीझो आणि क्रिओल विषय दाखल केल्यामुळे आपण तदेशीय कलाविष्काराचा प्रश्न सोडविला आहे. त्याने जे काही केले ते मात्र अगदी साधे आणि प्राथमिक पायरीवरचे होते. कारण खरी गोष्ट अशी की, आपल्या कल्यान अर्थपूर्ण रीतीने प्रकट करण्याचे कौशल्य आणि तितकी संगीतामधील तयारी त्याच्यापाशी नव्हती. अभिजात संगीतरचनेत एखाद्या धार्मिक स्तोत्रातील सुराचा अगर गुरारब्याच्या लक्तेरीचा उपयोग करून ध्यावयाचा म्हणजे अखेरीला काय करावयाचे असते? चुकीची मांडणी केली असतासुद्धा विव्हङ्गन जात नाही इतका विशुद्धपणा कोणत्याही ग्रामीण स्वरूपाच्या आलापन्चारीत आढळून येत नाही. अशा प्रकारच्या साधनांचा वापर म्हणजे एखादी यांत्रिक प्रक्रिया आहे असे समजूत चालू नाही. त्यांच्यांत अंतर्भूत असलेल्या भावामध्येशी समरस होउन, नंतर त्यांचा स्वतःच्या भाषेत पुनरुचार करण्यास समर्थ असलेला रचनाकार असेल तरच त्या साधनांचा वापर यशस्वी होणे शक्य आहे. स्तोत्रामधील स्वरबोधपणा, स्पष्टोक्ती, निष्ठा आणि निसंदिग्भता अशा एका क्रमाने भाववैशिष्ट्ये दिग्दर्शित केली जातात. आणि कल्यक बुद्धीने, अरुद पद्धतीने आणि कोणाचे केवळ अनुकरण न करता उचित शैलीच्या मांडणीतून या गुणविशेषांचे प्रतिशिंव उमटविले गेले तरच, या ग्रामीण स्वरांना अर्थ आणि महत्त्व प्राप्त होते. त्याचप्रमाणे एखाद्या गुरारब्याच्या लक्तेरीचा, तिचा स्वभाव सांभाळून उपयोग करणे, हे ज्याला आपल्या विषेयाची पुरती समज आहे अशाच एखाद्या कल्यक रचनाकाराचे काम आहे.

काही झाले तरी, आम्हा तिसऱ्या दशकातील तरुणांना हेच्ची गिल्बर्टच्या परिश्रमाचे फारसे महत्त्व वाटले नाही. याचे खरे कारण आम्ही त्याहीपेक्षा मोठ्या सावजाच्या पाठीमागे लागले होतो. म्हणून दाखविता येईल अशा स्तोत्राकडे अगर त्यातील पारमार्थिक भावांकडे आमचे व्यवधान नव्हते. अमेरिकेमधील तदेशीय भाषेच्या ल्यकारीत, सर्वव्यापक वस्तुजाताविषयी निवेदन करणारे संगीत आम्हांला हवे होते. लोकसंगीताला फारच मागे टाकणाऱ्या गांका पातळीवर, दिहटमनने कविलेल्या विस्तीर्ण

प्रदेशाचे संपूर्ण दर्शन घडवून आणणाऱ्या निवेदनाची व्यापकता असलेले संगीत आम्हाला लिहावयाचे होते.

सांगीतिक इतिहासाच्या काहीएका तळेवाईकपणामुळे, जो कोणी माणूस असे म्हणजे, उमामच्या अपेक्षांना अनुसरून संगीत लिहीत होता तो आम्हाला मात्र मुळीच माहीत नव्हता. चार्ल्स ईव्हज ज्या सुमारे १९०० ते १९२० पर्यंतच्या वीस वर्षांच्या काळात आपले संगीत रचीत होता, त्याचेली त्याचे वादनही होत गेले असते तर अमेरिकन संगीताची कथा वेगळी झाली असती किंवा नाही हे मला निश्चित सांगता येत नाही. कदाचित् झाली नसती; कदाचित् असेही असेल की, तो आपल्या पिढीच्या फारच पुढे पावले टाकीत होता. झाले ते मात्र असे की, या शतकाच्या चौथ्या दशकापर्यंत आम्हा नवीन रचनाकारांना त्याचा पत्ता लागला नव्हता. काळ जसजसा उलट्टो त्याप्रमाणात ईव्हजच्या भोवती आखल्याचिका जमा होत जातात. याचे कारण अमेरिकेतच नव्हे तर संगीताच्या कोठल्याही इतिहासात रचनाकार म्हणून त्याचा व्यतीत झालेला जीवनक्रम खरोवरीच लोकविलक्षण आहे.

मागील प्रकरणात ईव्हजच्या संगीतामधील कल्पकतेचे वैपुल्य, त्याचा व्यापक दृष्टिकोन, त्यारील प्रायोगिक वाजू आणि आम्हनिरीक्षण करण्यामधील या रचनाकाराची असमर्थता या गोष्टींचा मी उल्लेख केला होता. आता मात्र या टिकाणी मला विशेष-करून भर द्यावयाचा आहे तो त्याच्या गूढ आणि अतीताकडे बवण्याच्या वृत्तीकर नव्हे. याच त्याच्या वृत्तीमुळे थोरो आणि इमर्सन यासारख्या व्यक्तींच्याशी त्याचे निकट्याचे नाते जुळवीता येईल. आविष्कारामधील एक आवश्यक भाग म्हणून लोकभाषेचा स्वीकार करावा असे प्रतिपादन करणाऱ्या त्याच्या संगीतामधील एका तत्त्वाकडे मला लक्ष वेधावयाचे आहे. असा स्वीकार ही आपल्या संगीताच्या विकसनामधील मोठी अर्थपूर्ण घटना आहे असे मी समजतो.

आपल्या परिचयाच्या अमेरिकन वातावरणात ईव्हजला कायमचा रस होता. कनेक्टिकटमधील डानबेरी या गावात हो लहानाचा मोठा झाला तरी त्याने आपले शिक्षण, येल युनिवर्सिटीत पूर्ण केले आणि तेथूनच तो १८९८ साली ब्रॅज्यूएट झाला. नंतर तो न्यूयॉर्कमध्ये येऊन राहिला आणि त्या टिकाणी त्याने अनेक वर्षे यशस्वी रीतीने व्यापार केला. संपूर्ण हयातीत आपल्या अमेरिकन उगमस्थानातच तो निमज्जित होऊन राहिला होता असे वाटावयाला लागते. गावाच्या चर्चेमधील समूहगान, चार जुलैच्चा समारंभ, अभिशामकांचा वॅड, धान्याच्या खल्याभोवतीचे नुत्य, गावामधील निवडणूक, जॉर्ज वॉर्शिमनची जयंती या सारख्या न्यू इंग्लॅंडमधील ग्रामीण जीवनातील विशिष्ट घटनांनी तो भारावून जावयाचा. या आणि अशांच पुष्कळ गोष्टींचा पर्यायाने उल्लेख त्याच्या सोनाठा आणि सिफनीमध्ये आढळून येतो. ईव्हजने हा विषय शट्टा:

म्हणण्यापेक्षा कल्पक बुद्धीने हाताळला. मात्र असे थोडावेळसुद्धा समजण्याचे विलकूल कारण नाही की, आपल्या संगीतलेखनात प्रादेशिक मसाला भरण्याची ज्याला खुदी साधेण्या आहे असा तो एक केवळ खेडवळ इसम होता. तसेनाही ईव्हज हा बुद्धिमान होता, आणि त्याच्यावदलची सर्वोत्तम महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक भूभागाचे चित्र उमटविणे ही नसून, त्याच्या संगीतिक मनाची शेप आणि त्याचा आवाका ही होती.

तथापि इतक्या विविध प्रकारच्या संगीतसामग्रीमधून संगतवारपणा निर्माण करण्याचा महत्त्वाचा प्रश्न ईव्हजपुढे होता. या अबूबद कामगिरीत त्याला संपूर्ण यश मिळाले असे मुळीच नाही. अगदंच विघडले म्हणजे त्याचे संगीत वेढौल, अव्यवस्थित, कसेतरीं जमविलेले म्हणजे, आपले विविध विचार सुख्तरीतीने मांडता न येणाऱ्या एवाच्या माणसाच्या गायनासारखे असावयाचे. प्रतीकांती एकसमयता या कल्पनेने ईव्हजला जन्मभर ग्रासके होते. लहान असताना रस्त्याच्या वेगदंबळ्या कोपम्यात तीन बँडचे एकाचवेळी चाललेले वाढन ऐकून त्यांच्या मनात जी खळवळ उडाली ती पुढे कर्वीच शमली नाही. ही परिणामाची एकसमयता निर्माण करण्याकरीता ईव्हजने जो अर्धवट प्रयत्न केला त्याचे 'संगीताचे यथार्थ दर्शन' असे एका ठीकाकाराने मागाहून नाव ठेवले. त्याने केलेली एक रचना या प्रकारचे एक चांगले उदाहरण म्हणून सांगता येईल. त्याला 'सेंट्रल पार्क इन दि डार्क' (Central Park in the Dark) असे नाव आहे. ही रचना त्याने १९०७ साली केली आणि ईव्हजच्या इतर रचनांप्रमाणेच वास्तवाच्या एका काव्यमय अनुवादावर ती आधारलेली होती. वातावरण चित्रित करण्याकरिता, ह्या रचनाकाराने एका सांख्या पण कल्पक पद्धतीचा उपयोग केला. पण त्यामुळे त्याने आपल्या केवळ संगीतिक उद्देशाला भव्य रूप दिले. रात्रीच्या ध्वनींची सूचना देण्याकरिता, त्याने एका मखमली पडवाच्या पाठीमार्गे एक स्तब्ध तंतुवाद्यवृंद ठेवला आणि त्याच्यापुढे वायुवाच्यांचा समूह ठेवून त्यामधून त्याने शहरातली कोलाहलाची कल्पना आणून दिली, आणि या दोन्हीच्या मेळांतून अंधारामधील सेंट्रल पार्क त्याने उभा केला. संगीत हे वेगवेगळ्या पातळीवर स्वतंत्रपणे वावरत राहिल्याने या ठिकाणी परिणाम घडून येतो तो जदवळवळ संगीतामधील बनतेचा. 'संगीतातील यथार्थ दर्शन' म्हणून ज्याला म्हणतात त्याचा संगीतामधील वास्तवतेचा प्रतीकमय परिणाम घडवून आणण्यासाठी असा उपयोग केला जातो.

ईव्हजच्या संपूर्ण रचनाकर्तृत्वाचे निरीक्षण करावयाला मिळाल्याखेरीज त्याच्या एकूण श्रेष्ठत्वाचे आकलन होणार नाही. आतापर्यंत त्यातील काही भागांचेच अर्थ लावून प्रकाशन झाले आहे. तथापि त्या सगळ्यांचा साकळ्याने काहीही परिणाम झाला तरी ईव्हजचे उदाहरण पुढे ठेवून आम्हा तिसऱ्या दशकातील लोकांना काहीच फायदा झाला नाही. कारण आमची त्याच्या कार्याविधीची माहिती तुटपुंजी होती आणि त्याचे संगीतभी अगदी योड्या प्रमाणात वाजविले जात असे.

हे तिसरे दशक संपत्त्याच्या सुमारास संगीतातील पूर्वजांचा हा शोध आम्ही हळूहळू सोडून दिला अगर आम्ही तो विसरून गेलो असे महणावयाला हवे. याचे काहीसे कारण असे की, तसे कोणी नसावेत, निदान आमचे कोणी नसले पाहिजे यावदल आमची खाची पडू लागली. आम्ही आपल्याच पायावर उमे राहू लागलो. आणि आपण आपल्यावरच आता यापुढे भरवास ठेवला पाहिजे या जाणीवेने जो उल्हास येतो तो आमच्या कामाला उपयोगी पडू लागला. या आमच्या स्वावलंबी वृत्तीला जोर आला तो पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात, नवसंगीताला जो उघडपणे विरोध होऊ लागला त्यामुळे. त्यातला काही विरोध आमच्या ज्येष्ठ मंडळीकडून झाला. या सनातनी रचनाकारांच्या मताने आम्ही गडवड माजविणारे आणि उपद्रवकारक कल्पना पसरविणारे उपर्युक्त होतो. संगीतामधील अडाण्यांशी होत असलेल्या झगड्यातील गंमत, त्याचे उल्ट हल्ले, डावपेच, त्यांच्यामधील फोटाफोटी आणि मंदबुद्धीच्या ठीकाकारांशी वर्द्धीवर येऊन झालेले वादविवाद, या सर्वे गोष्टींमुळे त्यावेळी चाललेल्या खलबळीची काहीशी कल्पना येते. नवसंगीताचा कार्थक्रम करणे म्हणजे त्याकाळी एक मोठी जोखीम होती. चिलीचा अकारिओ कॅटापोस, विहारज्ञातील जोसेफ हॉपर, अगर इंग्लंडमधील कैखुरू सोरावजी, यापैकी पुढील काळाशी नाते सांगणारा नेमका कोणता हे कोणाला सांगता आले असते? तो एक असा धाडसी जमाना होता की, ज्यावेळी संगीतासाठी नवीन साधने उपलब्ध झाली आणि अनेक उत्साही आणि अतिरेकी नवरचनाकारांकडून त्यांची चाचणीही होऊ लागली.

काही वेळा मला वाढते ते असे की, तिसऱ्या दशकाच्या अशा प्रोत्साहनपर काळा-नंतर संगीताच्या वातावरणात जो महत्वाचा फेरवदल झाला, त्याची अगदी शेवटी दखल घेतली ती रचनाकारांनी. हा बदल अर्थातच संगीताचा विस्तृत प्रसार करणारी माध्यमे प्रथमच निर्माण झाली त्यामुळे घडून आला. प्रथम फोनोग्राफ आला, नंतर रेडिओ, पुढे वोल्पट, मग टेलेकार्डर, आणि आता टेलेविजन. आपल्यासमोर क्रान्ति-कारक स्वरूपाचे बदल होत आहेत याची कल्पना रचनाकारांना लवकर आली नाही. कमीअधिकपणाने संकुचित अशा पूर्वीच्या सांगीतिक जीवनाच्या चौकटीत आपण आता आपले संगीत लिहीत नाही, हेही त्यांच्या लक्षात येण्याला वेळ लागला. आपल्या जमान्यात आता मात्र एक निणायिक प्रश्न उपरिथत झाला आहे. संगीताच्या अन्युच्च मानदंडाचा कोणत्याही तज्ज्ञे त्याग न करता, संख्येवे वाढत जाणाऱ्या प्रचंड श्रोतुसमाजापर्यंत आपण कसे पोहोचू शकू?

या विषयाचे जाक वार्षीने संख्येची समस्या असे वर्णन केले आहे. ‘लोकसंख्येत, लोकांच्या हालचालीत, त्यांमधील संभाव्य गोष्टीत, त्यांच्या इच्छांमध्ये आणि पूर्तीत, या सर्वांत प्रचंड प्रमाणादर होत असलेली वाढ, ही एक नवीन आणि महान वस्तुस्थिती

आहे.' या महत्वाच्या नवीन वस्तुस्थेतो'कडे वाटले तर रचनाकार दुर्लक्ष करात. त्यांनी ह्या विस्तृत आणि नवीन श्रोतुसमाज विचारात ध्यावयाला पाहिजे अशी त्यांच्यावर कोणी वळजवळी करीत नाही. तथापि संगीतात मूलतःच एक नवीन सृष्टी निर्माण होत असल्यास तिच्याकडे कानाडोळा करणे असमंजसपणाचे होईल. कारण संगीतात्त्वाचा इतिहास असे सांगतो की, श्रोतुसमाजात वदल झाला की, संगीतात फरक पडतो. ही आपल्या हलीच्यासारखी परिस्थिती ग्रंथांच्या क्षेत्रातही बन्याच प्रमाणात आढळून येते. सगळ्यांत अधिक खपणारे पुस्तक आणि बुद्धिभंतांच्या मर्यादित समाजाकरिता लिहिलेला ग्रंथ यामधील फरक वाचकांना तात्काळ ओळखता येतो. आणि या दोहोच्या दरम्यान असा वराचसा साहित्यसंभार आहे की, तो अनेक गोष्टीत रस घेणाऱ्या चौकस वाचकांना आवडतो. अशीच परिस्थिती संगीतात उद्भवणार नाही का? अशीकडे च निर्माण झालेल्या आणि प्रवंड खप असलेल्या कांही रचनाकृतीची नवे आपण आतासुढा सांगू शकणार नाही का? हे खरेच आहे की, एखादी गुंतागुंतीची रचना निर्माण होणे ही अवघड गोष्ट आहे. परंतु संगीतात ही परिचयाची बाब आहे. याच्या उलट मात्र अनेक विषयांत रस वा रुची असलेला चाणक्य श्रोता कोणता हे समजणे तितेच अवघड आहे. यासुले रचनाकारांना आपल्या पुराण्या विचारपद्धती सोडून द्याव्या लागतील आणि ज्याच्याकरिता ते संगीतलेवेन करतात त्या नवीन श्रोतुसमाजाला अधिक जणिवते त्यांना समजून द्यावे लागेल.

यापैरी मी ज्या ज्या वेळी या विषयासंबंधी असाच अनाहूस सहा देत असे तेव्हा माझ्या म्हणण्याचा विपर्यास व्हावयाचा. दुर्वाश संगीत रचणाऱ्याची अशी कल्पना झाली होती की, दीकेचा रोख त्यांच्यावरच आहे. आणि म्हणून "रचनाकृतीत गहनता असणे ही स्वाभाविकच गोष्ट आहे, कारण ती गहनता तिच्या निर्मितीवरोवरच येत असते" असे समर्थन करण्यास त्यांनी सुरवात केली. तथापि त्यांचा हा दावा मला केव्हाच नाकारावयाचा नव्हता. मला दावावावयाचे होते ते एवढेच की, काही विशिष्ट आविष्कारपद्धतीसाठी, स्वरोत्तर गर्भिताथे असलेल्या संपूर्ण सतकाची आवश्यकता नवत; आणि केवळ सूलजःच असलेल्या स्वरवोजनेतून सुवोश रीतीने आळातिपट निर्माण केला तरीसुढा आविष्काराचे काही उद्देश्य योग्य रीतीने साधले जातात. मला बायते ते असे की, उपजेतच गहन असणारे संगीत हे तसेच निर्माण झालेल्या सुवोश संगीतापश्चा स्वररूपतःच श्रेष्ठ असणार अगर उलट ते निकाष्टच असावयाला हवे, यापैकी काहीही म्हणता येत नाही.

इतरांनी माझ्या म्हणण्याचा अर्थ असा घेतला की, बङ्गजनसमाजाला आपल्या कृती पसंत पडाव्या म्हणून त्यांनी आपल्या कल्पनात जो संबंधपणा आणला त्याच मी समर्थन करीत आहे. आगल्यी काहीनी माझ्याच रचनांचा आधार घेऊन असे म्हणवयाला

सुर्वात केली की, मी त्यात 'प्रवर' शैलीच्या आणि 'सुबोध' पद्धतीच्या असा स्पष्ट फरक करतो. माझी शैली लोकप्रिय व्हावी म्हणूनच मी माझ्या सुरवातीची प्रतिकूल विचारांची पद्धती मुहाम टाकून दिली आहे, असेही अनुमान काही वेळा काढले जाते. आणि असा तर्क उत्साहाने उत्कृश धरला जातो, तर वेगव्या दृष्टिकोनाच्या लोकांची अशी समजूत आहे की माझी 'प्रवर' म्हटली जात असलेली शैली खरोखरच अभिजात आहे.

माझ्या मताप्रमाणे मात्र मी लिहिलेल्या विविध रचनाकृतींत इतका स्पष्ट भेद मी कधीच केला नव्हता. रचनाकृतीमधील विविधता ही विविध प्रयोजनांमुळे निसीण होते, एवढाच याचा अर्थ आहे संगीताच्या माध्यमाचे यांत्रिकीकरण शास्त्रामुळे बाढत्या श्रोतृ-संख्येच्या संदर्भात अलीकडे कार्यसिद्धीवर भर दिला जात आहे. त्यामुळे विशुद्ध संगीताच्या मैफलीसाठी जी उपयुक्त ठरत होती, तिच्यापेक्षा अधिक सुबोध आणि स्पष्ट शैलीमधील कृती साहजिकच प्रसविल्या जातील. तथापि या कारणाने सुसंस्कृत श्रोत्यानाच आकलन होईल अशा भाषेत रचना करण्याचा माझा उत्साह काही कमी झालेला नव्हता. मागे वकून पाहिले तर मला दिसते ते असे की, मुगम कृती लिहून मी साधू पहात होतो ते एवढेच की, त्यांचा विस्तृत श्रोतुसामाजाशी सुखाने संवाद व्हावा. याहिपेक्षा त्यामुळे अधिक समजेल अशी संगीताची भाषा लिहिण्याचा मला प्रयत्न करता आला. आणि ही भाषा तिसच्या दशकात जाळत्या प्रभावावाली मी जिचा वाईने उपयोग करीत होतो तिच्यापेक्षा हेतुतः फारशी वेगाळी नव्हती. वेगव्या शास्त्रात असे म्हणता येईल की, त्यावेळी संगीतातील परिणामवादच नव्हे तर संगीताची भाषा कोणती हाही विषय प्रसन्नत होता.

श्रोत्याना ऐकताना अवघड जाणार नाही, अशी संगीताची व्यवहारभाषा शोधून काढावी ही माझी इच्छा म्हणजे संगीत आणि माझ्या भोवतीचे जीवन यात दुवा जोडला जाचा, ह्या माझ्या जुन्या उत्साहाच्यिंच नवीन रूप होते. असा दुवा जोडण्यात आपल्या अभिजात रचनाकाराना फारसे यश लाभेले नाही. वाजूच्या परिस्थितीचा त्याना विसर पडलेला असली. ते उच्च रचनाकृतीच्या सहवासातच एकसारखे राहतात. याचा परिणाम म्हणजे आपणही त्यांचे अनुकरण करून, तशाच दर्जाच्या श्रेष्ठ कलाकृती लिहाव्या अशी त्याना प्रेरणा होते. माझ्या म्हणण्याचा विपर्यास होऊ नये. ज्यांना असे काम इतत असेल त्यांनी तसा वाट घालावयाला माझी एकदम मंजुरी आहे. मात्र वेळेचा गैरवापर मला दिसतो तो, हायर्स्कूल वॅडसाठी एखादी सुवक रचना लिहिली तर जे समाजाची उत्तम सेवा करतील ते अनेक रचनाकार स्वतःची फसवणूक करून आजोऱ्याची कासे हाती घेतात त्या टिकाणी. आपल्या आवाक्याच्या पलीकडे काही करावयाला निवाराचे, अवघड रचना निर्माण करण्याचा उद्दात आव आणावयाचा, त्याकरिता एखादी तिर-

पगडी पद्धती स्थीकारावयाची आणि अशा प्रयासाला कोणतेच मनितव्य नसावयाचे, हा प्रकार तरुण रचनाकारांत प्रकर्षने दिसून येतो. बऱ्हुशा परदेशी आदशाची हे अद्वास्तव आणि निस्पर्योगी विकृतीकरण आहे, अर्थात माझ्या या म्हणण्याकडे कोणाचे लक्ष जाईल असा मला मुळीच खम नाही. तथापि मला असे मात्र म्हणावयाचे असह की, माझ्या स्वतःच्या रचनांतून मी सोदाहरण अशी कल्पना मांडली आहे की, रचनाकार जे काही लिहितो ते विविध दृष्टीकोन स्थीकरून आणि विविध उद्देश साधण्यासाठी. मला स्वतःला समाधान वाढते ते अद्यामुळे की, 'विली दि किड' (Billy the Kid) यासारखे समृद्ध दृश्य, अगर 'आवर याऊन' (Our Town) आणि लिकन पोर्ट्रॅट (Lincoln Portrait) या चित्रपटासाठी संगीत लिहून मी माझ्याकरिता आणि इतरांसाठीसुदूर संगीतातील सहजतेचा पुरस्कार केलेला आहे, शेष कलाकृतीसमवेत आपल्याला तिचीही अल्पेत जरुरी आहे.

आपल्या आजच्या समाजामधील अमेरिकन रचनाकारांच्या परिस्थितीचे इमानाने निरीक्षण केले तर तिच्यात प्रौढी मिरचाची अशा वन्याच्च गोळी आहेत. पण त्याच्चवरोद्भर तक्कार करण्यासारख्या वावीही त्या टिकाणी तितक्याच दिसून येतात. रचनाकारांच्या जीवनातील सगळ्यात वाईट गोष्ट आहे ती अशी की, संगीतातील समाजाचे आपण एक आवश्यक बटक आहोत, इतके अगल्य त्याला वाढत नाही. रचनाकार म्हणून काही हालचाल करावी अशी त्याला निकड नाही आणि लिहीत असलेल्या कोगत्याही स्वतंत्र कृतीविषयी दुर्भय आत्मीयता त्याच्यात आढळत नाही. (मी आता हे स्वतःच्या अनुभवावरून वोलत नमूद, एकूण परिस्थितीविषयीचे माझे तसे अवलोकन आहे.) एखाद्या रचनाकाराच्या कृतीचे वादन ज्ञाने म्हणजे सामान्यपणे त्याचे मापक प्रमाणात कौतुक केले जाते, आणि न ज्ञाने तर ते ऐकावे असा कोणाचा आग्रह नसतो. संगीताचे कार्यक्रम क्रन्तिच होतात त्यामुळे संगीत लेखनावर उपजीविका करता येईल ही आशा फारख योड्या रचनाकारांना करता येते. परिणामी संगीतशिक्षकाचा व्यवसाय हेच उत्सन्नाचे प्रसुव साधन बनते असून संगीताची रचना ही फावल्या वेळामधील कामगिरी ज्ञालेली आहे. या तक्रारी नित्याच्याच आहेत हे मला समजते. कदाचित त्या परहल्या-पासून तशाच असलील. पण त्या कमी होतील असे दिसत नाही. साकल्याने मात्र त्या असे दाळवितात की, रचनाकारांचा सर्वांसाधारण समाज हा असंतुष्ट आहे. आणि ही असंतुष्टा उघड संतापापासून अंतरिक वैफल्यभावनेपर्यंत कशाही तळ्हेने उमटलेली दिसते.

जेच्या बाजूला आपल्याला एक उत्साहवर्धक गोष्ट सापडते. ती म्हणजे पूर्वी कधी होते त्यापेक्षा पुण्यालच अधिक क्रियावान रचनाकार हल्दी दिसून येतात. काही विश्वस्त निधीतर्फे आणि व्यक्तीकडूनही संगीतासाठी खाजीरीत्या उक्तेजन दिले जाते, आणि पारितोषिके आणि अधिकारपत्रे वरचेवर प्रदान केली जातात. मधूनमधून एखादे

रडिओ स्टेशन किंवा रेकॉर्डिंग कंपनी यांना अधिक उत्साह आलेला दिसतो. प्रकाशकांत आपल्याला संतोष बाढावा इतकी जागृती झालेली आपण पहातो. याचे कारण अज्ञाताच्या भवितव्यावर भरवसा ठेवून पैसे गुंतविष्ण्याला आता ते तयार झालेले दिसतात. पंचवीस वर्षांपूर्वी पेक्षा, अलीकडे संगीतसमीक्षक सामान्यपणे अधिक मोकळ्या मनाने आणि तत्परतेने प्रशंसा करताना आढळतात. आणि सगळ्यांत चांगली गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या प्रत्येक भूभागात बुद्धिसंतेचा ओव एकसारखा वाढत असलेला दिसून येतो. या सर्व गोर्ध्नामुळे रचनाकार्याचा भविष्यकाळ उजवल आहे असे म्हणता येईल.

सरतेशेवरी रचनाकाराला आपल्या कार्यातच म्हणजे सृजनशील कलेतच आपले आयंतिक समाधान लाभावयाचे आहे. पुण्यक वावतीत, औद्योगिक समाजामधील सृजनशीलता कोणत्याही इतर समाजात असते तीपेक्षा फारशी वेगाळी नसते. मी जेव्हा छिपणे लिहितो त्यावेळीतरी अखेरीला काय कीत असतो? भावना, जाणीवा, कल्यान प्रेरणा यासारख्या मनोऽवस्थेच्या माझ्या मानसिक प्रतिक्रिया मी नमूद करून ठेवतो. आपली पार्श्वभूमी, परिस्थिती, आपल्या श्रद्धा म्हणजे आपण एकूण जे काही आहोत त्या सर्वोच्च परिपाक म्हणेच भी म्हणतो ती मनोऽवस्था होय. अशा सहजप्रवाही मनाच्या अवस्थाचे विशेषीकरण करून त्यांच्यात वास्तवता आणली जाते ती कलेक्डून. असे कार्य कलेक्डून होत असल्याने मानवतेला काही अर्थ प्राप्त होतो. हा अर्थ सिद्ध होण्याकरिता काहीतरी प्रयोजन असेले पाहिजे, आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे ते प्रयोजन नैतिक स्वरूपाचे असावयाला हवे.

अमेरिकेसारख्या औद्योगिक समाजातील रचनाकारांपुढे मूलभूत प्रश्न आहे तो संकलित जीवन प्राप्त करून घेण्याचा, भोवतीच्या जीवनात कलाजीवनाला योग्य स्थान मिळवून देण्याचा. माझ्या हातून कडाकृती निर्माण व्हावी याकरिता व्यतीत कीत असलेल्या जीवनावर आणि विश्वासधील अंतीम 'शिवा' वर मला भरंवसा ठेवायला हवा. मनाच्या अभावातम्ह अवस्थाकडून कलानिर्मिती होऊ शकणार नाही. भावमय अवस्थेला काही विशिष्ट अर्थ असतो. अद्वेचा आधार असल्याखेरीज मी एखाद्या कलाकृतीची कल्पना करू शकत नाही. सर्वात अमृत अशा संगीतकलेविषयीसुद्धा हे विधान सत्य आहे.

अशा प्रकारच्या निश्चित तत्वज्ञानाची निकट भासू लागली म्हणजे परिचित असलेल्या आपल्या जीवनात आपला काहीसा थरकाप उडतो. भीती अगणि संशयाच्या वातावरणात आपल्याला कला निर्मिता येणार नाही. यासाठी काहीतरी प्रतिपादक स्वरूपाच्या निष्ठा असाव्या लागतात. ही अशी प्रतिपादकतेची जाणीव काही प्रमाणात आपल्या अंतर्जीवनातून आपल्याला होऊ शकते. बाकीच्या वेळेला मात्र भोवतीच्या जीवनामधील सृजनशील आणि हुंकार देणाऱ्या वातावरणाने तिचे उद्दीपन केले पाहिजे.

कलाकाराला आपल्या समाजात राहिल्यामुळे निश्चित आणि उल्हसित वाटावयाला हवे. दुसऱ्या शद्गात, कला आणि कलेचे जीवन याचे सामान्य माणसाला खोल अर्थाने महत्त्व वाटलेपाहिजे. हे झाले म्हणजे त्यावेळी अमेरिकेने परिपक्तेची अवस्था गाठली अणि त्या प्रयत्नात प्रत्येक निषावान कलाकाराचा भाग होता, असे म्हणता येऊल.

७. लेखनोत्तर

नोर्थन प्रोफेसरशिप कमिटीने माझ्या प्रत्येक भाषणानंतर काही प्रत्यक्ष संगीताचा कार्यक्रम घ्यावा असे सुचविले होते. मी त्या गोष्ठीला एकदम मान्यता दिली. याचे कारण, कलेचा इतिहासकार स्पष्टीकरणासाठी स्लार्डिस दाखवित असताना आणि आपल्या आवडीच्या ग्रंथामधून एखादा कवी लांबलचक उतारे वाचून दाखविताना, मला त्यांचा हमेशा हेवा वाटावयाचा. संगीतात आपल्यापाशी फोनोग्राफ असतो. पण मला अनुभव असा आला आहे की, शिक्षणवर्गाच्या बाहेर फोनोग्राफचा उपयोग माफक प्रमाणातच होऊ शकतो. भाषणानंतरच्या अशा कार्यक्रमाची कल्पना मला अमलात आणण्यासारखी वाटली. तथापि कार्यक्रमाकरिता योजलेल्या संगीताचा माझ्या विवेचनाशी काही वेळा केवळ दूरचा संबंध होता. संगीतामधील साक्षात् ध्वनीना सर्वी ज्ञाला म्हणजे त्यायोगाने संगीताच्या केवळ चर्चेनंतर उद्देश्यारी संदिग्ध आणि अमुमाधानाची अवस्था दूर होण्याला मदत होते. ह्या छोट्याशा कार्यक्रमामुळे आणखी एक फायदा असा ज्ञाला की, माझी भाषणे मला शक्य तितकी थोडक्यात आटोपती व्यावी लागली आणि श्रोत्यांच्यापुढे माझ्या विवेचनाच्या रक्ष अस्थिभक्षणानंतर मुख्युद्वीकरिताफलाहाराचे आमिष ठेवता आले.

तिसरा विभागः

शङ्कुचि

प्राप्ति विनाश

विनाश



शब्दसूचि

कोपलँड यांच्या या ग्रंथात पाश्चात्य संगीतामधील विचारप्रवाह, सौंदर्यप्रणाली कलासंकेत तसेच नामवंत संगीतरचनाकार यांचे उहेत्र आढळून येतात त्याच्वरोवर अनेक पारिभाषिक सज्जांचा वापर केलेला दिसून येते. ग्रंथाच्या विषयाशी अधिक परिचय व्हावा या हेतुने त्यासंबंधीची माहीती देण्याचा पुढील प्रयत्न आहे.

* Accordion : डॅकॉर्डियन :

Mouth-organ किंवा Harmonica यांच्याप्रमाणे या वायांमधून स्वरनिर्मिती तोंडाने करावयाची नसून त्याऐवजी हवेच्या पुरवठ्याकरिता त्यात भायाची योजना केलेली असते. हवेचे नियमन डाव्या हाताने भायाच्या साहाय्याने करून स्वरांच्या घटनावर उजवा हात फिरवावयाचा असतो.

* Allegro : अलेग्रो :

आनंदी, चपळ, उल्हसित, तेजस्वी या अर्थाचा इटालियन शब्द. फारशी जलद नसलेली गति असा संगीतात अर्थ वेतला जातो.

* Alto : आल्टो :

वाजवीपेक्षा अधिक उंच असा पुरुषी आवाज.

* Atonality : अटोनेलिटी :

विवक्षित स्वरसमूहात कोणत्याच स्वराला प्राधान्य नसणे. उलट अनेक स्वरांना एकदम प्राधान्य दिल्यास ते एकमेकांचा होऊ पहाणारा स्वतंत्र परिणाम नाहीसा करून ठाकतात. म्हणजे या ठिकाणी स्वरांच्या एकत्रित वादनाला कोणत्याही प्रमुख स्वराचा आधार मिळत नाही.

* Bach Johann Sebastian : जोहान सेबास्टियन बाख :

(१६८५ ते १७५०. लैपझिग) समूह गानातील एक सदस्य, एका राजाच्या वायवृद्धामधील व्हायोलिनिस्ट, गावामधील चर्चचा ऑर्गनवादक, लैपझिग येथील संगीत-शाळेत कोणत्याही गीताची सुरुवात करणारा कॅन्टर (Cantor) आणि शिवाय सेंट

थॉमस आणि इतरही चर्चेसमधील संगीतावर देखरेख ठेवणारा अशी अनेक कासे उत्तर जर्मनीत निरनिराब्द्या ठिकार्णी वाखने एकामागून एक केली. त्याने दोनदा लग्न केले आणि त्याला एकूण वीस मुळे झाली. त्यापैकी बन्याचजणांनी पुढे संगीताच्या क्षेत्रात नाव मिळविले. वाखला उत्तर वयांत डोळ्यांनी दिसेनासे झाले. अनेक वांचावर त्याचा हात चालत असे. आलापचाराच्या एका प्रणालीची समाती वाखच्या कामगिरीनेहोते. प्युग हा गानप्रकार त्याच्या प्रणालीचा दोतक होय. त्याच्या मृत्यूनंतर शंभरपेक्षा अधिक वर्षे त्याचे संगीतकार्य रसि कांच्या दृष्टीने मागे पडले होते. मेन्देल्सॉनच्या प्रयत्नामुळे नंतर ते पूर्ववत प्रकाशात आले.

★ Ballade : वालाद :

कथानिवेदनाच्या पढतीचे वाच्यातीत. शोर्पेने अशी चार वालाद रचलेली होती. त्याकरिता त्याने इंगिलश बॅलडवरहून स्फूर्ती बेतली होती किंवा नाही यावदल शंका आहे. इंगिलश बॅलड (Ballad) हा एक ऐतिहासिक, वीररसयुक्त वा भावनाप्रवण घटनाचे कथन करणाऱ्या कवितेचा प्रकार आहे. एखादे कडवे पुन्हा बोढून म्हणणे, (म्हणजे ध्रुवपदावरच येणे नव्हे), त्याच्वरोवर त्यातली सुवोध, खुलासेवार आणि रांगडी भाषा, ही या इंगिलश बॅलडची पैशिष्ठ्ये आहेत.

★ Ballet : बॅले

वाद्याच्या साथीसह रंगभूमीवर केल्या जाणाऱ्या या नृत्यप्रकाराची सुरवात १६ व्या शतकामधील फ्रेन्च राजाच्या दरबारात झाली. १४ व्या लुईने त्याला प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले. हे एक प्रदर्शनीय असे सम्भूनुत्य आहे.

★ Bambuco : बाम्बुको : वेळूचे अगर वांचूचे एक वाच्य.

★ Barber Samuel सॅम्युएल वार्डर :

पेसिस्ल्वानियामध्ये १९१० साली यांचा जन्म झाला. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी अमेरिकन रोम पारितोशिक संपादन केले. वृंदसंगीत आणि मैफलीच्या संगीताकरीता वार॑र यांनी स्वतंत्र द्यालीच्या रचना केल्या आहेत. मात्र त्यामध्ये फारशी प्रयोगक्षमता नाही अगर परंपरेचा विशेष आग्रहही दिसून येत नाही. तरीमुळा त्यांतील कार्हाना लोकप्रियता लाभली आहे.

★ Bar Line : वार लाईन :

स्वरलिपीमधील लयीच्या विभागाची खण दाखविणारी उभी रेणा, बहुतेक सर्व संगीत हे, दोन, तीन किंवा चार मात्रांच्या बटकात विभागले जात असून, त्यातील प्रत्येकाच्या पाहिल्या मात्रेवर स्वरावात अगर जोर दिला जाऊ. अशा दोन आवातामधील कालांतराला मेझर (Measure) म्हणतात. हे मेझर दुसऱ्यापासून वेगले असे ओळखून गेण्याकरिता प्रत्येक आघातवळ मात्रेच्या पृवीं ही उभी रेणा काढली जाते.

★ Baroque : वारोक :

इ. स. १६०० ते १७२० या काळात कलाविष्काराची ही शैली प्रचलित होती. तिच्यामधील काही महत्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. (१) हेतुपुरस्सर प्रचार व्हावा म्हणून भावनांना केले जाणारे व्यावाहन (२) वास्तवकलेच्या क्षेत्रात या शैलीला कमालीचा आणि काही वेळा विपरीत असा अलंकारिकपणा आलेला आहे. (३) प्रत्येक विशिष्ट भागापेक्षा एकूण आकृतीवरच भर देण्याचा अग्रह या शैलीत असत्याने, मूळच्या शिल्पाचे वास्तव आणि दोघांचे चित्रात त्यातील गुंतागुंतीमुळे केवळ रूपांतर होऊन जाते याचा पत्ता लागत नाही. कॅथॉलिकपंथीय देशात या शैलीचा उगम झालेला असल्याने इटाली, फ्रान्स, ऑस्ट्रिया वरैरे सारख्या देशांत या शैलीच्या वास्तव आढळून येतात.

धारोक या फ्रेन्च शद्वाचा अर्थ विशिष्ट असा आहे. अनेकाकडून हिणकस अशा कोणत्याही शैलीला हे नाय दिले जाते आणि पर्यायाने वाखच्या काळातील संगीताचे वर्णनही याच शद्वाने केले जाते. या शद्वाचा उपयोग म्हणून, तुच्छता दर्शविष्यासाठी करण्यात येतो.

★ Bartok Bela : बेला वार्टोक ;

यांचा १८८१ साली हंगेरीत जन्म झाला आणि १९४५ मध्ये न्यूयॉर्क येथे ते मृत्यु पावले. वार्टोक यांना संगीताचे पहिले पाठ त्यांच्या आईने दिले. सुरवातीच्या खेडेगावातील राहणीमुळे त्यांना लोकसंगीतात विशेष रुची निर्माण झाली त्यांच्या पहिल्या पहिल्या रचनाकृतीवर त्राहम्सच्या शैलीचा पगडा होता. लिस्ट आणि वॅग्नर यांच्या संगीताचा अभ्यास करण्यासाठी पुढे त्यांनी दोन वर्षे रचना करणे सोडून दिले. आणि त्यानंतर ल्योन स्ट्रॉसच्या पढऱ्याने रचना करण्यास प्रारंभ केला. तिचाही कंठाळा आत्यावर त्यांनी लोकसंगीताचा सखोल अभ्यास करण्यास सुरवात केली. त्यातून त्यांना काही नवीन स्वरमेळ लाभले. त्यापुढे मात्र वार्टोकनी आपली दृष्टी १२ स्वरांच्या क्रोमेटिक स्केलकडे वर्तविली. १९४० साली त्यांनी युरोप सोडले आणि अमेरिकेत वास्तव्य केले. कोलंबिया विद्यापीठात तात्पुरते काम करून त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात काही काळ व्याख्याने दिली.

त्यांच्या रचनाकृती विविध प्रकारच्या असून त्यात नास्यसंगीत, वृंद आणि मैफ-लीचे संगीत आणि शिवाय लोकसंगीताचाही समावेश आहे.

★ Bass drum : वास ड्रूम :

वाच्य वा कंठसंगीतामधील स्वरसंभीलनाच्या अगदी खालच्या भागाला वास म्हटले जाते. उर्वरित संगीताला तो पायाभूत म्हणून समजला जातो. पुढे घेतल्या जाणाऱ्या स्वरसेळांचे स्वरूप वासवरून ठरते आणि वासच्या अंदाजानेच ते वाजविले जातात. पुरुषाच्या अगदी खालच्या आवाजाला आणि रचनाकृतीमधील सुरवातीच्या भागालाही वास म्हणतात.

वास ड्रम हा सगळ्यात मोळ्या आकाराचा एक पडधरम असून त्याचा नाढ गडगडाट करणारा भीषण किंवा अगदीच जाजम तुडविल्यासारखा होऊ शकतो. असे नाद मात्र एकेरीच निघू शकतात. वास ड्रमवर तसेम बाद्यप्रमाणे आडव्या उभ्या तार गुतविलेल्या नसतात. (अशा तारांमुळे खडगडाट केला जाऊन, बाद्यातून उसमध्ये होणाऱ्या नादाला एकप्रकारची रुक्क तेजस्विता प्राप्त होते.)

★ Bassoon : बसून

बृंदसंगीतात या बाद्याचे काम वास स्वर पुणविण्याचे असूनही त्यातून काही विशिष्ट आलाप निघू शकतात. हॉर्नच्या ध्वनीत याचा आवाज मिळून जातो. जलद आणि काहीशा विस्कळीत रीतीने बाजविल्यास त्यामधून वेगळीच गंमत निर्माण होते. त्याच कारणासाठी काही रचनाकारांनी बसूनचा समावेश आपल्या बाद्यांत केल्यामुळे, त्याला बृंदवादनातील विदूपक असेही नाव पडले आहे.

★ Berg Alban : अल्बन वर्गी :

१८८५ साली यांचा दिहएज्ञात जन्म झाला. आणि १९३५ मध्ये तेथेच ते मृत्यु पावले. शोनर्वर्गाचे हे सहकारी आणि शिष्य असून त्यांच्या विचार-प्रणालीचे ते एक प्रतिष्ठित रचनाकारही होते. त्यांनी बृंद आणि मैफलीच्या संगीताचे लेखन केले आहे. तथापि 'बोझेक' या नाड्यकृतीची त्यांनी निर्माण केलेली संगीतिका ही त्यांची सर्वात लक्षणीय कामगीरी आली.

★ Beethoven Ludwig Van : लुडविंग वॅन वीथोवेन :

यांचा १७७० साली बॉन या टिकाणी जन्म झाला आणि दिहएज्ञा येये ड. स. १८२७ साली बवाच्या ५७ व्या वर्षी त्याचे निधन झाले. संगीताच्या क्षेत्रामधील शोकसंगीत असे त्याचे उचित वर्णन करता येईल. याचे कारण मानवाच्या जीवनविषयक अत्युच्च आकांक्षा आणि त्याचवरोवर त्याच्या अंतरंगामधील गृहमयता या दोन्हीचाही तो एकदम वेग वेऊ शकतो. आपल्याला स्वरांचा कवी समजले जावे अशी त्यांची आकांक्षा होती. भावनांचा हल्लुवरपणा तसाच त्यांचा कमालीचा अतिरिक्त आणि त्याचवरोवर त्या दोन्हीचा नेमका आणि यथातश्य आविकार करण्याकरिता संगीताच्या तंत्रावरील असामान्य प्रभुत्व या सर्व वार्दींचा वीथोवेनच्या ठारी एक विलक्षण तज्ज्ञने मिलाफ झालेला होता. आलांगीची बळणे, स्वरसंमीलनाच्या भाषेचे आव्हान, आकृतींची उपजत जाणीव, आणि बादसंगीतातील रंगमयतेच्या बातावरणात आलाप आणि त्यांची संमीलने कल्पिष्याचे त्याचे सामर्थ्य या सगळ्या वारी, वीथोवेनचे आविकारतंत्रावर किती प्रभुत्व होते यांची साक्ष देतात. मोळ्यार्ट आणि हेडन यांची परंपरा त्याच्या रचनाकायनि पुढे चालविली असे म्हटले तरी, त्यामुळे वॅगनेरलाही स्फूर्ती मिळाली हे नाकारता येत नाही या कारणाने अभिजात परंपरेतील अव्योरीचा आणि भाववादी विचारसरणीचा पहिला

रचनाकार असेही त्याचे वर्णन करता येईल.

एका गरीब परंतु संगीताची अभिरुची असलेल्या कुटुंबात बीथोवेनचा जन्म झाला. संगीताचे पहिले पाठ त्याच्या बडिलाकडूनच त्याला मिळाले. त्या वयात तो व्हायोलिनही वाजवीत असे. १७ व्या वर्षी त्याला विहण्याला पाठविण्यात आले. त्या ठिकाणी मोझार्ट आणि नंतर हेडनकडून थोडेसे शिक्षण त्याने घेतले. ह्या काळातील त्याचे जीवन म्हणजे एक कमीअधिक तन्हेचा कंटाळवाणा प्रकार होता. संगीताचे जाहीर कार्यक्रम अगर त्याच्या प्रसिद्धीची सोय त्या काळात उपलब्ध नसल्याने चरितार्थासाठी बीथोवेनला आपल्या श्रीमंत स्नेहयांच्या औदार्यावर अवलंबून राहावे लागले. त्यांनी मात्र या कलावंताच्या प्रतिभेदी कदर केली.

एकदा केव्हा प्रेमभंग झाल्यानंतर बीथोवेनने कधी लम्ब केले नाही. यामुळे कौटुंबिक स्वास्थ्यापासून तो कायमन्त्रा दुरावला होता. त्यातच वहिरेपणाची चिन्हे त्याच्या ३० व्या वर्षापासून दिसू लागली. त्याच्या साथीला त्याची प्रकृती विघडू लागली. त्यातच त्याच्या पुतृष्याच्या गैरवागुणकीची भर पडली. असे सरागे होत असूनही बीथोवेनच्या रचनानिर्मितीत खंड पडला नाही.

बीथोवेन स्वभावाने अतिशय सरळ आणि मनमिळावू होता. एकदा आनंदात नंतर निराशात, कधी प्रेमळ तर मागाहून चिडखोर, कोणावर संपूर्ण भरवसा आणि तरीही संशयी, असे त्याचे मन एकसारखे हेलवावे खात असे. त्याला विनोदाची भरपूर जाण होती. पण तो विनोद सुक्षम स्वरूपाचा नव्हता. काहीही असले तरी हे त्याचे असे सर्व स्वभावदोष, एका कलात्मक प्रकृतिधर्माचा अतिरेक या सबवीखाली माफ करावयाला होते.

एक कलावंत म्हणून, बीथोवेन हा संगीताच्या अनेक उपग्रहारात अतिश्रेष्ठ असा मानला जातो. त्याने रचिलेल्या सिम्फनी आणि संगीतप्रास्ताविके ही अत्यंत मुंदर म्हणून अग्रभागी आहेत. तितकीच सुंदर अशी त्याची पीआनोगीते आणि स्ट्रिंग पार्टेंट्रस समजली जातात. फिडेलियो हे त्याचे संगीतक म्हणजे रंगभूमीला दिलेली एक निरंतरची देणगी आहे. रचनानिर्मितीकरता बीथोवेनला फार वेळ लागत असे, आणि कष्टही पुष्कळ पडत असत. समर्थ व्यक्तिमत्वाच्या आविष्कारासाठी उनित माझ्यम मिळेपर्यंत असे प्रयास पडणार.

★ Berlioz Louis Hector लुई हेक्टर बर्लीओझ (१८०३--१८६९):

ऐंच भाववादी विचारसरणीचा हा सर्वोत्तम श्रेष्ठ असा संगीतकार होता. ह्यांगो, द्वूमा, ज्वालीया, बालझाक, यासारखे भाववादी साहित्यिक, दला कुवा सारखे चित्रकार आणि शोरॅ आणि लिस्ट्रसारखे संगीतकार त्याचे मित्र होते. साहित्यातील ह्यांगो आणि चित्रकलेमधील दला कुवा यांच्या समवेत बर्लीओझचे नाव घेतले म्हणजे भाववादी कलाक्षेत्रां-

तील त्रयी अकाराला येते, भाववाद हा त्याच्या वृत्तीतूनच निर्माण क्षाला होता, आणि त्याचा आविकार त्याच्या एकूण हयातीत एकामागृन एक घडलेल्या अनेक प्रेमप्रकरण-तही दिसून येतो. यावरुन एवढेच टरते की, त्याच्या बाबतीत जीवन आणि कला हे दोम्हाही एकलूप झाले होते. भाववादी विचारसंरीमधील एका अंतीम तत्त्वावरच त्याने निष्ठा ठेवली होती. ते तत्त्व म्हणजे कोणत्याही वंशानाचा वा नियमाचा मुलाहिजा न वाळगता भावनाना सरल साद वाळणे. अथांगपणाची ओढ हे वर्णांओळच्या भाववादाचे दुसरे वैशिष्ट्य होते, अलंकारितन मोर्हामेत कामास अलेल्या सैनिकाकरिता त्याने रचि लेल्या शोकरंगीतासाठी दोनदोषेक्षा अधिक गायकांचा उपयोग केला गेला. त्याला मात्र त्यासाठी सातशे ते आठांश गायक आणि दिवायाएक अवाढव्य बाबूवुंद हवा होता. त्याच्या विचारावर शोकसंपिद्धर, स्कॉट, सूर, वायरन आणि गोथे अशा भाववादी कवींचा दिशेप्रभाव होता. स्वराविकारामधील रंगसंगतीवर भर आणि त्यातील विविध अशा नाज्क नुद्दाचा तदास वर्ल्डोळच्या अगोदर कोणीही लावला नव्हता. एखाद्या परिणाम-कारक हक्कामुळे वा दृष्टेश्चालित्या भावनाचे स्वरांत रूपानंतर करण्याची त्याची वाच्यसंगीतामधील योडकता हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य मानता येईल.

वर्णांओळचे वर्डल एक डॉक्टर होते, वैद्यक शिकण्याकरिता वर्णांओळच्याही पैरीस येथे रवाना करण्यात आले. तथापि त्या ठिकाणी त्याने वैद्यकाएवजी संगीताचा अभ्यास केला. आणि 'प्रिक्स डी रोम' हे पारितोषिक संपादन केले. अर्थात त्याकरिता त्याला पाच वेळा प्रथन करावा लागला. वृंदासंगीताचा 'नायक' (Conductor) या नात्याने वर्णांओळने पुढील प्रवास केला. त्याचे अवेरीचे दिवस काहीसे एकटेपणात आणि भकास असे गेले. नव्यनंतर आपल्या स्मार्धीवरील शिलालेखाकरिता त्याने आपल्या आवडल्या शोकसंपीड अरचे पुढील वचन सुनविले होते. "माणसाचे जीवन म्हणजे एका वेवकळाने सांगितलेली गोष्ट. तिच्यात गोंगाट आणि त्वेष भरपूर पण अर्थ मात्र शून्य."

★ Bizet Georges (Alexandre Cesar Leopold) : जॉर्जेस विजेत (अलेक्झांद्रे सीज़र लिओपोल्ड) : (१८३८-१८७५) :

पैरीस कान्डवातीवारमध्ये शिक्षण घेऊन 'प्रिक्स डी रोम' हे पारितोषिक विजेते मिळविले. संगीतकांचा स्वनाकार म्हणून आपल्याला मानले जावे यासाठी त्याने केलेल्या प्रथनांना लवकर या लाभले नाही. त्याच्या 'कारसेन' या संगीतकामधील सुरेलपणा आणि स्वरांचे नाज्क आणि रसरशीत संमेलन हे एक आकर्षण असून त्यात विजेते नाळ्यविद्यक सामर्थ्याही दिसून येते.

★ Blacher Boris : बोरीस ब्लेचर :

१९०३ साली चीनमध्ये यांचा जन्म झाला. हे बर्लिन येथे प्राध्यापक असून

नाळ्यविषयक दृष्टी असलेले रचनाकारही आहेत. संगीतके, वैले यासारख्या त्यांनी रचना केल्या आहेत.

* Blitzstein Marc : मार्क ब्लिंड्झ्स्टैन :

यांचा जन्म १९०५ साली फिलाडेलिफ्यात झाला. एक तयारीचे आणि स्वतंत्र पिअनोवादक ग्रहणून त्यांनी संगीतजीवनाला सुरुवात केली. आणि नारीया बुलांझे आणि दोनवर्षी यांचेपाची रचनाशास्त्राचा अभ्यास केला. ब्लिंड्झ्स्टैनच्या रचनाकृती अतिशय 'आधुनिक' व्याणि 'प्रायोगिक' स्वरूपाच्या असून त्यात साम्यवादी दृष्टिकोनामधील सामाजिक जाणीव आढळून येते.

* Brahms Johannes : जोहानेस ब्राह्मस् :

यांचा जन्म हार्म्मनी येथे १८३३ साली झाला आणि १८९७ साली विहएन्हात त्याचे निधन झाले. अभिजाततेचा वेष असून त्याच्या रचनाकृती बुर्चीने भाववादी आहेत. साहित्याची वा चित्रकलेची एक शाखा समजून नव्हे तर संगीत हे संगीत म्हणून त्याने लिहिले. तरीमुद्दा अशा त्याच्या रचनात संगीतवाद्य भावनाच्या छटा दिसून येतात. याकारणाने ब्राह्मस्ला 'अभिजात-भाववादी' असेही म्हणता येईल, त्याच्या आणि शुमानच्या विचारसरणीत आणि भावनांत काहीसे साम्य आढळून येते, तथापि शुमानच्या कृतीत साहित्यगुण आणि चित्राकृतीचा प्रभाव अधिक दिसून येतो. उलट अकृती आणि प्रमाणबद्धता यांची ब्राह्मस्ला झाली इकली जाणीव शुमानच्या ठारी सापडत नाही.

११ व्या शतकातील समीक्षेच्या दृष्टीकोनातून ब्राह्मस् आणि वैनेर हे परस्पर विरुद्ध देवात स्थापन केले गेले आहेत. याचे कारण एकाची बुची आणि आविकार पडली भावकवीसारखी तर दुसऱ्याची नाळ्यात्मक. तथापि दोघांनीही धीशोव्हेन्हचीच परंपरा चालविली असे म्हणावे लागते. आपल्या गुरुच्या भाववादी कल्पना एकाने मैफलीत आणि दुसऱ्याने त्या रंगभूमीवर मांडल्या एवढाच फरक.

हार्म्मनीमधील एका संगीत शिक्षकाकर्वी ब्राह्मस्ला परिपूर्ण शिक्षण मिळाले होते. त्याने मुरवारीला आपला चरितार्थ नृत्यगृहात आणि काफेमध्ये वादन करून चालविला. एक संगीतकार असा त्याचा लैंकिक केवळ शुमानच्या प्रयत्नामुळे झाला. स्वभावाने तो प्रामाणिक असिं निश्चिवान असून, बागणुवीत तो संडेतोड आणि उर्मठ बायावयाचा. त्याने लग्न कधीच केले नाही, कला हेच त्याचे दीवन घनले होते

* Britten Benjamin : ब्रॅडामिन ब्रिटन :

यांचा १९१३ साली जन्म झाला. व्याच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांनी संगीत-रचना करण्यास मुरुवात केली. त्याच्वरोवर ते पिअनोवादनही करू लागले. पुढे त्यांनी रॉयल कॉलिज ऑफ म्युझिकमध्ये शिष्यवृत्ती संगटन केली. १९३७ सालापासून ते नाटके आणि अनुदोष चित्रपट यांच्याकरिता संगीतरचना करू लागले.

* Busoni Ferruccio Benvenuto : फेर्लिशियो वेन्हेन्टुटो बुसोनी : (१८६६-१९२४) याने पिअनोवादनात जागतिक कीर्ति मिळविली. विलक्षण सहजता, सफाईदारपणा आणि चापल्य, स्वरविधानांची पूर्तता, रंगसंगतीची पुरेपुर जाणीव आणि प्रमाणवद्वतेची अचूक समज इतकी की, तीमुळे संगीताचा कोणताही विभाग दुसऱ्याशी सलझ दिसावा आणि सर्वांची मिळून एक एकसंबंध आकृती निर्माण व्हावी, इतक्यावारींचा मनोहर मिलाफ त्याच्या भादनात झाला होता. पिअनोवादकच नव्हे तर सर्वांथांने तो संगीतकारही होता.

बुसोनीने संगीतके, बुदंसंगीत, मैफलीचे आणि पिअनोसंगीताकरिता विविध रचना केल्या. नंतरच्या रचनालेखनात याने भाववादाच्या विरोधी भूमिका घेतली होती. संगीतविषयावरील त्याच्या इतर लेखनावरून, त्याच्या बुद्धिसामर्थ्याची कृत्यना येते.

* Canon : कॅनन :

वाद्यामधील अगर कंठातील एकाच ध्वनीच्या आधाराने आलापाची सुस्वात करून नंतर अनेक ध्वनींच्या साहाय्याने एकाच अगर वेगवेगळ्या स्वरांच्या स्थानावर त्या आलापाचा पुनरुचार करण्याची ही एक पद्धती आहे. 'कॅनन' या शब्दाचा 'नियम' असा अर्थ असून तो आलापाच्या अशा भागाला लागू केला जातो की, त्यांतिकाणी सुस्वातीच्या स्वरांची पुनरुचृती मागाहून येणाऱ्या इतर ध्वनींनी तंतोतंत करावयाची असते. ध्वनींच्या कडून होणाऱ्या या अनुकरणामधील फरकानुसार हा नियम अर्थातच सैल अगर कठोरपणाने वापरला जातो. एका आवाजाचे दुसऱ्याने केलेले अनुकरण ऐकताना श्रोत्याला एक बुद्धिगम्य सुखानुभव येतो. आणि कॅननचा विवेकाने वापर करताना त्याचे सौंदर्यवाचक समर्थन हेच होऊ शकते

* Cantata : कॅन्टाटा :

समूहाकडून गायले जाणारे हे कंठसंगीत असून, अशाच प्रकारच्या वाद्यसंगीताला सोनाटा (Sonata) म्हटले जाते. त्यात धार्मिक अगर धर्मनिरपेक्ष विषय येतात. आणि त्याला वाद्यवृत्ताची साथही होऊ शकते. हे एक प्रकारचे संगीतकच असून, त्यात अभिनय आणि नेप्थ्य यांना मात्र वाव नाही.

* Casella Alfredo : अल्फ्रेडो कॅसेला :

१८८३ साली स्टूरिन येथे यांचा जन्म झाला; आणि रोममध्ये १९४७ साली ते मृत्यु पावले. पैरिस कान्ज़वरात्वारात त्यांनी फौरं यांच्या मार्गदर्शनालाली संगीताचा अभ्यास केला आणि पुढे पिअनोवादक आणि 'कंडक्टर' म्हणून रुखाती मिळवली. त्यांच्या रचनाकृतीवरून भाववादाला त्यांचा विरोध आढळून येतो. आलाप्रधान आणि म्हणून शोभजनक संगीताचा प्रभाव नाहीसा व्हावा आणि अभिजात संगीताची इटालीमध्ये पुन्हा जाणीव निर्माण व्हावी, यासाठी कॅसेलांनी आग्रह धरला.

* Cembalum : सेम्बालम :

इटालीमध्ये या वाद्याला डल्सीमेर (Dulcimer) असे म्हणतात. ही एक वंद केलेली उथळ पेटी असून तिच्यावरील गुंडाळलेल्या तारा लहानशा लाकडी हातोड्यांनी वाजवावयाच्या असतात. विशेष गुंतागुंत नसलेले हे एक पिढ्यानोवाद्यन् आहे.

* Chabrier Emmanuel इमान्यूएल शाब्रीए : (१८४१-१८९४)

मुलकी नोकरीत असतानाच शाब्रीएचा संकेतवादी कवि, प्रतीकदादी चित्रकार आणि फ्रैन्च संगीतकार यांच्याशी घनिष्ठ संवंध आला. त्यांच्यातील एक बुद्धिमान पिढ्यानो-वादक म्हणून त्याचा लौकिक झाला होता. वयाच्या तिशीनंतर त्याने नोकरी शूदली, आणि कंडकठर लासूरचा मदतनीस म्हणून त्याने काम केले. वॅनेरच्या संगीतावर त्याची भक्ती होती. त्याच्या काही विपरीत आलापनारी वाजूला ठेवल्या तर स्वरसंमीलन आणि वृद्धसंगीतात त्याने आरंभलेल्या प्रयोगावरून त्याला दव्यूसी आणि रावेहल यांचा पूर्वसूरी म्हणावयास हरकत नाही.

Chaconne : शकन :

बासचा स्वरधोष कायम टेवून रचिलेला कंठ वा वाद्यगीताचा एक प्रकार. शकन आणि पैसाकांगलीया हे दोनही गानप्रकार सारखेच आहेत. दोन्हीचा उगम संथ लर्याच्या नृत्यातून झाला असून त्यामधील कोणताही विभाग तीन मात्रांचा असतो. एकूण संगीत मात्र बास स्वरावर अधिष्ठित झालेले असते वाद्यसंगीताच्या रचनेसाठी या नृत्याकील लर्याच्या उपयोग केला जातो.

* Chadwick George Whitefield : जॉर्ज व्हाइटफील्ड चाडविक : (१८५४-१९३१)

बोस्टन येथे हे एक ऑर्गनवादक आणि संगीतशिक्षक होते. न्यू इंग्लॅंड कॉन्व्हेंटरी ऑफ म्यूझिकमध्ये त्यांनी ५० वर्षे काम केले. आणि त्यापैकी ३३ वर्षे त्या संस्थेचे ते संचालक होते. सिफ्फनी, रम्हसंगीत, गीते, आधुनिकतेकडे छुकलेली स्वरकाव्ये, स्ट्रिंगकार्टेसूस इत्यादी रचना त्यांनी केल्या. आलापीचे सूत्र, तंत्रामधील चारुर्थ आणि त्यावरील संवर्गी पकड, भावनाप्राधान्य, उपजत विनोदबुद्धि आणि मार्क ट्वेनच्या वृत्तीची आठवण करून देणरे स्वरप्रयोगातील खटके, यांची गुणांनुसारे त्यांची शैली वेशिप्रदृश्यांमध्ये झाली होती. असेरिकेत अभिजात संगीतरचनेची प्रक्रियापना करण्यात चाडविक यांचा सगळ्यांत अधिक हातभार लागला.

* Chamber Music : चॅंबर म्युझिक :

एखाद्या दाटनात तीन किंवा अधिक वादनकारांकडून सुरुवातीला हे संगीतवादन होत असे संगीताचे जाहींर कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच्या काळांत असे ठराविक संगीत चर्च, थिएटर आणि राजाच्या किंवा उमरावाच्या दिवाणखान्यातच होत असून या तिसऱ्या

ठिकाणी होणाऱ्या गायन अगर वाद्यसंगीताच्या मैफलीला चेंवर म्युशिक म्हटले जात असे डॉ. वर्नेच्या व्याख्येनुसार छोळ्याशा दाळनात होणाऱ्या संगीताकरिता, लहानशा बॅन्डसाठी किंवा माफक श्रोतुसमाजाकरिता, ज्या रचना केल्या जातात त्यांना चेंवर म्युशिक समजले जाते. या रचना चर्चे, थिएटर अगर सर्वेजनिक कार्यक्रमाकरिता वापरावयाच्या नसतात. अलीकडे अशा संगीतात वृद्धवादन, समृहसंगीत अगर इतर मोठ्या प्रमाणावरील स्वरसंमीलने यांचा समविदा केला जात नाही, त्याच्वरोबर त्यांत कंठसंगीत वा एकाच वाद्याचे वादनही येत नाही. शिवाय विविध प्रकारच्या वाद्यावादनांना सारखेच महात्म त्यात आवयाचे असते 'स्नेहांमधील संगीत' असे त्याचे काव्यमय वर्णन केले जाते. या चेंवर म्युशिकीची सुरवात हेडनपासून झाली असे म्हणता येईल. मोझार्ट, व्हिंग्केन आणि शूर्वर्ट हे त्याचे प्रणेते ठरतात. अशा या चेंवर म्युशिकमध्ये बदलत आलेल्या सर्वप्रकारच्या भावनात्मक प्रवृत्ती, विचारप्रणाली आणि भाववाद, प्रतीकवाद, आविष्कारवाद, अनेकरूपी स्वरमयता, स्वर-निरपेक्षता, मायक्कोटेनॅलिटी या संवेदीच्या विविध प्रेरणा यांचे दर्शन घडून आले आहे.

★ Chavez Carlos : काळीं शावेज़ा :

१८९९ साली मेकिस्को येथे यांचा जन्म झाला. हे एक प्रख्यात मेकिस्कन संगीतकार असून मेकिस्कोर्नील सिम्फनीवाद्यवृद्धाची प्रतिष्ठापना त्यांनी केली. नॅशनल कॉन्जर्वेटरी ऑफ म्युशिक आणि सरकारी कलाविषयक खाते या दोन्हीचेही ते प्रमुख आहेत. त्यांच्या सिम्फनी आणि इतर रचनात तदेशीर्य ईंडियन आलार्पांचा प्रभाव दिसून येतो. अमेरिकेत आणि मेकिस्कोत त्यांच्या याकृतींना योग्य प्रतिसाद मिळाला आहे. 'Towards New Music' हा ग्रंथाहि त्यांनी लिहिला आहे.

★ Choir : चॉर्इर :

चर्चमधील अगर एखाद्या संगीताच्या कार्यक्रमातील गायकांचा समृह, केवळ पुरुषांचा अगर लिंगा आणि पुरुषांकरिताही हा गानसमृह असू शकतो.

★ Chopin Frederic Francois : फ्रेडरिक फ्रान्स्वा शोपँ :

१८१० साली पोलंडमध्ये याचा जन्म झाला आणि पॅरीस येथे १८४९ साली त्याचे निधन झाले. पिअनोन्चा कविता असे त्याचे सार्थक वर्णन केलेले असून त्याच्याठायी भावनेची उकटता, नाट्य आणि महाकवीची भव्योदातता एकत्रित झाली होती. पिअनोला त्याने आत्माविष्काराचे एकमेव साधन मानले होते. इतके की, ते त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक अविच्छिन्न असा भाग होऊन राहिले. पिअनोच्या माध्यमात्मन त्याने हल्लवार, सुखावह अगर उदात्त असे जे भाव व्यक्त केले, ते इतर कोणत्याही तन्हेने प्रकट होऊऱ्या शकले नसते.

जन्माने आणि राहाणीमुळे शोपँ हा अर्धा पोलिश आणि बाकीचा फ्रेंच होता. अगदी लहापणीच त्याची बुद्धिमत्ता दिसून आली. वयाच्या ९ व्या वर्षी त्याने आपला

पहिला जाहीर कार्यक्रम केळा. संगीताचे ज्ञान त्यांने वहुतांशी एकळ्यानेच संपादन केले. सोबत्यांच्या मेळाव्यात त्याला आनंद वाढे. आणि आपल्या विचारांना प्रेरणा मिळावी म्हणून उच्चपदस्थ व्यक्तिशी त्याने मुद्राम संवंध ठेवला. पॅरीस येथे जॅर्ज सॅन्ड या प्रस्त्रात कांदंबरीकर्तीशी त्याची सलगी होती. त्याने आपल्यामागे ठेवलेल्या कृतीत एकेची चक्रनाच्या लहान अगर विस्तृत अशा पुष्कळ रचना आहेत.

★ Choral Music कोरल म्युझिक :

याला कोरेल्स (Chorales) असेही म्हणतात. बाखने याच्यात जर्मन स्टोक्रांमधील स्वरांचा उपयोग केळा. रोमन कॅथॉलिक चर्चमध्ये, एखादे साधे गीत म्हटले जात असताना, त्याच्या ज्या भागात एकापेक्षा अधिक गायकांच्या आवाजाचा समावेश होतो त्याला कोरल म्युझिक असे नाव आहे.

★ Chord: कॉर्ड :

तीनपेक्षा किंतीही अधिक स्वरांचा एकत्रित नाद. एकदम श्रवण केले जाणारे स्वरांचे कोणतेही संमीलन

★ Chromatic Scale : क्रोमेटिक स्केल :

केवळ सेमीटोन्सचा समावेश असलेले हे स्वरप्रमाण आहे सेमीटोन (Semitone) हे एक सूक्ष्म असे स्वरान्तर म्हणजे इंटरव्हैल (Interval) असते. वेगवेगळ्या उंचीच्या स्वरांमधील अंतराला इंटरव्हैल म्हणतात. प्रमुख स्वरांच्या एकामागून एक अशा क्रमवार मांडणीने हे स्वरप्रमाण निर्माण होते. स्वरांची अशीच मांडणी होण्यामागे अनेक कारणे असली तरी त्यांत उत्सूर्त कल्पना, शास्त्रीय विचारसरणी आणि काही अकस्मिक प्रसंग यांचा प्रमुख वाटा आहे. ह्या स्वरप्रमाणांचा उगम माणसाच्या बोलण्याच्या धारणीमध्येही सापडणे संभवतीय आहे. कोणत्याही प्रदेशामधील संगीतात जी विशिष्ट धारणी स्वीकारलेली दिसते तिचा समवाय स्वरप्रमाणाशी शेवटी बालता येतो. महत्वाचो अशी स्वरप्रमाणे फारच थोरी असू शकतात हे म्हणणेही फारसे वरोवर नाही. संगीताला पायासूत ठरणारे कोणतेही स्वरप्रमाण अनेकांच्या श्रुतीचे समाधान करणारे आणि त्यांच्या अंतःकरणाला भिडणारे असेल तर त्यांचे महत्व कमी लेखून चालणार नाही. अशा वहुतेक स्वरप्रमाणपद्धतींचा उगम अखेरीला आलापीमधून झालेला आढळतो. गेल्या ५०० वर्षांच्या अवधीत मात्र स्वरसंमीलनाच्या प्रभावामूळे त्यांच्या स्वरस्पावर बंधने पडलेली दिसतात.

सूक्ष्म अंतराने विभागल्या जाणांच्या (Semitones) स्वरांच्या श्रेणीला क्रोमेटिक स्केल म्हटले जाते. यातूनच वारा स्वरांचे 'सहक, निर्माण होऊ शकते. वराच काळ, रचनाकार मूळच्या सात स्वरांवर अलंकार चटविष्याकरिताच केवळ, या जादा स्वरांचा वापर करीत असत. विसाव्या शतकांच्या सुरुवातीला, या क्रोमेटिक स्केलमधील बाराही

स्वर प्रत्येकाला सारखे महत्व देऊन वापरावे असा आग्रह सुरु झाला. आणि त्याची परिणती डोडेकॉफोनिक (Dodecaphonic) स्केल निर्माण होण्यात झाली. म्हणजे नुसत्या स्वरांची संख्या पाहिल्यास क्रोमेटिक स्केल आणि डोडेकॉफोनिक स्केल यामध्ये फारसा फरक नाही. जो आहे तो एवढाच की, डोडेकॉफोनिक स्केलमध्ये वारा स्वरांचे 'सप्तक' असून प्रत्येक स्वराला सारखे महत्व असते. उलट क्रोमेटिक स्केलमध्ये मूळच्या सात स्वरांना वाकीच्या स्वरांनी नवविले अगर रंगविले जाते. क्रोमेटिक या शास्त्राचा अर्थही रंगविलेले असा आहे. स्वरप्रमाणातील स्वरांच्या आठ श्रेणींना ऑक्टेव्ह (Octave) अगर 'सप्तक' म्हटले जात असून त्यामधील पाहिल्या आणि अखेरच्या स्वरांचे नाव एकच असते. स्वरान्तराचे क्राईटोन्स आणि अतिसूक्ष्म स्वरान्तरे असे आणखी भेद पाहून मायक्रोटोनल स्केल असितवात आले. सप्तकामधील सात स्वरांकी केवळ सहाच स्वरांचा वापर करण्याचा प्रयोग दब्यूसीने केला. या स्वरप्रमाणाला होल ट्रोन स्केल (Whole Tone Scale) म्हटले जाते. या ठिकाणी प्रत्येक स्वरांची जागा स्वरान्तराच्या साहाय्याने निश्चित केलेली नसल्याने एक संदर्भतेचे वातावरण निर्माण होते.

* Clarinet : कळूरिनेट :

लंबवर्तुळाकार आणि नव्हीसारखे हे एक वायुवाद्य आहे. वाब्याच्या आवाजाने स्पंदन पावणारे धातूचे वा वेताचे त्यात एक रीड असून त्यापासून ध्वनि निर्माण होतो. दोन रीड्स असल्यास वाब्याचा प्रवेश होण्यासाठी त्यांना एक छिद्र असते.

* Coleridge Samuel Taylor : सॅम्युएल टेलर कोलरिजः (१७७२-१८३४)

१९ व्या शतकाच्या सुरवातीच्या काळामधील एक महान कवी, 'Ancient Mariner' आणि त्याची इतर काव्ये पृथगात्मता आणि काव्यात्मक सौंदर्य यांच्या दृष्टीने अद्वितीय मानवी जातात.

* Composers : कंपोझर्स :

संगीताचे सुदृश आणि प्रकाशन यांची वाढ होत गेली तरच रचनाकार्य हा एक स्वतंत्र व्यवसाय होऊ शकतो. १९ व्या शतकाच्या सुरवातीपर्यंत बहुतेक थोर रचनाकार (कंपोझर्स) हे कोणाच्यातरी आश्रयावर अवलंबून होते. स्वतंत्रपणे त्या विषयात शिलेदारी करणे वीथोवेन्सेरीज फारच थोड्यांना जमले. अज्ञनही केवळ रचनाव्यवसायावर विसंबरणारे रचनाकार फारसे दिसून येत नाहीत.

* Concert : कॉन्सर्ट :

कोणत्याही प्रकारच्या संगीताचा जाहीर कार्यक्रम.

* Concerto : कॉन्सर्टो :

स्वतंत्र वाद्यसंगीताकरिता आणि बृंदवादनासाठी केलेली रचना.

* Concord : कंकॉर्ड :

याच्या विरुद्ध अर्थाचा शदू डिस्कॉर्ड (Discord) असा आहे. श्रुतीची त्रुति करणाऱ्या स्वरांच्या एकवित नादाला कंकॉर्ड म्हणते जाते. एखादे स्वरान्तर किंवा स्वरसेल, त्याने समाधानाची भावना निर्माण केल्यास कंकॉर्ड होऊ शकतो. उलट एखादा स्वर आपली जगा सोडून समोरचवाकडे धाव वेण्याचा अस्थिरपणाने प्रवाल करतो, त्याचेळी त्याला डिस्कॉर्ड समजते जाते. कॉन्सोनन्स (Consonance) आणि डिसोनन्स (Dissoance) हे शदूही अशाच अर्थाने वापरते जातात.

* Conducting : कंडक्टिंग :

संगीताच्या कार्यक्रमाचे हातात अधिकारटंड (Baton) हेऊन केलेल्या नियमनाला कंडक्टिंग म्हणतात. याठिकाणी अनेक घटकांचे नियमन अशा तपेने करावयाचे असते की, त्यामध्ये नेमका संवेग साधला जाऊन ऐक्यभाव निर्माण व्हावा. याकरिता संगीताच्या तंत्रावरील प्रमुख आणि रचनाकाराचे उद्दिष्ट अमलात आणण्याची कुवत कंडक्टरच्या ठायी असावी लागते. सुरवातीलाच संगीताला उचित अर्शी लय लावून ती सर्व वादकांकडून सांभाळली जाते की नाही यावर लक्ष टेवणे हे त्याचे मुख्य काम असते. त्याच्या या कार्याला सैंदर्यविषयक आणि तंत्रसंबद्ध अशा दोन वाजू असतात. प्रत्यक्ष संगीत रचनाकाराच्या अपेक्षेला उरते की नाही हे पहाणे ही पहिली वाजू झाली. (त्यालाच अनुवाद म्हणता येईल.) तंत्रामध्ये रचनाकृतीची जाण, वादकांशी पुरेशी ओळख, वाचांची माहिती आणि वेटनचा आणि हातांचा कला वापर करावयाचा याचे ज्ञान यांचार गोडींची जरूरी असते. वेटन आणि हातवरे यांचा उपयोग करताना त्यात स्पष्टपणा आणि डौल साधावा लागतो. आणि उगीच होगरे इशारे टाळावयाचे असतात.

* Conservatoire : कान्फर्वात्वार :

इटालियन कॉन्फर्वेटोरिओला समानार्थी असा हा फ्रेच शह आहे. सुरवातीला अनाथांच्या निवासाची सोय व्हावी म्हणून याची योजना झाली. पुढे त्याचे संगीत-शिक्षणालयात रूपांतर होऊन त्या टिकाणी आता संगीतसंबद्ध निरनिराळे विषय शिकवीले जातात. व्यावसायिक संगीतकारांना शिक्षण देण्याचीही येथे व्यवस्था असते.

* Contrapuntal : कॉन्ट्रॉपुन्टल :

कॉउन्टरपॉइंट या नामावरून हे विशेषण झाले आहे. संगीताचा एक समाधान-कारक पोत निर्माण करण्यासाठी दोन किंवा अधिक आलापींच्या मिलाफाला कॉउन्टरपॉइंट म्हणतात. शिवाय अशाचेळी एक आलाप दुसऱ्याचा काउन्टरपॉइंट होऊ शकतो. पूर्वींच्या काढीं स्वरालाही पॉइंट म्हणत असते.

* Creole Music : क्रिओल म्युझिक :

लैटीन अमेरिकेमधील हे तदेशीय संगीत आहे. त्यांतील लय विशिष्ट वलणाची असून, वहुतेक आलापींना वास स्वरांची क्षणिक जोड दिली जाते. कमीअधिक फरकाने त्यांची

एकसारखी पुनरावृत्ती केली जाते.

* Cubism : क्यूबिजम

१९०७ ते १९०९ च्या काळात कलाक्षेत्रात निर्माण झालेली ही एक क्रान्तिकारक विचारप्रणाली आहे. पिकासो आणि ब्राक हे दोन चित्रकार तिचे प्रयोगे होते. निसर्गाचे दृश्य परिणाम दुर्लक्ष्यन त्याला. गणितागत चौकटीत वसविण्याचा त्यांनी 'शास्त्रीय' दृष्टिकोन स्वीकारला. 'निसर्गात आपणाला लंबवर्तुळ, गोलाकार अणि शंकूच्या आकृती दिसल्या पाहिजेत' असे या दोवांचा पूर्वसूरी सीझान याने एका ठिकाणी लिहून ठेवले आहे. या विचाराला या दोघा चित्रकारांना नींगो शिल्पाविषयी वाटणाऱ्या आस्थेची जोड मिळाली. आणि निसर्गातील आकृतींना रेखा-गणितात उतरविण्याचे त्यांनी प्रयत्न केले. यामुळे वस्तूचे साकल्याने निरीक्षण करून तिच्या स्थूल स्वरूपाची कल्पना आणून व्यावयाची एवढाच या प्रयोगावरूप उल्घाडा होतो.

* Cymbal : सिम्बाल :

एक आघात वाच्य. दोन तवकांच्या परस्परावरील आघाताने यात्रुन नाद निर्माण होतो.

* Czerny : झर्नी : (१७९१-१८५७)

विहएन्ना येथे हा एक महान पिअनोवादक आणि संगीतशिक्षक होता. बीथो व्हेनचा हा शिष्य असून, त्याने पिअनोवादावर लोकप्रिय लेखन केले आहे.

* Dallapiccola Luigi : लुइजी डलपिकोला :

१९०४ साली ऑस्ट्रियात यांचा जन्म झाला. फ़्रॅरेन्सच्या कॉन्जर्वेटरीत त्यांचे संगीतशिक्षण झाले. आणि तेथेच ते पुढे शिक्षकाचे काम करू लागले. रचनाकार म्हणून त्यांचा कल समकालीन प्रायोगिकतेकडे छुकतो. पुढे पुढे त्यांनी 'बारा स्वरांच्या' तत्वाचा अंगिकार केला. समूह आणि वृद्धसंतीतासाठी त्यांनी रचना केल्या आहेत.

* Danzon : डन्ज्ञान :

क्यूबामध्ये प्रचलित असलेल्या रुम्बा या नृत्यामधील डन्ज्ञान हा एक प्रकार आहे. इतर काही प्रकारांना सन (Son) डन्ज्ञोनेटा (Danzonetta) आणि कॅंगा (Conga) अशी नांवे आहेत. या नृत्यांत ल्याचे स्वरूप काहीसे गुंतागुंतीचे असते. १९३० सालानंतरच्या काळात हे नृत्य असेरिकेत आणि युरोपमध्ये लोकप्रिय होऊ लागले. मूळचा आणि असून नींगो रुम्बा कामोत्तेजक असून त्यांत सूचकता मुळीच नसते. याचे कारण सुचविण्यासारखे त्यांत काही शिळ्डकच रहात नाही.

* Debussy Claude Achille :

क्लोद अचिले दब्यूसी : (१८६२-१९१८)

संगीतामधील प्रतीकवादाचा हा प्रणेता असून या वादाच्या पुरस्कर्यांनी संगीता-

मधील नाऱ्य, निवेदन, आकृतिमयता शिवाय, इतर परंपरागत आणि हिंष्ठ पद्धती छुगारून देऊन स्वरांशी केवळ स्वर म्हणून सलगी केली. चित्रकलेतील प्रतीकवादाच्या पुरस्कर्त्यांनी प्रकाशाच्या घटकावर असाच भर दिला होता. या कलाशैलीचा काव्यातील संकेतवादाची बनिष्ठ संबंध होता. याचे कारण संकेतवादानें भाववादामधील अतिरेकी आविष्कारऐवजी सूचकतेचा अवलंब केला. संकेतवादी कर्वांची अनेक गीते दब्यूसीने बुंदसंगीतात दाखल केली.

वरवर पाहता अभिजात परंपरा आणि भाववाद या दोन्हीनाही जरी दब्यूसीचा विरोध दिसून येतो, तथापि त्याच्या कलाविष्कारात समतोल्पण, संयम आणि आलापांचा कौशल्यपूर्ण वापर यासारखे अभिजात परंपरेतील गुणविशेषही आढळून येतात. शिवाय दब्यूसीचा प्रतीकवाद हा भाववादाचीच सुधारलेली आवृत्ती आहे असे म्हणता येईल. आकृतीमयतेवरील निष्ठ म्हणजे अभिजातता आणि भावनातिरेकाचा आविष्कार हातच भाववाद ही रचनातत्वे म्हणून एकदा मान्य केली आणि त्यांना पुढे विशेष महत्व दिले नाही तर त्या दोन्हीमधील फरक केवळ कमीअधिकपणापुरताच उरतो.

रचनाकृतींच्या तांत्रिकपणावर आवरण घालून आणि भावनांना मवाळ करून दब्यूसीच्या शैलीत संदिग्धता निर्माण होते. याकरिता दरम्यानच्या स्वरान्तरांना वगळून तो केवळ संपूर्ण स्वरांचा उपयोग करतो आणि काही एकेरी स्वरांचे विभाग पाहून आणि त्यांना इतर स्वरांची साथ देऊन वेगळे वातावरण तो निर्माण करतो.

वयाच्या १२ व्या वर्षी दब्यूसीने पॅरीस कॉन्फर्म्याटिवारमध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश केला. आणि २२ व्या वर्षी त्याने प्रिक्स डी रोम हे पारितोषिक संपादन केले. त्याच्या विचार-सरणीवर वॅन्नेरेचा तात्पुरता आणि मुसोग्स्कींचा कायमचा आसर झाला. त्याने रशियांत काही काळ वास्तव्य केले. बुंदसंगीतामधील एक समर्थ कलाकार म्हणूनही त्यांनी ख्याती झाली. पिअनोसंगीताकरिता दब्यूसीने केलेल्या रचना त्याच्या कल्याणकर्त्ता साक्ष देतात.

* Edward Joseph Dent : एडवर्ड जोसेफ डेन्ट :

१८७६ साली यांचा जन्म झाला. ईंटन आणि केंव्रिजमधील किंरज कॉलेजात त्यांचे शिक्षण झाले आणि केंव्रिज विद्यार्थीठातच त्यांनी १९२६ ते १९४१ पर्यंत संगीताचे प्राध्यापक म्हणून काम केले. ते अनेक भाषांचे तज्ज्ञ असून पूर्वीच्या आणि समकालीन अशा अनेक देशांतील संगीताचा त्यांनी अभ्यास केला. आधुनिक संगीताच्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे ते अध्यक्षही होते. इंग्लीश संगीतके आणि स्कार्लटी, हॅन्डेल, मोझार्ट आणि बुसोनी हे संगीतकार, यांच्यावरील डेन्टचे ग्रंथ हे त्यांच्या संगीतविषयामधील विद्वतेचे द्योतक आहेत.

* Diatonic : डायाटोनिक :

क्रोमेटिक स्केलपेशा याची मांडणी उल्ट असून त्यात मेजॉर आणि मायनॉर या

दोन्ही स्केलचा समावेश होतो. डायाग्रोनिक स्केलमध्ये शुद्ध स्वर आणि त्यांची सूक्ष्म स्वरांतरे यांचा वापर केला जातो. उलट क्रोमेटिक स्केलमध्ये सर्वस्वी स्वरांचीच योजना झालेली असते.

* Dissonance : डिज्नोनस

एखादे स्वरान्तर वा स्वरमेळ पुढच्या स्वराकडे धाव घेण्याचा अवस्थयणाने प्रयत्न करतो त्यांची त्याला डिस्कॉर्ड विद्या डिज्नोनस महारले जाते. अशा रीतीने पुढच्या स्वरांची चाहूल दाखवित असताना त्या डिस्कॉर्डला काहीसे अनिश्चित आणि अस्थिर स्वरस्प प्राप्त होते. स्वरांची ही अवस्था अधिक क्षोभकारक करण्याकरिता तशी तयारी करावी लागत असे. अलीकडे मात्र फारशी तयारी न करता या अवस्थेचा भास निर्माण करावयाचा आणि तिला जाता जाता जोर दिलेला स्वर असे म्हणावयाचे ही सामान्य गोष्ट झाली आहे.

* Dodecaphonism : डोडेकाफोनिशम :

ही एक साचेबंद अदी रचनापद्धती आहे. तिचे दुसरे नाव नोटरो (Note row) असे. असून १९२४ सालापासून शोनवर्डीने ही प्रचारात आणली. या पद्धतीनुसार कोगत्याही रचनाकृतीत 'सतकामधील' वाराहि स्वर योजले जातात आणि तेही अशा तंजेने की प्रत्येक स्वराला समान महत्व प्राप्त व्हावे. मेजॉर, मायनॉर अगर क्रोमेटिक स्केलप्रमाणे या पद्धतीत कोगत्याही स्वराला काही विशेष आणि स्वतंत्र गुण व्हाहाल केलेले नसतात. म्हणजे या ठिकाणी प्रधानस्वर, त्याचा संबंधी किंवा एकादा सूचक स्वर यांना स्थान नाही. यामुळे अडचंग उत्पन्न होते ती अदी की, या पद्धतीत स्वरांच्या चढउताराला, संकोचविस्ताराला, त्यांच्या मिलाकाला अगर संविधतेला वाव मिळत नाही. ल्य मात्र रचनाकाराच्या मर्जीप्रमाणे संचार कर शकते.

* Dominant : डॉमिनन्ट :

मेजॉर अगर मायनॉर स्केलमधील प्रधानस्वरापासूनचा पाचवा स्वर.

* Dostoyevsky Feodor Mikhailovitch : फिओदोर मायखोलोविहन्च डोस्टोयेव्स्की (१८२१--१८८१)

एक श्रेष्ठ रशियन कादंबरीकार. Crime and Punishment, Brothers Karamazov, The Idiot आणि The possessed. या त्याच्या महत्वाच्या कादंबर्या होत, मानवी मनाच्या अंतरंगातील अवगाहन, कल्पनाशक्तीचा विस्तृत आवाका आणि मानवाच्या विपरीत अनुभूतींना भेदून जाण्याचे सामर्थ्य या बाबतीत या कादंबर्यांना तोड नाही. आधुनिक युरोपिअन लेखनावर डोस्टोयेव्स्कीच्या प्रतिभेदाचा फार मोठा परिणाम झाला आहे.

* Double Bass : डबल वास :

बाद्यवादनात 'डबल' या शद्वाचा वापर खालच्या स्वराला उद्देशून केलेला असतो. 'डबल' बाद्यामधून निघालेल्या या स्वराचे स्थान एक सतक खाली असते. 'डबल वास' हे बाद्य व्हायोलिन गटामधील असून, जुन्या, मोळ्या आणि अवजड बाद्याएवजी एक सोयीस्कर आणि कंपयुक्त बाद्य अलीकडे प्रचारात आले आहे.

* Dreiser Theodore थिओडोर ड्रेसर : (१८७१-१९४५)

विश्वात अमेरिकन साहित्यिक. अमेरिकन जीवनावरील यांच्या कांदवन्या त्यातील प्रभावी आणि जोमदार गद्यलेखनामुळे गाजलेल्या आहेत.

* Drone Bass ड्रोन वास :

अविचलित आणि एकसारखा बोष करणारा खालचा सूर.

* Dvorak Antonin : अन्टोनिन डोवराक : (१८४१-१९०४)

सुरवातीला याने एका खाटिकाच्या हाताखाली काम केले. त्यातच तो गायन आणि व्हायोलिन वादनाकडे बळला. चरितार्थकरिता तो काफेमध्ये व्हायोलिन आणि वेड्यांच्या आश्रमात अॅर्गेन वाजवीत असे. पुढे एक ऑर्गेनिस्ट म्हणून त्याला चर्चमध्ये बव्यापैकी नोकरी मिळाली. संगीतसाधनेत त्याला ब्राह्मसचे उत्तेजन मिळत गेले. 'आवुनिकतेची चाहूल दाखविणारे वैशिष्ठ्यपूर्ण स्वरसंभील्न, बाद्यबृदंचा आल्हादकारक आणि प्रभावी वापर आणि मैफलीच्या संगीतात तंतुवाद्याचा चारुथपूर्ण उपयोग' हे डोवराकचे गुणविशेष आहेत.

* Dynamic : डायर्नॅमिक्स :

स्वनीमधील कमीअधिक तीव्रता अगर नरमपणा यातील क्रम दाखविण्यासाठी या शद्वाचा संगीतात उपयोग केला जातो.

* Emerson Ralph Waldo राल्फ वाल्डो इमर्सन : (१८०३-१८८२)

अमेरिकन निवंशकार आणि तत्वज्ञ, Conduct of Life, Representative Men आणि Essays हे त्यांचे ग्रंथ अस्त्यंत प्रभावी अशा साहित्यकृतिही आहेत.

* Ensemble: ऑसाम्बल :

(१) गायन अगर बादनामधील संबंधित कार्य (२) कोरसासह किंवा त्याशिवायही, ऑपेरासंगीतामधील अनेक गायकांचे एक टराविक काम (३) निश्चित संख्या नसलेल्या वादकांचा समूह.

एकत्र जमविणे या अर्थाचा हा फ्रेच शद्व असून दोन किंवा अधिक वादनकारांनी एकत्र येऊन स्वरांचे एकत्र आणि संतुलन साधावे अशी त्यात अपेक्षा असते त्यांतील कोणत्याही एकालाच आपले वैशिष्ठ्य दाखविण्याची संधि या ठिकाणी मिळायची नसते.

* Falla Manuel De: मॅन्युएल द फाला : (१८७६-१९४६)

स्पेनच्या आधुनिक संगीतामधील राष्ट्रीयत्वाला प्रेरणा देणारा पेड़ेल याचा हा विद्यार्थी. उक्तष्ट राष्ट्रीय संगीतकावदल जाहीर केलेले पारितोषिक याच्या, ‘जीवन हे क्षणभंगूर आहे’ या संगीतकाळा मिळाले. तथापि ते रंगभूमीवर प्रथमच येण्यासाठी मात्र उपरोक्तिक तन्हेने त्याला आठ वर्षे वाट पहावी लागली. पॅरीसमध्ये रहात असताना त्याचा दब्युसी, राव्हेल, दूका यांच्याची सहवास वडला. स्पॅनिश लोकसंगीताचा फाला हा विचक्षण अभ्यासक होता. आणि त्याने संगीतामधील राष्ट्रीयत्वाचा जोरकस पुरस्कार केला. हार्प्स्कॉर्डच्या बादनात तो स्व-निर्मीत स्वरसंभीलने उपयोगात आणीत असे. वृद्धसंगीतातील रंगसंकलनाचा चारुवृपूर्ण वापर, हे फालाचे प्रमुख वैशिष्ट्य होते.

* Farwell Arthur : आर्थर फारवेल : (१८७२-१९५२)

अमेरिकन इंडिअन जमातीचा यांनी विस्तृत आणि सखोल अभ्यास केला. त्यांच्या अनेक रचनात या अभ्यासाचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेच्या सांगीतिक जीवनाची उन्नति व्हावी म्हणून फारवेल यांनी केलेले प्रथल महत्वाचे आहेत.

* Faure Gabriel Urbain : गॅब्रिएल अरबेन फोरे : (१८४५-१९२४)

पॅरीस कान्झवार्त्वारमध्ये रचनाशास्त्राचे प्राच्यापक म्हणून यांनी काम केले. आणि त्याच संस्येत ते पुढे वयाच्या ७५ व्या वर्षापैरीत संचालक म्हणून राहिले. त्यांनी संगीतके, मैफैलीचे संगीत आणि काही गीते लिहिली आहेत. तर्कशुद्ध आणि समतोल अशी त्यांची शौली असून त्यांच्या संगीतात प्रवाहीपणा आणि समातीचा सफाईदारपणा आहे. असे अभिजात कलागुण असूनहि त्यांची वृत्ति मात्र भाववादी होती. राव्हेलसारखे त्यांचे शिष्य आणि नंतरच्या पिढीमधील इतरही त्यांचेविषयी आदरभाव बालगून होते.

* Fifth, : फिफ्थ. :

स्वरमालेमधील पांचवे स्वरानंतर. अशा संपूर्ण पंचमामर्यत तीन पूर्ण स्वर आणि एक छोटेसे स्वरानंतर असते. ते कमीअधिक केल्यास अपूर्ण अगर वर्धित पंचम होऊ शकतो.

* Figure : फिगर. :

पुनरावृत्ती केला जाणारा स्वरांना सर्वांत लहान घटक. कधी कधी हा घटक केवळ दोन स्वरांमधील वाटचालही दाखवू शकतो. अशावेळी त्यामध्ये एकादे वैशिष्ट्य-पूर्ण स्वरांतर अगर लढीचा वेगळाच ढंग दाखल केल्यास त्या स्वरांच्या कमी अधिक उंचीमुळे एक उत्साहित वातावरण उत्पन्न होते. अशा स्वरघटकांची पुढे स्वरवाक्ये आणि विस्तृत स्वर-परिच्छेदही होऊ शकतात.

Flat flॅट

एका सृक्षम स्वरांतराने स्वरांची उंची कमी झाल्यास त्याला हे विशेषण लावतात. स्वर उत्तरवून वाजविणाऱ्या बादनकाराला उद्देश्यतही हा शब्द उपयोगात आणला जाई.

* Flute फ्लूट :

हातामध्ये आडवे धरून तोंडाच्या फुंकरीने वाजविण्याचे वायुवाद्य. काही टिकाणी अलीकडे हे एखाद्या धातूचे बनविले जाते.

Foote Arthur William आर्थर विल्यम फूट : (१८५३-१९३७)

आपल्याच देशात संगीताचे संपूर्ण शिक्षण घेतलेला त्याच्या पिढीमधील हा एकत्राच अमेरिकन रचनाकार होता. वोस्टन येथे एक शिक्षक आणि रचनाकार या नात्याने त्याने आपली प्रदीर्घी हयात यशस्वीरीतीने व्यतीत केली. वृद्धसंसाताची प्रास्ताविके, स्ट्रीग क्राउंड्स समूहसंगीत आणि पिअनो या संबंधीच्या त्याच्या कृति उत्कृष्ट असून त्यामधील फूटची शोधकबुद्धी आणि स्पष्ट भावनाविक्षक यामुळे त्या वराचकाळ इकून राहील. फूटने संगीतविषयक काही तातिक स्वरूपाचे लेखनर्ही केले आहे.

* Form फॉर्म :

निरनिराळे भाग केलेल्या एकूण रचनाकृतीच्या मांडणीला Form म्हणतात. ही मांडणी करीत असताना, एका तर्फेने नवीन काहीतरी यावे म्हणून एकसारखा होणारा बदल, आणि दुसऱ्या बाजूला त्याच आणलेल्या 'काहीतरीची' एकसारखी पुनरावृत्ती या ठोन टोकामधून सुवर्णमध्य साधावयाचा असतो, तो न साधव्यास, नवीनाबद्दलची गैरवाजवी उरकंठा असो किंवा पुनरावृत्तील तोचतोक्षणा असो, ऐकणाराला शीण येणारच. याकरिता काहीसा बदल आणव्यानंतर लगेच शोर्डीशी पुनरावृत्ती केल्यास असा मध्य साधता येऊल. 'नवीन काहीतरी, आसम्सात करताना पडलेले कष्ट, त्या अगोदर उपभोगिलेल्या अनुभवाची पुन्हा आटवण करून दिल्यास मनातून विरुद्ध जातात. आणि पुन्हा आणखी 'नवीन काहीतरी' ची बाट पहाण्यास मन उल्हासाने तयार रहाते. हे जे 'नवीन काहीतरी' ते एखादे स्वरविधान असेल किंवा वेगळ्याच स्वराला प्रामुख्य देऊन संगीताची मांडणी केली असेल. संगीत ही कालसापेक्ष कला असल्याकारणाने प्रमाणवढता, समतोल यासारखे स्थलसापेक्ष कलांच्या संदर्भातील शाहूप्रयोग Form चे वर्णन करताना विसंगत बाटतात.

* Foster Stephen Collins. स्टीफन कॉलिन्स फॉस्टर : (१८२६-१८६४) दक्षिण अमेरिकेतील जीवन स्वरस्प करणारा हा तदेशीय रचनाकार.. जवळजवळ १७५ गीते, समूहसंगीत आणि याद्यासंगीतासाठी काही रचना याने मागे ठेवल्या आहेत. अमेरिकन यादवी युद्धाच्या अखेरच्या पर्वीत फॉस्टरचा मृत्यु झाला. आणि ज्यांच्यामुळे त्याला संगीताविषयी पुकळ प्राप्त झाले ते गुलाम मात्र या युद्धानंतर स्वतंत्र झाले.

* Fry Roger : रोजर फ्राय : (१८६६-१९३४)

इंगिलंद कलासमीक्षक आणि चित्रकार. याच्या प्रयत्नामुळे, सीझानच्या चित्रकृति आणि प्रतीकवादोत्तर कलाकार यांची इंग्लंडला प्रथम ओळख झाली. 'Vision and Design' हा त्याचा सर्वात महत्वाचा ग्रंथ होय.

★ Fugue : फ्यूग :

एक वा अनेक विषयावर आधारलेली आलापग्रधान रचना. असे विषय ठरलेले नसतात. आलापांची वीण किंवा Counterpoint. हे फ्यूगचे मर्मस्थान आहे. हा गान प्रकार समूहगीताचा असून त्यामधील आलापांचे धारे ठराविक संखेचे असतात. फ्यूग या फ्रॅंच शट्टाचा अर्थे उद्भुत असा अहे. रचनेच्या सुरवातीला प्रत्येक आलाप अगोंदरच्या आलापाचा पाठलाग करीत प्रवेश करतो आणि अगोंदरच्या त्याच्यासमोरून निसदून जातो, अशी याटिकाणी कल्पना आहे, प्रारंभी एका विषयाच्या आधाराने हे आलाप एकमागून एक असे प्रवेश करीत अखेरीला ते सगळेच एकाविली समूहघोषात मिसळून जातात. दरम्यान एका विषयाचा खुलासा करीत असतांना हे आलाप दुसऱ्याच एखाद्या विषयविवेचनाकडे भरकटतात. या अवोंतर प्रकाराला फ्यूगमधील उपकथा म्हणता येईल. शेवटी हे सर्व गान मृळच्या प्रश्नान स्वराकडे दृष्टी बढविते.

★ Gamelan : गेमलान :

डॅस्ट इंडिजमध्ये प्रचारात असलेला हा वाद्यवृद्ध आहे. यात धनुकलीसारखी आणि इतर काही वायुवादी आणि शिवाय तास, पडघम आणि खडखडाठ करणारी आणखी वाद्य यांचा भरणा असतो. १८८९ साली पॅरिस येथील प्रदर्शनात हा वाद्यवृद्ध दाखविण्यानंतर आला. तो पाहून दब्यूसी प्रभावित झाला असे सांगण्यात येते.

★ Gamut : गमूत :

कोणतेही स्वरप्रमाण किंवा लाल्पासूत अगदी वरपर्यंत गाठला जाणारा संगीतांतील स्वरांचा पल्ला :

★ Gide Andre Paul : अंडे पॉल जीडी : (१८६९-१९५१)

फ्रॅन्स साहित्यिक, काढवरीकार, नायककार आणि कवि. १९४७ साली यांना साहित्यविषयक नोवेल प्राइज मिळाले.

★ Gilbert Henry Franklin Belknap हेनरी फ्रॅकलीन वेलकनाप गिल्बर्ट : (१८६८-१९२८)

रचनाशास्त्रामधील एडवर्ड मॅकडोवेल यांचे हे पहिले अमेरिकन विद्यार्थी. नीग्रो संगीतप्रवाहांचा समावेश केलेली अमेरिकन रचनाप्रणाली निर्माण होणे शक्य आहे हे ओळखगरेही हेच पहिले महत्वाचे रचनाकार होते. संगीताच्या युरोपिअन आदर्शाचे अनुकरण करण्यापेक्षा अमेरिकन स्वत्व आणि वातावरण यांचा वारसा सांगगाऱ्या संगीत कल्पनांचा, प्रथम गिल्बर्ट यांनीच पुरस्कार केला. उमेदीची हव्यात दारिंदग्यात आणि कष्टामध्ये व्यांना झाल्यामुळे यांना संगीताच्या तंत्रावर फारसे प्राचीण्य मिळविता आले नाही, असे असहर्वी संगीतामधील अमेरिकनत्वाचा पाठपुरावा त्यांनी यशस्वीरीत्या केला.

★ Gluck : ग्लूक (१७१४-१७८७)

वयाच्या विसाव्या वर्षापासून इत्यालीत असताना याने संगीतकांची रचना करण्यास सुरवात केली. तिसाव्या वर्षापुढे तो लंडनमध्ये राहिला. तेथेही त्याने तेच कार्य पुढे चालू ठेवले. संगीतकांच्या रचनेत नाव्यात्मकता दाखल करण्याचा त्याचा प्रयत्न असे. यामुळे त्याल बँग्नेरचा पूर्वसूरी मानण्यास हक्कत नाही.

* Goethe Johann Wolfgang Von जोहान बुलफांग व्हॉन गोये :
(१७४९-१८३२)

प्रतिभेदे वरदान लाभलेला आणि अनेक विषयांत पारंगत असलेला जर्मन कवी, एका सुसंस्कृत आणि श्रीमंत घराण्यात याचा जन्म झाला होता. उपजत प्राप्त झालेल्या गुणविशेषांना योग्य स्थान देऊन त्याने आपल्या ऐश्वर्यपूर्ण व्यक्तिमत्वात एक समतोल साधला. Faust या महान नाव्यकाव्याच्या रचनेचा त्याने हयातभर ध्यास घेतला होता. त्यात त्याने आपल्या जीवनकथेचेही सारांशाने निस्पृष्ट केलेले आढळत असून हे काव्य त्याची एक अव्यंत उज्ज्वल अशी कामगिरी ठरली. काव्यविषयाप्रमाणे अनेक शास्त्रे आणि तत्त्वज्ञान यांतही गोथेची विशेष गती होती.

* Gothic Art : गोथिक आर्ट. :

रोमनकाळानंतर १२ व्या शतकाच्या सुमारास वास्तुशिल्पामधील ही शैली फ्रान्स-मध्ये प्रसृत झाली. उत्तर युरोपात तिचा विशेष आढळ दिसतो. उंचच उंच आणि टोकदार कमानी, बुरुजांनी आधार दिलेल्या भिंती आणि भव्य मनोरे यामुळे रोमनपद्धतीने बांधलेल्या वृत्तुळाकार कमानीच्या आणि मजबूत भिंतीच्या वास्तुपेक्षा ही शैली निराळी अशी उठून दिसते. १३ व्या आणि १४ व्या शतकांतील रीम्स, नोव्र दाम यासारख्या फ्रेंच केयट्रुलच्या बांधणीत अशा शैलीचे संपूर्ण प्रकटन झालेले आढळून येते. गोथिक शैलीमधील भव्यतेकडे आणि उंज जाण्याकडे असलेल्या ओढीचे एक कारण कलाकारांची धार्मिक प्रवृत्ती असावी असे मानण्यात येते. हे मनोरे जणकाही आकाशात बुदून देवलोकाकडे धाव घेत असतात. रोमननंतरच्या काहीशा शांततेच्या काळातही अशी उंच चव्वेस बांधण्याकडे प्रवृत्ती होती. जमिनीच्या किंमती वाढत चाललेल्या होत्या हे त्याचे खरे कारण असू शकेल. तथापि अशा शैलीत अभिजातपद्धतीने वास्तवपूर्णता सिद्ध करण्याईवजी भावनात्मक परिणाम साधला जावा म्हणून फांटे फोडण्याचा प्रयत्न विशेष दिसून येतो. या कारणाने या टिकाणी अनिवृद्ध कल्पकता, नक्षीकामामधील गुंतागुंत आणि भावनावैपूल्य अनुभवाला येत असते.

* Gottschalk Louis Moreau, लुई मोरो गोट्सचॉक : (१८२९-१८६९)

पंधराव्या वर्षी पॅरिस येथे वादन करून याने शोपॅक्डून वाहवा मिळविली. एक वादनपटु म्हणून त्याने युरोप आणि असेरिकेत प्रवास केला. आणि 'कंडकर' म्हणूनही रख्याती मिळविली. त्याचा एकूण जीवनक्रम साहसी आणि अद्भुत गोष्टीर्नी भरला होता.

★ Gregorian Chants. ग्रेगोरियन चान्स :

पोप ग्रेगोरीने संकलित केलेली ही साधी मध्ययुगीन प्रार्थना-गीते (Plain-Songs) आहेत. यात एकच आलाप वेतला जात असून स्वररसमीलनाला वाव नसतो आणि ठराविक ल्यव्ही नसते. मात्र प्रधान स्वराची पुनरावृत्ति करण्याचे तत्त्व याटिकाणी कटाक्षाने पाळले जाते.

★ Griffes Charles Tomlinsonचार्लिस टॉम्लिन्सन : ग्राईफ्स १८८४-१९२०

याचे टारी एक वैशिष्ट्यपूर्ण, कल्पक आणि कलात्मक व्यक्तिमत्त्व आणि रंग-विषयाची जाण होती. त्याच्या सुरवातीच्या कृतीत झेंच आणि रशियन विचारप्रणालीचा प्रभाव आढळून येतो. तथापि त्याने पुढे त्या जडविने आत्मसात केल्या आणि आपल्या स्वतंत्र संगीतकल्पनासाठी आणि शैलीकरता लांचा उपयोग करून घेतला. वयाच्या ३५ व्या वर्षीच त्याचा मृत्यु ज्ञात्याने एका उर्जीच्या आणि महत्वाकांक्षी रचनाकाराता अमेरिका अंतरली.

★ Guajira : ग्वाजीरा :

ल्यीत एकसारखा फेरवडल होणारा क्यूबामधील लौवनूत्याचा प्रकार.

Guitar : गिटार :

हे स्पॅनिश तंतुवाद्य असून त्याला दीनही स्तकांचा पट्ठा असणाऱ्या सहा तार असतात.

★ Haba Alois : अल्बॅइस हाबा : (१८९३)

प्रेग, व्हिएज्ना आणि बर्लिन येथील कॉन्जर्वेटरीत यांनी संगीताचे शिक्षण घेतले. पहिल्यापासून ते मोरावियात (ओस्ट्रिया) राहात असल्यामुळे तेथील लोकसंगीताशी त्यांचा निकटचा परिचय झाला होता. त्यामुळे आणि शिवाय बर्लिन विद्यापिठात त्यांच्या झालेल्या स्वनिशास्त्राच्या अभ्यासामुळे हाबांच्या रचनाकृतीत मायकोटोन पद्धतीचा प्रभाव आढळून येतो. जिवहुना त्या पट्ठीचा पुरस्कार करूण्यासाठी न्यांनी वरेच ग्रंथलेखनही केलेले आहे.

★ Handel George Frederic : जॉर्ज फ्रेडेरिक हॅन्डेल:

१६८५ साली सेक्सनीमध्ये याचा जन्म झाला आणि लेडन येथे १७२९ मध्ये तो मृत्यु पावला. बालवाचा समकालीन असूनही हॅंडेलचा दृष्टिकोन अधिक विशाल होता आणि त्याची वागणूक अधिक समर्वेशक होती. एक यशस्वी संगीतकार म्हणून तो बन्याच ठिकाणी हिडला होता. कलाविष्कारात त्याला संपूर्णता साधली नव्ही, तरीमुद्दा त्याच्या संगीतात उदाच्चभाव आढळून येतो. सुरवातीला हॅंडेल व्हायोलिनवादन करीत असे. पुढे इटालीमध्ये त्याने हॉस्पॉर्कॉर्ड आणि आर्गनवादक म्हणून मोठी कीर्ति मिळविली. संगीतकार रचनाकार या नात्याने पुढे इंग्लंडमध्ये त्याचा लैकिक झाला.

व्याच्या ६८ व्या वर्षी हॅडेलची दृष्टी गेली. आणि ७४ व्या वर्षी त्याचे निधन झाले. वेस्ट मिस्ट्र अंबे येथे त्याचे जंगी इतमामाने दफन करण्यात आले. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणावर संगीत-महोस्तव साजरे केले जातात.

* Hanslick, Eduard : एडुआर्ड हॉस्लिक (१८२५-१९०४)

द्विहेत्तामधील या संगीत समीक्षकाने एक कठोर संगीतसमालोचक म्हणून अनेक वर्षे त्या क्षेत्रात अंमल गाजविला. वॅग्नेरचा एक कट्टर विरोधक आणि ब्राह्मसूच्या संगीताचा पुरुस्कर्ता या भूमिकेतून त्याने अनेक वादविवाद केले.

* Harmony : हार्मनी :

संगीताच्या भाषेत काही अभिप्राय व्यक्त करण्यासाठी केले जाणारे स्वरांचे एकत्रित घादन असे हार्मनीवे वर्गीन करता येईल. हार्मनी हे मेलदीवे वस्त्राभरण अहे. पूर्वीच्या काळी चर्चमध्ये होणाऱ्या गायनात सर्वांना सुकर होईल अशा एका पुरुषाच्या सुरात आपले आवाज मिळवून वाकीचे इतार गायक त्या सुराच्या आधाराने काही आलाप घेत असत. यामुळे आपापत: या गायनात स्वरमेल निर्माण व्हावयाचे. हार्मनीच्या मुलाशी असा हा स्वरमेलच असतो. एकात्म्हने स्वरांचे एकावर एक असे थर जमत असतात. आणि दुसऱ्या वाजूते स्वरांची मालिका एकत्रितपणे वाजविली जाते. आलापाशान असे पहिल्या तळेला आणि स्वरसंमीलनमय असे दुसरीला म्हणता येईल. संगीताच्या कोणत्याही सर्वेसाधारण पोतामध्ये या दोन्ही तळांची आडव्या आणि उभ्या धारणाप्रमाणे वीण झालेली आढळते. एकादा गानप्रकार केवळ स्वरमेलांचा असेल; म्हणजे त्यात मिश्रित झालेले आवाज वेगले दिसून येत नाहीत. या ठिकाणी काउंटरपॉइंटखेरीज हार्मनी सिद्ध झालेली असते. तथापि वेगवेगळे आलाप एकत्र झाल्यानंतर त्यात स्वरमेल निर्माण झाल्याशिवाय रहात नाहीत. याचा अर्थ कोणताही काउंटरपॉइंट हार्मनी असल्याखेरीज असू शकत नाही. असे स्वरमेल काळमानाप्रमाणे अर्थातच बदलत आले आहेत. तरीसुद्धा हार्मनीच्या वावतीत १६५० ते १९०० पर्यंतचा २५० वर्षांचा काळ महत्वाचा मानला जातो. त्यात पर्सेल्यासूत वॅग्नेरपर्यंत अनेक थोर रचनाकारांनी केलेल्या कामगिरीचा मागोवा घेता येतो. शैली, दृष्टिकोन आणि वादनपद्धती यावावतीत या अनेक रचनाकारात मिळता दिसून येत असली तरी, त्या सर्वांना सामान्य असणारे काहीतरी त्या ठिकाणी होतेच. आणि त्याचीच श्रोत्यांना सवय झाली होती. आणि ते 'काहीतरी' म्हणजे मेंडॉर आणि मायनॉर स्वराप्रमाणे त्या सगळ्यांनी स्वीकारलेली होती ही गोष्ट. संगीतामधील विविध आचारावरून हार्मनीचे नियम वांधले गेले. एकाद्या विशिष्ट काळातील शैली अशा आचारामुळेच जवळ केली गेली आणि या आचाराचे यथायोग्य पालन केले तर कोणाही संगीतकाराकडून ती शैली संभाळली जाते. एरवी त्याचे संगीत कितीही दरिद्री असो. युमान म्हणतो त्याप्रमाणे कानाला जे बरोदर लागेल ते कर्वीं चुकीचे असणारन नाही.

* Harp : हार्प :

बोटांनी छेडावयाच्या तारांचे हे एक प्राचीन तंतुवाद्य आहे. या तारा बाद्याच्या चौकटीवर आडव्या गुंडाळलेल्या असून, त्यांतील प्रत्येकीतून एकच स्वर काढावयाचा असते.

* Harpsichord : हार्पिस्कॉर्ड :

पीआनोसारखेच हे एक तंतुवाद्य असले तरी त्याच्या तारा बोटांनी छेडावयाच्या असतात.

* Harris Roy Ellsworth : रॉय एल्सवर्थ हॅरीस :

ओकलाहोमा येथे १८९८ साली यांचा जन्म झाला. वयात येईपर्यंत, उपर्जीविके-साठी त्यांनी शेतावर आणि ट्रक-ड्रायव्हर म्हणून कामे केली आणि फावड्या वेळात संगीताचा अभ्यास केला. पुढे त्यांनी असेरिकेत आणि पैरिसमध्ये अनेकाकडून शिक्षण घेतले. मैफ्लीच्या आणि बृंदसंगीताकरीता त्यांनी रचना केल्या आहेत. त्यांनी स्वतःची एक रचनापद्धती निर्माण केली असून तिच्याप्रमाणे प्रधानस्वरापासून सेमीटोनच्या अंतराचुसार, उक्तंठेपासून चिन्हतेपर्यंतच्या मनःस्थिती दिग्दर्शित केल्या जातात.

* Hauer Joseph : जोसेफ हॉएर :

१८८३ मध्ये यांचा जन्म झाला. पिआनो, हार्मोनियम, मैफ्ली, बाद्यवृंद याकरिता यांनी रचना केल्या. नोट-रो पद्धतीचे आपण अगोदरच अनुमान केले असा यांचा दावा होता. नोटोपद्धतीचे पुरस्कर्ते शोनवर्ग यांनी मात्र हॉएरचा हा दावा अमान्य केला होता. आपल्या रचनापद्धतीवर त्यांनी ग्रंथलेलनही केलेले आहे.

* Haydn Franz Joseph : फ्रान्झ जोसेफ हेडन (१७३२-१८०९)

याचे वरेचसे संगीत स्लाव शेतकऱ्यांच्या गीतगानामधून उद्भवले. हेडनला सिम्फनी संगीताचा प्रणेता म्हटले जाते. सिग्र क्रार्टेंट, मैफ्लीचे आणि बाद्यसंगीत यांचाही त्याने पाया बातला.

* Hindemith Paul : पॉल हिंडेमिथ :

१८९५ साली यांचा जन्म झाला. फ्रॅकफोर्ट येथे संगीताचा अभ्यास केल्यानंतर एक बह्योलिन वादक आणि नंतर बाद्यवृंदाचे नायक(Conductor) म्हणून हे लोकांसमोर आले. वर्लिन स्टेट कॉन्जर्वेटरीत रचनाशिक्षण म्हणून त्यांनी काम केले. रिचाई स्ट्रॉसचे एकसेव अनुयायी म्हणून ते प्रथम सजजले जात असत. नंतर अतिरेकी आधुनिकतेचे पुरस्कर्ते म्हणूनच लोकांच्या ते लक्षात राहिले. नवअभिजाततेकडे त्यांचा कल होता आणि 'स्वरनिरपेक्षतेच्या' विचारप्रणालीने ते काहीकाळ प्रभावित झाले होते. त्यांचे वरेचसे संगीत मैफ्लीच्या स्वरूपाचे असून, त्यात त्यांची साहसी आणि विनोदी बुन्ती दिसून येते. नार्मंच्या राजवटीत हिंडेमिथच्या कार्यक्रमाना वंदी बातली गेली. १९३७ साली

ते अमेरिकेत येऊन राहीले. १९४० साली येल विद्यापीठात आणि १९५२ मध्ये झुरिच विद्यापीठात संगीताचे प्राथ्यापक म्हणून त्यांनी काम केले. The Craft of Musical composition आणि Traditional Harmony हे ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत.

★ Honegger : ओनेगर :

हात्र (फ्रान्स) येथे १८९२ साली यांचा जन्म झाला. झुरिच आणि पॅरीस येथील कॉन्क्रिट्हेनरीत त्यांनी संगीताचे दिक्षण घेतले. आणि १९१४ च्या महायुद्धानंतरच्या काठात रचनाकार म्हणून ते प्रसिद्धीस आले. नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या मैफलीच्या आणि बृंदसंगीताच्या रचना त्यांनी केल्या आहेत.

★ Horn : हॉर्न :

एकावर एक आणि क्रमाने मोळ्या आकाराच्या नव्या वसविलेले हे पितळी वायुवाद्य आहे. वादकाने आपल्या ओटांचा पिंगाणीसारखा उपयोग करून त्यातील हवेत कंप निर्माण करावयाचे असतात.

★ Impressionism : इंप्रेशनिझम :

या शब्दाची उसनवारी चित्रकलेतून झाली असून, या नावाच्या शैलीचा प्रत्यय मने, मोने, दगा, रन्वार, पिसारो, सिस्ट्ले आणि सीझान यांच्या चित्रकृतीमधून येतो. या शैलीचा उगम मोनेच्या एका चित्रातून झाला. त्याचे नाव 'सूर्योदय-एक मनःप्रतीक' (Sunrise-an Impression). ते १८६३ साली प्रदर्शित करण्यात आले. एका शीघ्र कटाक्षात चित्रकार जेवढे काही वर्षांते तेवढेच त्याने आपल्या चित्रकृतीत दाखल करावे अशी या ठिकाणी कल्पना आहे. अशा शैलीच्या चित्रकलेत वस्तूच्या समग्र दर्शनाला नव्हे इतके महत्त्व सूक्ष्म आणि नाजूक वारकावे दिग्दर्शित करणाऱ्या त्यांच्यावर होणाऱ्या प्रकाशाच्या खेळाला आहे.

संगीताच्या क्षेत्रातील मने अगर मोने म्हणून दब्यूसीला मान दिला जातो. मोनेने प्रकाशाचा प्रभाव ओळखला त्याप्रमाणे दब्यूसीने स्वरांच्या सामर्थ्याची उपयुक्तता जाणली. स्वरांच्या स्पष्ट आकृती हुडकून काढण्याऱ्येवजी त्यांच्या एसट अशा छटाच्यांच शोधात तो विशेषत: गुंतलेला असतो, आणि खुला असा आविष्कार करण्यापेक्षा सूचकतेवर आपले काम भागवितो. काव्याच्या प्रांतात फ्रेंच सिम्बॉलिस्ट कर्तीनी अनुसरलेल्या आविष्कारपट्टीचाच असे हे संगीत स्वीकार करते असे म्हणावयाला हवे. ह्या काव्यपट्टीचे जनक व्हेरलेन आणि भेलासे हे होत. काव्यक्षेत्रातील संकेतवाद आणि चित्रकला आणि संगीत यांमधील प्रतीकवाद हे दोनहि शाहू, रंग आणि स्वर यांच्या माध्यमामधून प्रकट होणाऱ्या एकाच चित्रारप्यालीचे परिपाक आहेत. आपल्या या पट्टीते विवक्षित दातावरण निर्माण करण्यासाठी दब्यूसी हा संपूर्ण स्वरांचा उपयोग करतो आणि त्यामधील लक्ष्य अशी स्वरान्तरे जाणून बुजूत ठाठतो. त्यामुळे एकप्रकारचा स्वप्नातल्यासारखा दंडिंध

वातावरणाचा भास उत्पन्न होतो. संगीतामधील अशा प्रतीकवादाचा दुसरा एक पुरस्कर्ता राहेल होय. त्याने मात्र या संपूर्ण स्वरयोजनेचा फारसा वापर केला नाही. ट्रॅका, फॉरेंट, लिट, रसेल, इवे द सेवराक, दलीयस, वावान बुडल्यम्स, लोएफलर यासारखे इतर आणखी शैंच रचनाकार प्रतीकवादाशी जवळीक ठेवून होते.

* Improvisation :

इन्होव्हायडेशन. आपल्या स्वतःच्याच मर्जीप्रमाणे वा कल्पनेसे केले जाणारे गायन अगर वादन एवादेवेळी त्यात विशित विषय असतोही.

* Interpretation : इंटरप्रिटेशन :

वादकाच्या अगर गायकाच्या विवेकाला आणि व्यक्तिमत्त्वालाही काहीसा वाव अवश्य दिला जावा अशा समजूतीने होता अमलेले संगीत. आपली संगीतरचना नेमक्या कोणत्या तर्हने बादनकाराने आविष्कृत करावी हे सांगण्याचे साधन रचनाकारापादी नसते. कोणतेही दोन वादनकार एकच रचना, तिच्यामधील अनुसूत ल्य आणि अपेक्षित परिणाम यांना अनुसूत लागवडतीने वाजवू शकणार नाहीत. म्हणजे त्याचे स्वतःचे विचार आणि व्यक्तिमत्त्व त्या टिकाणी येणारच. आणि न जाणो वादनकाराने साडर केलेला अनुवाद एवादेवेळी मुळ रचनेपेक्षाही सुरस ठरण्याचा संभव असतो.

* Interval : इंटरवर्हल :

दोन वेगळ्या उंचीच्या स्वरामधील अंतर.

* Ives Charles : चार्ल्स ईव्हज : (१८७४-१९५४)

याचे वडीलही संगीतकार होते. व्याच्या ४० व्या वर्षापर्यंत यांनी यशस्वीरीतीने दिमाव्यवसाय केला, तथापि त्याचवरोवर यांनी काही संगीतरचनाही केल्या. रचनाकार म्हगून काही विपरीत पद्धती अमलात आणून यांनी आपल्या मायक्रोटोनल संगीतात वादनकाराना, स्वतःच्या मर्जीप्रमाणे आणि उत्सूर्त वादन करण्याची मुभा दिली. सिम्प्ली, समूहगायन, मैफलीचे संगीत याकरिता त्यांनी विविध अशा रचना केल्या. अमेरिकेच्या 'राष्ट्रीय' संगीतात रुजेलेली अशी एक स्वतंत्र रचनापद्धती त्यांनी पुरस्कारली. विद्यालयीन अभ्यासाच्या कठोर शिस्तीतही त्यांनी काही काळ व्यतीत केला. कोणत्याही श्रोभजनक घटकापासून त्यांनी आपले संगीत अलिस ठेवले. ज्या गोष्टींचा युरोपमध्ये मागाहून 'शोध' लागला अशापैकी व्याच्या त्यांनी हेरल्या होत्या असे त्यांच्या रचनाकृतीवरून दिसून येते. लहानपणी आपल्या गावात त्यांनी ऐकलेल्या ब्रास वॅडचे निनाद त्यांच्या ट्रॅटसंगीतात उमटलेले आढळून येतात. त्यांच्या सिम्प्लीमध्ये अनेकरुपी ल्य आणि स्वर यांचा कन्दापूर्ण उपयोग करणारे अभिजात बुद्धिचारुर्य प्रत्ययाला येते. त्यात उत्सूर्तेचा वराचसा भाग आहेच. एवढे असूनही ईव्हज याचे नाव 'लोकप्रिय'

रचनाकारांच्या यादीत वसू शकणार नाही. याचे कारण त्याचे संगीत सुंतागुंतीचे आणि समावेशाक आहे. तथापि संगीतक्षेत्रामधील एक द्रष्टे म्हणून त्यांचे महत्त्व अवाधितच राहील.

* James William : विल्यम जेम्स : (१८४२-१९१०)

हे प्रख्यात अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ते होते. कांदवरीकार हेत्ती जेम्स हे त्याचे बंधु, १८८२ साली ते हार्वर्ड विद्यार्थीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक झाले. प्रॅगमॅटिज्म (Pragmatism) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तत्त्वज्ञानाचे ते दर्शनकार होते. Principles of Psychology या त्यांच्या पहिल्याच महत्त्वाच्या ब्रेंडने एक प्रासादिक, विचक्षण आणि परिणामकारक लेखक म्हणून त्यांचा लैकिक झाला.

* Jazz : जाझ :

संगीताच्या होत असलेल्या विकसनातील ही एक अवस्था आहे. तिच्यात 'रेग टाईम' (Rag-time) म्हणजे संगीताला Syncopation (सिंकोपेशन) या ल्य-प्रकाराची विस्तृत प्रमाणावर जोड देण्याच्या पद्धतीचा पुरेपूर वापर करण्यात आला. अनावाती किंवा आवातवढ मात्रेला स्वरी न करता तिच्या पुढेमार्गे झुकणाऱ्या लयीच्या प्रक्रियेला सिंकोपेशन म्हणतात. त्यामुळे श्रोतांच्या मनात नियमित ल्यकारीचा भाव प्रस्थापित झाला असताना, अनियमितपणाचा अवलंब करून त्या अवस्थेचा क्षणमात्र भंग केला जातो. ल्यकारीमधील हा एक विरोधमास आहे. आप्स्ट्रिकन संगीतातील आणि म्हणून पर्यायाने अमेरिकन नीग्रोंच्या संगीतातील या ल्यकारीच्या प्रभावामुळे २० व्या शतकाच्या सुरवातीला संगीताच्या क्षेत्रात एक नवीन नृत्यप्रकाराचा जन्म झाला. त्याला रेगटाईम असे नाव पडले.

जाझ संगीताचा वारक, हेडन, मोर्कार्ट आणि बीथोवेन असे अवार्द्धग्र वर्लिनचे वर्णन केले जाते. अनेक वाद्यांमधून स्वर्नांचा कळूळ निर्माण करणे हा नीग्रोंच्या नृत्यसंगीतामधील स्थायी भाव असे. या वधिर करणाऱ्या आवाजांच्या गोंगाटात, त्यातील तन्हेवाईक अशा ल्यकारीचे वृत्त्यात अनुकरण होऊ लागले आणि वैचित्र्यपूर्ण स्वनिकलोलाच्या या घटकाला 'जाझ' म्हटले जाऊ लागले. त्यातच स्वरसंमीलनाचा अगर बृंदसंगीताचा समावेश कमीअशिक प्रमाणात आला. ल्यकारीची पद्धती अशीतच रेगटाईमची होती. म्हणजे या ठिकाणी ल्य, स्वरसंमीलन आणि वृद्धादन हे घटक स्वतंत्रता: उटून दिसू लागले. आलापीचा प्रकार केवळ ओढून आणल्यासारखा असून त्याला फारसे महत्त्व दिले जात नसे. याचा अर्थ 'जाझ' हे मूलत: नृत्यसंगीत असून लोकांची नृत्याची हौस पुरविण्यासाठीच त्याने जन्म घेतला असा होतो. आलापी संगीताचा त्यात प्रवेश झाल्यानंतर पुढे हेच जाझवादक एकादे उत्सूक्त गाणे गावयाला लागत. जाझचा एक भाग संमूळ दुसऱ्याला सुरवात होताना लागणारा वेळ ते अशा तहेने भरून काढू लागले.

जाझे (Jaser) या फ्रेंच शद्वावरून जाझ हा शद्व बनला असावा असे म्हणतात. जाझे याचा, एकत्र येऊन गप्पागोषी करणे असा अर्थ आहे. ज्या संगीतात बादक मुक्तपणाने बादन करतो आणि स्वरसंमीलन, ल्य आणि आलापी यांचे बाबतीत अगोदर काहीही न ठरवता उत्सूर्त कल्पनाचा आविष्कार करता येतो, ते संगीत नीशेला विशेष पसंत पडते. अशा संगीताचा कार्यक्रम अनिवैध अशा गप्पागोर्धांच्या स्वरूपाचाच असगार. सुरवातीच्या जाझबँडमध्ये; बंजो, पिआनो, व्हायोलिन, संकसाफोन, शिऱ्या, खडग्वडाट करणारी आणि पडघम अशी वेगवेगळी वाच्ये असत आणि त्याकरिता बादन करावयाच्या संगीताचा फक्त एक बोटक असा आराखडा असावयाचा. म्हणजे त्यांत मनाप्रमाणे बादन वा गायन करण्यासाठी मोकळीक ठेवलेली असे. तथापि लिखित रचनेप्रमाणेच बादन झाल्यास त्याला स्ट्रैट किंवा स्वीट जाझ (Straight or Sweet Jazz) म्हणून जात असे. उलट उत्सूर्त बादनाला अधिक वाव मिळाल्यास त्याचा हॉट जाझ (Hot Jazz) व्हावयाचा. या बँडमधील प्रत्येक बादकापाशी कमीतकमी दोन वाच्ये असून त्यामध्ये शपाश्याने अदलाबदल केली जात असे. या सर्वेप्रकारात प्रमुख धोरण असे ते हे की, एक सुंसंगत संगीताकृती निर्माण होण्याऐवजी त्यामधील प्रत्येक बायसंगीताला स्वतंत्ररीतीने उठाव मिळावा. जाझ संगीताला अशातहेने लोकप्रिय करणारा पहिला Conductor (कंडक्टर) म्हणून पॉल विहटमन यांचे नाव घेतले जाते.

१९३५ सालानंतर जाझ संगीताचा ओव तंतुवादनाकडे बळला. स्वरसंमीलनाचा आधार वेण्याकरिता गिटार, पिआनो आणि काही आवातवाच्ये यांचा वापर करण्यात येऊन आलापीचे सुव कायम ठेवण्याकरिता केवळ एकच वाच्य उपयोगात आणले जाऊ लागले. त्या दोन्हीमधील तीव्र विरोधाने एक मोहक वातावरण निर्माण होत असे. जाझ संगीतामधील त्यापुढील अवस्था, जॅम संगीत, बुर्गी बुर्गी या नावांनी ओळखल्या जातात. जॅम संगीतात तर त्यातील भाग वेणाऱ्या सगळ्या बादकांनी अपल्या मनाप्रमाणे एकदमच बादन करावयाचे असते.

जाझची ही वेगवेगळी रुपान्तरे पाहून त्याच्या रचनेच्या आलेखात काही फरक पडत गेला असे समजता येत नाही. वेळोवेळी त्याच्या आविष्कारपद्धतीतच होत गेलेले हे केवळ बदल आहेत. आणि या अशा संगीताला प्राप्त झालेल्या यशाचे प्रमुख कारण म्हणजे महायुद्धामुळे आलेला सार्वत्रिक शीण. लोकांना त्यापासून काहीसा विरंगुळा हवा होता. या कारणाने संगीतामधील जाझ अवस्थेचे स्वरूप तात्पुरतेच राहणे संभवनीय आहे.

* Joachim Joseph : जोसेफ जोआकिम : (१८३१-१९०७)

हे ज्यू वंशाचे संगीतकार होते. सुरवातीला व्हायोलिन बादनाचा अभ्यास केल्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी लैप्डिग येथील कॉन्जर्वेटरीत प्रवेश केला.

व्याच्या १८ व्या वर्षी त्यांनी लिस्टच्या नेतृत्वावाली व्हायोलिनवादन केले. लिस्ट आणि बॅनर यांनी पुरस्कारलेल्या नवसंगीताचे ते काहीकाळ भक्तीही होते. वृत्तीने मात्र त्यांचा कल मेन्देल्सॉन, शुमान आणि ब्राह्मस यांच्या पश्चाकडे होता. त्यांनी केलेल्या, एकूण संगीतकार्यांत त्यांचा उच्च ध्येयवाद, उक्तष्ट तंत्रकौशल्य आणि सखोल अनुवादक विचक्षणा आढळून येते. एक थोर स्वतंत्र व्हायोलिन वादक म्हणून त्यांची ख्याती होती.

* Kapellmeistermusik : कापेलमेस्टरम्युझिक :

राजवाड्यामधील अगर पोपकरिता बांधलेल्या एखाद्या छोट्या चर्चच्या इमारतीला जर्मन भाषेत कापेल म्हटले जात असे. त्यामुळे त्या ल्वाजम्यामधील धर्मगुरु, गायक वगैरे सगळ्यांनाच राजाचे कापेल असे अभिधान प्राप्त झाले. त्यानंतर मात्र हे नाव गायकापुरतेच लावले जाण्याची प्रथा पडली. आणि कोणत्याही संगीत नियोजकाला 'कापेलमेस्टर' म्हणण्यात येऊ लागले. अशा नेमणूक केलेल्या अदिकायांच्या संगीत-रचना केवळ रिवाजाला धरून असल्याकारणाने त्यांच्या त्या नेटक्या आणि अस्फूर्त संगीताचे 'कापेलमेस्टरम्युझिक' असे अप्रतिष्ठित वर्णन होऊ लागले.

* Key : की :-

(१) पिअनो वा आर्गन यासारख्या वाद्यांमधून निर्मिलेल्या स्वरांचे नियमन करणारी पडी अगर तरफ (२) स्वरमालेमधील क्रमाने येणाऱ्या स्वरांच्या विगतवारीला अलीकडे हे नाव दिले जाते. (३) कोणत्याही गीतप्रकाराने मेजॉर अगर मायनॉर स्वर-मालेतील प्रधान स्वराचे म्हणजे key-note चे अनुसंधान राखावयाचे असते.

* Key-board : की बोर्ड :

ओळीने पडूया असलेला असा फलक, यामुळे एका हाताने (ऑकार्डियनसाठी), दोन्ही हातांनी (पिअनो, हार्मोनियम वौरेच्या बाबतीत) किंवा हात आणि पायांनी (आर्गन वाजविताना) अनेक तारांमधून वा भोकामधून उद्भवणाऱ्या धर्वांचे नियमन केले जाते. स्वरमालेत बदल करावयाचा झाल्यास अर्थातच अडचण उपस्थित होते. अगदी सुखातील जो फलक वापरण्यात येत असे त्याच्यावर एकेका साध्या स्वरांचे आलाप घेतले जात. त्यातील एकेक पडी इतकी रुंद आणि अवजड असावयाची की आवाज निवावा म्हणून तिच्यावर वुक्कयाने प्रहार करावा लागत असे. याच कारणाने ऑर्गनिवादकाला Organ-beater असेही म्हटले जात असे.

* Kinkeldey-Otto : ऑटो किंकेल्डे :

१८७८ साली न्यूयॉर्कमध्ये यांचा जन्म झाला. हे एक प्रतिष्ठित सांगीतिक असून, असेरिकेत आणि जर्मनीमध्ये त्यांनी त्या नायाने अनेक महत्वाच्या जागी काम केले आहे. न्यूयॉर्क लायब्रीमधील संगीतप्रमुख आणि तेथील कॉनेल विद्यापीठाचे प्राध्यापक म्हणूनही ते १९४६ सालापर्यंत काम करीत होते.

★ Koussevitzky Sergei : सर्जी कॉसेवित्स्की :

१८७६ साली रशियात जन्म आणि १९५१ साली बोस्टनमध्ये मृत्यु; डबल-बासच्या वादनात हे प्रवीण असून सुरवातीच्या काळात समकालीन संगीताच्या पुरस्कारासाठी त्यांनी प्रथप्रकाशानहीं केले. वाच्यवृद्धाचे नायक म्हणून त्यांना पुढे आंतरराष्ट्रीय कीर्तिही लाभली.

★ Leibowitz Rene : रेने लेबोविझः :

वार्सा येथे १९१३ साली यांचा जन्म झाला. व्हिएज्ञामध्ये त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. वर्लिन येथे त्यांची आणि शोनवर्गी यांची गाठ पडली असताना डोंडेकाफोनिक रचनापद्धतीकडे ते वळले. त्या पद्धतीवर त्यांनी एक विस्तृत विवेचनही प्रसिद्ध केले आहे. त्याच्यामाणे त्यांनी शोनवर्गी आणि त्यांची विचारणाली यावद्दल एक वेगळा प्रथ लिहिला. वृद्ध आणि मैफलीचे संगीत यासाठी त्यांनी रचना केल्या असून अनेक देशात कंडक्टर (Conductor) म्हणून काम केले आहे

Libretto : लिब्रेटो :

याचा शद्गार्थ लहानसे पुस्तक किंवा ओरेटोरिओ अगर संगीतक यांच्यासाठी केलेला शद्गंग्रह असा आहे. संगीतकाची संहिता या अर्थाने हा शद्व वापरला जातो. अशा संहिताकाराचे (Librettist) रचनाकाराशी सहकार्य झाल्यास दोघांची विचारसरणी रचनेला उपकारक ठरते.

★ Liszt Franz फ्रान्स लिस्ट :

१८११ साली हंगेरीत याचा जन्म झाला आणि बैरथ (बव्हारिया) येथे १८८६ साली तो मृत्यु पावला. एक पीआनोवादक म्हणून त्याने जवळजवळ पन्नास वर्षे संगीताचे क्षेत्र गाजविले, अमाप पैसा मिळविला आणि तो मोकळ्या हाताने दान करून टाकळा. रचनाकार या नात्याने त्याने संगीतात काही नवीन कल्पना समाविष्ट केल्या. सिम्फनी-काव्याचे जनकत्व त्याच्याकडे जाते. संगीतविषयांचा रूपभेद हा नवीन प्रकार त्याने अमलात आणला. त्याप्रकारानुसार रचनाकृतीमधील मूळचा विषय संगीत चालू असताना बदलत राहतो.

लिस्टने अनेकांना पीआनोवादनाचे शिक्षण दिले आणि नवीन रचनाकारांना उत्तेजन देऊन मार्गदर्शन केले. संगीतामधील प्रागतिक विचारसरणीचा तो प्रतिनिधी समजला जातो. भावीकाळचे संगीत हा वाक्यव्योग त्यानेच वापरात आणला वैरेच्यासंगीताचा त्याने जोरदार पुरस्कार केला. वैरेच यांने पुढे त्याचा जावई झाला.

संगीताचे पहिले पाठ लिस्टला त्याच्या वडिलांनी दिले. पिअनोवादनाचे शिक्षण त्याने, झनीकडे (Czerny) घेतले. आणि रचनाशास्त्राचा अभ्यास सॅलीअरी (Salieri) पाशी केला. वयाच्या अकराव्या वर्षीच्या वादनामधील त्यांनी अंजव करामत

पाहून वीथोव्हेनने त्याचे जाहीर कौतुक केले. पॅरिसमध्ये राहिला असताना हूगो, लामार्टिन, जॉर्ज सॅड, सेंट बव्ह या भाववादी साहित्यिकांशी आणि चित्रकार दला कुवा याच्याशी त्याचा निकटचा संवंध आला. वेमार येथे राजाचा संगीत शिक्षक म्हणून त्याने १० वर्षे काम केले. वयाच्या ५० व्या वर्षानंतर लिस्टने रोम येथे वास्तव्य केले. तो धार्मिक विचाराकडे बळला आणि त्याच्या रचनाकृतीतही धार्मिक दृष्टिकोन आढळून येऊ लागला.

लिस्टच्या सुमारे १३०० रचनाकृती असून त्यापैकी ४०० स्वतंत्र आणि वाकीच्या अनुवादस्वरूपाच्या आहेत. पीआनोसंगीताचा अनुवादक म्हणून त्याचा मोठा लौकिक होता. तथापि लिस्टचे वादनकौशल्य त्याच्या रचनाकायीपेक्षा अधिक पारेणामकारक ठरले. लिस्टच्या अंतर्यामात मात्र प्रबळ निराशा दाटलेली असे. एका तज्ज्ञेने तो लाभलेल्या लौकिकाने उत्तेजित आणि आनंदित होई, पण त्याचीच शिसारी आल्यानंतर तो सिव्हिपणाने एकांत गाडून आपल्या हातून काही थोर रचनाकृती व्हावी याचा भ्यास वेत असे. त्याने उपुकळ प्रवास केला आणि आपले संगीतधन सर्वोसाठी मोफत खुले ठेवले.

* Loeffler. Charles Martin Tornow. चार्ल्स मार्टिन टोर्नो लोएफ्लर (१८६१-१९३५)

रशिया आणि हंगेरी येथे लहानपणी व्हायोलिन आणि रचनाविषयाचा अभ्यास केल्यानंतर हे अमेरिकेत गेले आणि वोस्टन सिम्फनी ऑर्चेस्ट्रात एक व्हायोलिनवादक म्हणून अग्रभागी राहिले. तेथेन ते १९०३ साली निवृत्त झाले.

* Lute : लूट :

बोटांनी छेडले जागारे हे एक तंतुवाद्य असून १५ व्या आणि १६ व्या शतकामधील संगीतात त्याचा विशेष वापर होत असे.

* MacDowell Edward Alexander. एडवर्ड अलेक्झांडर मॅकडोवेल (१८६१-१९०८)

यांनी लहाणपणीच संगीतात गंति दिसून आली. त्यांनी पिआनोवादनाचा अभ्यास केला. वयाच्या १४ व्या वर्षी पॅरिसमधील आणि त्यापुढे फ्रॅंकफोर्ट येथील कॉन्क्रिव्हेंटरीत त्यांनी प्रवेश मिळविला. ३५ व्या वर्षी ते न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात संगीताचे प्राध्यापक झाले. ८ वर्षे काम केल्यानंतर त्यांनी तो जागा सोडली. त्याच्या संगीतात १९ व्या शतकामधील भाववादी विचरणाचा प्रभाव आणि निसर्गावरील प्रेम आढळून येते.

Madrigal : मॅड्रिगल :

१५ व्या ते १७ व्या शतकापर्यंत हा गानप्रकार विशेष प्रचारात होता. अनेक गायकांना उपयुक्त व्हावी अशी ही आलापांची रचना आहे. प्रेमविषय असलेल्या ग्रामीण भावगीतांना सुरवातीला मॅड्रिगल म्हटले जात असे. अशा गीतात पुराणकथांचा आधार

घेतला जावयाचा. आणि त्यांचे एकूण स्वरूप काल्पनिक, भडक आणि आकर्षक असूनही कृत्रिम वाटत असे. इंगिलिश भाषेत अशा मॅट्रिगलंचा मोठा भरणा आहे. मॅट्रिगलमधील प्रत्येक ओळीला अगर त्याच्या काव्यातील भावाला एका गायकाने सुरवात करून देऊन, काहीशा उर्शीराने इतर गायकांनी आपले आवाज त्यात मिळवावयाचे असतात.

* Mahler Gustav : गुस्टाव महलेर : (१८६०-१९११).

अभिजात, भाववादी असे व्राहमस्प्रमाणेच याचे वर्णन करता येईल वैश्वेरच्या विचारसरणीमुळे आणि तंत्रकौशल्याने तो प्रभावित झाला होता. दिहपक्षा येथे त्याने एकामागून एक अशा अनेक संगीतकात कंडक्टर (Conductor) म्हणून काम केले. १९०८ सालापासून तो न्यूयॉर्क येशील मेट्रोपॉलॅटन ऑपेरा हाउसचा प्रमुख 'कंडक्टर' आणि फिलहॉमेनिक वाद्यबूऱ्डाचा संचालक होता. त्याच्या सिम्फनीकडे जर्मनीत अलीकडे पुन्हा लक्ष दिले जाऊ लागले असून इंग्लॅंडमध्येही त्याच्या रचनाकृतीबद्दल आस्था निर्माण झाली आहे.

* Major Scale : मेजॉर स्केल :

दुसऱ्या स्केलला मायनॉर स्केल (Minor Scale) म्हणतात. प्रमुख अशी ही दोन स्वराप्रमाणे असून मेजॉर स्केलमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या तसेच सातव्या आणि आठव्या स्वरांमध्ये सेमीटोनस (स्वरांतरे) ना स्थान दिले जाते. मायनॉर स्केलचे हॉर्मानिक (स्वरसंमीलनमय) आणि मेलॉडिक (आलापप्रधान) असे दोन प्रकार असून पहिल्या प्रकारात सातवा स्वर तीव्र केला जातो. उलट मेलॉडिक प्रकारात सहावा आणि सातवा असे दोनही स्वर तीव्र ठेवले जातात.

* Malipiero Francesco : फ्रान्सेस्को मालीपायरो :

१८८२ साली घेनिस येथे यांचा जन्म झाला. इटालियन संगीताचा किंवदुना एकूण संगीताचाच पुनरुद्धार व्हावा अशी त्यांची मर्नीषा असून इटालीमधील अलीकडील संगीतातील रिवाजाचा त्यांना तिक्कारा वाटतो. वाद्यसंगीत आणि सिम्फनी याकरिता त्यांनी रचनालेखन केले असले तरी संगीत, आणि नाळ्य यांच्या संयोगामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नात ते अधिक रस घेतात. मॉटेव्हर्ड्च्या एकूण रचनाकृतीचे मालीपायरोनी संपादन केले असून त्यांनी इतरही मौलिक ग्रंथलेखन आणि लेख लिहून वादविवाद केले आहेत.

* Martenot Maurice : मॉरीस मार्टेनॉट : (१८९८) Ondes Musicales Musical Waves (संगीतातील लहरी) या विजेच्या साहाय्याने चालणाऱ्या वाद्याचा शोध याने लावला. या वाद्याचा उपयोग त्याने संगीतकार म्हणून एका कार्यक्रमातही करून घेतला. केवळ आलापनिर्मितीचे साधन म्हणून हे वाद्य उपयोगात आणले जाईल. त्यात उजव्या हाताने स्वरांचे नियमन केले जावे आणि

द्वान्या हाताच्या साहाय्याने अनेक जातीचे खंवी निर्माण घ्वावे अशी सोय केलेली आहे.

* Melody : मेलडी :

मेलडीला संगीताचा दर्शनी पृष्ठभाग म्हणूले जाते. एखाद्या वस्तुची दर्शनी वाजून आपले लक्ष ओढून घेते त्याप्रमाणे, मेलडी आपल्या श्रुतींना आकर्षित करते. हार्मनीचा अभाव असल्यास मेलडी म्हणजे संगीताचा पृष्ठभाग म्हणूनच उरते. पसर्येकिंठवह म्हणजे दृश्यानुसंधान नसल्यास एखाद्या चित्राचेही आपल्याला असेच यथार्थ दर्शन होत नाही. पसर्येकिंठवहच्या मूल्याचा चित्रकलेत उशीरा प्रवेश झाला तसा, संगीताच्या क्षेत्रात हार्मनी मागाहून प्रादुर्भूत झाली. याचा अर्थ असा होतो की हार्मनीची संगीतकलेला निकट भासत नाही. मेलडीची मात्र जर्सी असते. म्हणून एखादा सामान्य माणूस संगीतात सर्वांगोदर मेलडी असावयाला हवी असे म्हणतो त्यावेळी त्याचे मागणे तत्त्वतः वरोवरच असते.

माणूस बोलत असताना त्याच्या आवाजात जे वेगवेगळे बदल घडतात त्यामधून मेलडी उद्भवली असावी अशी कल्पना मांडली जाते. याचे कारण या बदलातच आवाजामधील चढउतार आणि त्याची लय हे मेलडीचे दोन घटक अंतर्भूत झालेले दिसतात. कोणताही माणूस बोलताना काही शब्द वा त्यातील अक्षरे वरच्या स्वरांत, काही खालच्या आवाजात, काही मोळ्याने, काही मृदु आवाजात आणि आणखी थोडी रंगाळत आणि इतर काही तुकऱ्याने उपयोगात आणीत असताना आपण पहातो. याटिकाणी मेलडी अवतरलेली असते.

मेलडीमध्ये अंतर्भूत असलेली लय वेगवेगळ्या स्वरालापानुसार बदलत गेल्यास ती ओळखण्यास कठीण होऊन जाते. स्वरसंगीताच्या तिच्यामधील अंतर्भावामुळे मात्र त्यातील स्वरमेळ आणि त्याचे चढउतार यामुळे मेलडीचे स्वरूप पालूळे जाते. आणि तिच्यामधील कोणत्याही स्वरविभागाला आकार प्राप्त होतो. श्रुतींना सुखावह होण्यासाठी कोणत्याही मेलडीत नाविन्याचा आभास घ्वावा इतपत दरेकवेळेला बदल घडून आला पाहिजे. एकदम लोकप्रिय झालेले नवीन गीत हे तितकेच आवडलेल्या अगोदरच्या गाण्यापेक्षा यावावतीत काहीसे पुढे सरकळेले असते, असा या गोष्टीचा उल्घाडा करता येतो. म्हणजे मेलडीचा आस्वाद घेत असताना बहुतेक बावतीत माणसाची स्मृति आणि थोड्या वेळापुरती त्याची नाविन्याबदलची उत्कंठा काम करीत असते. कोणतेही गीत लोकप्रिय करण्याकरिता हे प्रमाण वाजवीच आहे. मेलडी परिणामकारक घ्वावी याकरिता तिच्यात आणखी काही गुगविशेष असावे लागतात. ते म्हणजे स्वरसामग्रीचा आटोपशीर आणि सुसंगत वापर, उक्कंठा वाढविणाऱ्या स्वरांचे गांभीर्य आणि आविष्कारातील पुरेशी विविधता हे होत. थोडक्यात वरेच काही साधले जाते, ही मेलडीमधील किमया आहे

एकूण संगीतात आढळतात तसे मेल्डीचेही दोन भाग पडतात. एक भाग स्वरचिन्त्रासधील सौंदर्यावर भर देतो, आणि आविष्कारशैलीला दुसऱ्यांत महत्त्व दिले जाते. अभिजातवाद आणि भाववाद यातीलच वास्तविक हा फरक आहे. आदिवासी लोकांत प्रचलित असलेल्या मेल्डीत मात्र दोनच स्वरबटक असतात. एका बटकाचे दोन तीन वेळा आल्याप वेतल्यानंतर दुसऱ्याकडून त्यांच्यात उतार पाढला जाते.

* Messiaen Olivier ॲॉलीविहए मेसीआँ (१९०८)

पेरीस कान्क्षर्वात्मारम्भ्ये प्राव्यापक म्हणून यांनी काम केले. १९३६ साली चर्च ॲफ दि होली ट्रिनिग्रीमध्ये ऑर्गनवादक म्हणून त्यांची नेमणूक झाली. एक अतिरेकी प्रकारचे धर्मनिष्ठ आणि गृहद्वादी असे हे संगीतकार आहेत. समृद्धगान, ऑर्गन आणि वृंदंसंगीत यावर्गाल त्यांच्या रचनात त्यांच्या या प्रवृत्तीचा दाखला मिळतो. रचनापद्धति-विषयी मेसिआँची स्वतंत्र स्वतंत्र मतप्रणालीही त्यामधून उटून दिसते.

* Metrics : मेट्रिक्स :

एलारी कविता संगीतात सामील करताना रचनाकार तिच्यामधील गणमात्रांच्या योजनेला वांछलेला नसतो. कवितेमधील शास्त्रावयवांना तो लघीला अनुसरून आवात देत असतो. मीठर हे कवितेमधील ल्यमूल्य आहे. तिच्या अर्थात कवितेमधील ओळींची संख्या, एका ओळींतील शास्त्रावयव आणि त्यांची आवातानुसार मांडणी इतक्या गोष्टींचा समावेश होतो. कवितेमधील या लघीच्या एकूण वाटातील मूळ बटकाला फूट (Foot) म्हणतात. आवातबद्ध शास्त्रावयवारोवर अनावात आल्यास त्याचा आयाम्बस फूट (Iambus Foot) होतो.

* Metronome : मेट्रोनोम :

१८ त्या शतकाच्या सुरवातीपासून हे एक छोटेसे झाणी साधे यंत्र प्रचारात आले. मात्रांना अनुसरून संगीतरचनेची गतिमानता त्यामुळे नियमित करता येते.

* Milhaud Darius : डेरियस मिल्हॉड (१८९२)

पेरीस कान्क्षर्वात्मारम्भ्ये याचे संगीतशिक्षण झाले. १९१४ मधील पाहिल्या महायुद्धाच्या सुमाराला यांच्या कलावृत्तीनें एक आत्मंतिक आधुनिकतेचा मार्ग अनुसरला होता. त्यांनी विविध प्रकारच्या रचना केल्या असून त्यात मैफलीचे, वृंदंसंगीत आणि नृत्यानांच्या यांचा समावेश होतो. गृहद्वादी कवि आणि नाटककार क्लोदेल याच्यादी मिल्हॉडनें अनेक वावर्तीत सहकार्य केले असून त्यापैकी Christophe Colomb या नाट्यांत तर रंगभूमीवरील सर्वप्रकारच्या अभिनव कल्पत्या अमलात आणल्या गेल्या. आणि पात्रांच्या आवाजाला वाववृद्धाची आणि आवातबद्ध वावांची साथ दिली गेली.

* Minuet : मिनुए :

संगीतावर सर्वांत अधिक ठंसा उमटविलेला हा एक नृत्यप्रकार आहे, माणसाच्या

हालचालीत शिस्त आणण्याकरिता त्याचा उपयोग केला जात असून तिची कसोटीही या वृत्त्यात लागत असे. बादसंगीताच्या रचनाकारांनी त्याचा प्रथम वापर केला. आणि त्यापुढे त्याचा संगीतप्रास्ताविके, गीते, सिंद्रा क्रॅडेस आणि सिम्फनी यांच्यात प्रवेश झाला. शर्को (Scherzo) चे नृत्य हे मिनुएचे आधुनिक आणि अधिक गतिमानता असलेले स्प आहे.

* Montaigne, Michel de : मिशेल द मोतेय (१५३३-१५९२)

प्रसिद्ध फ्रेंच निवंधकार. निवंध हा साहित्यप्रकार त्यानेच प्रचारात आणला. इंग्लिश लेखकावर त्याच्या साहित्याचा मोठा प्रभाव होता.

* Monteverdi Claudio : क्लॉडियो मॉटेवहर्डी (१५६७-१६४३ व्हेनिस)

नवीन संगीताविषयीच्या कल्पना याने कलात्मक जाणीव ठेवून चातुर्याने आणि घिटाईने अमलात आणल्या. स्वरसंमीलनाविषयी त्याची शोळकबुडी, बादवृदाच्या सार्थी-मधील स्वतंत्रपणा आणि परिणामकारक रचनानुवाद, यामुळे मॉटेवहर्डीला संगीताच्या विशेषत; संगीतकांच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे स्थान लाभले आहे.

* Moore Douglas Stuart : डगलस स्ट्यूअर्ट मूर (१८९३)

येल, पॅरीस आणि ब्लॉचच्या मार्गदर्शनाद्याली क्लीव्हलैंड येथे त्यांनी संगीताचा अभ्यास केला. १९२६ साली त्यांनी पुलिट्झर पारितोशिक संपादन केले. त्यामुळे त्यांना युरोपिअन संगीताचा पुढे अभ्यास करता आला. वृद्धसंगीत, व्हायोलिन, गीते आणि संगीतके याकरिता त्यांनी रचना लिहिल्या आहेत. न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात संगीताचे एक सहकारी प्राध्यापक म्हणून १९२६ साली मूर काम करू लागले. १९४० मध्ये ते त्या ठिकाणी प्राध्यापक आणि संगीत विभागाचे प्रमुख झाले.

* Moussorgsky Modeste : मोडेस्टे मुसोर्ग्स्की (१८३९-१८८१ लेनिनग्राद)

लहानपणी ऐकलेल्या लोकसंगीतापासून याला बरीच सफूर्णी मिळाली. आणि लोक-कथामुळे त्याच्या पुष्कळ रचनाकृतीना साहित्यिक आधार लाभला. त्याच्या रचनाकार्यात संगीतिक वास्तवता परिपूर्णतेला पोहोचते. आपल्या व्यक्तिमत्वाला साजेदी अशी त्याची गीते असून त्यात उपरोध, विनोद आणि एखाद्या हछुवार भावनेचा नेमका वेध घेतलेला आढळतो.

उमेदीच्या काळात मुसोर्ग्स्कीने सैन्यात एक अधिकारी म्हणून नोकरी केली. नंतर तो मुलकी खात्यात शिरला. बागणुकीत तो गवाला होता. मद्यपानाच्या व्यसनातून सुटका व्हावी म्हणून त्याने त्याच्याशी हयातभर अपेशी झगडा केला. अनेकांच्या जीवना-मधील अंदकार नाहीसा करणारी कला निर्माण करावी असे त्याने आपल्यापुढे महान-

उद्दिष्ट ठेवले. राष्ट्रीयत्वाची जाणीव असलेला मुसोगर्स्की हा एक थोर कलावंत होता.

* Movement : मुहूर्मेट :

एकाच विस्तृत रचनाकृतीमधील गुंफल्या गेलेल्या परस्परविरोधी चलनविभागाला हे नाव दिले जाते. आणि याचे कारण त्यामध्ये प्रत्येकाची गतिमानता वेगळी असते.

* Mozart : मोजार्ट :

साल्वर्ग येथे १७५६ साली याचा जन्म झाला आणि १७९१ मध्ये दिहेज्ञा येथे तो मुत्यु पावला. संगीताचे जबरदस्त आर्कषण त्याला उपजत्तच होते. त्याची स्मरणशक्ती अफाट होती. स्वरांचे शुद्ध स्वरूप, आलापांच्या आकृतीमध्यतेचे ज्ञान, लयीची समज, स्वरसंमीलनामधील रंगांगती आणि वाद्यांच्या उपयोगामधील संयम या गुणविशेषामुळे त्याने वाद्यसंगीतात सिद्धी मिळविली होती. यामुळे त्याच्या संगीताला यथार्थतेने अभिजात मानले गेले. त्याचे वडील लिओपोल्ड मोजार्ट हे स्वतः संगीतकार होते आणि त्यांनी आपल्या मुलाला साक्षेपाने शिक्षण दिले. व्याच्या सहाव्या वर्षी मोजार्टने आपल्या वहिणीवरोबर संगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. त्या दोघांविषयी युरोपमधील राजेलोकांच्या दरबारात कुठुदूळ उत्तम झाले. काही काळानंतर ते ओसरले. मोजार्टला साल्वर्गांच्या आर्चिशिपकडून मनस्तुप आणि प्रत्यक्ष छळवी ही सोसावा लागला. २६ व्या वर्षी त्याने लग्न केले. उर्वरित आयुष्यात मात्र त्याने झापाऱ्याने रचना करण्यास सुरुवात केली आणि जवळजवळ ५० सिस्फनी, २० संगीतके, स्ट्रिंग क्रॉर्ट्स आणि पिअनोसंगीत लिहिली. वीथोवेनला रचना निर्माण करणे जितके कष्टप्रद वाटावराचे, तितकेच मोजार्टला हे कार्य सहजसाध्य आढळून येत असे. युरोपियाच्या व्याधीमुळे मोजार्टांचा अंत झाला. त्याची स्मशानयात्रा त्याच्या थोरपणाला साजेशी मुळीच झाली नाही. वारा आणि पाऊस यांचा धुमाकूळ चालू असताना भिकान्याकरिता राखून ठेवलेल्या एका स्मशानभूमीत त्याचे दफन झाले. त्या जागेवर कोणी खूणही करून ठेवली नाही.

मोजार्टांची संगीतकला प्राय: हेडनच्या विचारसरणीवर आधारलेली होती. रचना-स्वरूप आणि शैली या वावटीत दोघेही एकमेकांच्या विचारसरणीचे आत्मीयतेने ग्रहण करीत असत.

* Musique Concrete: म्युझिक कॉर्कथ :

विसाड्या शतकामधील 'अद्भुताकडे' कल असणाऱ्या रचनापद्धतीच्या उल्ट, 'वास्तववादी' रचना निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून पैरीसमधील काही संगीतकारांनी १९५० च्या सुमारास त्यासाठी सुरुवात केली. त्याकरिता मुद्रित ध्वनि एकमेकात मिसळून, कमीअधिक उंचीवर वाजवून, पुनरावृत्त करून अगर जलद किंवा सावकाश वाजवून 'अंतिम रचना' सिद्ध केली जात असे.

* Musical Measure: म्युझिकल मेशर :

बहुतेक संगीत हे मात्रांनी नियमित केलेल्या योजनेने बद्द झालेले असते. त्यामध्ये दोन, तीन किंवा चार मात्रांचे घटक पाढले जाऊन पहिल्या मात्रेवर स्वराधात दिला जातो. पहिल्या आणि त्यापुढच्या आधातमात्रेमधील स्वरांतराळा मेझर (Measure) म्हटले जाते. स्वरालिपीमध्ये आधातबद्द मात्रेपूर्वी 'बार' (Bar) ची उभी रेषा काढून अशी मेझर्स एकमेकापासून अलग दाखविली जातात.

★ Neo-classicism : निओड्रासिश्म :

वाच आणि मोळार्ट यांच्या शैलीत अलीकडे १९२० पासूनच्या पुढील दोन दशकात रचलेल्या संगीताचे, या शद्दप्रयोगाने वर्णन केले गेले आहे. ही विचारप्रणाली संगीताच्या क्षेत्रातून भाववाद (Romanticism) निपटून काढण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न करते. एवढेच नाही तर, असा तिचा प्रयत्न काही प्रमाणांत यशस्वीही झाला आहे. या नव-अभिजातवादाचे पुरस्कर्ते व्यक्तिनिष्ठेतेचा विकार करतात. संगीत हे मानवाच्या भावनांच्या आविष्करणासाठी नसून धर्वनांचे आकृतीवंध निर्माण करणारी ती कला आहे असा त्यांचा आग्रह असावा. आपल्या रचनाकृती असा भावनाविष्कार न करताच वादन केल्या जाव्या अशी स्ट्राहिन्स्कने काळजी घेतली आहे, तर बांटीकने आपल्या पिअानो संगीतात असे काही कर्कश आधातसंभव नाद समाविष्ट केले की ते ऐकून श्रोत्याला उलट आपला उपर्मद झाला असे वाटावे. या विचारप्रणालीचा आणखी एक प्रमुख पुरस्कर्ता हिंडेमिथ होय.

या विचारसंगीतप्रमाणे मानवाच्या प्रवळ भावना वा मनोविकाराच नव्हे तर तत्संबद्द साहित्यिक कल्पनासुद्धा संगीताच्या प्रकटीकरणात येणे अमान्य केले जाते. याकरिता शक्य तितके कमी भावप्रवण स्वरसंमीलन आणि तीव्र आणि जोरकस ल्यकारी यांचा अवलंब करून वृद्धवादन अशा तम्हेने योजले जाते की, त्यामधील वाद्यांचे नाद अगर स्वर एकमेकात मिळून जाण्याएवजी प्रत्येकाचे स्वतंत्र वैशिष्ट्य उठून दिसावे.

★ (Classical) क्लासिकल :

झापिकल शद्दने १६ पासून १८ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत प्रचलित असलेल्या संगीतपद्धतीचा बोध होतो. या पद्धतीत स्वराकृतीवंधांच्या योजनेचा हेतुतः स्वीकार झालेला असून प्रमाणवद्धता आणि सौंदर्यदृष्टी या गोष्टीवर भर दिला जातो. याउलट, भाववादी (Romantic) पद्धतीचा प्रमुख हेतू हा असतो की, भावनांचे प्रकटीकरण संगीतातून व्हावे एवढेच नाहीतर, संगीतवाद्य अशा साहित्य अगर निवकला यांच्या माध्यमातून ज्यांचा आविष्कार सुलभ व्हावा अशा कल्पनांचीही उच्चार स्वरांकून केला जावा. म्हणजे आकृतिमयतेएवजी आशायाचे महत्व आणि भव्यता आणि भडकणा याचे अवडंवर, या वारी भाववादात कमी अधिकपणाने मोडल्या जातात.

★ Note : नोट :

एका विवक्षित उंचीचा आणि अवर्धीचा स्वर किंवा तो दाखविणारे चिन्ह.

* Nuance : न्यूआन्स :

अर्थ, भावना, मत, रंग इत्यादिमधील नाजूक वारकावे किंवा छटा असा न्यूआन्सचा शब्दकोशामधून अर्थ निवडतो. या ‘इत्यादि’ मध्ये संगीताचाही समावेश होतो. उत्कृता आणि गतिमानता यामधील सूझम फरकांना संगीतामधील न्यूआन्सेस म्हणता येईल. संगीतात या दोन बटकामुळे चैतन्य निर्माण होते. यामुळे फ्रेजिंग (Phrasing) या प्रक्रियेशीही न्यूआन्सचा संबंध पोहचतो.

* Oboe, : ऑबॉये :

१६ व्या शतकापासून प्रचारात आलेले दोन रीडचे सुर्वीर वाद्य. अलीकडील रूपात डिसणारे हे वाद्य १८ व्या शतकापासून वापरात आलेले आहे. दोन रीड आणि एक निमुळती नव्ही अशी याची रचना असल्याने एक रीड आणि लंब वर्तलाकार नव्ही असलेल्या कठरिसेटपेशा हे वाद्य पुष्कलन्व वेगळे आहे. त्याच्यामधून निवणारा ख्वनि भेदक असूनही कर्कश नसतो आणि वाचवृद्धात त्याचा समावेश केला जातो तो इतर वाद्यांच्या वरोवरीने म्हणून नव्हे तर त्याचे स्वतंत्र वैशिष्ट्य उठून दिसावे याकरिता.

* Octave, : ऑक्टॅव्ह:

स्वरप्रमाणातील क्रमाने येणाऱ्या आठ स्वरांचे हे “सतक” आहे. यामधील पहिल्या आणि अखेरच्या स्वराना एकच “नाव” दिलेले असते.

* Opera: ऑपेरा.

रंगभूमीवर गायक नटाकदून आविष्कृत केल्या जाणाऱ्या या संगीतप्रकाराचा उगम सतराऱ्या शतकाच्या सुरवातीला झाला. मॅट्रीगिल या त्यावेळी विकसित झालेल्या गानप्रकाराला रंगभूमीवर आविष्कृत करण्याचे प्रथम प्रयत्न इटालीत झाले. परंतु ते नीटसे जमले नाहीत. याचे कारण समूहगायनामधील पसारा, आयोपशीर अशा नाळ्यप्रसंगाच्या आड यावयाचा. यामुळे पुढे पुढे मॅट्रीगिल पद्धती, तिच्यामधील आलापचारी, ठराविक संवाद आणि स्वरगते या सगळ्यांना बाजूला सारण्यात येऊन, गायकनटांच्या आवाजाला स्वरसेठाची जोड दिली गेली. या तज्जेने या संगीतकात स्वरसंमीलनाच्या घटकांचा प्रवेश झाला. ऑपेराच्या पुढील अवस्थेत गायक हात्र प्रमुख मानला जाऊन संबंध ऑपेरा म्हणजे एक वेषभूषायुक्त अशी गायनाची मैफलन्व झाली. अशा या संगीतकाला काय्य आणि नाळ्यामधील वास्तवतेकडे परत वलविष्ण्याचे आणि रंगभूमीवरील भरमसाठ गायकीला आठा घालण्याचे कार्य गळकळदून झाले, त्याची यासंवर्धीची विचारभूमिका पुढीलप्रमाणे होती. (१) काय्य आणि नाळ्य याचिकरीता संगीताचा एक पूरक घटक म्हणूनच उपयोग केला जावा. यामुळे संगीताच्या अलंकाराने ती दबून दाणार नाहीत (२) गायनाच्या आहारी जाऊन काव्यात आणि अभिनवात पडणारे खंड

द्याळण्यात यावेत. (३) पुढे प्रयोगित होणाऱ्या नाष्ट्याकरता प्रेक्षकांची मानसिक तयारी बहावी या दृष्टीने संगीतप्रास्ताचिकांची मांडणी केली जावी (४) शह्वासधून प्रकट होणाऱ्या भावानुसार वृद्धवादनात बदल करण्यात यावा (५) नाष्ट्यासधील निवेदन आणि एरिया (Aria) यातील तफावत शक्य तितकी कमी केली जावी (एरिया हा एक गायनाचा लांबलचक प्रकार आहे, त्याच्या तीन विभागांपैकी पहिल्याची तिसऱ्याकडून पुनरावृत्ती करण्यात येते. मध्यलया चिभागात विश्ववैचित्र्य, प्रधानस्वरांची भिन्नता आणि वातावरणांमधील फकर या गोष्टी साखळ्या जातात.)

* Organ : ऑर्गन :

एक विस्तृत फलक (Key Board) असलेले सुधीरवाच. स्वरनिर्मितीकरिता लागणारी हवा यात भाल्याने पुराविली जाते आणि स्वरातील बदल वेगवेगळ्या सुंस्थांचा उपयोग करून केला जातो. १६ व्या शतकापासून यामध्ये पेडलचा समावेश करण्यात आला.

* Organ Point : ऑर्गन पॉइंट :

खालच्या वास स्वराचा घोष कायम ठेवून इतर स्वरांची सहल होत असतांना वाकीच्या वाद्यांनी काही वेळ यांचावे, म्हणून रचनालेखनात केलेली ही खूण असते,

* Orchestra : ऑर्केस्ट्रा :

या नावाने वादनकारांच्या विस्तृत समूहाचा निर्देश केला जातो. ऑर्केस्ट्रा हा १७ व्या शतकात प्रथम प्रचारात आला. निरनिराळी वाद्ये काहीएका पहिलीने एकत्रित करून त्यात काही सेल साधण्याची कला विकसित होताना वराच काळ लागला आहे. सुरवातीच्या अवस्थेत एकाच्या प्रसंगाच्या निमित्ताने ती कशी तरी जुळवून आणली जात. तथापि वाद्यांमधील महत्वाचे मेळ अणिं त्यांच्यातील स्पष्ट अंतर्विधी हुडकून काढून या नवीनच वाद्यवृद्धाच्या कलेचा पुरस्कार करण्यात मानेवहाडीना पुष्टलच यश आले होते. वायव्या काळात (इ. स. १७०० च्या सुमारास) व्याप्त वाद्यांच्या वनावटीत सुधारणा झाल्या आणि काही परिणामकारक असे त्यांचे वृन्दही कल्पिले गेले. त्यामध्ये मध्यवर्ती स्थान तंतुवाद्यांना देण्यात आले. असे असूनही प्रमाण म्हणून मानता येईल असा वाद्यवृद्ध अजून निर्माण व्हावयाचाच होता. शिवाय वेगवेगळ्या वाद्यांची कायेही निश्चित झाली नव्हती. इ. स. १८०० च्या सुमारास मात्र वाद्यवृद्धाच्या क्ष्यन्तेतच बदल बहून आला. त्यामुळे संतुवाद्यातील स्वरांना आधारभूत मानण्यात येऊ लागले आणि फलकयुक्त वाद्यांना वाजूला करण्यात आले.

अलीकडच्या वाद्यवृद्धांत मात्र समाविष्ट केलेल्या प्रयेक वाद्यांचे त्यांच्या गुगळमार्फ-प्रमाणे स्थान आणि कार्य ठरवून दिले जाते, जरुर पडगारी सर्व वाद्ये तयार ठेवलेली असतात आणि त्यांच्या एकत्रीकरणामधील वारकावे समजून घेतले जातात. अशा वृद्धवादनात

परिणाम साधण्याकरिता बदल केले जातात ते, प्रत्येक चलनाच्या सुरुवातीला नसून दर एक क्षणाला काही नाविन्य निर्माण व्हावे म्हणून. यामुळे स्वरांच्या एकूण रंगसंगतीत वैचित्र्य आढळून येते.

विसाच्या शतकाच्या सुरुवातीला भाववादी विचारसरणीच्या प्रभावामुळे आणि बाद्यांच्या रचनेतही सुधारणा झाल्याकारणाने वृद्धवाढनात विविधता अधिक प्रमाणात आली. त्याच्वरोवर बाद्यांच्या कामगतीचेही आणण्याची विभाजन झाले. वृद्धसंगीताकडे पहाण्याचा रचनाकाराचा दृष्टीकोन बदलला. त्यामुळे स्वतंत्रपणे रचनाकृतीची कल्पना उत्तरवून तिच्यात मागाहून उठाव आणण्याच्या पद्धतीऐवजी संगीताची रुपरेषण आणि तिचा साकल्याने आविष्कार यांचा एकदमच विचार करणे त्याला प्रात झाले. या कारणाने विविक्षित परिणाम बदवून आणण्याच्या हेतुनेच आलाप, स्वरसेल आणि वादनप्रकार त्याला आपल्या रचनेत दाखल करावे लागले.

बाद्यवृद्धातीती १९३० सालानंतर घडत आलेल्या काही प्रमुख गोर्धांचा उल्लेख करणे जरुर आहे. बाद्यांना जमगर अगर पेळणार नाही अशा तंहेने त्यांचा वापर करण्याकडे कल दिसून येतो; ही त्यातील पहिली गोष्ट. याच्या अगदीच उलट त्याच बाद्यांच्या आवाक्याचा वारीक शोध घेऊन, त्यांचा अधिकासथधिक उपयोग करून वेण्याची प्रवृत्तिही बांडत चाललेली दिसून येते. याशिवाय नवीन वृद्धयोजना हुडकून काढून काही नवीन परिणाम तावण्यामध्ये अहमहमिकाही आढळून येते. अशाच चाललेल्या एकदमरस्या प्रयत्नांत माणज्ञाच्या आवाजाचा एक निःशब्द बाद म्हणून उपयोग करण्याचा प्रयोगही समाविष्ट आहे. पहिल्या महायुद्धानंतर युरोपभर काढकरीची जी सार्थकीक प्रवृत्ती दिसून आली तिचाच एक परिणाम म्हणून, थोडक्या साधनांचा उपयोग करून, जास्तीत जास्त आनंद प्राप्त करून वेण्याचा प्रयत्न होत असावा. बाद्यवृद आटोफशीर करण्याकडे अधिक लक्ष दिले जाते ते यामुळेच. अलीकडच्या बाद्यवृद्धाचे सामर्थ्य अनेक तंहेने बाढलेले दिसत असले तरी तो पूर्वीच्याच बाद्यांचा समूह आहे हे विसरता येत नाही. फक्त आहे तो फक्त, त्या बाद्यांच्या रचनेत वा बनावटीत काळमानाप्रमाणे सुधारणा होत आल्या एवढाच. अर्थात त्या बाद्यांचे आजाचे स्वरूप त्यांचा बाद्यवृद्धांत समावेश ब्हावा या हेतुने फारसे बद्धून आलेले नाही. भावी काळ कदाचित याहीपेक्षां अधिक परिणामकारक आणि अधिक विचारपूर्वक मांडणीचा बाद्यवृद निर्माण करील.

* Orchestration : ऑर्केस्ट्रेशन : वृद्धसंगीताकरिता केलेले रचना कार्य.

* Oratorio : ओरेटोरिओ :

स्वतंत्र वा समूहाच्या गायनाकरिता केलेली रचना. अशा गायनाला बाद्यांची साथ दिली जाते. आणि रचनात सामान्यतः धार्मिक कल्पनांचा समावेश केलेला असलो. समूहांगीत, वृद्धसंगीत आणि गायन यांच्या मैफरीतील अगर चर्चमधील कार्यक्रमाकरिता

याच रचनांचा विस्तार केला जातो. मात्र अशा कार्यक्रमात देखावे, वेषभूषा अगर अभिनय या गोर्ध्णींना वाव दिला जात नाही.

* Overtone : ओवरटोन :

एकाद्या वाच्यामधून निघालेला बोणताही नाद अगर स्वर हा एकटा असा कधीच निर्माण होत नसून त्याच्यासमवेतच इतरही कमीअर्थीक संख्येचे स्वरकण संभवतात आणि ते त्यावरोवर ऐकूनी येतात. त्यांना हार्मोनिक्स (Harmonics), ओवरटोनस किंवा अपर पार्ट्स (Upper partials) अर्थी एकाच अर्थांनी नावै आहेत.

* Overture : ओवर्चर :

पुढे सुरु होणाऱ्या संगीताचे अगर संगीतकाचे याला प्रास्ताविक म्हणून समजले जाते. संगीताच्या कार्यक्रमाची सुरवात या प्रास्ताविकाने केलेली असते.

* Paganini Niccolo : निकोलो पेगनिनि :

१७८२ साली जिनोआ (इटाली) येथे याचा जन्म झाला आणि १८४० साली तो मृत्यु पवला. त्याचे लहानपण ब्रिट्री अवस्थेत रोले. तथापि त्याचा व्हायोलिनवादनाकडे स्वाभाविक कल असल्यामुळे त्यातच त्याने चिकाठीने प्रयत्न करून लौकिक आणि संपत्ति मिळविली. वादनामधील त्याच्या अजब अशा करामळीमुळे त्याच्या भोवती एक अलौकिक असे वलय निर्माण झाले होते. इतके की तो खरोखरीच माणूस आहे यांची लंडनमधील लोकांनी गर्दीने त्याच्या पाठीमागे लागून आणि त्याला नाचपून आपली खांडी करून घेतली असे म्हणतात. तंतुवादनामधील तंत्रकौशल्य ही तंगीताला त्यांची प्रमुख देणगी असून तिचा पुढे अनेक रचनाकारांनी उपयोग करून घेतला. त्याचे व्हायोलिनवादन शुमान, लिस्ट आणि ब्राह्मस् यांनी आपल्या पिआनोलंगीतासाठी आवारभूत मानले.

* Paine John Knowles : जॉन नोल्स पेन : (१८३९-१९०६)

यांनी जर्मनीत संगीताचे सशास्त्र शिक्षण घेतले. १८७५ साली ते हार्वर्ड विद्यापीठात संगीताचे प्राध्यापक झाले. त्यांनी अनेक गंभीर प्रकृतीच्या संगीत रचना केल्या, अनेक विद्यार्थी तयार केले आणि शिवाय विद्यालयीन शिक्षण आणि सांस्कृतीक, जीवन यांत संगीताचे महत्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले.

* Parker Horatio William : होरेंशियो विल्यम पार्कर (१८६३-१९१९ न्यूयार्क)

समुहगानामधील इंग्रजी वैशिष्ट्य असेरिकन भूमीत रुजविले जाऊ शकते हे पार्कर यांच्या उदाहरणावरून दिसून येते. असेरिकन रचनाकार चाडविक यांचे ते विद्यार्थी होते. येल विद्यापीठात १८९४ साली त्यांची संगीताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. संगीत-विषयामधील एक विचारवंत म्हणून विद्यापीठाला आणि त्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून

पुष्कल लाभ झाला.

Partials ★ : पार्श्वत्स :

स्वनिशास्त्रातील हा शब्द असून ऐकला जाणारा कोगताही एक स्वर अगर नाद. हा मूळभूत नाद आणि त्याचे कण (Overtones) या दोनहीचे एकसमयावरच्छेदे-करून झालिल्या परिणामाचे स्वरूप असतो, ही कल्पना त्यामधून सूचित केली जाते. या नादकणांना अपर पार्श्वत्स म्हणतात. मूळभूत नाद हाही पार्श्वत्स असतो, तथापि त्याला अपर पार्श्वत्स म्हणत नाहीत. म्हणजे अपर पार्श्वत्स (Upper partial) हे ओऱ्हर-टोनचे दुसरे नाव असून शिवाय हार्मोनिक (Harmonic) या अर्थानेही तो शब्द वापरल्या जातो.

*** Passacaglia : पैसाकार्गीत्या :**

शक्त आणि पैसाकार्गीत्या या दोनही गानप्रकारांत फारसा फरक नाही. दोनहींचा उगम तीन मात्रांनी विभागलेल्या संथ लघीच्या नृत्यामधून झाला असून एकूण संगीत मात्र वास स्वराच्या एकसारख्या बोचावर अवलंबून ठेवले जाते. वाच्य-संगीताच्या रचनेकरिता या नृत्यलग्नीचा उपयोग करण्यात आला.

*** Pedal : पेडल :**

स्वरसंमीलनातील उत्कंठन साधण्यासाठी हे जुने आणि परिणामकारक असे साधन वापरले जाते. ऑर्गनवादकाने आपला पाय पेडलवर ठेवून वास स्वर एकसारखा बोधीत करीत असतानाच हातानी मात्र मोकळेपणाने वेगदेच खरमेळ वाजवावयाचे अशी कडुकी या पेडलवरून सुनली गेली असावी आणि त्यामुळे स्वरसंमीलनाची कल्पनाही याच प्रक्रियेमधून लंभवली असावी. पौरात्य गानपद्धतीत हा प्रकार रुढ असला तरी त्याचा उपयोग केवळ आलार्पीसाठी केला जातो.

*** Percussion : पर्क्षशन :**

वाच्यवृद्धातील आवातवादनाला हे नाव दिले जाते. संगीतात लघीच्या आकृती तिळू करणे, आणि वातावरण उल्हजित करणे या दोन गोष्टी यातील वाच्याकडून अपेक्षित असतात. आलापी अगर स्वरसंमीलनातील घटकांना उन्नत करण्यासाठी त्यांचा ताढश उपयोग होत नाही.

*** Petrassi Goffredo : जॉफ्रेडो पेट्रासी :**

१९०४ साली रोमच्या (इटाली) परिसरात हे जन्मले. संगीताच्या सामानाच्या एका दुकानात वराच काळ काम केल्यानंतर वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी रोम येथील सेंट सेतीला अँकेंडमीत, ऑर्गनवादन आणि रचनाशास्त्र यांचा अभ्यास वरण्यास सुरवात केली आणि समृद्धजीत, बृंदांगीत आणि मेफलीचे संगीत यांचे रचनाकार म्हणून नाव मिळविले. त्याच्या तंगीसकुलीमध्ये काहीकाळ कॅसेला (Casella) आणि हिडेमिथ

(Hindemith) यांच्या विचारांचा प्रभाव दिसून आला.

* Phrase : फ्रेज :

स्वरवाक्याच्या किंवा एखाद्या आलापाच्या अर्धी भागाला फ्रेज म्हणतात. फ्रेजची साधारण लांबी चार मेजर हत्ती असते आणि क्रमाने मांडणी केलेल्या अशा फ्रेजसही मिळूनच कोणतीही रचनाकृति तयार केली जाते. अशा फ्रेजेसचे अर्धे भागही केलेले असतात. म्हणजे रचनेमधील एखाद्या दिस्तृश चलनाची वांदगी अर्धी फ्रेज, उंपूरी फ्रेज, स्वरवाक्य, विषय आणि विभाग अशा पढतीची असते. डिंगमधील स्वरांचे परिणामकारक चढउतार, त्यांचे विराम, स्वरावात आणि स्वररुद्धा यामुळे स्वरसंमीलनाच्या रचनेत बुद्धिविद्यासाला वाव मिळतो आणि “अनुवाद” ची प्रक्रिया मात्र अधिक अवश्य होऊन वसते.

* Piano : पीआनो :

मूळता संवंध इटालियन शब्द पीआनोफोर्ट (Pianoforte) असा असून त्याचा अर्थ “मृदु” असा आहे. हे एक तंतुवाद्य असून त्याच्या तारा लाकडी हातोज्याने वाजवावाच्या असतात.

* Piccolo : पिक्कोलो :

वाद्यवृद्धामधील हे एक अत्यंत लहान फ्ल्यूटसारखे वाद्य आहे. कार्यक्रमात नेहमी वाजविल्या जाणाऱ्या फ्ल्यूटपेक्षा याचा स्वर एक सतक वरचा असतो. किंविहुना त्याला “अॅक्टेव फ्ल्यूट” असेही म्हटले जाते. त्याचा उंच आणि तीक्ष्ण ध्वनी वाद्यवृद्धामधील इतर आवाजात उठून दिसतो. पिक्कोलो या इटालीयन शब्दाचा अर्थ “लहान” असाच आहे. लप्ती बँडमन्येही या वाद्याचा वापर केला जासो.

* Piston Walter : वाल्वर पिस्टन : (१८९४)

हार्वर्ड आणि पेरिस या ठिकाणी यांनी संगीताचा अभ्यास केला. हार्मनी आणि काउन्यरपॉइंट या विद्यावर त्यांनी शैक्षणिक स्वरस्पाचे ग्रंथ लिहिले आहेत. रचनाकार म्हणून त्यांचा कल हार्मनीपेक्षा आलापवान रचनेकडे अधिक आहे. त्यांच्या रचनात खिम्फनी, व्हायोलिन संगीत, मैफलीचे संगीत आणि नूलनाट्ये यांचा समावेश होतो.

* Pitch : पिच :

एकाचा स्वराची वा नादाची नेमकी उंची.

* Pizzicati : पिझिकटी :

तंतुवाद्यांतील तारावर गज न फिरविता त्या छेडल्या जाव्यात यासंवर्धीचे मार्गदर्शन

* Plato : प्लेटो :

(लिरस्टाडापूर्वी ४२७-३४७) थोर अर्थीयन तत्त्वज्ञ सॉक्रेटिसाचा शिष्य

आणि अरिस्टॉटलचा गुरु. तत्वज्ञान आणि गणितविषय शिकवण्याकरिता याने अथेनस (ग्रीस) मध्ये अँकडमी स्थापन केली. त्याचे Dialogues हे महत्वाचे प्रथमेखन असून Republic हा त्यामधील विस्तृत आणि अतिप्रसिद्ध असा भाग आहे. ज्ञात झालेले प्लेटोचे सर्व लेखनकर्तृत्व उपलब्ध असून वैचारिक इतिहासात त्याला अग्रस्थान दिले गेले आहे.

★ Poe Edgar Allan : एडगर अलन पो : (१८०९-१८४९)

असामान्य प्रतिमेचे एक अमेरिकन कवि. 'The Raven' 'The Bells' 'Annabel Lee' अशा कल्पनारम्भ आणि अविस्मरणीय गेयता असलेल्या काव्याचे जनक. त्यांच्या Tales of Mystery ह्या रोमार्हक कथांची उदाहरणे घण्टन संगता येतील.

★ Polyphony : पॉलीफोनी :

अनेक घर्नानी युक्त अशा संगीताचे वर्णन या शाहाने केले जाते. याटिकाणी वेगवेगळे घनी एकामागून एक येऊन आपल्या आलायीची वळणे सांभाळण्याईवजी ते स्वतंत्रपणे बावरत असतात आणि तरीसुद्धा स्वरसंमीलनाच्या योजनेत नेटकेपणाने वसू शाकात. होमोफोनी (Homophony) मध्ये उल्ट, दोन किंवा अधिक स्वर एकमेकांशी जोडले जातात.

★ Polytónality : पॉलीटोनलिटी :

या स्वरयोजनेत कोणत्याही एका स्वराला प्राधान्य नसते अगर प्रत्येक स्वरच प्रधान असतो. असे अनेकस्वररूपी संगीत ऐकण्यासाठी एकादी नवीनच कला निर्माण घावी लागेल.

★ Prelude : प्रिल्यूड :

प्रासंगिक संगीत. कोणत्याही लंगीताअगोदर बाजविले जाणारे दुसरे वेगळे संगीत त्याचे प्रासंगिक ठरते.

Prokofieff Serge : सर्जे प्रोकोफिएफ : (१८९१-१९५३) मास्को

सेंट पीटर्स्बर्ग (हल्डीचे लेनिनग्राड) येथील कॉन्स्टान्टिन यांनी लंगीताचे शिक्षण घेतले. एक प्रमाणी पीआनोवादक झण्टन त्यांचा लौकिक झाला. पीआनोसंगीतामधील आपले ज्ञान त्यांनी आपल्या रचनाकार्यात उपयोगात आणले. आपल्या रचनाचे त्यांनी स्वतःच कार्यक्रम केले. अनेक देशात फिरल्यानंतर १९३४ साली रशियात ते कायमचे रहाण्यासाठी आले.

स्क्रियावीनच्यापेक्षा अगदी उलट तन्हेची त्यांची आविष्कारशैली आहे. संगीतामधून मानवाचे आद्य भाव आविष्कृत केले जावे असे त्यांचे उद्दिष्ट होते. एकप्रकारचा खेळकर-पणा आणि उपरोध ही त्यांच्या लंगीताची वैशिष्ट्ये होती. त्यांची वृत्ती अभिजातवादी

असून, प्रत्यक्ष रचनाकृती मात्र आधुनिक किंवदुना भविष्यकालीन स्वरूपाच्या वाटात. वृद्धसंगीत, संगीतके, नृथनांच्ये, सिम्फनी अशा त्यांच्या रचना आहेत.

१९४० सालानंतर, आकृतिमयतेच्या विपरीतपणावहूल आणि लोकशाहीविरोधी प्रवृत्तीचावत, सोळीएट सरकारकडून त्यांचे संगीत आक्षेपार्ह ठरविण्यात आले. आपले संगीत यापुढे अधिक स्पष्ट आणि आशायपूर्ण करू असे त्यांनी पुढे आशासन दिले.

* Quarter Tone : क्वार्टर टोन :

स्वरविभागाखंडधीच्या विद्यमान कल्पना आत्यंतिक अशा प्रायोगिक अवस्थेमधून जात आहेत. आणि काही विचारवंतांच्या मते, संगीताची यापुढील महत्वाची वाटनाळ चतुर्थीश स्वरांच्या दिशेने होत जाईल असे दिसते. तथापि प्रश्न निर्माण होतो तो असा की, माणसामधील ज्या गायकांनाहो साधे स्वर आणि त्यांची स्वरान्तरे आत्मसात करता आली नाहीत त्यांच्याकडून हे चतुर्थीश स्वरांचे संगीत किंतपत यशस्वी रीतीने पेलता येईल ? ते एकत असताना श्रोत्यांना ते किंतीसे आकलन होईल हा पुढचा प्रश्न आहे. म्हणजे श्रुतींना जाणवेलच अशा स्वरान्तरांच्या सूक्ष्मपणाला काही मर्यादा राहील काय ? चतुर्थीश, अष्टमांश, घोडशांश- किंतीही झाले तरी या दिशेने पुढे चालत गेल्यास कोठेतरी थांवावे लागणारच.

* Quartet : क्वारेट :

चार गायकांचा वा बादकांचा समूह अगर त्यांच्याकरिता केलेली संगीतरचना

* Quintet : क्विन्टेट :

पांच गायकांचा वा बादकांचा समूह अगर त्यांच्याकरिता रचलेले संगीत.

* Ravel Maurice, : मॉरीस रावेल :

१९७५ साली याचा जन्म झाला आणि पॅरिस येथे १९३७ साली तो मृत्यु पावला. रचनाशास्त्रात तो फोरे आणि गेडालजे यांचा शिष्य असून त्यांच्या पासून त्यांने अभिजात आकृतीमयतेची कल्पना उचलली. त्याच्वरोबर शात्रीएकडून उत्तरास-कारक आलापीतील मनोहारित्व, ल्यकारीमधील उठावदारपणा आणि वृद्धवादनातील सफाई-दारपणा आत्मसात केला. त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणखी एक प्रभाव झाला होता तो सतीचा. सती हा एक अस्तल मूर्तीभंजक असून त्या काळात प्रचलित असलेल्या वॅग्नेरच्या शौलीतील अवजडपणाला त्याचा विरोध होता. रावेलला पहिले रोम पारितोषिक न मिळाल्यामुळे निवेदाची जी मोहीम उभारली गेली होती, तिच्यात त्याचा गुरु फोरे यानेनी भाग घेतला. रावेल आणि दव्यूसींचा शिष्य असण्यापेक्षाही एक स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आणि बुद्धीचा तो स्वयंसिद्ध कलावंत होता. दव्यूसीप्रमाणेच तो प्रतीकवादाचा पुरस्कर्ता असला तरी त्यांचे संगीत कमी प्रवाही, दव्यूसीपेक्षा स्परेषेत अधिक स्पष्ट, स्वरसंमीलनात

अधिक निश्चित, अभिजात आणि वस्तुनिष्ठ होते. दव्यूसीपणीत संपूर्णस्वरप्रमाणाच्या राघेल वापर कीरीत नसल्याकारणाने हा फरक उद्देश्यलेला असावा. पीआनोसंगीताच्या रचनातंत्रात आणि वृंदवादनामध्ये अभिनव कार्यपणाली दाखल करण्यात तो दव्यूसी-इतकाच अग्रभागी होता. संकेतवारी काव्यात दोघांनीही भरपूर अवगाहन केले होते... सेलासे आणि व्हेरेलेन यांची वरीच काव्ये राघेलने संगीतात वसविली होता. १९३८ साली त्याला ऑक्सफोर्ड विद्यार्थीटाकडून डॉक्टर ऑफ म्युजिक ही पदवी वहाल करण्यात आली. लीजन ऑफ ऑनर हा सन्मान मात्र त्याने डोन वेळा नाकारला.

* Registers : रजिस्टर्स :

माणसाच्या आवाजाच्या अगर वाद्यामधील घर्नांच्या आवाक्याला रजिस्टर म्हणतात, या आवाक्यातील वेगवेगळ्या टप्प्यांनाही रजिस्टर समजले जाते. आणि त्याटिकाणी थोड्यादा विरामान्ती अपेक्षा असते. स्वरांना काही विशिष्ट ढंग येण्याकरीता कोणत्या टप्प्यापर्यंत यावे हा विचार रजिस्ट्रेशनमध्ये येतो. आवाजाचा संपूर्ण पलडा गाठला जात असताना त्यात वेगवेगळ्या ठिकाणी जे फरक पडतात त्यांनाहिं रजिस्टर असे नाव आहे.

* Repertoire : रेपेक्ट्रा :

कार्यक्रमामध्ये होणाऱ्या संगीतप्रयोगांनी याढी

* Revueltas Silvestre : रिहेस्ट्रे रेव्ह्यूएल्टास (१८९९-१९४० मेविसको)

हे व्हायोलिनवादक, कंडक्टर आणि रचनाकार होते. वृंद आणि इशर संगीताकरिता त्यांनी रचना केल्या असून त्यात काही नेक्सिकन संप्रदाय आढळून येतात. शिवाय त्यांनी चित्रपटाकरिता आणि लहान मुलांसाठीही संगीत लिहिले आहे.

* Rhythm : निंदम :

संगीताचा कालट्रिब्या केलेला विचार, हा निंदमचा विषय होय. एकाच्या वादनात ल्यकारी चांगली आहे असे आपण जेव्हा म्हणतो त्यावेळी स्वरांचे मात्रातुसारी गट आणि अशा गटांचे सेशर्स, पुढे फ्रेजेस आणि नंतर सेक्यान्स या तन्हेने संगीताची कालट्रिब्या वांछणी होत असताना परिणाम होतो तो असा की, पुढे रोख असलेल्या गतिमानतेची श्रोत्याला अनुभूती येत. संगीतामधील या कालट्रिब्यांचा उचित पद्धतीने वावर व्हावयाचा असल्यास काढेकोर विनच्चुक्यगवरोवर तारतम्याचीही जरूरी असते. मात्रावातांचा नियमितपणा मोडला जात असताना अगर तो तंत्रीतंत्र अमलात आणला गेला ती त्या डोनही वेळी ल्याचा भाव भंग पावतो. म्हणजे या ठिकाणी हवे असते ते पांडित्याविना केलेले नियमपालन, नियमांच्या मर्यादितच मोकळा असा संचार आणि त्या सर्वांचा समावेश असलेले आणि तसे जाणवणारे उद्दिष्ट. आगारीमधील स्वरांचे चढउतार आणि स्वरमेळा-मधील कमीअधिक तीव्रता यामुळे त्यामधील आणखी

वारकावे आणि सूक्ष्म स्वरविराम हुडकून काढण्याची प्रवृत्ती निर्माण होते. त्यांचा खुलासा स्वरलिपीने होणे अशक्य असते. तरीमुळा यांच्यासुलेच नियमपालनामधील कठोरपणाला काहीसा आढा बसदो आणि शिवाय लयीच्या भावनुभूति फरक पडत नाही. लयकारी-मधील काठेकोरपणापासून असे काहीसे हेतुपूर्वक दुरावणे होत गेल्यास यांत्रिकपणाऐवजी उल्हासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते. लयीमधील अद्या तप्हेची परिवर्तने असंख्य असल्यानेच तीमधून कलावंताच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रकटीकरण होण्याला वाव मिळू शकतो.

लयीचे वर उल्लेखिलेले गट अगर विभाग असेहीला यांच्यामधील आघातमूल्याने निश्चित आणि परिमित केले जातात. याचे कारण असे आहे की, कोणतेही दोन स्वर, दोन मात्रा, किंवा मात्रायुक्त गट हे त्यामधील कोणत्याती एकावर अधिक आघात झालेला असल्याखेरीज, जाणवतच नाहीत. आघातवद मात्रा हा असा जाणवणारा लयवटक आहे. मग त्याचा परिणाम होण्यासाठी मुद्राम किंतीही वेळ दिलेला असू.

पह्लेदार स्वरांना संथ लयीची जोड दिली म्हणजे उदात्त, प्रतिष्ठित आणि धात वातावरणाचा आभास निर्माण होतो. उलट, जलद लय आणि वृद्धित स्वर यांच्या संयोगाने क्षोभ, धांदल यांचा परिणाम बहून येतो. संगीतामधील इतर घटकानुसार तो क्षोभ मग सुखकर असेल वा नसेल.

युरोपियन लोकसंगीत आणि पौराणिक संगीत यांच्या अभ्यासामुळे आणि परिचयामुळे आघातवाद्याचे संगीतामधील महत्व २० व्या शतकाच्या सुरवातीपासून अधिक प्रमाणात पटत चालले आहे आणि लक्षीविषयी नवीन प्रेरणा अवतीर्ण झाल्या आहेत.

★ Rimbaud Jean Nicolas Arthur : जिअं निकोला आर्थर रॅम्बो :

(१८५४-१८९१) स्वतंत्र बुद्धिमत्तेचे एक फ्रेन संकेदवादी कवि. पॉल व्हेरेन्टेचे हे एक स्नेही, वयाच्या १६ ते १९ वर्षांपैशीच्या काळात त्यांनी आपले सर्व काव्य निर्मिले. स्वर आणि रंग यांच्या अन्योन्यसंबंधावदलच्या उपपत्तोचे विवरण केले जात असताना रॅम्बोच्या Les Voyelles या सुनीलाचे उदाहरण दिले जाते. त्यातील अक्षरांमधील प्रयोक 'स्वर' त्याला जसा भासला त्याप्रमाणे त्याने त्याला रंगाचे नाव दिले आहे. A ला काळा, E ला पांढरा, I साठी लाल.O करिता निळा. आणि शेवटी U ला हिरवा रंग, त्याने मुक्कर केला होता.

Rimsky Korsakoff Nicholas : निकोलस रिम्स्की कोर्साकोफः (१८४४-१९०८)

एका गरीब घराण्यात यांचा जन्म झाला. वराच काळ खेडेगावातील वातावरणात व्यतीत केल्यामुळे, लोकसंगीतामधील आलापचारीदी त्यांचा दाट परिचय झाला. पुढे आरमारात एक अधिकारी महणून काम करीत असताना त्यांनी आपली पहिली सिफ्फनी

रचली. रचनाशास्त्राच्या प्राध्यापकाची जागा त्यांना देऊ करण्यात आली त्यावेळी अगोदर तयारी म्हणून त्यांनी संगीतकलेची मूलतत्वे आणि तिचे तंत्र यांचा कसून अभ्यास केला. संगीतक्षेत्रामधील एक विचारवंत म्हणून त्यांचे पुढे नाव झाले. आपल्या राष्ट्रावर (रशिया) त्यांची अपार भक्ती होती आणि तेथील लोकसंगीताचे ते निष्ठावान अभ्यासक होते. समर्थ नाट्यप्रेरणा, जोमदार लय आणि वृंदंसंगीतासील रंगमयतेची स्पष्ट जाणीव हे गुणविशेष त्यांच्या रचनात आढळून येतात. या दोवटच्या वैशिष्ट्यामुळे रिम्स्की कोर्सेकोफ बर्लीओझच्या अगदी जवळ आणले जातात. किंवृना वर्लीओझचा वारसा त्यांनीच पुढे चांलविला असे म्हणता येईल. त्याचबोवर स्ट्राविन्स्कचे पूर्वसूरी म्हणूनही त्यांचे वर्णन करता येईल. बर्लीओझप्रमाणेच त्यांनी वाद्यमेळावर स्वतः लिहिलेला प्रवंध मान्यता पावला आहे.

* Rondo : रोन्डो :

एकाच विभागाची पुनरावृत्ति होत असलेला संगीतप्रकार.

* Rossini Gioacchino Antonio : गियाचिनो अंन्योनियो रोसिनी : (१७९२-१८६८)

यांचे आईवडील स्वतंत्र विचाराचे आणि कठोर स्वभावाचे होते. लहानपर्णी मोझार्टच्या संगीताचा त्याला लळा लागला होता. संगीतकांचा रचनाकार म्हणून त्याने लौकिक मिळविला त्यात त्याला आलापीची जाण आणि विनोदी वृत्ती हे आपले दोन गुण विशेष उपयोगी पडले. माणसाच्या आवाजाचे आणि विविध वाच्यांच्या स्वर्णाचे मर्म त्याला समजले होते आणि त्यांचा वाद्यवृद्धात कसा मेळ घडवून आणावयाचा याचीही त्याला नेमकी माहिती होती.

* Roussel Albert : आल्वर्ड रसेल : (१८६९-१९३७)

याने आरमारात नोकरीला सुरुवात केली. आणि रिम्स्की कोर्सेकोफप्रमाणेच सफरीवर असताना तो संगीतरचना करू लागला. त्याने वृंदंसंगीत, नृत्यनाट्ये, गीते अशा रचना केल्या. त्यात त्याची काव्यवृत्ती आणि सुसंस्कृतपणा दिसून येतो. त्याच्या संगीतावर प्रतीकवाद आणि स्ट्राविन्स्कचे वृंदंसंगीत यांचा परिणाम झालेला दिसून येतो. तथापि त्यामधूनही त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व उठून दिसते.

* Santyana George : जॉर्ज सान्त्याना : (१८६३-१९५२)

यांचा जन्म माट्रीद येथे झाला. त्यांचे आईवडील स्य॑निश होते. एक तत्त्वज्ञ आणि कवि म्हणून त्यांचा लौकिक होता. १९०७ ते १९१२ पर्यंत त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले The Life of Reason, Realms of Being, Persons and Places आणि The Middle Span हे त्यांचे प्रमुख ग्रंथ आहेत.

* Sartre Jean Paul : जां पॉल सर्ट्रे :

१९०५ सालात यांचा जन्म झाला. अस्तित्ववादी फ्रेंच तत्त्वज्ञ, समाजवादी विचारवंत, नायककार, निवंधकार आणि कांदंवीकार म्हणून हे ख्यात झाले आहेत. १९६४ मधील साहित्य विषयक नोवेल पारितोषिक सर्व यांना देऊ करण्यात आले, त्यांनी ते स्त्रीकारले नाही.

* Satie Erik : एरिक सती : (१८६६-१९२५)

संगीताची आवड असलेल्या घराण्यात याचा जन्म झाला. वयाच्या १७ व्या वर्षी त्याने पॅरिस कान्ड्यावातीवारमध्ये अभ्यास केला. रचनालेखन करताना त्याने कुणाचाही मुलाहिजा न ठेवता स्वतःला योग्य वाटले तेच ग्रथित केले, अर्थातच लोकांच्या मताने जे चुकीचे असेल त्याचाही त्याला वाटले तर मुदाम तो पुरस्कार करीत असे. फ्रेंच संगीताचा वैग्नेरिअन पढतीकडे असलेला कल लॅटीनविरोधी म्हणून त्याला अमान्य होता. एखाच्या सूचक विषयावर अवाढव्य कल्यनांची उभारणी करावयाची आणि त्यांच्या आविष्कारासाठी प्रचंड वाचावृद्ध उपयोगात आणावयाचा हे अशा पढतीचे वैशिष्ट्य होते. कलेच्या आविष्कारात येण्याचा आग्रह त्याने धरला. त्याच्या विचारसरणीचा दब्यूसी आणि राह्वेल यांच्यावर विशेष प्रभाव होता असे म्हणतात. चालू शतकाच्या दुसऱ्या दशकात फ्रान्समधील नवमतवादी तस्ण संगीतकारांचा सती अग्रणी बनला आणि त्यामुळे स्वरनिरपेक्षेतेच्या आणि अनेकरूपी स्वरमयतेच्या विचारप्रवाहांना धार आली. तथापि लोकप्रिय होण्याच्या मार्गात त्याचा तद्देवाईकपणा फार आड आला.

* Saxophone : सॅक्सफोन :

जाझा संगीताचा अमेरिकेत उद्भव झाल्यानंतर लोकांना या वाद्याचा विशेष परिचय झाला. जेवण करीत असताना संगीत ऐकण्याची उघांना सवय होती आणि नृत्यगृहांना जे नेहमी भेट देत असत अशा लोकांच्या तर ते अधिक माहितीचे झाले. ओवे वाद्यप्रकारा मधील निमूळती नवी, ड्रूरीनेटसारखे एकच रीड आणि त्याकरिता धातूच्या बनावयीची नवी अशी या वाद्याची मिश्र रचना आहे. लष्करी वैडमध्ये जेव्हा याचा वापर केला जातो त्यावेळी धातूच्या आणि लाकडी वाद्यातील धर्वांना याच्यामुळे जोडून घेता येते. स्वतंत्र वादनाकरिता याचा फारसा उपयोग केला जात नाही.

* Scarlatti Domenico : डोमेनिको स्कार्लटी : (१६८५-१७५७)

याचे बडिल अलेसान्ड्रो हे संगीतकांचे प्रभल्यात रचनाकार होते. कीवोर्ड वाद्य-वादनात स्कार्लटीने प्राविष्ट्य संपादन केले होते. हॅन्डेलन्ना तो सहकारी होता. हार्स्पीकार्ड संगीताच्या स्पेनमधील रचनापढतीवर स्कार्लटीने विशेष प्रभाव गाजविला. कीवोर्डचे वादनतंत्र आणि त्यासंबंधीच्या रचना यांच्यावावतीत त्याचे ऋण मानले जाते.

* Scherzo : शर्षो :

या इतालियन शहाचा अर्थ मरकरी किंवा विनोद असा आहे. सिमफनी, मिन्ट्रा क्वार्ट्ट यांतील वाद्यसंगीताच्या गतिमान विभागाला एरवी मिनुए म्हणत असत. त्यालाच हेडने शळों हे नाव दिले. तीन मात्रांच्या सेञ्चरमध्ये याची लय विभागलेली असते.

* Schonberg Arnold : आनेलड शोनवर्ग : (१८७४-१९५१)

विहंपज्जा येथे यांचा जन्म झाला आणि लॉस एन्जलेसमध्ये ते मृत्यु पावले. मुरुवारीला व्हायोमिंग आणि सेलोवादन आणि मैफ्लीच्या लंगीताकरिता केलेल्या रचना यात त्यांची प्रगती डिसून आली. पुढच्या काळात त्यांनी स्वतःचीच एक स्वतंत्र थैली पुरस्कृत केली. लंगीतातील स्वरनिरपेक्षता असे लिंबे वर्गन करता येईल. A Manual of Harmony आणि The Theory of Composition हे ग्रंथ त्यांनी लिहिले. स्ट्राविन्ह-पिसिना भाववादविरोधी मानले जाते उलट शोनवर्ग हे नवभाववादाचे प्रेरक होते. अन्यायन-कार्यामुळे आणि स्वतःच प्रसूत केलेल्या नोटोपद्धतीमुळे त्यांचा नवीन रचनाकारावर मोठा प्रभाव पडला. ज्यू बंशाचे असल्यामुळे आणि कलाक्षेत्रांतील त्यांच्या आधुनिकतेच्या आग्रहाकारणाने शोनवर्गना १९३४ साली अमेरिकेत स्थलांतर करावे लागले.

* Schopenhauer Arthur : आर्थर शोपेनहॉएर : (१७८८-१८६०)

निरादावादी मनोवृत्तीचा हा जर्मन तत्त्वज्ञ, प्लेटो आणि हेराकिल्ड्स यांच्या विचार-सरणीचा हा मोठा चाहता होता. आपल्या समकालीन तत्त्वज्ञ हेगेल याला तो भोढू समजत असे. The World Considered As Will And Idea आणि The Two Fundamental Problems of Ethics हे त्यांचे प्रमुख ग्रंथ आहेत.

* Schubert : शुबर्ट : (१७७७-१८२८)

विहंपज्जा येथे वयाच्या ३१ व्या वर्षी याचे निधन झाले. वीथोवेनपेक्षा हा २७ वर्षीनी लहान होता. तथापि वीथोवेनला अनुसरून संगीतामधील मोळार्ट आणि हेडन-प्रगीत अभिजाततेला त्याने भाववादापर्यंत ओढून आणले. सिमफनी आणि इतर वाद्य-लंगीतासाठी त्याने रचना केल्या असल्यातील स्वतंत्र गायनाकरिता केलेल्या गीतासाठी त्याने एक विशिष्ट शैली अमलात आणली. तिच्यामुळे संवेद गीतात सुरेलपणा ओतप्रोत भरला जाऊन शिवाय त्यामधून अर्थसुंगंध दरवळत रहावयाचा. वीथोवेनच्या उलट, शुबर्टचे रचनालिंगन चिनासायास होत असे. त्याच्या रचनाकृतींची लंख्या मोशी आहे. तथापि आशय आणि आकृतीमयतेच्या दृष्टीने त्या किंत्येक टिकाणी कमजोर वाढतात. शुब्र आणि मोहक आलापनारी हे मात्र त्याचे वैशिष्ट्य होते.

शुबर्ट हा एका शाळाशिक्षकाचा मुल्या होता. घरात निर्बाहासाठी उत्पन्न अगदीच वेताचे होते. संगीतातील रुची मात्र त्याच्या घरात सर्वानाच होती. उमेदवारीच्या काळात त्याचा त्याच्या मित्रांनी पुण्यकल मदत केली. त्यांकी वरेचजण पुढे चित्रकार आणि कवि

म्हणून प्रसिद्ध झाले. वीथोव्हेनप्रमाणे शूबर्ट्नेही लग्न केले नाही. वीथोव्हेनच्या समशान यानेत शूबर्ट अग्रभागी राहिला आणि पुढत्याच वर्षी वीथोव्हेनच्या शोजारी त्याचेही दफन करावे लागले. वौकिक मालमत्ता अशी त्याच्यापाशी फारच थोडी राहीली होती. सौंदर्यसंपन्न असे संगीत मात्र त्याने आपल्या मागे भरपूर ठेऊन दिले.

एका विवक्षित कॉफीहॉउत्समध्ये शूबर्ट नेहमी जात असे. त्याटिकाणी काहीवेळा एक वेगळाच परंतु मनोरंजक देखावा पहावयाचा सिलावयाचा. निर्मनुष्य अशा एका कोणच्यात वीथोव्हेन एका देवलापाशी एकटाच विचारमग्न अशा स्थितीत तातचूतास वसलेला असे. पर्याकेंच वसलेल्या शूबर्टची त्याला काहीच माहिती नव्हती. त्याच्याकडे जाण्याची शूबर्टला भीती वाटायची. म्हणून आपल्या मित्रांच्या धोळक्यात वसलेला असूनही अगदी स्तंभरा राहून, लांबनंच या महापुरुषाच्या आळूतीवर शूबर्ट आपली आदरखुक नजर वराच वेळ खिळवून ठेवीत असे.

* Schuman William Howard : विल्यम होवार्ड शुमान :

न्यूयॉर्क येथे १९१० साली यांचा जन्म झाला. सिम्फनी, वृंद, मैफलीचे आणि समूहसंगीत याकरिता त्यांनी रचना केल्या आहेत. न्यूयॉर्क येथील ज्युलीअर्ड स्कूल ऑफ म्यूझिकचे ते १९४५ साली प्रमुख झाले.

* Schumann Robert Alexander : रॉबर्ट अलेक्झान्डर शुमान :

(१८१०-१८५६) साहित्याचा संगीतावर कितपत परिणाम होऊ शकतो याचा दाखला शुमानच्या जीवनात मिळतो. त्याचे वडील ग्रंथविक्रेते आणि ग्रंथांमधीही होते. शुमानचा ठराविक विद्यालयीन शिक्षण मिळाले असले तरी संगीतविषयाकडे त्याचा जवरदस्त ओढा होता. पत्रव्यवसायात त्याने काही काळ काम केले आणि वयाच रचनाकारांना लोकासमोर आणले. त्यांत शोपैंचाही समावेश होतो. सुधारित अशा भाववादाच्या संदर्भात शोपैं, शुमान आणि मंदेल्सॉन या तिवांची नांवे एकत्र घेण्याची पढति आहे. स्वप्नाळू बुत्ती आणि अव्यवहारी वगणूक यामुळे शुमानला पुरेसे वौकिक यश लाभले नाही. तरीसुड्हा एक रचनाकार आणि विचक्षण समीक्षक म्हणून त्याचा अधिकार मोठा होता.

काही एका मानसिक विकृतीमुळे शुमानने आत्महत्येचा प्रथत्व केला आणि शेवटी वेड्यांच्या एका आश्रयस्थानात त्याला मृत्यु आला.

आपल्यामागे शुमानने पीड्यानो संगीत, मैफलीचे आणि समूहसंगीत आणि चार सिम्फनी याकरिता केलेली रचनासंपत्ती ठेवली आहे. त्याच्या वृंदसंगीतात मात्र काहीसा स्थूलपणा जाणवतो आणि रंगतंगतीमधील विविधता कमी प्रमाणात आढळते.

* Score : स्कोअर :

कोणत्याही संगीताचे वेगवेगळ्या विभागांत केलेले लेखन. अगोदर दंकातिप्रक्रियेले वृंदसंगीत

निश्चित करून ते कागदावर उतरणे किंवा रचनेचे वेगवेगळे भाग एकत्र जुळविणे असाही स्कोअरिंगचा अर्थ होतो-

* Scriabin Alexander : अलेक्सान्डर स्क्रियाविन : (१८७२-१९१५)

संगीताची जाण याला आपल्या आईपासून प्राप्त झाली होती. ती पिअनो उत्तम रीतीने बाजवित असे. संगीताविषयीची स्क्रियाविनची बुद्धीमत्ता लहानपणातच दिसून आली. एकदा ऐकलेले संगीत तो जसेच्या तसे पियानोवर बाजवून दाखवीत असे. त्याचे दिक्षण एका लफरी शाळेत आणि नंतर मास्को येथील कॉन्जर्वेटरीत झाले.

संगीतासंबंधी त्याची एक तन्हेवाईक विचारसरणी होती. तिच्यात सौंदर्यशास्त्र, धर्म आणि विश्वोत्तरीची मीमांसा यांची गोळावेरीज असून, या सगळ्यांचा पिअॉसफीशी म्हणजे ईश्वराशी साक्षात ढुवा जोडणाऱ्या तत्त्वज्ञानाशी संबंध जुळविता येईल. या कारणाने त्याच्या वन्याच रचना म्हजजे तत्त्वज्ञानाचे संगीतपाठ होते असे म्हणावे लागते. पिअनो संगीतात तो शोरैळा आदर्श मानीत असे. आरोही स्वरामधील त्याची आक्रमक आलापी, गुंतगुंतीची लय आणि निरनिराळ्या मनोऽवस्थांचा समर्थ आविष्कार, या वैशिष्ट्यामुळे त्याचे संगीत रसिकांना भारावून टाकीत असे. स्क्रियाविनने राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा पुकारा केलेला नसला तरी त्याची वृत्ति अस्सल रशियन होती. उपाणि ती मात्र त्याच्या संगीतात उघड दिसून येते.

* Sessions Roger : रोजर सेशन्स :

१८९६ साली ब्रुकलीन येथे यांचा जन्म झाला. हार्वर्ड विद्यार्थीद्वारे हे पदवीधर होते. १९२६ ते १९३३ पर्यंत त्यांनी युरोपमध्ये रचनाशास्त्राचा अभ्यास केला आणि अमेरिकन रोम प्राईज तंपादन केले. १९३४ साली त्यांनी न्यूयॉर्क येथील न्यू ग्युझिक स्कूलची संघटना वांधण्यात भाग घेतला. त्यांच्या रचनांचे निवडक आणि समजदार लोकांकडून कौतुक केले जाते.

* Semitone : सेमीटोन :

सूक्ष्म स्वरान्तर.

* Sextet : सेक्सेट :

सहा गायकांचा वा वादकांचा समृद्ध किंवा त्यांच्याकरिता केलेली रचना.

* Sharp : शार्प :

एका सेमीटोनने चढा लावलेल्या स्वराचे या शट्टाने वर्गन केले जाते.

* Solo : सोलो :

स्वतंत्र किंवा एकटे. याचे इतालियन अनेकवचन सोली (Soli) आणि इंग्रजी अनेकवचन सोलोज (Solos) असे होते. एकत्राच गायकासाठी अगर वादकाकरिता केलेली अगर त्याने आविष्कारलेली गानकृती.

★ Shostakovich Dmitri : शोस्टाकोविच :

सेंट पीटर्सबर्ग येये १९०६ साली यांचा जन्म झाला. तेथील कॉन्जन्हैटरीत संगीत-शिक्षण झाल्यानंतर त्यांनी आपल्या रचनाकार्याला प्रारंभ करून, एकामार्गून एक अशा सिमफनी, संगीतके, पीआनोसंगीत आणि चिवपटसंगीतासाठी रचना केल्या. त्यांनी घोड्यो-द्विजम तवज्ञानावर अंगीव निष्ठा होती हे त्यांच्या ऑक्टोबर सिमफनी, मे डे या रचना-कृतीबरून दिसून येते. राजकीय विचारांचे अधिष्ठान असल्याखेरीज संगीताला तरणोपाय नाही असा त्यांचा दावा होता. अर्थात अशी विचारसरणी इतरांना पचणे कठीणच जाईल.

१९३६ साली शोस्टाकोविचना सोहिंहएट राज्याचे 'कंगोजर लॅरीएट' ही पदवी बहाल करण्यात आली. तथापि त्यानंतर लागलीच ते स्टॅलीनच्या मनांतून उतरले. याचे कारण त्यांची एक रचनाकृति स्टॅलिनला पसंत पडली नाही. त्याचे संवंध संगीत "भांडवल-वादी" ठरले जाऊन त्यांची सरकारी मान्यता काढून घेण्यांत आली. शोस्टाकोविच त्यांच्या लौकिकाला लागलेले हे ग्रहण तरीमुद्धा तात्पुरतेच ठरले.

★ Sonata : सोनाटा :

हा एक रचनेचा वा गानप्रकार समजला जातो. त्यात स्पष्टीकरण, विकसन आणि समालोचन असे रचनेचे विभाग पडतात. या गानप्रकारात एक किंवा अनेक वादक भाग घेऊ शकतात. सोनाटामधील मूळचे डियलियन क्रियापद सोनेर (Sonare) असे असून त्याचा वादन करणे असा अर्थ आहे. त्याच्या उल्ट गायन करणे या करिता कॅन्टेर (Cantare) असा शब्द आहे आणि त्यावरून कॅन्टाटा (Cantata) असाही रचनप्रकार होऊ शकतो. कॅन्टाटामध्ये एकादी मूळची कविता संगीताच्या माध्यमांतून प्रगट होते. उल्ट सोनाटात विचाराचे निवेदन नसून केवळ स्वर्नांचेच चिकीत्करण केले जाते. त्यामुळे अर्थातच संगीतांतरु अशी भावप्रवणता मात्र विस्तृत रीतीने आविष्कृत होऊ शकते.

★ Song : सॉंग :

कोणतेही कंठगीत किंवा त्याकरिता केलेली रचना. माणसाला उपजत असलेली लघीची जाणीव आणि त्याच्या शट्टोचारातील वडणे यामध्ये कंठगीताचा उगम शोधता येईल. आपण आपला भाव केवळ आपल्या आवाजाने अगर संगीतहीन अशा शटांनीही व्यक्त करू शकतो. कंठगीतात या दोनही पद्धती कमीउअधिक प्रमाणात मिसळल्या जातात. म्हणून कंठगीत किंवा सॉंग हे एक मिश्रस्वरूपाची कलाकृति आहे. आणि तिच्यात आकृतीच्या आणि स्वरांच्या तौदर्याचा आस्वाद वेता आला, लघकारीमधील उमर्श्य आणि वैविध्य प्रत्ययाला आले; भावाविकारांतील अभिप्राय समजला आणि साथीला असलेल्या स्वरांची समर्पकता जाणवली म्हणजेच ऐकणाऱ्याचे समाधान होते. अर्थात यासाठी रचनाकाराने विवा अनुवादकाने विचार करावयाचा तो असा कीं, गीतामधील तपशीलवार काव्यगुण आणि त्या गीताची संगीतामधील संपूर्ण आळूनि या

दोनहीमध्ये कोणत्या तंहेने प्रसन्न असा समवाय सावला जाईल.

‘कंठगीताचा अभ्यास कसा करावा’ यांत्रेंधी पंकेट ग्रीन (Punket Greene) यांनी आपल्या Interpretation in Song या ग्रंथात पुढील नियम सांगितले आहेत.

१) गीताची निवड करावी. दुखाचा शहात संगावचे म्हणजे त्यात कोणता अर्थ अभिप्रेत आहे ते समजून घावे.

२) त्याची मूळभूत ल्य हुडकून काढून ती आत्मसाक्ष करावी.

३) स्वूत्याणां गीताचा अभ्यास करावा.

४) नंतर ते पाठ करावे

५) संगीताच्या अंगांने त्याला उजाळा द्यावा आणि नंतर त्यातील शहांच्या वेग-वेगळ्या बलणारील तपशितात शिरावे.

६) गीताच्या तंहितेशी पुढे संगीताचा भिलाक जुळवून आणावा.

७) साथीच्या संगीताचे आकडून कसून घावे.

* Soprano : तोप्रानो :

सगळ्यात उच्च अन्ना द्योन्ना आवाज.

* Sorabji Kaikhosru Shapurji : कैखुस्तु शापुरजी तोरावजी :

१८९२ मध्ये एसेक्स येथे यांचा जन्म झाला. त्यांचे बडील पाई आणि आई स्वैनियर्ड होती. त्यांच्या पिअनोलंगीताच्या रचनेमधील अववडपणा फक्त त्यार वाढनकारांनाच जागवत नाही आणि त्यामधील गुंतागुंत घेवळ समजदार आणि मन त्यावून ऐकणाऱ्या लोकांनाच आकडून होते. त्यांच्या वृंदसंगीताकरिता लागणारा वाचवृद्धी अवाढव्य आणि भरमसाठ खर्चाचा असतो.

* Staccato, : स्टॅक्टो :

तुक्रपणाची वाढनपडती. लिंगो (Legato) म्हणजे संथ आणि सुरळीत तंहेच्या उल्लळ.

* Strauss Richard Georg : रिचार्ड जॉर्ज स्ट्रौस : (१८६४-१९४९)

बँगेरत्ता वारसा यांनी पुढे समर्थरीतीनं आणि यशस्वीपणाने चालविला. त्यांनी आपले संगीतकांचे तंत्र बँगेरपासून उचलले होते. तथापि त्यांच्या स्वरजमीलनात पुढे आधुनिकता आणि स्वतंत्रता दिसू लागली आणि वृंदलंगीत अधिक व्यक्तिगत होऊ लागले. संगीतकांचे बँडक्यर म्हणून त्यांची ख्याली झाली. अगदी लहान वयातच तंगीतात त्यांची गति डिसू आली. वयांच्या १७ व्या वर्षी त्यांनी आपल्या सिम्फनीचा जाहीर कार्यक्रम केला. त्यांच्या काढाकुतीवर त्यांच्या विडिलांचा पगडा असेपर्यंत, त्यांचा दृष्टिकोन सनातनीच होता. शावनांच्या प्रकटीकरणातील त्यांनी केलेल्या अक्षिरेकाबद्दल आणि ग्राम्यपणावावत सूर्योदयाला देऊ देऊका झाली आहे.

★ String Trio : स्ट्रिंग ट्रॉयो :

कंपनामुळे संगीतसुलभ घ्वनी निर्माण करणाऱ्या तारांना अगर त्यांच्या वाद्याला स्ट्रिंग म्हणतात. या शहाच्या अनेकवचनाने व्हायोलीन, व्हायोला, सेलो या वाद्यांचाही बोध होतो. अशा तीन वाद्यांच्या समूहाला किंवा त्याकरिता लिहिलेल्या संगीतरचनेलाही ट्रॉयो म्हटले जाते.

★ Stravinsky Igor : इगोर स्ट्राविन्स्की :

लेनिनग्राड येथे १८८२ साली यांचा जन्म झाला. त्यांचे वडील संगीतकामीवील गायक होते. स्ट्राविन्स्कीनी स्वतः कायद्याचे शिक्षण घेतले होते. तथापि ते सोडून त्यांनी पुढे स्वतःला संगीत विषयाला बाहून घेतले The Fire Bird , Petrushka , The Rite of Spring अशी नृत्यनाट्ये त्यांनी रचली आणि त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व क्रमानें उठून दिसू लागले. त्यांनी आपल्या The Rite of Spring या नृत्यनाट्याच्या रचनेत, स्वरसंरीखन, लय, आणि अकृतिमयता यावदलच्या विचारामान विचारप्रणाली वाजूला ठेवल्या. आपल्या पीड्यानोसंगीतातून त्यांनी रशियन गुणविशेष काढून टाकले आणि एका नवअभिजात शैलीचा वापर केला. आपल्या संगीतात संगीतवाद्य भावनांचा वा प्रेरणांचा शिरकाव आपण होऊ देत नाही असा त्यांचा दावा होता. स्ट्राविन्स्कीने संगीत नृत्यनाट्य, संगीतके आणि वृद्धसंगीत अशा वेगवेगळ्या प्रकारांनी प्रकट झाले असले तरी त्या एकूण संगीतांचे मूलभूत स्वरूप निरंकुश असेच आहे. १९३४ साली ते फ्रेंच नागरिक बनले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते अमेरिकेत गेले आणि त्या टिकाणचेच पुढे ते रहिवासी झाले. Chronicles Of My life आणि The Poetics of Music हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

★ Suite सूट :

अनेक चलनांत फिल शकणाऱ्या गानप्रकाराला हे नांव दिले जाते.

★ Symphony : सिम्फनी :

चार वेगवेगळ्या विभागात संचार करू शकणारे आणि काही गंभीर उद्दिष्ट असलेले हे वृद्धसंगीत आहे. काहीवेळा अशा या वृद्धसंगीताला विवक्षित असे नावही दिले जाते. सिम्फनी या मुळच्या श्रीक शहाच्या अर्ध एकवित वाढन एवढाच आहे. आता मात्र अनेक विभागांत चलन करणारे ते एक स्वयंपूर्ण वृद्धसंगीत झाले आहे. संगीतप्रास्ताविकाच्या प्रकारातून तिचा उगम झाला असला तरी, पुढे तिचा स्वतंत्रीत्या विकास झाला. सिम्फनींसंगीताच्या जनकत्वाचे श्रेय हेडनला दिले जाने. त्याच्यापातून मोझाईंने ते वरेच शिकून घेतले. सुरवातीच्या सिम्फनीचा उद्देश केवळ मनोरंजन करण्याचा असून तिच्याकर्वी उन्हातापासून विज्ञतेपर्यंतचे भाव आविष्कृत केले जात. हेडन आणि मोझाईं यांच्या हातात हा संगीतप्रकार गेल्यानंतर मात्र त्याच्या उद्दिष्टात उदास्ता

आणि आविकारात सामर्थ्य निर्माण झाले आणि त्याकरिता उत्कृष्ट तंत्र कौशल्याची आणि सनूहवादनालील आधुनिकतेची गरज भासू लागली. या सिम्फनी-संगीताच्या सिद्ध झालेल्या एकूण परिणामात प्रत्येक वाद्याने स्वतंत्रीत्या घेतलेला भागही दिसून येऊ लागला. वीथोदेहन, शृंखल आणि ब्राह्मस यांचे सिम्फनीसंगीतालील कर्तृत्व पाहिले म्हणजे सिम्फनीसंगीताकरिता रचना करणे हे किंवा महत्वाचे आणि जोखामीचे काम अहो हे लक्ष्यात येते. वीथोदेहनची 9 th Symphony ही चूंदसंगीतामधील अत्युच्च कलाकृती म्हणून अजूनही मानली जाते. सिम्फनीमधील प्रमुख संगीतविचार तिच्या पहिल्याच चलनविभागात मांडला जातो. आणि त्या विचाराच्या अनुंदेगतेच एकूण सिम्फनीचे स्वरूप ठरते. म्हणजे पहिला चलनविभाग सगळ्यांत महत्वाचा रस्तो. त्याच्या अगोदर एकादे संथ लघीत प्रासवाकिंठे ठेवण्याचा प्रवातही काही वेळा पाळला जातो. पहिल्या चलनविभागात त्यानंतर मात्र जलद गंभी प्राप्त होऊन त्याची स्वतंत्र, द्वंद्वीती, तोनाटा किंवा स्ट्रिंग कॉर्टेंट यासारख्या गानप्रकारात परिणति होते. दुसऱ्या चलनविभागात गांधीचा संथेपणा आणि भावप्रवणता आढळून येते. त्यानंतर तिसरा विभाग काहीसा नृत्य-कलेकडे छुकतो. जलद, संथ आणि पुन्हा जलद अशा अगोदरच्या या तीन चलनाची संख्या हळूहळू चाराची झाली आणि त्यात मिनुए या नृत्यप्रकाराचा समावेश करण्यात आला. वीथोदेहनने पुढे या मिनुएमधील अलंकार उत्तरवृत्त त्याचे मुक्त अशा शार्झोमध्ये स्पानंतर केले. सिम्फनीचा हा शेवटचा विभाग जडलगतीचा, वराच विस्तृत, कमी अभिप्रायाचा आणि अधिक मनोरंजक असतो.

सिम्फनीच्या अशा मांडणीमुळे तिच्यात वैविध्य निर्माण होते, रचनाकाराला आपल्या कलाकृतीचे अनेक विशेष प्रकट करता येतात आणि श्रोत्यांचे अनेक तज्ज्ञने मनोरंजन होते. यासाठी अर्थात परिणामाच्या ढंगीने एकूण सिम्फनीत एकंसंधीपणा आणि तिच्या सगळ्या चलनविभागात समवाय साधला जावा लागतो.

यापुढे इतर गानप्रकारांचा आणि साहित्य, नाव्य अणिं चित्रकलेतील कल्यनांचा अंदार्भाव होत राहिल्यामुळे सिम्फनीसंगीत पुढे विकसत गेले आणि आताच्या २० व्या शतकात तर मुरुवालीचे स्पष्ट विधान, त्याचे विस्तृत विवरण आणि नंतरचे समालोचन अशा मांडणीरेही, एक सूझ्म आणि अर्धपूर्ण कलनेचा आविकार असे वेगलेच स्वरूप सिम्फनीला प्राप्त झाले आहे. यांत अर्थात श्रोत्यांचे एकसारखे अवधानही गृहीत घेले आहे.

★ Symphonie Fantastique : सिम्फोनी फान्टास्टिक :

ही रचना वर्गीओझने केलेली असून तिचे “कलाकाराच्या जीवनालील एक हकीकत” असे अधोरोरित नाव आहे. या अद्भुतरम्य सिम्फनीची योजना एकडीच आहे की तिच्या निवेदनात सुरंगतपणा येण्याकरिता मूळच्या कल्पनेत वारंवार बदल

केला जातो.

* Syncopation : सिंकोपेशन :

अनावाती किंवा आवातवद मावेला छुकविणे, ती वगळणे किंवा तिच्या वाजूने जाणे या ल्यातील प्रवाराता सिंकोपेशन म्हणतात.

* Tango : टॅंगो :

क्यूबामधील 'हबानेरा' (Habanera) सारखा हा अर्जेंटाईन नृत्यप्रकार असून दोन्हीमधील ल्याती आकृती सारखी आहे. स्ट्राविन्स्कीने आपल्या 'Histoire du Soldat' या रचनाकृतीच्या चलनात टॅंगोचा उपयोग केला आहे.

* Tchaikovsky Peter Ilich : पीटर इलिच चेकोव्हस्की. :

हे १८४० साली जन्मले आणि सेंट पीटर्बर्ग (हल्कीचे लेनिनग्राड-रशिया) येथे १८९३ साली त्यांचा मृत्यु झाला. सुरुवातीला त्यानी मुलकी खात्यात नोकी केली. वयाच्या २३ व्या वर्षी नोकी सोझून अस्यंत दरिद्री अवस्थेत त्यांनी आपल्याला संगीताला वाहून घेतले. अॅन्ड्रु रुवेनस्टेन यांच्या मार्गदर्शनालाई त्यांनी सेंट पीटर्बर्गच्या कॉन्जर्वेटरीत हंगीताचा अभ्यास केला. रिस्फी कॉर्सेकोफ यांच्या विचारांचाही त्यांच्यावर प्रभाव पडला. संगीतात प्रकट होणारा त्यांच्या वृत्तीचा एका वाजूचा हल्लवेणा आणि उल्ट जाणवणारा क्षोभ ही दोनही एक राशियन म्हणून त्यांची वैशिष्ट्ये सांगता येतील. तरीमुद्धा राधीयतावहाल त्यांचा फारसा कोठे हेका दिसून येत नाही. आपल्या संगीतामधील आलापीचे प्रेरक सूत्र, बुंदसंगीतामधील चमकदार रंगमयता आणि उक्त भावाविष्कार यांच्या साहाय्याने त्यांनी इंग्रेंड आणि असेरिकेमधील रसिकांची मने काढीज केली. त्यांच्या रचनात जीतके, डिस्फनी, डिस्फनीकाच्ये, सूटस यांचा समावेश आहे. कॉल्यामुळे चेकोव्हस्कीना मृत्यु आला. आत्मकेंद्री आणि संवेदनाशील अशा वृत्तीमुळे मध्यूनमधून दिन अवस्थेत असतानाच त्यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली असावी.

* Tenor ; टेनॉर :

सगळ्यांत उंच असा पुरुषाचा आवाज.

* Theme : थीम :

संगीताचा अंगभूत विषय या अर्थाने हा शदू वापरला जात असला तरी विषय आणि विद्यांतरे (Theme and Variations) यांच्या प्रक्रियेमधील संवेद संगीत-विधानालाई हा शदू लावला जातो

* Theremin, प्रो. लिओ थेरेमिन : (१८९६)

यांनी निरनिराळ्या प्रमुख शहरी, आपल्या एथेरोफोन (Ethero Phone) किंवा थेरेमिन या वाद्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या वाद्यांत विजेच्या साधनांनी, उंच अगर खालचे स्वर काढता येऊन त्यांचा संकेन्द्र अगर विस्तार करता

येतो. एवढेच नाही तर त्यांचे गुणधर्मही वदलले जातात.

* Thomson Virgil : व्हर्जिल थॉम्सन :

१८९६ साली कॅन्सास या टिकाणी यांचा जन्म झाला. हार्वर्ड विद्यापीठानी पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही वर्षे पैरिस येथे अभ्यास केला. त्याठिकाणी जट्ठूड स्टेन हिन्द्याशी जमलेल्या त्यांच्या स्नेहामुळे त्यांनी तिच्या काही साहित्यकृतीचा स्वरातुवाद केला. त्या दोघांच्या सहकार्यातून 'Four Saints in Three Acts' या संगीतकाची निर्मिती झाली आणि १९३४ साली त्याचा प्रदर्शन झाला. त्यांनी दोन चिम्फनी, समूह संगीत आणि मैफल्यांचे संगीत याकरिता रचना केल्या असून न्यूयॉर्क हेरल्ड ट्रिन्यून आणि इतर नियतकालिकामधून संगीतासमीक्षण केले आहे.

* Thoreau Henry David : हेनरी डेव्हिड थोरो : (१८१७-१८६२)

अमेरिकन निवंधकार आणि निसर्गापूजक. इमर्सनचे हे स्नेही असून त्यांच्या सहवासात यांनी काळ व्याप्तीत केला होता. 'Walden or Life in the Woods हा त्यांचा' महारचना यंथ आहे.

* Timber : टिंबर :

आवाजाचा गुणधर्म किंवा जाते. आवाज स्वरखरीत, कर्कश, भेदक किंवा गुंजन करणारा इत्यादी अनेक प्रकारचा असू शकतो. टिंबरला स्वरांचा रंग (Tone-colour) असेही म्हटले जाते. वायामधून एकादा स्वर निवालाना तो एकटाच वाजत नसून त्याच्या वरोवर इतरही सूक्ष्म स्वरकण निर्माण होतात. त्यांना ओव्हरटोन्स (Overtones), हॉर्मनिक्स (Harmonics) किंवा अपर पार्टिल्स (Upper Partials) अशी एकाच अर्थाची नावे आहेत. आवाजाचा गुणधर्म म्हणजे टिंबर ठरतो तो, त्यामध्ये हे ओव्हरटोन्स आहेत वा नाहीत किंवा असल्यास ते कितपत सामर्थ्याचे आहेत याचरून. एकच नाद वा स्वर निसर्गात किंवा कलाक्षेत्रात संभवत नाही. म्हणजे कोणताही आवाज हा त्यामधील मृत्युभूत नाद आणि त्यावरोवरच ऐकले जाऊने स्वरकणांचे झंकार या दोनहीचे मिश्रण असतो. आणि या स्वरकणांच्या कमीअविक शक्तितनुसार वाचव्याचीच्या आणि माणसाच्या आवाजाच्या गुणधर्मात फरक पडत असतो. ट्यूनिंग फोर्क हे ओव्हरटोन्स नसलेले किंवा ते कमीतकमी असलेले आणुध आपव्या पाहण्यात येते. याच कारणाने दोन ट्यूनिंग फोर्क मधील आवाजांच्या जातीत फारसा फरक आढळून येत नाही.

Tippet Michael Kemp : मायकेल केम्प टिपेट :

१९०५ साली लंडन येथे यांचा जन्म झाला. रॉयल कॉलेज ऑफ म्युझिक या टिकाणी त्यांनी शिक्षण घेतले. पुढे १९४० पासून १९५२ पर्यंत लंडनच्या मोरें कॉलेज-मधील संगीतसंवन्धनेची जवाबदारी त्यांनी घेतली होती. त्यांच्या रचनात स्ट्रिंग क्रॉर्ट्स, पीआनोसंगीत, चिम्फनी आणि डोरेटोरियो यांचा समावेश आहे.

* Tocqueville Alexis Comte de अलेक्सिस कोम्ट दि तोक्विला (१८०५-१८५९)

Democratie In Amerique आणि De L Ancien Regime या त्यांच्या ग्रंथांमधून १९ व्या शतकातील उदारमतवादाचा पुरस्कार केला गेला आहे.

* Tonality टोनलिटी :

कोणत्याही रचनेमधील प्रधान स्वराला अनुसरून असलेल्या स्वरयोजनेवहालची निष्ठा अशी टोनलिटीची व्याख्या करता येईल. दब्बूसीचे Whole Tone Scale आणि स्वरनिरपेक्षप्रमाण ही या निषेचा भेग करतात. ठराविक स्वरप्रमाणाखेरीज कोणत्याही प्रसुख स्वराला अनुसरून एकदा स्वरसमूह रचला असल्यास त्यालाही टोनलिटी महटले जाते.

* Tone : टोन :

(१) संगीतामधील नाद किंवा स्वर. मोठा, नरम, पातळ, क्षुद्र किंवा मधुर. (२) स्वरांतर (३) विवक्षित उंचीचा एकच असा पळेदार अगर तोटका, जोरवस किंवा नाजूक असा स्वर (टोनऐवजी त्रिविश लोक नोट असा शब्द वापरतात.)

* Tone Colour : टोन कलर :

आवाजाचा किंवा स्वराचा गुणधर्म. एकाचा नावसंभव माध्यमामधून निघालेल्या ध्वनीची जात. या अर्थाचा टिंबर हाही शब्द आहे.

* Tovey Donald Francis : डोनाल्ड फ्रान्सिस टोवे :

ईंटरन येथे १८८५ साली यांचा जन्म झाला आणि १९४० साली ते एडिंगर्ड येथे निघन पावले. त्यांच्या बुद्धिमत्तेची चमक लहानपणीच दिसून आली. एक स्वतंत्र पीआनोवादक म्हणून त्यांनी मोठी कार्तिं मिळविली. एडिंगर्ड विद्यापीठामधील संगीताच्या अध्यासनावर असताना, आपल्या विद्रोहाने, कठोर ध्येयवादित्वाने आणि उत्योगप्रवणतेने, एक संगीतकार गहणून त्यांनी मोठा प्रभाव गाजिला. १९३५ साली त्यांना उमराव करण्यात आले.

* Trio : ट्रियो :

तीन वादासाठी अगर गायकाकरिता केलेली रचनाकृति किंवा अशी रचनाकृति आविष्कृत करणारे तीन वादक अगर गायक यांचा समूह. क्वार्टेटमध्ये (Quartet) चार, क्विन्टेट (Quintet) मध्ये पांच आणि सेक्सेट (Sextet) मध्ये सहा वाये, वादक किंवा गायक असतात. सामान्यतः तंतुवादांच्या द्रायोमध्ये, व्हायोलिन, व्हायोला आणि सेलो यांचा समावेश केला जातो.

* Tune : ट्रून :

हा क्रमाने येणाऱ्या स्वरांच्या आधाराने घेतलेला आलाप असून त्यांमधून काही अर्थ अगर अभिप्राय व्यक्त व्हावयाचा असतो. असा आलाप एक स्वयंक्रेत्रीत

घटक बनून राहतो. म्हणजे घून आणि मेलडी यांचा सामान्यतः संगीताच्या व्यवहारात एकच अर्थ होतो. एकाद्या रचनाकृतीच्या सर्वप्रमुख भागालाही घून असे नाव दिले जाते. क्रियापद म्हणून सुरात आणणे, सुरांत लावणे, गाणे असा या शळाचा उपयोग केला जातो.

Tutti : टट्टी. :

(टट्टो Tutto या शळाचे अनेकवचन) काही थोड्याच्च वादकांचे वादन झाल्यानंतर 'आता सगळ्यांनी भाग थ्यावा' असे आवाहन करण्याकरिता हा शळ वापरतात. सर्वांकरिता मुक्र केलेला रचनेचा विभाग अशा अर्थानेही त्याचा उपयोग केला जातो.

* Twelvetone Composition ट्वेल्वहोन काम्पोझिशन :

बारा स्वरांची रचना. तिला डोडेकाफोनिझम (Dodecaphonism) किंवा नोटरो (Noterow) असेही म्हणतात.

Tympani : टिंपानी. :

बरोवर शट्ट Timpani असा आहे. नगारा किंवा दुंदुभीसारखे आधारवाद्य.

* Varese Edgar एडगा व्हरेस (१८८५-१९६५)

हे पैरीस येथे जन्मले. वयाच्या ३१ व्या वर्षीपासून ते न्यूयॉर्क येथे राहू लागले. पुढे त्यांनी रचनाकारांची आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन केली. परंपरेची आणि इतर कलांच्या साहचर्यांची पुढे काढून टाकली जाऊन संगीत हे निर्मल आणि नादमय असे असावे अशी त्यांची कल्पना होती आणि तिला अनुसरून स्वरसंगीत, ल्यकारी आणि रंगमंबता यावाचीत कांही अभिनव कल्पना आपल्या रचनेकर्त्ती त्यांनी अमलात आणल्या. पैरीस वर्लिन आणि फिलाडेलिफ्या या टिकाणी झालेल्या त्यांच्या काही कार्यक्रमांत त्यांच्या संगीतावदल श्रोत्यांनी आपली नापसंती व्यक्त केली. स्वरांचे क्षेव विस्तृत करण्यासाठी आणि परंपरागत वाद्यात फेरवदल म्हणून विजेचे साहाय्य घेणारी वाच्ये त्यांनी उपयोगात आणली.

* Variation : व्हेरीएशन :

मूळच्या कल्पनेत फरक पडत गेलेला संगीतप्रस्ताव. त्या कल्पनेला धरून अगर तिच्यापासून दूर अशा दोनही तप्हेने हे विषयांतर केले जाते.

* Vibraphone : विह्वाफोन :

अमेरिकेत याला विह्वाहार्प्ही म्हणतात. मरिम्बा (Marimba) या दक्षिण अमेरिकन वाद्यासारखे हे वाद्य आहे. मरिम्बात ओळीने बसविलेल्या लाकडी फळ्यालाली रेझोनेटर्स ठेवून त्यातून घिपन्यांच्या आधाताने प्रतिसाद निर्माण केला जातो. विह्वाफोन-मध्ये रेझोनेटर्स विजेच्या साहाय्याने कंपीत केले जातात. यामुळे आयत्यावेळी कोणत्याही स्वराचे संदर्भ होऊ शकते.

★ Vibrato : विब्रेटो :

स्वरांमधील अगर वाद्यांच्या स्वर्णीतील जलदीने होणारे चढउतार.

★ Villa Lobos Heitor : हेटर विला लोबोस :

१८८७ साली यांचा जन्म झाला. ब्राजीलमधील हे एक प्रमुख रचनाकार असून त्यांनी संगीतके, औरेंटोरिओ, सिस्फी, मैफलीचे आणि पिआनोसंगीत याकरिता रचना केल्या आहेत. ब्राजीलच्या लोकसंगीतातील आलापचारी आणि लयकारी यांचा प्रभाव त्या रचनात आढळून येतो. १९३२ साली शिक्षणक्षेत्रातील संगीतविषयाचे संचालक गृहणून त्यांची नेमणूक झाली त्यांनी आपल्या संगीतात अंगीकारलेली काही तंत्रे त्यांच्या स्वरूपी-पणाचे नमुने आहेत. कोणत्याही चित्रातील कमी अधिक उठावावर स्वरस्थाने निश्चित करून त्या रेखाकूपीच्या अनुषंगाने आलापाचे आरोहावरोह ठरवावयाचे हा त्यातलाच एक प्रकार आहे. एखाद्या चित्रावरून आलाप उत्तरवून घेण्याच्या या पद्धतीला मिलीमेट्रोप्रजेशन (Millimetrisation) असे नाव आहे.

★ Viola : व्हायोला :

व्हायोलीन गद्यामधील मर्दीनी जातीच्या आवाजाचे हे वाद्य आहे. व्हायोलीनपेक्षा हे आकाराने लहान असून त्यातील स्वर काहीसे नरमणाकडे छुकतात.

★ Violin : व्हायोलिन :

चार तारा असलेले आणि गजाने वाजविले जाणारे तंतुवाद्य.

Virelais : व्हीरले :

नृत्यासहित आविष्कृत केला जाणारा १३ व्या किंवा १४ व्या शतकामधील गान-प्रकार.

★ Virtuoso, व्हर्च्युओसो.

कलाकृतीचे खास तंत्रविषयक ज्ञान आणि सूचि असलेल्या व्यक्तीचे या शट्टाने वर्णन करतात. अत्यंत अवघड संगीतरचनेचे कमालीच्या सहजतेने आणि जलदीने वादन करणाऱ्यालाही व्हर्च्युओसो म्हटले जाते. मग तो चांगला 'अनुवादक' असो वा नसो. ज्या संगीताच्या आविष्काराला विशेष तंत्रप्रमुख लागते त्यालाही काहीवेळा उपरोक्तिकपणाने व्हर्च्युओसो संगीत म्हणतात.

★ Wagner Wilhelm Richard, विल्हेल्म रिचार्ड वॅग्नेर. :

१८१३ साली ऐपशिंग येथे याचा जन्म झाला आणि व्हेनिसमध्ये तो १८८३ मध्ये पावला. त्याच्या मार्फत जर्मन भाववादाची संगीतामधील नाष्ट्यमयतेत पूर्णतः परिणती झाली. वीथोव्हेनच्या स्वरसंमीलनामधील भावनांची तीव्रता आणि जोमदारपणा वॅग्नेरच्या प्रतिभेने आत्मसात केला होता आणि त्यांत स्वतःच्या व्यक्तिमत्वाची भर घालून त्याने जर्मन पुराणकथांसाठी यांचा उपयोग केला. आपल्या

नाळ्यविषयक विचारांच्या अनुषंगाने वॅग्नेर आपल्या संगीताची वांधणी करतो. त्याकरिता तो अगोदर एकाद्या गीताची झालेली समतोल विभागणी बाजूला ठेऊन व्यक्तीला वा प्रतंगाला अनुसरून असलेले अर्थवाही स्वरखंड एकत्रित करतो आणि त्यामधून एक नवीन स्वरसंबंधना निर्माण करतो. यामुळे त्याला आपल्या संगीताला मनाप्रमाणे वळण देता आले, श्रीतसमाजात स्वतःच्या मर्जीनुसार समसंवेदना उत्पन्न करता आल्या आणि वृंदंसंगीतामधील नाळ्यमयतेचा प्रभाव जाणवता आला. संगीतामध्ये नाळ्य साधण्याच्या हेतृते वॅग्नेर प्रत्येक लपटील नमूद करून ठेवीत असे. आणि त्यामधील महत्त्वाच्या गोर्षांचा उचित असा मिळाफ करून, “संगीतनाळ्य” हा अभिनव असा कलाप्रकार त्याने निर्माण केला.

धरामधील नाळ्यमय अशा बातावरणातच वॅग्नेर वाढला. परिपाठाप्रमाणे त्याचे शिक्षण झाले होते. केवळ हौस म्हणून तो प्रथम हंगीताकडे वळला, रचनाशास्त्राचे पाठ घेतले आणि बयाच्या १९ व्या वर्षी एक सिफ्फनी रचून त्याने आपले संगीताच्या संत्रावरील प्रभुत्व सिद्ध केले. यावेळेपूसून त्याच्या संगीतजीवनाला सुरुवात झाली. प्रथमच लाभलेल्या यशाच्या आधारावर त्याला एका ऑपेराहॉउसमध्ये काम मिळाले. पुराणकथांच्या आधारावर त्याने त्यानंतर काही संगीतके रचली. ३० व्या वर्षी ड्रेसडेन येथे ऑपेरा कंडक्टर म्हणून काम कीत असतांना १८४८ सालच्या वेंडात भाग घेतल्याच्या आरोपावरून पोलीस त्याच्या पाठीमारे लागले. तेथून निस्टून त्याने स्विसलैडमध्ये असरा घेतला. हंघारीना हुक्कम शेवटी मारे घेतला नेला त्यावेळी त्याच्या बयाला ४८ वर्षे झाली होती. त्याच्या कर्जवाजारीपणाची वारी ऐकून बहारियाच्या राजानं त्याला आपल्याकडे बोलावृत्त घेतले, वॅग्नेरने १८७६ साली त्या राज्यात वैरुद्ध येथे आपला सुक्राम केला. लिस्टच्या कोस्त्मा नावाच्या मुलीशी वॅग्नेरचे लग्न झाले होते. शोपेनहॉएरच्या लेखनाचा त्याचा अभ्यास होता आणि नीलोचा लो मिक्रन होता. आपल्या मोठेपणाची त्याला खाली होती आणि इतरांनाही त्याने तशीच शिकवण दिली.

★ Walton William Turner : विल्यम टर्नर वाल्टन :

ओल्डहैम (इंग्लंड) येथे १९०२ साली यांचा जन्म झाला. संगीताचे ठराविक असे त्यांचे शिक्षण झाल्याचे दिसत नाही. बुतोनीकडून मात्र त्यांना काही मार्गदर्शन झाले होते. पीआनो कॉर्टेंसाठी बयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी पहिली रचनाकृती केली. एकूण पोत आणि लय यांच्या दृश्याने त्यांचे संगीत आकर्षक असून वाद्यवृदात ते दाखल होण्याकरिता बन्याच कौशल्याची जरूरी पडते. त्यांच्या काही संगीतात उपरोक्तिक भावही आढळून येतो. वाल्टन हे डरहॅम, ऑक्सफोर्ड आणि मॅचेस्टर या विद्यापीठात डॉक्टर ऑफ म्युजिक होते १९५१ साली त्यांना उमराव करण्यात आले.

★ Webern Anton Von अंन्टन वैबर्न (१८८३-१९४५)

हे शोनवर्गाचे शिष्य असून, विहएन्नात आणि आजूवाजूला अनेक ठिकाणी कंडक्टर आणि रचनाशास्त्राचे शिक्षक म्हणून त्यांनी कामे केली. त्यांच्या बहुतेक सर्व रचनात स्वरांची नाजूक वीण, आकाराचा माफकणा आणि गाढ चिंतन आढळून येते. त्यात बुन्द आणि मैफलीचे संगीत, पिअनोसंगीत आणि गीते यांचा भरणा अधिक आहे. आयुष्याच्या अखेरीच्या २० वर्षांत त्यांनी आपल्या गुरुने पुरस्कृत केलेल्या नोटरो पद्धतीचा अंगेकार केला. अमेरिकन सैन्यातील एका पहरेकिंव्याच्या चुकीने झालेल्या गोळीवारात वेवर्नचा शोकजनक अंत झाला.

★ Whitman Walt : वाल्ट व्हिटमन : (१८१९-१८९२)

अमेरिकेच्या आद्य ग्रंथकारांपैकी व्हिटमन हे एक होते. त्यांचे पुष्टकळ्से लेखन काव्यगुणांनी परिपूर्ण आहे. अमेरिकेच्या यादी युद्धांत त्यांनी भाग वेतला होता. त्यांच्या ग्रंथलेखनातून ध्वनित झालेल्या उत्कृष्ट मानवतेमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वालाही एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त झाली. Leaves Of Grass, Drum Taps, आणि Democratic Views हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत.

★ Williams Ralph Vaughan : राल्फ वॉडान विल्यम्स. :

ख्लाउस्टरशायर येथे १८७२ साली यांचा जन्म झाला. इंग्लीश लोकसंगीत आणि व्यूडर काळाशील मध्ययुगीन स्वरप्रकार यांचा त्यांच्या वृंदसंगीत आणि सिमफनीच्या रचनांकृतीत प्रभाव दिसून येतो. १९३५ साली त्यांनी “राष्ट्रीय संगीत” या विषयावर एक विचारप्रवर्तक ग्रंथ लिहिला.

★ Wolf Hugo : हूगो वुल्फ. :

युगोस्लाविह्यात १८६० साली यांचा जन्म झाला आणि १९०३ साली विहएन्ना येथे ते मृत्यु पावळे. शूर्वटंतेर झालेले एक सर्वश्रेष्ठ गीतकार असा त्यांचा लौकिक होता. त्यांचे जीवन मात्र हालात गेले. विहएन्ना येथील कॉन्श्वर्हेंटरीत शिकत असताना, एका चुकीच्या आरोपावरून त्यांना तेथून काढून टाकण्यात आले. त्यामुळे पुढे त्यांना शिकवण्या करून आणि संगीतावर समीक्षालेखन करून कसावसा चरितार्थ चालवावा लागला. त्यांचे हे लेखन वैग्नेन्चा पुरस्कार करणारे आणि ब्राह्मस्ला विरोध दर्शविणारे होते. विहएन्ना जवळच्या एका खेड्यात राहून एकामागून एक अशी अनेक गीते त्यांनी रचली. निर्मितीच्या या व्यापात गुंतलेले असताना त्यांचे जीवन मात्र भरमसाठ उद्योग आणि निराशाजनक मुर्झी यामध्ये एकसारखे हेलकावे खात होते. वयाच्या ३७ व्या वर्षी त्यांना वेड्यांच्या आश्रमात ठेवण्यात आले आणि तेथेच त्यांचा अंत झाला.

★ Wozzeck : वोझेक :

१९ व्या शतकाच्या सुरवातीला जॉर्ज बुच्नेर याने Woyzeck या नावाचे एक

विस्कलीत स्वरूपाचे नाटक लिहिले होते. अल्वन वर्गाने त्याची संगीतकासाठी फेररचना केली आणि त्यातील मूळच्या २५ प्रवेशांची संख्या १५ वर आणून त्याची त्याने तीन अंकात सारखी चिभागणी केली.

बोझेक या नावाचा एक सैनिक असून मेरी या प्रियकरणीपासून त्याला एक मुलगा होतो. मेरीच्या आफल्यावरील निष्ठेवद्दल बोझेकला संशय येतो आणि एका तब्ब्यापाशी तिचा तो खून करतो. दारू पितल माघारी त्याच जागी आल्यानंतर पश्चातापाने तोही तब्ब्याच्या पाण्यात जीव देतो. शेवढच्या प्रवेशात मेरीच्या मुलाला त्याची आई मेली आहे असे इतर मुले सांगतात. त्या मुलाला हे बोलणे काहीच समजत नाही. आणि ते तसेच पुढे आफल्याशी खुणीमध्ये खेळत राहते.



महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति
मंडळाची ललितकलाविषयक
आगामी प्रकाशने

(नाट्य, नाट्यशास्त्र व इतर कला)

- (१) भूमिका शिल्प : स्तानिस्लावूस्कीच्या 'Building A Character'चे भाषांतर, श्री. के. नारायण काळे, पुणे.
- (२) भरतनाट्यशास्त्र : नाट्य व नाट्यशास्त्रविषयक अध्याय १८ व १९चे भाषांतर, श्री. र. पं. कंगले, मुंबई.
- (३) भरतनाट्यशास्त्र : रससिद्धान्तविषयक अध्याय ६ व ७चे भाषांतर, श्री. र. पं. कंगले, मुंबई.
- (४) तंजावरची नृत्यसाधना : श्री. पार्वतीकुमार, मुंबई.
- (५) श्री. के. भरत अच्यर लिखित 'Kathakali'चे भाषांतर, सौ. नीला खोपकर, पुणे.
- (६) रसलीना : (राजस्थानी कवी विहारी यांच्या 'सतसई' या काव्यप्रथाचा रसानुवाद), कवी श्री. राजा वडे, मुंबई.
- (७) शेफालिका : (कवी हाल लिखित 'गाथासप्तशती'चा भावानुवाद), कवी श्री. राजा वडे, मुंबई.
- (८) श्री. नंदिकेश्वर लिखित 'अभिनय दर्पण' चे भाषांतर, श्रीमती रोहिणी भाटे, पुणे.

वेष्टन छपाई : शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई